

UNIVERSAL  
LIBRARY

**OU\_192580**

UNIVERSAL  
LIBRARY

## विडुल वामन हडप लिखित

### कादंबरीमय आंग्लशाही

- १ भारतमाते ऊठ
- २ भारतमातेची हांक
- ३ भारतमातेचा शाप
- ४ भारतमाता वनवासी
- ५ भारतमातेचें दिव्य
- ६ भारतमाता की जय !

वरील सर्व कादंबऱ्यांचे मराठीचे सर्वाधिकार

ग. पां. परचुरे यांचे स्वाधीन

पहिली आवृत्ति

१५ ऑगस्ट १९५१

: प्रकाशक :

ग. पां. परचुरे  
ग. पां. परचुरे प्रकाशन  
मन्दिर, गोरेगांवकर चाळ  
क्र. २, गिरगांव, मुंबई ४

: मुद्रक :

वि. पु. भागवत  
मौज प्रिंटिंग ब्यूरो,  
खटाववाडी, मुंबई ४

## दोन शब्द

चार पांच महिन्यांपूर्वी श्री. हडप यांनी 'कादंबरीमय आंग्लशाही' या आपल्या मालेला छोटी मोठी-जमेल तशी-प्रस्तावना लिहिण्याविषयी मला सांगितले. त्यांचे पत्र वाचून मी मोठ्या गोंधळांत पडलों. त्यांना नकार द्यावा की होकार द्यावा हे चटकन् मला निश्चित करता येईना. अनेक कारणांमुळे मन नकाराकडेच प्रथम झुकले. एक तर गेलें वर्ष दीडवर्ष माझी प्रकृति अतिशय नादुरुस्त आहे. स्वतःचें लेखन करायला सुद्धा मी असमर्थ झालों आहे. आजारांनीं पाठ पुरवल्यामुळे 'नवी स्त्री' ही स्वतःची कादंबरी अर्धवट टाकून मला स्वस्थ पडून राहावें लागलें आहे. अलीकडे साहित्यिकांपेक्षा डॉक्टरांच्याच सहवासांत माझा अधिक वेळ जातो आणि ललित वाङ्मयांतल्या विविध रसांचा आस्वाद घेण्यापेक्षा निरनिराळ्या कडू गोड औषधांची चव चाखीत बसणें हाच सध्यांचा माझा उद्योग झाला आहे, असें म्हटलें तर त्यांत फारशी अतिशयोक्ति होणार नाही. अशा स्थितींत मी इतरांना नाही म्हणतों त्याप्रमाणें हडपांनाहि नकार द्यावा असें माझ्या मनांत आलें.

या वैयक्तिक कारणाशिवाय अधिक बलवत्तर असें दुसरें एक कारण या नकाराच्या विचाराच्या मुळाशीं होतेंच. हडप व मी समकालीन लेखक असलों तरी कादंबरीकार या नात्यानें वडीलकीचा मान त्यांचा आहे. मी १९३० सालीं भीत भीत 'हृदयाची हांक' ही कादंबरी मराठी रसिकांपुढें ठेविली त्यावेळीं हडप कादंबरीकार म्हणून चांगलेच गाजले होते. हें नातें लक्षांत घेतां आतां १९५१ सालीं मी त्यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणें हें एखाद्या प्रौढ स्त्रीची पाठराखीण म्हणून तिच्या मैत्रिणीनें तिच्या सामरीं जाण्याइतकेंच हास्यास्पद होईल अशी शंका माझ्या मनांत उभी राहिली.

पण थोडा विचार केल्यानंतर त्यांना नाही म्हणणें मला जड वाटू लागलें. ज्या सद्भावानें दोन प्रास्ताविक शब्द लिहिण्याविषयीं त्यांनीं मला सांगितलें, तो साहित्याच्या क्षेत्रांत नेहमींच अनुभवाला येतो असें नाही. प्रसंगीं व्यापारी जगांतहि स्पर्धेचें जें हीन स्वरूप आढळणार नाही तें साहित्याच्या आणि इतर कलांच्या क्षेत्रांत अनेकदां स्पष्टपणें दृष्टोत्पत्तीला येतें. स्वतःला मुक्त मानणारा कलावंत पुष्कळ वेळां क्षुद्र अहंकाराने पाश तोडूं शकत नाही ! कलावंताची आत्मनिष्ठा

याचा कदाचित् हा आधुनिक अर्थ असू शकेल. दुसऱ्याच्या लहानपणावरच आपला मोठेपणा अवलंबून आहे, अशी एकदां माणसाची समजूत झाली म्हणजे त्याची रसिकता डागळते, वाङ्मयीन मूल्ये संकुचित होतात, हातांतल्या न्यायाचा कांटा कसाहि झुकू लागतो. ही जाणीव असल्यामुळे हडपांसारख्या दोन अडीच तपें सतत साहित्यसेवा करणाऱ्या एका लेखकानें दुसऱ्या लेखकाकडे प्रस्तावना मागणें ही गोष्ट मला मोठी सौजन्याची आणि अपूर्वाईची वाटली. या सौजन्याला नकार देणें माझ्या जिवावर आलें. तापानें गळून गेलेल्या स्थितींत अंथरणावर पडल्या पडल्या मी आज हे दोन शब्द सांगत आहें ते अधिकारी टीकाकार किंवा हडपांच्या वाङ्मयाचा चोखंदळ अभ्यासक या नात्यानें नाहीं, तर त्यांच्या वाङ्मयसेवेचा एक चाहता म्हणून.

हडपांचें सर्व वाङ्मय मीं काळजीपूर्वक वाचलें आहे असें म्हणतां येणार नाहीं. मात्र त्यांच्या दीर्घकालीन साहित्यसेवेविषयीं मला नेहमींच कौतुक वाटत आलेलें आहे. विपुल लेखन करणाऱ्या सर्व लहानथोर लेखकांविषयीं माझ्या मनांत एक अर्धसुप्त, अर्धजागृत अशी आदराची भावना वावरत असते. मला वारंवार वाटतें, एकनिष्ठेनें तपेंच्या तपें लिहीत राहणाऱ्या लेखकाच्या ठिकाणीं विशिष्ट प्रकारची भावनेची उत्कटता असली पाहिजे. त्या उत्कटतेला भक्ति हेंच नांव मी देईन. अशी उत्कटता अंगीं असल्याशिवाय कीर्तीचा आणि चरितार्थाचा आवश्यक असणाऱ्या द्रव्याचा लाभ ज्या क्षेत्रांत कर्तृत्वाच्या मानानें अतिशय कमी प्रमाणांत होतो, त्याला चांगलीं चांगलीं बुद्धिवान माणसें कशीं चिकटून राहिलीं असतीं ? गडकरी-खाडिलकरांसारखे नाटककार, आपटे-फडक्यांसारखे कादंबरीकार, आणि जोशी-अत्र्यांसारखे विनोदकार इंग्लंड-अमेरिकेंत जन्माला आले असते तर मॉम, गॅल्सवर्दी, हार्डी, प्रिस्टली, लीकॉक, आणि बुडहाउस, यांचें यश—द्रव्य व कीर्ति या दोन्ही दृष्टींनीं—त्यांना असाध्य होतें असें मला वाटत नाहीं ! पण मॉमला एखाद्या नाटकावर जितके पैसे मिळाले असतील तितके गडकऱ्यांना आपल्या उभ्या आयुष्यांत मिळाले असतील कीं नाहीं याची शंकाच आहे ! बुडहाउसच्या अनेक पुस्तकांच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत असतांना आमच्या चिंतामणरावांचीं विनोदी पुस्तकें दुसऱ्या तिसऱ्या आवृत्तीपलीकडे फारशी मजल मारूं शकत नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितींत जे साहित्यसेवक अंतरींच्या प्रेरणेनें, सेवेच्या



भावनेने किंवा कर्तव्याच्या जाणिवेने अखंड लेखन करीत राहतात, ते मला अग्नणीय वाटतात. हरिभाऊ आपटे, गुर्जर, नाथमाधव, वरेरकर, डॉ. केतकर, फडके, सानेगुरुजी, हडप या लेखकांचे वाङ्मयीन गुणावगुण कितीहि भिन्न असोत, शारदेच्या दरबारांत त्यांच्यापैकी कुणाला पुढल्या रांगेत स्थान मिळो, कुणाची जागा मागच्या रांगेत येवो, या सर्वांमध्ये एक मोठा गुण समान आहे. तो म्हणजे साहित्य हे आत्माविष्काराचें, आनंदाचें, सेवेचें आणि संस्काराचें एक सुंदर साधन आपल्यापाशी आहे, त्याचा आपण निष्ठेने अखंड उपयोग केला पाहिजे, ही श्रद्धा हा होय.

हडपांच्या आतांपर्यंतच्या लेखनांत ही श्रद्धा प्रकट झाली आहे. त्यांच्या प्रारंभीच्या सामाजिक कादंबऱ्या समाजांतल्या लहानमोठ्या दोषांवर प्रहार करण्याच्या उद्देशानेच लिहिल्या गेल्या. त्यांत कलेची अपरिपक्वता असेल; पण तळमळीचा अभाव होता असें अत्यंत कठोर टीकाकारहि म्हणूं शकणार नाही. त्यांच्या लेखनाचा दुसरा कालखंड पेशवाईवरल्या कादंबऱ्यांनीं व्यापला आहे. ऐतिहासिक कादंबऱ्यांचें एक नवें दालन त्यामुळें उघडलें गेलें असें म्हणायला हरकत नाही. साधुदासांशिवाय दुसरा कुणीहि लेखक मराठ्यांच्या इतिहासांतल्या या नाट्यपूर्ण कालखंडाकडे अद्यापि कसोशीनें वळलेला नाही. तिसऱ्या कालखंडात हडपांची सामाजिक दृष्टि अधिक व्यापक आणि मूलगामी झालेली दिसते. 'अन्नदाता उपाशी' सारख्या अनेक स्वतंत्र कादंबऱ्या आणि 'बापलेक', 'झोपी गेलेला देश' इत्यादि अनुवादित कादंबऱ्या त्यांनीं या काळांत लिहिल्या. या सर्व कादंबऱ्यांतली सामाजिक जाणीव व तिच्यांतून व्यक्त होणारा लेखकाचा विकास स्पृहणीय आहे.

त्यांच्या या विविध व विपुल लेखनाची टीकाकारांनीं जेवढी कदर करायला हवी होती तेवढी केली नाही असें मला वाटतें. उगवत्या सूर्याची पूजा करण्यांत जग नेहमींच निमग्न असतें हें कदाचित् या उपेक्षेचें एक कारण असूं शकेल. मला वाटतें तें दुसरें महत्त्वाचें कारण इथें नमूद करतों. आपल्याकडे वाङ्मयचर्चा करण्याची शक्ति व शक्यता असणारी मंडळी मर्यादित असतात. या टीकाकारांचे पूर्वग्रहहि कांहीं थोडे नसतात ! ऐतिहासिक दृष्टीनें किंवा तुलनात्मक पद्धतीनें विद्यमान वाङ्मयाकडे पाहण्याची इच्छा त्यांच्यापैकीं एखाद्याला क्वचित्तच होते. हरघडी निर्माण होणाऱ्या वाङ्मयाची दखल घेणें, त्याच्यांतल्या विविध प्रवृत्तींचा परामर्श घेणें आणि जें जें सुंदर अथवा प्रगतिपर वाटेला त्याच्या त्याच्याकडे लोकांचें

लक्ष वेधून घेणे हे टीकाकारांचे एक प्रमुख कर्तव्य आहे याची आमच्यांतल्या पंडितांना सहसा आठवण होत नाही. कुठल्यातरी प्रचलित वादविवादांत रंगून जाण्यांत किंवा अभिनिवेशाने एखाद्या आवडत्या गोष्टीचा पुरस्कार किंवा नावडत्या गोष्टीचा तिरस्कार करण्यांत त्यांची पुष्कळशी शक्ति खर्ची पडते. जुने लेखकहि नवे प्रयोग करीत असतात, सर्वच जुन्या लेखकांचे लेखन सांठलेल्या पाण्यासारखे असत नाही, त्यांतले कित्येक आपापल्या परीने—अडखळत का होईना—प्रगति करण्याचा प्रयत्न करीत असतात, या वस्तुस्थितीकडे लक्ष देणारे टीकाकार तर अगदीच विरळ असतात. श्री. हडप यांनी 'कादंबरीमय आंग्लशाही' या मालेत आपल्या शक्तीप्रमाणे एक नवीन प्रयोग करून पाहिला आहे. त्याच्या मूल्यमापनाकडे टीकाकारांचे दुर्लक्ष होऊं नये म्हणून हे लिहिले. या प्रयोगाचे प्रामाणिक मूल्यमापन मराठी कादंबरीला उपकारक होईल असा मला भरंवसा वाटतो.

या कादंबरीमालेच्या सहा पुष्पांत हडपानीं १९१८ ते १९४८ या कालखंडांतला भारताचा स्वातंत्र्यप्राप्तीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एका दृष्टीने या कादंबऱ्या राजकीय आहेत, दुसऱ्या दृष्टीने सामाजिक आहेत, आणि तसेच पाहिले तर त्यांचे स्वरूप थोडे फार ऐतिहासिकहि आहे. तीस वर्षांच्या या कालखंडांत या विशाल परतंत्र देशांत ज्या राजकीय चळवळी झाल्या, जीं तत्त्वज्ञाने उदयाला आलीं, जे अभूतपूर्व संघर्ष दृष्टीला पडले त्यांची सुसंगत मांडणी करायची, सर्व घडामोडींचा सामाजिक जीवनावर झालेला परिणाम हळुवार हाताने कल्पित कथानकाच्या द्वारे चित्रित करायचा, तीस वर्षांचा कालप्रवाह पार करतांना आपण पोहोचलो किती, आणि वाहत गेलो किती, आपण आतां कुठें येऊन पोहोचलो आहो हे कलात्मक रीतीने सूचित करायचे, ही गोष्ट काहीं सामान्य नाही. हडपानीं या मालेत तो प्रयत्न यथाशक्ति केला आहे.

त्यांच्या पहिल्या कादंबरींत १९१८ ते १९२२ या कालखंडाचे चित्रण आहे. दुसरीची पार्श्वभूमि १९३० ची मिटाच्या कायदेमंगाची चळवळ ही आहे. उरलेल्या चार कादंबऱ्या दुसरे महायुद्ध सुरू झाल्यापासून भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ज्या विविध घटना घडल्या त्यातल्या वेचक संघर्षांच्या आधारावर उभारलेल्या आहेत. या शेवटच्या चार कादंबऱ्यांत एक प्रकारचा अखंडपणा आहे, धावते कथासूत्र आहे. त्यांतलीं पात्रे आपणांला पुनःपुन्हा भेटतात,

त्यामुळे या कालखंडांतल्या विविध पेशांच्या, प्रकृतीच्या आणि प्रवृत्तीच्या माणसांचें जीवन त्यांत चांगल्या रीतीनें प्रतिबिंबित झालें आहे. विशिष्ट जीवनाचा इतिहास चित्रित करणाऱ्या कादंबरीची (Saga) कल्पना मराठीला अगदींच अपरिचित आहे असें नाही. आपले सर्वश्रेष्ठ कादंबरीकार हरिभाऊ आपटे यांना तिचें आकर्षण वाटत होतें हें निश्चित आहे. त्यांच्या एका कादंबरीतलीं काहीं पात्रें दुसऱ्या कादंबरींत वावरतांना आढळतात. एक पिढी संपून दुसरी सुरू झाली म्हणजे समाजांत जें स्थित्यंतर होतें त्याचें चित्रण करण्याची त्यांची प्रयत्न इच्छाहि काहीं कादंबऱ्यांतून सूचित झाली आहे. 'उपकारी माणसें' या आपल्या कादंबरीमालेंत रघुवीर सामंतांनीं थोडाफार अशाच प्रकारचा प्रयत्न केला आहे. हडपानीं स्वातंत्र्य-संपादनाच्या पार्श्वभूमीवर सहा कादंबऱ्या लिहून या लेखनपद्धतीचें अधिक विकसित स्वरूप कसें होऊं शकेल हें दिग्दर्शित केले आहे.

कादंबरीलेखनाची ही पद्धति एका विशिष्ट दृष्टीनें मला स्वागताह वाटते. तरुण मराठी कादंबरीकारांचें तिच्याकडे लक्ष जाणें अवश्य आहे. आपल्या कथानकप्रधान कादंबऱ्या बहुधा फार लहान अशा कालमर्यादेवर आधारलेल्या असतात. त्यामुळे त्यांत विविध प्रसंगांची विपुलता असली तरी त्यांतून दिग्दर्शित होणारें जीवन एकाच सांच्याचें भासतें. जीवनाची गति किंवा गतीमुळे होणारे फेरफार त्यांतून क्वचितच सूचित होतात. इतकेंच नव्हे तर कैलासलेण्यांत जाऊन उभें राहिल्यावर ज्या विशालतेचा आणि उदात्तेचा आपल्याला अनुभव येतो तसा जीवनाच्या विशालतेचा आणि उदात्तेचा प्रत्ययहि अशा कलाकृतींत बहुधा येत नाही. भाव-दर्शन, मनोविश्लेषण, एकाच सामाजिक समस्येचें चित्रण इत्यादि दृष्टींनीं लहान कालखंडावर आधारलेल्या कादंबऱ्या सुंदर होऊं शकतात. पण जीवनाचें वास्तव दर्शन करून देण्याच्या कामीं त्या थोड्याशा थिथ्या पडतात असें मला वाटतें. त्यांत जीवनाची उत्कटता असते; पण त्याची भव्यता आढळत नाही.

दीर्घ कालखंडाच्या चित्रणांत किंवा दोनतीन पिढ्यांच्या जीवनदर्शनांत या विशालतेचा अनुभव कसा येतो व तो आपला वैचारिक आनंद कसा वृद्धिंगत करतो हें प्रो. फडके यांच्या 'दौलत' व 'अखेरचें बंड' या दोन कादंबऱ्यांच्या तुलनेनें सहज कळू शकेल. त्यांच्या कादंबरीवाङ्मयांत या दोन्ही वरिष्ठ प्रतीच्या गणल्या जातीला अशाच आहेत. पण पहिल्या कादंबरींत दोन पिढ्यांमधला संघर्ष

असूतहि मर्यादित्ति कालखंडामुळें आपलें लक्ष तिच्यांतल्या घटनांवर अधिक खिळून राहतें. फार फार तर आपण स्वभावचित्रणांतल्या कलाकुसरीकडे लक्ष देतो. 'अखेरचें बंड' या कादंबरींत नायिकेच्या पित्याचें चरित्र सांगण्याच्या निमित्तानें फडक्यांनीं दोन पिढ्यांचें जीवन रेखाटलें आहे. त्यामुळें ही कादंबरी वाचतांना आपण कळत न कळत अनुभूतीचा वरचा थर सोडून खालच्या थराकडे वळतो. आपलीं धाकटीं भावंडें सुखी व्हावीत आणि मार्गाला लगावीत म्हणून धडपड करणारी रोहिणी आणि तिची प्रेमळ सदिच्छा धुडकावून लावून स्वच्छंद वागणारी रेवा व भास्कर हीं भावंडें यांचीं चित्रें डोळ्यांपुढें उभी राहिलीं म्हणजे आपल्याला वाटूं लागतें, चंद्रकांताच्या रक्तांतला अवगुण रेवा आणि भास्कर यांच्यामध्येहि प्रकट झाला काय? निसर्गाला रोहिणीच्या त्यागाची कदर करण्याचें काय कारण? का मनुष्याचें जीवन हा लहरी दैवाचा एक क्रूर खेळ आहे? शिक्षणानें आणि प्रेमानें मनुष्यप्राणी सुधारणें शक्य आहे कीं नाहीं? कीं पतंगाची सारी हालचाल तो उडविणाराच्या इच्छेनुरूप व्हावी, तशीच माणसाच्या जीवनाची स्थिति आहे? तो स्वामी तरी जन्मजात आंधळ्या आंतरिक प्रेरणेचा गुलाम आहे कीं स्वतःचा कुठल्या आहे? चांगलें काय आणि वाईट काय हें कळल्यावर अनुकूल परिस्थितींतहि सन्मार्गाचा अवलंब करणें त्याला अशक्य कां व्हावें?

जीवनदर्शनाची ही सूक्ष्मता 'यशवंतराव खरे', 'सुशिलेचा देव' किंवा अगदीं अलीकडचें उदाहरण द्यायचें झालें तर 'हृदपार' या कादंबऱ्यांत निराळ्या रीतीनें आपल्या प्रत्ययाला येते. नाहीं असें नाहीं. अशा कादंबऱ्यांत एकाच जीवनांतले विविध चढउतार सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्मपणें चित्रित केलेले असतात. विशिष्ट सामाजिक जीवनांचा इतिहास चित्रित करणाऱ्या कादंबरीची कल्पना ही याच्या पुढची पायरी आहे. अशा प्रकारच्या कादंबऱ्यांत अनेक व्यक्तींचीं परिस्थितीमुळें एकत्र येणारी, संघर्षामुळें बदलणारी, निरनिराळ्या कालखंडांतून वाहणारी, विविध प्रसंगाच्या प्रतिक्रिया दर्शविणारीं जीवनें कुशलतेनें गुंफलेलीं असतात. हडपांच्या या मालेंतल्या तिसऱ्या कादंबरीपासून अशा प्रकारच्या रचनेला प्राधान्य मिळालें आहे. शकुंतला, जाई, जयंत, सोपाना, शेख मिरा, फकिरा वगैरे त्यांचीं अनेक पात्रें निरनिराळ्या परिस्थितींतून कशीं जातात, कशीं बदलतात, कशीं विकास पावतात, हें पाहण्याजोगें आहे. या कादंबऱ्यांत मधल्या एका दशकांतल्या ऐतिहासिक घटना व संघर्ष असले, गांधीवाद व कम्युनिझम यांची

चर्चा व चिकित्सा असली, स्वातंत्र्यप्राप्तीच्या धडपडीतरोबर देशामध्ये निर्माण झालेल्या अनेक नव्या समस्यांचे सूचन असतं, तरी या सर्व गोष्टीपेक्षा आपल्या जीवनाचे जे धावते, बदलते दर्शन त्यांतून होते, ते अधिक आकर्षक वाटते. चांगल्या कादंबरीकाराला या विशिष्ट दृष्टीची जोड अवश्य हवी असें मला वाटते. क्षणाचे चित्रण करण्यांत जसें कौशल्य आहे तसें युगाचे चित्रण करण्यांतहि चातुर्य आहे. जीवनाचे वास्तव व सांगोपांग दर्शन व्हायला चित्रणाच्या या दोन्ही पद्धति आवश्यक आहेत. त्या एकमेकींना पूरक आहेत.

१९०२ सालीं कादंबरी या वाङ्मयप्रकाराचे तात्त्विक विवेचन करतांना इतिहासाचार्य राजवाडे यांनीं खालील उद्गार काढले होते—‘या देशातील दारिद्र्यानें गांजलेल्या, रोगानें पीडिलेल्या, व विद्येनें मागासलेल्या सामान्य जनसमूहाचा कैवार सहृदयतेचे मूर्तिमंत पुतळे जे कादंबरीकार त्यांनीं घेतला नाही तर दुसरा कोण घेईल ? लोकांची खरी स्थिति लोकांच्या मनांत यथास्थित विवविण्याला कादंबरीसारखें दुसरें साधन नाही. त्या साधनाचा योग्य व पूर्ण उपयोग करणें ही महाराष्ट्रातील कादंबरीकारांवर मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. दोनशें वर्षांपूर्वीच्या ग्रंथकारानें अद्भुत कादंबरीच्या द्वारानें व प्रासादिक कवितेच्या मार्गानें सामान्य जनसमूहाला आत्मबोध करून दिला. प्रस्तुत काळीं तेंच कार्य बहुधा वास्तविक कादंबऱ्यांच्या व कदाचित् अद्भुत गोष्टींच्या द्वारे व्हावें, असा अदमास दिसतो. रा. रा. आपटे यांची रामजी ही गोष्ट ह्या अदमासाचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.’

राजवाड्यांनीं उल्लेखिलेली ‘रामजी’ ही गोष्ट म्हणजे हरिभाऊ आपट्यांची ‘काळ तर मोटा कठिण आला’ ही दुष्कालाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या जीवनाचे चित्रण करणारी सुप्रसिद्ध करुण गोष्ट होय. त्या गोष्टींत हरिभाऊंनीं तत्कालीन परिस्थितीचे वास्तव व विदारक चित्र काढलें होतें. हडपानीं या कादंबरीमालेंत एका दीर्घ कालखंडांतल्या संघर्षांचें, उलाढालींचें आणि उलथापालथींचें चित्रण तसेंच केले आहे. त्यांच्या या कादंबऱ्यांत मनाला चटक लावणारे अनेक प्रसंग आहेत, त्याला आकृष्ट करणाऱ्या विविध स्वभावरेखा आहेत. विचाराला चालना देणाऱ्या गोष्टीहि त्यांच्या कथानकात कांहीं कमी नाहीत. त्यामुळे ही माला वाचकांकडून मोठ्या आत्मीयतेनें वाचली जाईल.

वाङ्मयीन गुणावगुणांच्या दृष्टीनें या मालेंतल्या प्रत्येक कादंबरीविषयीं लिहिणें

माझ्या पंगुत्वामुळे मला शक्य नाही. पण 'भारतमातेची हांक' या मालेतल्या त्यांच्या दुसऱ्या कादंबरीविषयी थोडेसे लिहितो, सर्व कादंबऱ्या वाचल्यावर वाचकांना ज्ञान अनुरोधाने विचार करता येईल. 'कोकणातील शिरोडे मीट-सत्याग्रह हा मध्यविंदु कल्पून त्याच्या सभोवारच्या कोकणातील खेडुत जीवनावर ही कादंबरी आधारलेली आहे.' असे या कादंबरीच्या प्रस्तावनेत हडप म्हणतात. कोकणाच्या खेड्यांत आढळणाऱ्या सर्व चऱ्यावाईट गोष्टी—स्वतःची जमीन नसल्यामुळे होणारी शेतकऱ्याची दुर्दशा, धर्मभोळेपणा, भाविणीचा प्रश्न, सर्पदंश इत्यादि—या कादंबरीत आपल्याला दिसतात. त्यांतल्या कित्येकांचा हडपानीं कथानक गुंफण्याच्या कामी चातुर्याने उपयोग केला आहे यात शंका नाही. कादंबरीतल्या घटना घडव्याईने घडत असल्या तरी असंभाव्य आहेत असेही नाही. पण संपूर्ण कादंबरी वाचून झाल्यावर मनावर एकच एक तीव्र व स्पष्ट संस्कार होत नाही हे तिचे प्रमुख वैगुण्य आहे. अनेक अंधुक संमिश्र चित्रे डोळ्यापुढून नाचत जावीत तसा भास होतो. शिरोड्याचा मीट-सत्याग्रह हा हडपानीं कादंबरीचा मध्यविंदु मानला असला तरी वाचकाला तो तसा वाटत नाही. अधूनमधून त्याच्याविषयीचे उल्लेख कादंबरीत येतात हे खरे आहे. पण कथानक कुठेही त्याच्या रोखाने धावत आहे असे वाटत नाही. कादंबरीच्या आरंभीच तिचा नायक सदानंद प्रवेश करतो. कादंबरीकाराने केलेल्या त्याच्या वर्णनावरून तो शिरोड्याच्या सत्याग्रहाची पूर्वतयारी करण्याकरिता आपल्या गांवी आलेला आहे असे दिसते. अज्ञान, दारिद्र्य, धर्मभोळेपणा आणि भित्रेपणा यांच्या राखेखाली गुदमरून गेलेली तिथलीं मने तो कसा जागृत करणार याविषयी कुतूहल वाटू लागते. त्याला होणारे विविध अडथळे आणि त्याने यशस्वी रीतीने सर्व विरोधाना दिलेली टक्कर, हा या कादंबरीच्या कथानकाचा कणा असावा अशी कल्पना मनांत मूळ धरते. पण 'दांडीयात्रेचे पडसाद' या पहिल्या भागाच्या शेवटी सदानंदाला साप चावतो. अशा रीतीने तो अंधरुगाला खिळल्यानंतर लेखक दुसऱ्या अनेक पात्रांकडे वळतो व उपक्रमांचे धागे विणतो. अगदी शेवटी शेवटी तो सदानंदाकडे पुन्हा परत येतो. या रचनापद्धतीमुळे सदानंद निर्जीव, निष्क्रिय व पोपटपंची करणारा एक स्वप्नाळु तरुण वाटतो. एवढेच नव्हे तर कथेचा मुख्य संपर्प कुठे केंद्रित झाला आहे हे वाचकाला न कळल्यामुळे कादंबरीच्या रसास्वादांत वैगुण्य येते. कादंबरीच्या एकेका भागांत निरनिराळ्या पात्रांना प्राधान्य मिळाल्यामुळे उत्कटतेचा अभाव जाणवतो

तो निराळाच ! प्यादीं आणि मोहरीं घेऊन आपण बुद्धिवळें खेळतो. पण त्या प्याद्यांना किंवा मोहऱ्यांना डावांत एका मर्यादेषेक्षां अधिक महत्त्व आपण देत नाही. विरुद्ध पक्षाच्या राजाला शह देणें व आपल्या राजाला शह मिळणार नाही असा प्रयत्न करणें हाच प्रत्येक प्याद्याच्या किंवा मोहऱ्याच्या हालचालीच्या मुळाशीं आपला हेतु असतो. कादंबरीच्या रचनेंतली अशा प्रकारची सूत्रबद्धता रसपरिपोषाला उपकारक होते असें मला वाटतें. पण विविध सामाजिक संघर्ष सूत्ररूपानें चित्रित करण्याच्या गडबडींत हडपांचें या गोष्टीकडे दुर्लक्ष झालेलें दिसतें.

अनेक पात्रें व विविध प्रसंग ल्हानशा कादंबरींत चित्रित करणें कौशल्याचें काम आहे. पण असें करतांना रसपूर्ण प्रसंगांचा निष्कारण संकोच होणें इष्ट नाही. या संकोचामुळें अशा प्रसंगांतली काव्यमयता किंवा नाट्यमयता वाचकापर्यंत पूर्णपणें पोचूं शकत नाही. उदाहरणार्थ या कादंबरींतला पृ. ६४ वरला प्रसंग पाहावा. शिवनाक महाराच्या औपधी उपायांमुळें सदानंदाला जीवदान मिळालें आहे. सदानंद वाड्यांत झोपला आहे. त्याच्या प्रकृतींत चलविचल झाली तर आपण जवळपास असावें म्हणून शिवनाक महार बाहेर बसला आहे. त्याचें वर्णन हडपांनीं असें केळें आहे—‘ शिवनाक महार वैद्य देखील वाड्याबाहेर खळ्याच्या कोपऱ्यांत महारापोरांनीं उभें राहण्याच्या कट्ट्यावर जिवाच्या जनतेनें धन्यांच्या जिवावर जागता पहारा करीत बसला होता. नाना आल्याखेरीज जाऊं नकोस असें त्याला देसाईण बाईंचें सांगणें होतें. याच कट्ट्यावर त्यानें नानांकडून भर उन्हांत तिष्ठत त्यांच्या पायांतल्या पायतणाचा मरेमरेतो मार खाल्ला होता, व आपल्या आईबापांचा उद्धार त्याच्या तोंडून ऐकला होता. त्या गोष्टीला काहीं पुरे पंधरा दिवस लोटले नव्हते. ’ एवढें वर्णन करून लेखक झटकन् कथानकांतल्या पुढल्या प्रसंगाकडे वळतो. त्यानें सूचित केलेल्या दोन गोष्टींतल्या विरोधामुळें शिवनाकच्या मनांत यावेळीं जें वादळ निर्माण झालें असेल तें चित्रित करण्याकरितां तो थांबत नाही. पण या बाईंमुळें कथानकाची रंगत थोडी फिकी पडते.

हडपांची भाषा सरळ व कथनपद्धति प्रवाही आहे. पण अनेकदां ती अनावश्यक अलंकारांचा आश्रय करते व अकारण बोजड बनते. काव्यपूर्ण कथानकांत किंवा काव्यात्म वृत्तीनें लिहिलेल्या कथेंत अलंकारांची वर्दळ सुशोभित दिसते, निदान सुसह्य होते. पण हडपांच्या कादंबऱ्यांचें स्वरूप तसें नाही. त्यांतलीं बहुतेक पात्रें समाजाच्या खालच्या थरांतलीं व काव्याकडे लक्ष द्यायला फुरसद नसलेलीं अशीं

आहेत. त्यामुळे केवळ बुद्धिगम्य अशी कल्पना किंवा उपमा आणि वर्णनाचा किंवा भावनेचा ओघ यांचा अनेक ठिकाणी जसा मेळ बसवा तसा बसत नाही. साहजिकच वाचकाला काहींतरी खटकल्यासारखे वाटते. 'भारतमातेची हांक' या कादंबरीतली अशी दोनतीन वाक्ये खाली उद्धृत करतां. त्यांवरून माझे म्हणणे वाचकांच्या लक्षांत येईल. 'पिकलेल्या शेतांत चरण्यासाठीं भारतर आलेल्या पक्ष्यांनीं शेतांतील बुजगावण्यावर नजरेची पाळत राखून सावधपणानें भाताच्या कणसांतील दाणे टिपावेत तसा भास्कर महाराच्या पोराला शिवल्याबद्दल, मोटारीं-तील आज्ञोत्रांना भीत भीत पाहत उत्तरला 'होय'!' ( पृष्ठ १२ ). 'अशी विप्रण विचारांची पृथ्वीप्रदक्षिणा शिवनाकच्या अंतरांत ध्वनिलहरीपेक्षांहि अथवा वाऱ्यापेक्षांहि अधिक वेगानें सुरू होती.' ( पृष्ठ ९६ ). 'जमनाच्या झोंपडींतली कटकटीची आग अधिक अधिक धुमसूं लागलेलीं त्याला जाणवूं लागली होती. पण अग्निकुंडांत आपलें शरीर जळत असतांना आनंदी राहणाऱ्या विदेही जनकाच्या स्थितप्रज्ञतेनें तो सारा मनस्ताप धीरानें सहन करित चालला होता. ( पृष्ठ ९७ ).

वाङ्मय या नात्यानें कुटल्याहि कृतीचा आस्वाद घेतांना असल्या गोष्टी आपल्या सौंदर्यदृष्टीला खटकतात. म्हणून त्यांचा उल्लेख करायचा. हडपांच्या या कादंबरी-मालेचें वैशिष्ट्य खास त्यांच्या अशा काहीं वाङ्मयगुणांत नाहीं. तें कल्पनेची मोठी झेंप घेऊन केलेल्या एका विशाल कालखंडाच्या चित्रणांत आहे. अनेक दोष असूनहि एखादी कृति आपल्याला आवडते आणि निर्दोष असलेली कृतीहि कित्येकदां वाचकांना मोहवूं शकत नाहीं, अशा अर्थाचे गोल्डस्मिथनें जे उद्गार काढले आहेत त्यांत फार मोठा सत्यांश आहे. एखादी कथा किंवा कविता आवडली कीं माधवराव पटवर्धन तिचें वर्णन करतांना आपला एक लाडका शब्द वारंवार वापरीत. 'हॉटिंग्' ( Haunting ) हा तो त्यांचा आवडता शब्द. एखाद्या घराला भुताटकीनें पळाडावें, त्याप्रमाणें त्या कृतींतल्या कुटल्या तरी उत्कट वैशिष्ट्यानें आपल्या मनाची अशी पकड घेतलेली असते कीं विसरूं म्हटलें तरी आपल्याला तिचा विसर पडत नाहीं. हा माधवरावांच्या त्या शब्द योजनेचा भावार्थ. हडपांची ही माला वाचून झाल्यावर अनेक वाचकांना हा अनुभव येईल असें मला वाटते. ते त्यांतले प्रसंग विसरतील, सुंदर वाक्ये विसरतील; पण विस्तीर्ण अशा कालपट्टावर आपल्या या जितक्या भाग्यवान तितक्याच अभागी असलेल्या मातृभूमीचें गेल्या



तीन तपांतलें जें जीवनदर्शन हडपांनीं चित्रित केलें आहे, त्याची विस्मृति त्यांना होणार नाही. निसर्गाचा वरदहस्त मस्तकावर अमृतहि अन्नान्न करीत दुसऱ्यांच्या दारांत आज जिला उभें रहावें लागत आहे, अशी ही आपली दुऱ्हेची आई—पिढ्यान् पिढ्या जिचीं संतानें आपल्या संस्कृतीचीं आणि धर्मश्रद्धेचीं स्तोत्रें गात आलीं आहेत पण ज्यांनीं मानवधर्माचा दैनंदिन जीवनाशीं संबंध पूर्णपणें तोडून टाकला आहे, अशी ही आपली अभागी माता—हिचें भविष्य उज्ज्वल व्हावचें असेल तर भूतकालांतल्या साऱ्या परंपरांचा व घटनांचा आणि प्रचलित असलेल्या साऱ्या राजकीय पक्षांचा आणि तत्त्वज्ञानांचा स्वच्छ मनानें, पूर्णपणें पूर्वग्रहविरहित अशा दृष्टीनें विचार करूनच सामान्य जनतेनें आतां पुढें पावले टाकलीं पाहिजेत, असा विचार हडपांनीं केलेले जीवनदर्शन त्यांच्या मनांत निश्चित निर्माण करील. तळमळीनें लिहिणाऱ्या लेखकाला तरी यापेक्षां दुसरें काय हवें असतें ?

९-८-५१ }  
कोल्हापूर

वि. स. खांडेकर

## लेखकांचें निवेदन

मी व्यक्तिपूजक अथवा विभूतिपूजक नाहीं. तरी माझ्या आयुष्यांत राजाज-वर अशा कांहीं अगदीं थोड्या व्यक्तींशीं माझा संबंध आला कीं, त्यांच्यापुढें अथवा त्यांच्या महनीयतेपुढें विनम्र भावानें मस्तक नम्र करतांना मला धन्यता वाटावी.

अशा अगदीं थोड्या—एका हाताच्या बोटावरही मोजायला पुरणार नाहींत इतक्या



महनीय व वडीलधाऱ्या व्यक्तींपैकीं कै. वळवंत विष्णु परचुरे ऊर्फ नाना हे एक होते. ते ज्या परचुरे, पुराणिक आणि मंडळी या ग्रंथविक्रय-प्रकाशन संस्थेचे प्रधान संस्थापक व संवर्धक होते, त्या मंडळीशीं लेखक-प्रकाशक या नात्याचा माझा संबंध केवळ नानांमुळें आला. आज महाराष्ट्र साहित्यांत 'कादंबरीमय पेशवाई' मालेला एक प्रकारें मानाचें स्थान आहे; व लोकमताचा विचार करतां सुबुद्ध महाराष्ट्र

पूर्वींच्या कादंबऱ्यांपैकीं त्याच कादंबऱ्यांवरून मला थोड्या फार आपुलकीनें ओळखतो. त्या मालेचें व त्या लेखनाचें श्रेय हें सर्वस्वीं नानांचें आहे. ते 'परचुरे, पुराणिक आणि मंडळी'ची—कादंबरीमय पेशवाईच्या प्रकाशन संस्थेची—प्राणज्योत होते. ते योगायोगानें तिच्यांतून वजा झाले, व त्याबरोबरच कादंबरीमय पेशवाईही वजा झाल्यांत जमा झाली.

लेखक या नात्यानें माझा प्रकाशकांशीं जरी पुष्कळ संबंध आला, तरी पुष्कळ थोड्या प्रकाशकांशीं संबंध आला. आणि त्यांतही थोड्यांशीं चांगला टिकला, चालला. माझ्या अथवा अन्य कोणत्याही प्रकाशकाला कोणत्याही प्रकारें दोष मी देत नाहीं. प्रकाशकांच्या दारीं लानारपणें जाण्याचा व प्रकाशकांकडून हेटाळणीची वागणूक घेण्याचा प्रसंग आजपावेतो मजवर कधीं आला नाहीं. तथापि लेखकाच्या ग्रंथांची किंमत टोपल्यांच्या भावानें करणारे ग्रंथ-विक्रेते व प्रकाशक मला माहीत आहेत. सौजन्य व व्यावसायिक नीतिमत्ता यांना सर्वतोपरी जागणारे जे प्रकाशक मला भेटले, आणि माझ्याप्रमाणेंच इतर अनेक लेखकांनाहि भेटले असतील, त्यांत मला तरी नानांच्या वेळच्या 'परचुरे, पुराणिक आणि मंडळी'चेंच नांव प्रथम घ्यावें लागेल. आणि माझी खात्री आहे कीं त्या प्रकाशनसंस्थेशीं संबंध आलेला प्रत्येक सुजाण ग्रंथकार माझ्याशीं पूर्ण सहमत होईल.

तो सुमारें पाव शतकापूर्वींचा, कादंबरीलेखक या नात्यानें मी महाराष्ट्र सारस्वताच्या

क्षितिजावर बऱ्या-वाईट तेजानें प्रकाशू लागलों, तेव्हांचा काळ. तेव्हां मी लिहीन तें ग्रपणारे प्रकाशक मला इतर सारे भेटले. पण प्रकाशक या नात्यानें स्वतःच्या व लेखकाच्या मर्यादा सांभाळून, वडीलपणाच्या नात्यानें, सर्वांगीण संयमाच्या सीमा ओळखून लेखन करण्याची आवश्यकता मला नानांनींच पटवून दिली. तशा प्रकारचा संयम मी आतां तितक्या दक्षतेनें पाळीत नसेन. अनेक कारणांमुळे तशा प्रकारच्या संयमाचें कुंपण माझ्या विचारांना व लेखनाला असणें आतां आवश्यकही नसेल. पण त्या काळीं तरी मला तशा मार्गदर्शनाची आवश्यकता होतीच होती, असें मी आतां कार्यकारणभावानें म्हणूं शकतां.

**कादंबरीमय पेशवाई** मालेच्या निमित्तानें माझा व नानांच्यामुळे 'परचुरे, पुराणिक आणि मंडळी'चा लेखक व प्रकाशक या नात्याचा जो संबंध आला, तो तेव्हां त्या मालेपुरता असला, तरी मालेनंतरही नाना तिथें असते तर तो पुढेंही निश्चित टिकला असता व वाढला असता. पण तसा योगायोग नव्हता. महाराष्ट्राच्या व स्थूलतः भारताच्या इतिहासावर—शिवछत्रपतींच्या कालापासून अगदीं आजतागायतच्या इतिहासावर शिवशाही, पेशवाई व आंग्लशाही अशी त्रिदलात्मक ऐतिहासिक कादंबरीमाला सुमारे चाळीस कादंबऱ्यांत पूर्ण करावी, हा माझा संकल्प नानांना माहीतही होता व मान्यही होता. तो पूर्ण झाला असता, तर त्यांच्याच कळकळीनें व विशुद्ध प्रोत्साहनानें पूर्ण झाला असता. पण नाना गेले, आणि त्या माझ्या संकल्पित त्रिदलात्मक कादंबरीमालेतील जीवनांश बहुशः निघून गेला. तें अपूर्ण कार्य, त्या त्रिदलापैकीं एका दलापुर्तें कां होईना, आज पुरें होत आहे.

प्रस्तुत कादंबरीमय आंग्लशाही मालेतील सहा कादंबऱ्यांतून गांधीयुगातील भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीचा सन १९५० सालापावेतोंचा अद्ययावत् इतिहास कथारूपानें कथन करण्याचा माझा पूर्वसंकल्प होता. परंतु मी शेवटच्या या कादंबरीत ता. १५ ऑगस्ट १९४७ लाच पूर्णविगम घेतला आहे. याचें कारण, त्यानंतरचा भारत आज एकतर सर्वतोपरी दोलायमान अवस्थेंत आहे. दुसरे, सत्य परंतु अप्रिय कटुता टाळून मूलभूत महत्त्वाचे अनेक विवाद्य प्रश्न मला त्यानंतरच्या कथानिवेदनांत टाळताही आले नसते, व निःपक्षपातीपणानें स्वतःच स्वतःला घालून घेतलेल्या विशिष्ट मर्यादांच्या परिसरांत त्रयस्थ वृत्तीनें समतोलपणें हाताळातांही आले नसते.

स्वतःच्या कादंबऱ्यांना अन्यांच्या प्रस्तावना घेण्याचा माझा परिपाठ नाही. तथापि विद्यमान मराठी कादंबरीकारांतील सर्वश्रेष्ठ व सर्वोदात्त अशा कादंबरीकाराचें

महाराष्ट्र सारस्वतांतील अग्रस्थान—प्रामाणिक मतभेद काय असतील ते वास्तव दृष्टीने जोपासूनही मान्य करण्याइतकी तरी माणुसकी विद्यमान मराठी कादंबरीकारांत माझ्यापुरती तरी मला आहे, हे आमच्या वाचकवर्गाला दाखवून देण्याची संधि मला ध्यायची होती. या हेतूने—नुसत्याच नव्हे तर अतिरेकी हेतूने—प्रेरित होऊन मी श्री. वि. स. खांडेकर यांना चार ओळींची कां होईना, पण प्रस्तावना लिहिण्याची विनंति केली. त्यांच्या आजारीपणाकडेही मी निष्ठुरपणे पण सद्भावाने दुर्लक्ष केले. आणि त्यांनीही आपल्या प्रकृतीला अन्याय करून देखील माझ्या विनंतीला मान दिले. प्रश्न लहान अथवा मोठ्या, अनुकूल अथवा प्रतिकूल प्रस्तावनेचा सुतराम नव्हता. प्रश्न मी बळेंच आपुलकीने त्यांच्याजवळ जाण्याचा व आम्ही जवळ जवळ येऊं लागण्याचा होता.

इतिहास व ऐतिहासिक कादंबरी यांच्यांतील अंतर ध्यानीं घेऊन वाचक या कादंबऱ्या वाचतीलच. कथानकाच्या ओघांत आलेल्या खऱ्या ऐतिहासिक व्यक्तींच्या उल्लेखांखेरीज ब्राकीच्या व्यक्ती व त्या अनुपंगाने आलेले स्थल-काल-घटनानिर्देश वास्तवतापूर्ण परंतु पूर्ण काव्यनिक आहेत व त्यांचा कोणत्याहि विद्यमान अथवा दिवंगत व्यक्तीशी कसलाही संबंध आणण्याचा लेखकाचा मुळींच हेतु नाही, हेही वाचकांनी कृपापूर्वक ध्यानीं ठेवावे.

‘कादंबरीमय आंग्लशाही’च्या सर्व सहाही कादंबऱ्यांचे स्वरूप अगदीं एकसारखे नाही. पहिली व दुसरी कादंबऱ्यांची कथानके कालानुक्रमे परंतु स्वतंत्र आहेत. पहिलीत उत्तर भारतांतील वातावरण आहे. दुसरीपासून पुढील कथानकांतील नियोजित कार्यक्षेत्र मुख्यतः मुंबई व महाराष्ट्र हे आहे. दुसऱ्या कादंबरीत मिटाच्या सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीय महाराष्ट्राचे संक्रमणकालीन जीवन स्थूलतः चित्रित केले आहे. तिसरी, चौथी, पांचवी व सहावी या कादंबऱ्यांत कालानुक्रमाने कथानकसूत्र तत्त्वतः एकच, भारतांतील क्रमप्राप्त तत्कालीन विशाल जीवनगति चित्रित करणारे, कांहींसे इंग्रजीतील ‘सागा’च्या धाटणीचे आहे. शेवटची सहावी कादंबरी त्या कथासूत्रांतीलच खरी; परंतु प्रथमपुरुषी अथवा आत्मचरित्रपर आहे. शेवटच्या चार कादंबऱ्या क्रमाने वाचल्याने त्यांतील कथासंगति अधिक स्पष्ट व सुगम होते, एवढेंच येथें मला वाचकांच्या नजरेला आणून द्यावेसे वाटते.

वकीलवाडी, नाशिक, }  
ता. १५ ऑगस्ट १९५१ }

विठ्ठल वामन हडप

# भारतमाता की जय !

१ : देव की पापण ?



माझ्या सावरगांवच्या आश्रमांत माझें वास्तव्य होतें.

त्या दिवशीं पहाटेच्या साखरझोंपेंतून मला गांवकऱ्यांनीं येऊन हांका मारून जागें केलें.

नाहीं तरी मी आणखी जराशा वेळानें उठणारच होयें. रोज पांच वाजतां आम्ही उठून रोजच्या उद्योगाला लागत असूं. आज जाग आली तेव्हां साडेचार वाजले होते.

“आम्हीं एक अतिशय गोड कामासाठीं तुमची झोंपमोड केली वाई !” आमचा ‘गांवमामा’ मला जागेपणीं कांहीं बोलायचा अवसर मिळण्यापूर्वीच म्हणाला, “आज कोव्हापूरला आमच्या गांवच्या वतीनें तुम्हांला जायला हवें हा आमचा हार घेऊन.”

“हार ? हा हार कसला रे गांवमामा ?” मी पाणी घेऊन ओल्या हातानें डोळे पुसून ताजे करीत विचारलें.

“हार आमच्या धन्यांना घालायचा आमच्या गांवाच्या वतीनें. आपले काँग्रेसचे लोक कायदेमंडळांत निवडून आले, त्यांच्या सत्काराची मोठी थोरली सभा आहे ना आज कोव्हापुरांत ? आम्हीं काल ऐकलें, आमचे निवडून आलेले धनी त्या सभेंत बोलणार आहेत. आपले भारती स्वामी आम्हांला म्हणाले. धन्यांना हार घालायचा मनांत आहे आम्हां गांवकरी मंडळींच्या.” गांवमामा म्हणाला.

“मग अरे, स्वामीनाच सांगायचें कीं नाहीं हें काम. स्वामी थोर, तुमचे धनी थोर, तें चांगलें शोभलें असतें.” मी म्हणाल्यें.

“स्वामी गेले आणि मग ही कल्पना सुचली आमच्या लोकांना. आणि नाही तरी स्वामीदेखील तुमचेंच नांव सांगते असते, माझी खात्री आहे. असें पाहा वाई ! स्वामी तर थोर आहेतच. ते थोरांचे थोर आहेत. पण असें त्यांना सांगायचें, हा लहान तोंडीं मोटा घांस आम्हीं कसा घ्यावा ? आणि असें पाहा, आमच्या गांवचा तुमच्यावर जेवढा हक्क आहे, तेवढा स्वामींवर नाहीं आमचा हक्क. ह्या गांवाला उपजडाला तुम्हीं आणलें—”

गांवमामा बोलला, तें कांहीं अगदीं खोटें नव्हतें. पांच हजार वस्तीचें तें गांव. कृष्णानदीच्या कांठचें. कोल्हापुरांतील जगदाले जहागिरीतलें तें गांव. पण खालसांत मात्र. कोल्हापूर तिथून जवळ. असेल फार तर बावीस पंचवीस मैलांवर. आमची ती वडिलाजिंत जन्मभूमि; म्हणून मी तें गांव पत्करलें होतें एवढेंच. एरव्हीं गांव मोटें जागृत खरें; पण भांडखोर. पिसें सावरगांव त्याला पूर्वी म्हणत. गांवगुंड पिसाटांसारखे वागायचे. भल्याभल्यांना वेड लागायची पाळी आणायचे. पण स्वामींच्या धीरावर मी तिथें गेल्यें. आणि त्यांच्या नेतृत्वाखालींच गांवसेवा सुरू केली. स्वामींचा आश्रम माझ्या आश्रमापासून जवळच तपोवनांत दोन मैलांवर होता. तपोवन हें त्या खेड्याचें नांव. स्वामीजींच्या लत्राखालीं गांधीजींच्या शिकवणुकीनुसार साऱ्या महाराष्ट्रांत काँग्रेसच्या विधायक कार्याची पेरणी आम्ही तिथून करीत होतो.

शेत चांगलें पिकत होतें. लोक चांगले सुधारत होते. गांवांत मुसलमानांची देखील हजारभर वस्ती होती. पूर्वी मुसलमान लोक त्रास देत असत म्हणतात. पण मी तिथें गेल्यापासून आम्ही सारे हिंदु-मुसलमान अगदीं गुण्यागोविंदानें राहत होतो.

कम्बुनिस्टांचा तो साताऱ्याच्या दक्षिण भागांतील बालेकिल्ला समजला जाई. पण कारणे कांहीं कां असेनात, कम्बुनिस्ट देखील आमच्याशीं भलेपणानें वागायचे. काँग्रेसचे लोक कम्बुनिस्टांविषयीं कांहीं का म्हणेनात ! ते गोरगरीब शेतकऱ्यांचे खरे कैवारी होते, आणि त्यांचें आमचें सख्य टिकायला तेवढें पुरे होतें. असें सर्वांच्या सदृच्छेनें आमचें सावरगांवचें ग्रामराज्य चाललें होतें.

पण मला माझ्या स्तुतीचें पुराण असें जेव्हां तेव्हां ऐकायला आवडत नसे. आणि तें त्या गांवमामाच्या तोंडून तर मुळींच ऐकायला नको होतें. जयवंतराव

निर्वाणांचा तो उजवा हात, जवळ जवळ मुख्यारीने त्यांच्या शेतवाडीची व्यवस्था पाहणारा. आणि आतां अलीकडे बेचाळीसच्या चळवळीपासून जयवंतरावांच्या ओढ्यानें काँग्रेसकडे ओढला गेलेला, गांवचा एक पुढारी. म्हणून तो आम्हांला जवळचा इतकेंच.

सारा गांव त्याला गांवमामा म्हणायचा, म्हणून मीही म्हणायची.

पण सहा वर्षांपूर्वी मी प्रथमच त्या गांवीं येऊन माझ्या अल्प समजुतीप्रमाणें ग्रामोद्धारार्थें कार्य करूं लागल्यां, तेव्हां सरकारी अधिकाऱ्यांच्या चिथावणीनें माझी धिंड काढायला निघालेला तो हाच सरकारजमा गांवमामा.

तो विसरला असेल. पण मी विसरल्यां नव्हत्यां.

आमचाच माणूस, म्हणून त्याला गांवगुंड म्हणायचें नाहीं इतकेंच. नाहींपेक्षां गांवगुंडांना यापेक्षां निराळीं आणखी काय शिगें असतात !

त्या गांवीं पाऊल टाकतांच हिंदु स्त्री म्हणजे काय याची खरी जाणीव मला झाली. मी थोरामोठ्यांची सूत आहे,—छत्रपूरच्या दिवाणांची, माजी काँग्रेस उपमंत्र्यांची मी पत्नी आहे, कपाळाला कुंकू आहे, वयानें तरुण आणि एकटी—अशी मला पाहून जगांतील असतील नसतील त्या शंका गांवमामासारख्यांच्या घरी पाहुणचाराला यायच्या. ‘थोरामोठ्यांची लेक, थोरामोठ्यांची सूत आणि थोरामोठ्यांची बायको ही असून अशी एकटी एकटी कां ?’

त्यांत माझी आणि सोपानाची जुनी जिवाळ्याची ओळख होती हें कळलें, आणि मला सवत आहे हें कळलें, कीं लोक रावणासारखे दहा तोंडांनीं चांभारचौकशा करूं लागायचे.

त्या कसोटीला मी टिकल्यां, लोकांच्या मनांत संशय आले तसे मनांतून गेले, हें निराळें.

मी त्या गांवीं प्रथम आल्यां तेव्हांचा जमाना निराळा होता; आणि आजचा जमाना निराळा होता. तेव्हां इंग्रज सरकारची चलती होती; आज काँग्रेस सरकार अधिकारावर येऊं घातलें होतें. गांवमामासारखे लोक नेहमीं उगवत्या सूर्याला भजणारे. मला कांहीं तसा फारसा अनुभव नव्हता. थोडाच होता. पण लोक सांगत त्यावरून मला माहीत. चोरट्या सरकारजमा बातमीदारापासून तों खून-द्रोडेखोरी-सारखीं करूं नयेत तीं कामें ह्या गांवमामानें केलीं.

कोणी कोणी म्हणत कीं गांवाचा धनी सुधारला म्हणून गांव सुधारला. पण

त्यावर मी मात्र विश्वास ठेवायला तयार नाही. गांवाचा पहिला धनी खासेराव निर्वाण तर—मीच नको म्हणायला; सारे लोक, सारी रयत म्हणे कीं तो गोरगड्ढीव शेतकरी कुळांच्या रक्तावर पोसलेला कावेचाज गलेल्ले लांडगा आहे. म्हणून तर—तो त्या तालुक्याच्या गांवीं प्रथम वकिली करू लागला तेव्हां सारी वीस रुपये सालीना सरकारसाऱ्याची वडिलार्जित वतनवाडी होती. तिथें पुढच्या वीस वर्षांत तो वकील साऱ्या गांवचा मालक झाला.

अर्थात् ही सावरगांवच्या इनामदारीची गोष्ट. खासेराव निर्वाण हे इनामदार खरे. पण सावरगांवचे इनामदार मात्र नव्हत. त्यांचीं दोन इनाम गांवां तिथून जवळच पांच कोसांवर होती. पण तीं त्यांच्या आजोबांच्या रंगेल तरुणपणांत कर्जा-खालीं इतकीं कुजलीं सडलीं होतीं कीं सांगायची सोय नाही. त्यांतलें एक गांव खासेरावांनीं आपल्या ऐन उमेदींत सत्यशोधक चळवळीच्या वाढत्या गंगेत हात धुवून घेऊन सोडवले होते. दुसरें गांव मात्र अजून सावकारांकडे गहाण होतें.

जयवंतरावांनीं अगदीं लहानपणीं—ते मराठी शाळेंत शिकत होते तेव्हां, आणि त्यानंतर काँग्रेसच्या चळवळीच्या निमित्तानें अधून मधून पांच चार वेळां त्या गांवीं पायभूल झाडली होती तेवढीच. चाकी गांवाचा सारा कारभार गांवमामा—त्यांच्या वडिलांच्या वेळेपासूनचा त्या घराण्याच्या गळ्यांतला ताईत पाहायचा.

स्वतः जयवंतराव देखील कारभार पाहीत. पण तो जगदाळे जहागिरदारांच्या जहागिरीचा. कोल्हापूर राज्यांतील ती जहागीर. सत्यशोधक चळवळीचें आगर. सालीना पंचवीस हजार रुपये उत्पन्नाची जहागीर होती ती. नवा जहागिरदार अगदीं तरुणपणींच धनी झाला होता; ऐन पंचविशींत. जयवंतराव त्याचे वर्गबंधु. त्याच्या अगदीं मर्जीतले. आणि पुढें तर ते जहागिरदारांचे साडू झाले. त्यांच्या एकुलत्या एका धाकट्या मेहुणीचे यजमान. जहागिरदार ऐपआरामांत लोळणारे. त्यामुळें जहागिरीची सारी व्यवस्था जयवंतरावाकडेच आली होती. खानदानी सरदार घराणीं तीं. त्यांत अधिक खोलांत कशाला जा !

कायदेमंडळाच्या निवडणुकींत मी जयवंतरावांच्या वतीं पुष्कळ प्रचार केला होता खरा. पण तो त्यांच्यासाठीं नव्हे, काँग्रेससाठीं. चाळीस सालच्या लढ्यापासून ते हळुहळू काँग्रेसकडे ओढ घेऊं लागले. वेचाळीसच्या चळवळींत तर आमच्या प्रतिस्पर्कारच्या भूमिगत चळवळींत त्यांचा प्रामुख्याने हात होता. ते तेव्हां कागदोपत्री दाखवायला आणि लोकांना सांगायला कोल्हापुरांत असायचे आपल्या मेहु-



प्यांच्या सासुरवाडीला श्रीमान शेट साखरगांवकरांच्या बंगल्यांत. पण त्यांचा संचार चालायचा साऱ्या साताऱ्याभर डोंगर दरडींतून 'पत्री सरकार'च्या राजवटींतून.

पण अशा देशभक्ताला हार घालायला माझे मन काहीं खरोखर धजत नव्हतें. मला ती कल्पना ऐकून वाटलें कीं फुलांना वाचा नाही म्हणून त्यांचा आम्ही बेदरकारपणें असा अपमान करतो इतकेंच.

हां ! —त्या गांवकऱ्यांनीं हार घालायची गोष्ट काढली, म्हणून माझ्या मनांत तरी ती कल्पना आली. एरव्हां काय केलें आहे जयवंतरावांनीं गांवासाठीं, म्हणून त्यांना गांवकऱ्यांनीं हार घालायचा तो ? कुळांच्या तक्रारी काहीं थोड्याथोडक्या नव्हत्या. पण त्या आम्हीच पुढें मांडीत नव्हतो इतके दिवस.

आणि कुळांनींही कधीं हट्ट धरला नाही माझ्यापार्शीं किंवा गांवमामापार्शीं आजवर, कीं धन्यांवर आमच्याकडे दुष्काळांत थकलेल्या थकवाकीची सूटसांड द्यायला सांगा; किंवा जमिनीचा खंड पिकाच्या मानानें झेपत नाही तो कमी करायला सांगा म्हणून.

पण गांवाचें कार्य. मला गांवाच्या इच्छेप्रमाणेंच करायला पाहिजे होतें.



“वरें साऱ्या गांवचा म्हणून समजायचा का हा हार ? कीं तुम्हां लोकांचा ?” मीं विचारलें.

“नाहीं—नाहीं. साऱ्या गांवचा समजायचा. गांवाला सोडून वागणारा गांवांत कोण आहे ?” गांवमामानें त्रगेवरच्या दहा पांच गांवकरी मंडळीकडे वळून पाहात विचारलें, “कोण आहे का रे ?”

एकदम कळसूत्री बाहुल्यांसारख्या सर्वांच्या माना नकारार्थी डोलल्या.

“वरें आहे. जाऊं आपण.” मी म्हणाल्यें. “आणि तुमच्या धन्यांना गांवीं बोलावूं ना ?”

“वाः ! हे काय विचारतां ? बोलावूं कीं आपण !” गांवमामा सर्वांच्या वतीनें म्हणाला.

“आणि धन्यांकडेच उतरणार ना तुम्ही ?” गांवमामा म्हणाला.

“कां ? आमची जागा आहे की तिथें.” मी म्हणाल्यें.

“मग आम्ही कोणी कधीं आलों तर टेकायला जागा आहे सत्तेची म्हणायची.”  
एकजण गांवकरी शेतकरी म्हणाला, “किती दिवस राहाणार तुम्ही तिकडे ?”

“कां रे ?”

“नाहीं; उगीच विचारलें.”

“राहीन थोडे दिवस.”

“ब्रळिराम विचारीत होते सकाळीं.”

ब्रळिरामचें नांव कार्नी पडतांच एका क्षणांत किती तरी कल्पना मनांत येऊन गेल्या माझ्या. माझें आणि ब्रळिरामाचें कांहीं तसें पाहूं गेल्या सख्य नव्हतें. त्यांचें कार्यक्षेत्र निराळें, माझें निराळें. त्यांनीं घेतलें होतें आपलें जीवन ‘हिंदु’पणाला वाहून. हिंदुत्वाचा अभिमान पुष्कळांना असतो. मलाही तसा अभिमान आहे. पण ब्रळिरामांचा अभिमान कांहीं निराळाच. धड हिंदु महासभा नव्हे, धड संघ नव्हे, धड वर्णाश्रमधर्म नव्हे, यांचें सारेंच कांहीं निराळें.

मला ते चुकून देखील कधीं माझ्याकडे यायला नको होते.

म्हणून मी मुद्दामच खोटे बोलल्यें. “कदाचित् मी उद्यां परवां सातान्याकडे जाईन म्हणल्यें.”

हाराची तयारी करायला मंडळी गेली. बाहेर अजून थोडा काळोखच होता. दिशा फांकत होत्या. तोंच—

“आपणाला गांवची नवी सडक करायची आहे ना बाई !” मध्येच मला कोणीतरी बाहेरून प्रश्न विचारला.

तो आवाज कांहीं मला ओळखीचा वाटला नाही. मी वळून पाहत विचारलें,  
“होय. पण कोण विचारतें आहे ?”

“मी !” असें उत्तर देत अकरा बारा वर्षांचा एक मुलगा समोर येऊन उभा राहिला.

“अविनाश कोल्हापुरे माझें नांव.” तो उत्तरला.

मला त्या मुलाचें मोठें कौतुक वाटलें. पण मी आज प्रथमच त्याला त्या गांवांत पाहत होल्यें.

“मी तुला आजवर कधीं इथें पाहिला नाही रे अविनाश !” मी म्हणाल्यें.

“मी इथें नव्हतोच. परवां आलों मी इथें माझ्या मावशीकडे.”

“तुझी मावशी—म्हणजे कोण रे ?”

“तुम्ही पुन्हा आलां म्हणजे मी तिला घेऊन येईन तुमच्याकडे. मावशीच मला सांगत होती, आपणाला गावची नवी सडक करायची आहे म्हणून.”

याची मावशी कोण हें मला कळेना. पण मनांत एक शंका आली, आणि एकदम प्रकाश पडल्यासारखा झाला. तरी मी अधिक बोलल्यें नाहीं.

“होय ना ? खरें तें अविनाश ! आपणाला सडक करायची आहे, शाळा बांधायची आहे, किती किती गोष्टी करायच्या आहेत.” मी म्हणाल्यें.

“मला आवडतात त्या गोष्टी करायला. मी नेहमीं तुमच्याबरोबर राहीन. मग आपण खूप खूप कामें करूं.”

“तुला अशीं कामें करायला आवडतात ?”

“हो ! आवडतात तर ! मी आश्रमांत होतो कीं— !”

तो बोलतां बोलतां एकदम चपापला. एकदम जीभ चावली त्यानें, आणि घोटाळल्यासारखा माझ्याकडे पाहूं लागला.

मी मनांत म्हणाल्यें, हा असें कां करतो ?

“कुठच्या आश्रमांत होतास रे तूं ?” मी विचारलें.

पुन्हा अधिकच गोंधळल्यासारखा होऊन अविनाश म्हणाला, “माझी मावशी सांगेल तुम्हांला सारें.”

पुन्हा तेंच ! ही याची मावशी कोण ?

“मला तुझ्या मावशीला एकदां भेटायचें आहे रे ! सांगशील तिला ?” मी म्हणाल्यें.

“हो ! सांगेन.” अविनाश गालांतल्या गालांत हंसत उत्तरला. किती निर्व्याज ! किती पवित्र आनंदाच्या त्या ओझरल्या छटा ! पण उपःकालीन रविकिरणांच्या कोंवळ्या पालवीसारख्या शोभिवंत आणि मंगल छटा होत्या त्या, तेव्हां त्याच्या मुद्रेवर उमटलेल्या !

“नाहीं तर असें बघ, मीच येईन एकदां तुझ्या मावशीला भेटायला.” मी पुन्हा म्हणाल्यें. माझी आणि जिची ओळखदेखही नाहीं, अशी ती अविनाशची मावशी खरी. पण वासावरून कस्तूरीची ओळख पटत होती. आमच्या ग्रामोद्धाराच्या नव्या नव्या योजना इतक्या आस्थेनें जाणून घेणारी आणि अविनाश-सारख्या आपल्या पुढच्या पिढीला त्याच पवित्र मुर्तीत ओतून त्यांचें जीवन

आरंभापासून सतप्रवृत्त-मंगल करणारी ती अविनाशची मावशी मला अगदी जिव्हाळ्याची वाटू लागली.

कित्या आनंद झाला त्याला मी त्याच्या झोंपडीत जाणार हें ऐकून ! उगवत्या सूर्याकडे पाहात सूर्यकमल फुलवें तसा तो माझ्याकडे पाहून म्हणाला, “तुम्ही याल आमच्या झोंपडीत ?”

“येईन की ! मी आतां आज कोल्हापूरला जाईन की नाहीं, ती एक दोन दिवसांत परत येईन बघ. फार तर एखाददुसरा दिवस जास्त लागेल. मी आल्यें, कीं तूं माझ्याकडे ये. मग आपण दोघें मिळून मावशीकडे जाऊं.”

“मी येईन.” अविनाश एकदम मनांत कांहींतरी विचारांत गुंतल्यासारखा मला दिसला.

“कां रे ? कसला विचार करतोस ?” मीं विचारलें.

“नाहीं; आणखी एक उपकार कराल माझ्यावर ?” तो फूल कुस्करल्यासारखी दोन्ही हातांची चाळवाचाळव करीत म्हणाला, “भारती स्वामींचें दर्शन मला घडवाल का ?”

“हो ! हो ! तूं स्वामींना अजून पाहिलें नाहींस ?”

“नाहीं.”

त्यानें कावऱ्या बावऱ्या नजरेनें सभोंवार पाहात, भीत भीत चांचरत चांचरत मला विचारलें, “पण आम्ही इथें आहों हें महाराजांना सांगूं नका. एवढी कृपा करा. मी जातां.”

आणि तो मुलगा काळोखांतूनच पांखरासारखा कुठें भुरकून उडाला.

‘महाराज’ हा शब्द कानीं पडतांच माझ्या मनांत विजेच्या झोतासारखा प्रकाश पडला.

एक अक्राळ विक्राळ कर्दनकाळ,—शरिरानें नव्हे, पण कृतीनें कर्दनकाळ असा पुरूप माझ्या मनापुढें उभा राहिला. हाच तर त्याचा महाराज नसेल ?

आमच्या गांवापासून पांच सहा मैलांवर ‘गामनगर’ या नव्या वसाहतींत एक रामदास महाराजांचा स्नातकाश्रम होता खरा. आश्रम कांहीं मीं पाहिला नव्हता. पण आश्रमाची कथा ऐकली होती. ती देखील ओझरती; एके दिवशीं एका अनाथ गरीब भिक्षेकरीण बाईच्या तोंडून. बेचाळीसच्या चळवळींत सरकारच्या दडपणामुळें तो आश्रम मोडल्यासारखा झाला होता. महाराज कुठें अंतर्धान पावले होते.

अलीकडे पुन्हा आश्रमाची स्थिरस्थावर होते आहे, महाराज पुन्हा स्वस्थानीं

आले आहेत, असें मीं ऐकलें होतें.

‘महाराज’ म्हणतांच तें भयंकर दृश्य माझ्या डोळ्यांपुढें उभें राहिलें—त्या भिक्षेकरीण बाईनें वर्णन केलेलें आश्रमांतील मानवी जीवनाच्या विटंबनेचें. आणि त्यासरसा मनाचा निश्चार झाला कीं, असल्या राक्षसांना—असल्या समाजकंटकांना समाजांत थारा मिळतां कामा नये. अर्थात् ते मीं ऐकत होत्ये तसे समाजकंटक असले तर !

उजाडलें. तों लोक दारतुरे व मोटार घेऊन आले. मी मोटारींत बसून निघाल्यें. तरी मोटारींत देखील ते महाराज कांहीं माझ्या नजरेपासून फार दूर दळले नव्हते.



समोर दृष्टि पोंचत नाही इतक्या दूरवरपावेतां लोकगंगा महासागरासारखी पसरली होती. गांधीचौक जणू त्या महासागरात बुडून बेपत्ता झाला होता.

जिकडे पाहवें तिकडे तिरंगी झेंडे हवेंत उंच मान करून फडकत आहेत. कापसाचें शेत फुलवें, अथवा एखाद्या विशाल सरोवरांत पांढरीं शुभ्र कमलेंच कमलें फुटून सरोवराचा पृष्ठभाग त्या कमलाच्या शुभ्रतेनें झांकून गेलेला दिसावा, तसा पांढऱ्या शुभ्र खादी टोप्यांचा तो जणू क्षितिजाला गवसणी घालणारा भव्य उदात्त देखावा मला दिसला. आणि डोळ्यांचें पारणें फिटलेंसें वाटलें. मधून मधून कांहीं भगव्या आणि काळ्या टोप्याही चमकत होत्या. पण फार तुरळक.

सावरगांवाहून इकडे यायला निवण्यापूर्वी मनाला जयवंतांविषयीं वाटणारा उदास-वाणेपणा आतां तितका वाटेनासा झाला.

“विंदूविंदूंचा सिंधु होतो. जयवंतांकडे आपण ‘व्यक्ति’ या भावनेनें पाहतां कामा नये. देशाच्या उद्वारासाठीं झटणारे एक घटक या भावनेनें पाहिलें पाहिजे. समष्टीनें सिद्ध होणाऱ्या विराट देशव्यापी कार्यांत आपण यष्टीसभोंवार वाजवीपेक्षां जास्त घोटाळत राहतां कामा नये.” माझ्या मनाला शहाणपणा सुचला.

मी सभास्थानीं गेल्यें. माझाही जयजयकार झाला.

जयवंत आले. जयवंतांखेरीज बाकीचे काँग्रेसच्या तेवढ्या परिसरांत निवडणुकींत विजयी झालेले सारे देशभक्त पुढारी आले. प्रत्येकाचा लोकांनीं उत्साहानें जयजयकार केला.

भारती स्वामी आले. त्यांचाही जयजयकार झाला.

एवढी कधीही काँग्रेसच्या चळवळीत आघाडीला न दिसणारे कितीतरी शुभ्र खादीवेषधारी सद्गृहस्थ व व्यापारी शेट सावकार त्या सभेला आले होते. आम्ही ज्यांना जातीयवादी व काँग्रेसचे विरोधक समजत असू, असे अनेक ब्राह्मण व ब्राह्मणेतरही आले होते.

कारण आतां ते निर्भय होते. इंग्रज आतां प्रयाणाची बांधाबांध करू लागले होते. काँग्रेस राज्यसिंहासनाच्या रत्नजडित पायरीवर एक पाऊल ठेवून दुसरें पाऊल उचलण्याच्या पवित्र्यांत उभी होती.

त्या दिवशींच्या त्या विराट सभेचें अध्यक्षस्थान सर्वानुमतें स्वामींना देण्यांत आलें.

आम्हीं आरंभीच आमच्या देशभक्तांचा हारतुरे घालून फुलें उधळून गौरव केला. कधीं आजवर काँग्रेसच्या वाऱ्याला उभे न राहणारे जमीनदार, सरदार, व्यापारी, कारखानदारही त्यांत होते. गांवचे होते आणि परगांवचेही होते. कुंदन-मलशेटसारखे कोट्याधीश उद्योगपतीही त्यांत होते. अनेक मुवासिनींनीही त्यांना ओवाळलें. ओवाळलें सर्वानाच; पण कुणा वरवर पहाणारालाही तेव्हां कळलें असतें कीं त्या गजान्त लक्ष्मीच्या वैभवांनं नटलेल्या बहुमोल वस्त्रालंकारधारी मुवासिनींचा देखील खरा ओढा जयवंतांकडे होता.

माझ्या मनांत तेव्हांच आलें, असें कां ?

जयवंत धनवान व्यापारी जमातीचे प्रतिनिधि आहेत, म्हणून ? कीं त्यांच्या देशभक्तीवर आणि कर्तृत्वावर या मंडळीचा विशेष भरंवसा आहे म्हणून ?

गांधीजी आणि काँग्रेस यांनीं देशांत होऊं घातलेला सर्वोदय इतका जवळ आला आहे एकूण ?

सर्वांत नवलाची गोष्ट मला वाटली ती ही कीं रामनगरच्या स्नातकाश्रमामार्फत देखील त्यांना हारतुरे अर्पण करण्यांत आले. मला इतका आनंद वाटला तें एकंदर सर्वमंगल भव्य दृश्य पाहून, कीं मी जणूं तें आमच्या आशाआकांक्षा चिरंजीव करून दाखविणारें दिवास्वप्नच पाहत होत्यें.

पण त्या मांगल्याला एक गालबोट लागलें. तें मात्र लागायला नको होतें. दोन सुसलमान विद्यार्थी काँग्रेसच्या पुढाऱ्यांना हार घालायला गर्दीतून पुढें जाऊं लागले, तेव्हां भगवी खादीटोपीधारी विद्यार्थ्यांनीं आणि स्वयंसेवकांनीं त्यांना वाट करून द्यायला हवी होती. पण ती वाट कांहीं त्यांना मिळावी नाही. इतके सारे जण

सभेच्या रंगांत रंगून गेले होते.

माझे तेवढ्यांत तिकडे लक्ष गेलें. ते विद्यार्थी तरी माझ्या चांगले ओळखीचे मला दिसले. सातान्यांतील 'पत्री सरकार'चे छुपे सच्चे शिपाई ते होते. आणि शिवाय सावरगांवचे रहिवासी होते.

उमर आणि उस्मान.

“उस्मान ! आण तुझा हार इकडे. मी घाल्शें.” मी माझ्या जागेवरून उठून गर्दीतून पुढें जाऊन हात पुढें केला.

तो बसलेल्या मंडळीपैकी कुणाच्या तरी हातांतील छत्रीच्या दांड्याला अडकून हार तुटला.

स्वामी तें पाहत होते.

जयवंतही पाहत होते.

जयवंत त्या विद्यार्थ्यांना व्यासपीटावरूनच हंसतमुखानें नम्रपणानें दोन्ही हात जोडून म्हणाले, “मित्रांनो, तुमचा हार मला पावला. मी तुमचा फार आभारी आहे.”

मला मात्र तें त्या समारंभाला गालत्रोटसें वाटलें. उस्मानच्या हातांतील हार कुणालाही नकळत ओढाताणीत तुटला असें मला वाटलें नाहीं. आमच्या शेजारचा गोरटेलासा विद्यार्थी सावजावर टपून बसलेल्या बोक्यासारखा माझ्याकडे पाहत होता.

मुसलमान आमच्या नऊ ऑगस्ट चळवळींत आमच्या खांद्याला खांदा भिडवून धारातीर्थावर उतरले नसतील. पण म्हणून काय आम्हीं त्यांना असें वहिष्कृत मानायचें ?

आणि उमर व उस्मान तर चळवळींत आमच्या खांद्याला खांदा भिडवून लढले होते.

मला तें आवडलें नाहीं.

आणि स्वामींना तर तें आवडलें नाहींच. त्यांनीं आपल्या भाषणांत थोक्याचा अति सौम्य पण अति स्पष्ट इपारा दिला की असली कुढी, कोती, जातीय वृत्ति आपल्या अखंड भारताच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करील.

जयवंतांनीं तर आमच्या साऱ्या आशांवर विरजण घातलें. नऊ ऑगस्ट चळवळींत काँग्रेसनें केलेल्या महान् क्रांतिकार्याची तोंडभर स्तुति त्यांनीं केली,

आणि सारा यशा हा बांदा पर्यायाने आपल्यासारख्या काँग्रेसनिष्ठांच्या पानांत ओढून घेतला, यावद्दल मला कांहीं वाटलें नाहीं. त्याच वेळीं शेतकऱ्यांची एक मिरवणूक लाल झेंडा घेऊन शेतकरी-कामगारांच्या राज्याची मागणी मागणाऱ्या घोषणा देत जवळून चाललेली दिसली. नेमकी ती वेळ साधून त्यांनीं कम्युनिस्टांवर प्रखर टीकेची आग पाखडली, ती मला चमत्कारिक वाटली.

कम्युनिस्ट काँग्रेसचे विरोधक असतील. रशियाधार्जिणेपणा त्यांच्या टायीं असेल. ऐन चळवळींत त्यांनीं सरकारला युद्धसाह्य करून आमच्या मताप्रमाणें जनताद्रोह केला असेल. पण म्हणून कांहीं ते देशांतील शेतकरी-कामगारांचे शत्रु तर नव्हते ? त्यांच्या पुढाकाराखालीं कांहीं शेतकरी आपल्या गाऱ्याण्यांची दाद मागूं लागले, तर त्यांना काय आम्हीं कम्युनिस्ट टारवून सुक्यात्रोत्र ओलें जाळीत सुटायचें ?

मला त्यांत फार वाईट हेंच वाटलें कीं, ज्या आमच्या गांवच्या शेतकऱ्यांनीं मुद्दाम मला हार घेऊन आज सकाळींच सभेला पाठविलें होतें, त्यांतले एकदोन शेतकरी देखील त्यांत होते.

असें जें बोलूं नये तें जयवंत त्या सभेंत बोलले. आणि खरोखर बोलायला हवें होतें तें बोलले नाहींत.

त्यांना, त्यांच्या सातारा जिल्ह्याला, चळवळींत एवढा मोठेपणा कुणीं मिळवून दिला ? नुसत्या सातान्यांतच नव्हे, तर इतर ठिकाणीं देखील... ?

होय. आम्हीं सातान्यांत प्रतिसंस्कार चालवून ऐन चळवळींत मोठी ब्रह्मादुरी केली. पण आम्ही वरवरचीं कर्ता बोलतीं माणसें हा समुद्रावरचा नुसता फेंस होता. समुद्र घुसळला नसता, तर फेंस कुठून आला असता ? आम्हांला जाग्या झालेल्या लाग्यमाप खेडूत जनतेचें जिद्दाळ्याचें पाटबळ नसतें, तर आम्हांला चळवळ काय करतां आली असती ?

मी तर म्हणतें, जयवंतरावांनीं सातान्यांतील आमच्या ब्रह्मादुर चळवळ्या जनतेची वाजू आपल्या भाषणांत खंबीरपणें उचलून धरायला हवी होती.

तसें कांहींच त्यांनीं केलें नाहीं. उलट चळवळींत काँग्रेसला सटळ हातानें सर्वतोपरी गुप्त दान केल्यावद्दल राष्ट्रीय वाण्याचे जमीनदार, शेतसावकार यांचे मन-सुराद पोवाडे गातांना मात्र त्यांना जणूं पोपटासारखा नवा कंठ फुटला होता !

कां म्हणूं नये मग काँग्रेसला आणि आम्हां काँग्रेसच्या पाडकांना कम्युनिस्टांनीं जमीनदार-भांडवलदार-धार्जिणे ?



मला मनांतून जयवंतांचा फार राग आला. उगाच आल्ये मी हार घेऊन इतकी धांवपळ करित असें वाटूं लागलें.

विचार पडला, मीं आमच्या शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा, आदराचा जो हार इतक्या दूरवर धांवत येऊन वाहिला, तो देवांवर, की पापाणांवर ?

## २ : ही मुलगी कोण ?



‘नऊ ऑगस्ट’ आंदोलनाच्या सुरुवातीला साऱ्या देशभर खांडववन पेढू लागले. त्या वनाला आग लावण्यासाठी या कोल्हापुरांत या गांधी चौकांत अशीच मोठी सभा झाली होती,—लोक बोलत होते. त्यानंतर त्या सभेहूनही अधिक जिवंत अशी आजची विराट सभा होय, असें व्यासपीठावरचे पुढारीही आपसांत कुजबुजतांना मीं ऐकले.

पण मला मात्र तें तितकेंसें पटलें नाहीं. सभा विराट असेल. पण विराट म्हणजे काय? कोळ्याचें जालें देखील विराट असतें. पण कशासाठी? माशा पकडण्यासाठी. मीं मनांत म्हटलें, “कोळ्यासारखें जालें पसरीत आहां हें आम्ही.”

माझ्या शेजारीं आपलें व्याख्यान आयोपून खुर्चीवर बसलेल्या जयवंत निर्वाणांच्या कानांत मीं हळूच म्हटलें देखील, “माणसानें काढलेलें सिंहाचें चित्र तुम्हीं पाहिलें आहे जयवंत? कसें भव्य दिसतें नाहीं तें?”

माझ्या बोलण्याकडे जयवंतांचें लक्ष गेलें नाहीं. त्यांनीं लक्ष दिलें नाहीं, असें मीं कसें म्हणूं? चळवळीच्या प्रत्येक गोष्टींत वारकाव्यानें पाहण्याचा त्यांचा स्वभाव होता. लोकमताचा अचूक अंदाज घेऊन त्याला अनुसरून चळवळीची विनतोड व्यूहरचना करण्याबद्दल त्यांची खात्री होती.

पण, त्या वेळीं जयवंत लोकप्रियतेच्या शिखरावरून अश्वारूढ होऊन भरधांव दौडत चालले होते. त्या दिवशींच्या सभेची उत्सवमूर्ति तेच होते म्हटलें तरी चालेल. साऱ्या सातारा जिल्ह्यांत इतर साऱ्या काँग्रेस उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या गोळावेरजेपेक्षां अधिक मते मिळवून मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्लींत निवडून आलेले तरुण, तेजस्वी लोकनायक ते. पत्रीसरकारचा मेंदू. जनता त्यांना प्राणाहून प्यार मानी आणि तळहाताच्या फोडासारखी जपे. अशा माणसाला एवढा विराट जनसमूह उस्ताहाच्या भरांत आपला जयघोष करतांना ऐकून आकाशाला हात पांचल्यासारखें क्षणभर वाटणें साहजिक होतें.

माझा प्रश्न माफक हंसण्यावारी लीलेनें हळुवारपणें डावलीत जयवंत गर्दीतून

मोटारीकडे चार पावलें पुढें गेल्यावर मला मुद्दाम वळून पाहत म्हणाले, “ उद्यां रात्रीं भेटूं आपण शकुंतलाबाई ! मग बोलूं सावकाश. आमच्याकडे या तुम्ही उद्यां रात्री नऊ वाजतां. पुष्कळ बोलतां येईल. ”

“ बरें आहे. ” मी म्हणाल्यें.

आतां ते पुन्हां भेटले कीं त्यांना मी विचारीन, असें म्हणत मी सभेंतून घराकडे जाऊं लागल्यें. तेव्हां लोकमताचे त्या सभेविपर्यांचे पडसाद माझ्या कानां येऊं लागले.

“ आजची सभा गाजली... ”

“ काँग्रेसचा जलसा होता हा ! सभा कसली ? निवडणुकींतील यशानें धुंद होऊन तारवटल्यासारखे बोलले जयवंत निर्वाण... ”

“ कां ?— काय चुकलें त्यांचें ?... ”

“ या काँग्रेसच्या लोकांना काय वाटतें ? आपल्याच कोंबड्यांनें उजाडलें म्हणून ? घवघवीत यशाची पुष्पमाला आज त्यांना कंठीं मिरवायला मिळाली आहे खरी. पण ह्या मालेंतील फुलें फुलवण्यासाठीं कोणीं कसें आपलें रक्त सांडलें आहे, कशीं हाडें झिजविलीं आहेत, याचा इतक्या लोकर काँग्रेसवाल्यांना विसर पडायला नको होता. इतकी त्यांच्या डोळ्यांवर धुंदी यायला नको आंवरलेल्या नीरेची. ”

“ कां ? कोणीं रक्त सांडलें आहे आणि हाडें झिजविलीं आहेत ? सांगा पाहूं ! एकटी काँग्रेस आज पाव तपाहून जास्त काळ आपल्या भारताला स्वतंत्र करण्यासाठीं झटते आहे. आज पदरीं पडूं पाहात असलेल्या सान्या यशाची धनीण काँग्रेस आहे. हिंदुत्वाची धुंदी ज्यांच्या डोळ्यांवर आली आहे, त्यांना तें दिसत नसेल... ”

“ माझे ऐक. पाव शतकापूर्वी काँग्रेस नव्हतीच का ? लोकमान्य टिळकांची पुण्याई तुम्ही इतक्या लवकर विसरूं शकतां ? देशासाठीं आपलें उभें आयुष्य ज्यांनीं चंदनासारखें झिजवेलें, भारतांतील तरुणांच्या हातीं क्रांतीचा ध्वज देऊन ज्यांनीं सारा भारत खडबडून जागा केल्या, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ह्या यशांत काहींच वाटा नाही का ?... ”

“ अहो ! काँग्रेस आज यशाच्या धुंदीत अशा महान देशभक्तांना विसरेल. पण देश त्यांना विसरायचा नाही... ”

मी हे कोण बोलत आहेत तें सहज जरा पुढें सरून पाहिलें. तों ते दोघेही

भगवी खादीटोपीवारी तरुण माझ्या थोडेफार ओळखींचे विद्यार्थी होते. मी अलीकडे कांहीं महिने कोल्हापुरांत जाऊन येऊन ज्या वाड्यांत राहत असं, त्याच वाड्यांत दोघेही खोली घेऊन राहात असत. त्या दोघांनींच जयवंताना स्नातका-श्रमातर्फे आज हार घातला होता. त्यांना पाहिल्यावर तर काय, प्रश्नच उरला नाही. काँग्रेसचे कांहींसे विरोधभक्त कां असेनात, पण ते दोघेही फार कळकळीचे कॉलेज तरुण होते. दोघेही पंचविशीच्या आंतवाहेर असतील. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सभासद होते की नाहीं मला नक्की माहीत नव्हतं. पण संवाविपर्यां काय आणि हिंदु महासभेविपर्यां काय, त्यांना अभिमान मात्र दांडगा होता खरा. तितक्याच गांधीजी आणि काँग्रेस यांच्याविपर्यां विरोधभक्ति होती. त्यांतल्या एकाचें नांव होतें मदन करकरे आणि दुसऱ्याचें होतें अशोक आपटे.

राजाराम कॉलेजवाचेतों आम्ही गेलों. तिथून ती मित्रमंडळी बोलत जुन्या राजवाड्याच्या आवारांतून दुसरीकडे गेली, आणि मी उजवीकडे चालल्यें. राजाराम कॉलेज त्या जुन्या राजवाड्याच्या एका भागांतच आहे.

“किती राग—किती सार्विक संताप वसतो आहे या तेजस्वी तरुणांच्या मनांत काँग्रेसविपर्यां हा !” असें मनाला विचारीत मी गर्दातून पुढें चालूं लागल्यें. तोंच त्या सभेंत झालेल्या भारती स्वामींच्या भाषणाची चर्चा चाललेली माझ्या कार्नी आली.

मीं नुक्तीच काँग्रेसवर टीका त्या दोन भगवी टोपीवाल्या तरुणांची ऐकली होती. आतां पाहल्यें तर स्वामींच्या भाषणावर चर्चा पांढऱ्याशुभ्र खादी टोपीधारी तरुणांत चालली होती.

मी कान देऊन ऐकूं लागल्यें.

सेवादलाचे सैनिक होते ते. तेही कॉलेजचे विद्यार्थीच होते. नऊ ऑगस्टच्या चळवळींत कितीतरी साहसाचीं कामें करून आणि तुरुंगाचीदेखील वारी करून आलेले. चळवळीच्या ऐन भरांत पडलेला जेजुरीच्या देवस्थानावरचा प्रसिद्ध दरोडा खेळलेला त्यांतला एक मल्लाप्पा दोशी तर माझ्या चांगला ओळखीचा होता. पोलिसांची गिधाडी नजर चुकविण्यासाठीं आम्हां दोन दिवस एका अंधाऱ्या डोंगरदरींत अन्नपाण्याखेरीज काढले होते. मल्लाप्पा तें विसरल्यासारखें मला दाखवी. फिवा विसरलाही असेल. मींही त्याला कधीं आठवण दिली नाहीं.

मलाही त्या मंडळीशीं आतां फारस संबंध ठेवावासा वाटत नसे. कारण मला वाटे

की आम्ही सारींच माणसें काँग्रेसनिष्ठ खरीं; पण त्यांतही डावे-जवेपणा आहे. मला आमचे लोक आजकाल उजवी म्हणजे 'मवाळ' समजू लागले होते. — आजकालच कां, चव्हेचाळीस सालीं गांधीजी आणि काँग्रेस कार्यकारिणी यांची तुरुंगांतून सुटका झाली आणि गांधीजींनीं लक्षणेनें चळवळ मार्गे घेतली तेव्हांपासून.

त्याचें कारण असें कीं गांधीजींनीं चळवळींत झालेल्या अत्याचारांना आणि हिंसेला स्पष्ट शब्दांत नापसंती दाखविली. पण आम्हांला तसली चळवळ तावडतोव थांबवायला नको होती !

सर्व भूमिगत कार्यकर्त्यांनीं प्रकट व्हावें अशी आज्ञा गांधीजींनीं केली. तेव्हां आम्ही सर्वांनीं प्रकट व्हायला नको होतें ?

माझे स्नेहीसोबती सहकारी कार्यकर्ते कांहीं केल्या प्रकट होईनात. स्वामींनीं देखील गांधीजींचा आदेश आपल्या मुखाने तेव्हां आम्हांला समजावून सांगितला. पण पुष्कळांना तो नीटसा मानवला नाही.

मी मात्र तेव्हां स्वामीजींची आज्ञा शिरसामान्य मानून प्रकट झाल्यें. आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगून टाकलें, “ चळवळ संपली. आतां विध्वंसक कार्य नको. आपण आतां चळवळींत उध्वस्त झालेल्या आपल्या भारतमातेला ‘सुजला सुफला मलयजशीतला सस्यश्यामला’ शोभवण्यासाठीं गांधीजींच्या आज्ञेनुसार विधायक—रचनात्मक कार्याला वाहून घेऊं या. गेलें तें उदक व राहिली ती गंगा मानूं या. ”

त्याच दिवशीं मी माधारी माझ्या सावरगांवच्या आश्रमांत गेल्यें. मनाशीं टरविलें, आतां आपणाला आपल्या खेड्यांत ग्रामराज्य—रामराज्य स्थापन करावचें. गांधीजींचे आणि काँग्रेसचे हात भारतमातेच्या दास्यविमोचनासाठीं बळकट करावचें.

तिथेंच तर आमचे अनेकांचे आपसांत प्रामाणिक मतभेद होते.

सभेहून आज परत येतांना मल्लाप्पा रागीट स्वरांत बोलत होता, “दुधाच्या हंड्यांत मिटाचा खडा टाकला स्वामींनीं आज. . .”

हे शब्द माझ्या कानीं पडले मात्र, आणि चित्त हिंपुटी झालें. ज्या महात्म्यानें सर्वस्वी निःस्वार्थ बुद्धीनें, देशहिताच्या कळकळीनें अहोरात्र लोकजागृति करावी, त्याच्याविषयीं देखील असे अनुदार उद्गार लोकांच्या तांडून निघालेले मला कधीं ऐकावेसे देखील वाटत नसत. ते उद्गार ऐकून प्रथम वाटलें कीं आपण आपले कान असे अपवित्र करण्यापेक्षां इथून पुढें सटकून निघून जावें हें बरें. पण

दुसऱ्याच क्षणा ऱ माझें मन मला सांगूं लागलें, “जातेस कुठें शकुंतला ! थांब. एका डोळ्यानें आंधळा असलेल्या उंटासारखें सार्वजनिक कार्यकर्त्यांचें जीवन एकांगी असतां उपयोगी नाही. माणसाच्या पाठीलाही डोळे असले पाहिजेत. लोक आपणांविषयी उघड काय बोलतात तें साऱ्यांनाच ऐकू येतें. परंतु लोक उघड काय बोलत नाहीत, मनांत कोणते किंतु लपवून ठेवतात, तें पाहातांना माणसानें पाठीचे डोळे उघडले पाहिजेत.”

मुद्दाम माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहून तो बोलत होता.

स्वामींविषयी त्या क्षणीं माझ्या मनात जो प्रश्न आला, तोच प्रश्न नेमका कुणीं-तरी त्या स्वामींच्या त्या टीकाकाराला तेवढ्यांत विचारलेला मीं ऐकला.

“कां ? स्वामींचें काय चुकलें ? दुधाच्या हंड्यांत मिटाचा खडा कसा टाकला स्वामींनीं ?”

“अरे ! प्रसंग कोणता आणि आपण बोलतां काय एवढेंदेखील भान असूं नये या माणसाला ? आणि लोकांचा पुढारी म्हणवतो ! लोकांना काय पाहिजे, काय नको तें ओळखून ज्याला लोकजागृतीची नौका निर्धास्तपणें वल्हवतां येत नाही, तो त्या नौकेचा कर्णधार कसला ? पुढारी कसला तो ?”

तें ऐकून मला फार विस्मय वाटला. मनांत म्हटलें, पुढ्याचा चांगला आदर्श समोर ठेवला आहे या तरुणानें. अशीच जर आपली सुविद्य भावी कर्ता पिढी पुढारीपणाचे आदर्श आपणासमोर ठेवूं लागेल, तर देशाला पुढारी लाभतील तेही तसेच. मग देशाचें पाऊल पुढें कसें पडणार ?

माझ्या मनांत देखील आलें कीं मल्लापाला हांक मारून सांगावें, किंवा त्याला खोलीवर बोलवावें, आणि त्याच्याशीं थोडा वेळ मनमोकळेपणानें बोलवावें. पण मीं मन आवरलें.

मला आणखी कसलें भय वाटलें नाही. पण भय एवढेंच वाटलें कीं आम्ही तरुण पिढी अशी धंदेवाईक दृष्टीनें जर पुढारीपणाकडे पाहूं लागलों, सवंग लोक-प्रियतेच्या आहारीं जाऊन लोकानुरंजन करूं लागलों, मागणीप्रमाणें पुरवटा हें आम्हीं आमच्या पुढारीपणाचें धोरण ठेवलें, तर काय अनर्थ होईल ?

तोच मल्लापाचा कोणी कॉलेजमित्र मागाहून येऊन त्याच्या खांद्यावर हात टाकून चालतां चालतां विचारूं लागला, “पण काय रे ! आमच्या भावी गृहमंत्र्यांचें भाषण तुला कसें काय आवडलें ?”

“सांगतां काय तर ? जयवंतरावांचें भाषण खरोखरच उत्तम झालें. अतिशय परिणामकारक, अगदीं ऐकणाराच्या हृदयाला जाऊन भिडणारें झालें...”

“नंतर एकचें संघिसाधुपणाचें झालें. फड कसा मारून न्यावा आणि लोकांना कसें झुलवावें हें जयवंतरावांना चांगलें कळतें...”

“त्यांनीं पाहिलें कीं काँग्रेस प्रांतिक कायदेमंडळांत बहुतेक प्रांतांत निवडून आली आहे. जे कोणी काँग्रेसला धरून राहतील, ते ऐपआरामात राहतील. एम्. एल. ए. होतील, बडे सरकारी नोकर होतील, पार्लमेंटरी सेक्रेटरी होतील, दिवाण होतील, सर्व काहीं होतील...”

“पण काँग्रेसला पत्रीसरकारचें वावडें आहे कीं काय ?...”

“कशावरून ?...”

“नाहीं; जयवंतगव निर्वाण हे पत्रीसरकारचा मेंदू ना ? नामानिराळे राहून पत्रीसरकारचा कारभार चालवीत असत ते.”

“ते !—ते कारभार चालवीत होते ?...”

“असें लोक म्हणतात...”

“पण मग आजच्या व्याख्यानांत त्यांनीं पत्रीसरकारच्या नांवानें वाचाविद्याळ देखील नाहीं केल्या ?...”

“अगदीं गांधीवादाचा रस करून मुशींत ओतावा तसे मूर्तिमंत सत्य-अहिंसेच्या पुतळ्यासारखे बोलले...”

अशी टीका त्या मंडळींत जातां जातां चालली होती. तेवढ्यात मी माझ्या विव्हाडच्या रस्त्याला वळत्यें. ते विद्यार्थी रंकाळ्याच्या रस्त्याला कळटे.

जयवंतरावर त्या लोकांनीं टीका केली, तरी त्यांचें मला काही वाटलें नाहीं. कुणालाही टीका करावीशी वाटेल असेंच त्यांचें आजचें भाषण होतें. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठीं तळहातावर शिरें घेऊन जे तापलेल्या तव्यावर उभे राहिल्यासारखे लढले, लढतां लढतां आपलीं घरेदारे, शेतवाडी, चायकोपोरें, अशी आयुष्याची प्राणांच्या मोलाची फूलपत्री ज्यांनीं कशाची म्हणजे कशाची देखील पर्वा न करतां भारतमातेच्या चरणीं उधळली, त्यांचीं नांवां देखील विजयोत्साह साजरे करतांना आम्हांला आठवूं नयेत ?

जयवंतरावाविषयींच्या टीकेंत मी देखील मनानें सहमत होत्यें. पण स्वामीं-वरची टीका मात्र मला कानांनीं ऐकवली देखील नाहीं. दुधाच्या हंड्यांत मिटाचा

खडा काय ल.नीं टाकला? अधिकाराच्या अवलख वारूवर स्वार होण्यासाठीं गुढग्याला वाशिंनें व्रांधून नाचणाऱ्या उतावळ्या काँग्रेसपाइकांना त्यांनीं धोक्याची सूचना दिली, हा त्यांचा अपराध का ?

आणि म्हणून का सभेला आलेल्या साऱ्या लोकांनीं स्वामींची उपेक्षा केली ? नेहमीं स्वामींचा प्रत्येक शब्द फुलासारखा झेवून आदरानें शिरीं धारण करायला उत्सुक असलेल्या आम्हीं त्याच काँग्रेसच्या पाइकांनीं त्याच स्वामींचे तेच बहुमोल शब्द सभेंतल्या सभेंत वरच्यावर कापसाच्या म्हाताऱ्यांसारखे वरच्यावर उडू द्यावे ? काय याला म्हणायचें तरी काय ?

मला कांहीं ती सभा एकंदरींत शुभलक्षणी वाटली नाही. तसें पाहतां सभा खरोखरच अगदीं टोलेजंग झाली. लोकांच्या उत्साह अगदीं उफाळून येत होता. विजयी वीरांच्या पवित्र्यांत आम्ही काय बोल्ं तें ऐकून ध्यायला जनता तयार होती. 'काँग्रेस ना ? वस्स ! काँग्रेसनें कांहींही केले तरी आम्हाला चालेल. काँग्रेस आमची, आम्ही काँग्रेसचे. काँग्रेसला सात खून माफ !' असा बहुजनसमाजाच्या निष्पाप भोळ्या भावाचा परिमल आसेतुहिमाचल दखळत होता.

पण सारी जनता इतकी जागरूक कुठें असते ? सारासार विचार करून दूध-पाण्यांतून दूध तेवढें हंसासारखें पारखून अलग करून घ्यावें आणि पाणी फेंकून द्यावें, इतका हंसक्षीरन्याय जाणण्याइतकी जनता जर जागृत असती, तर कशाहा हवें होतें ?



तो सारा दिवस व ती सारी रात्र मी अगदीं अस्वस्थ होवें. इतकी कीं मदन करकरे आणि अशोक आपटे हे दोघेही माझे शेजारी विद्यार्थी तार्जी वर्तमान-पत्रें पाहण्यासाठीं माझ्या खोलींत येऊन गेले, त्या सभेविषयीं कांहीं तरी बोलायची त्यांची इच्छा दिसली, बोलायचें मलाही होतें, पण मी बोलल्यें नाहीं.

मी त्यांना म्हणाल्यें, "पुन्हा बोल्ं आपण. मीं कांहीं इतक्यांत जात नाहीं."

पण मनांत अस्वस्थतेची अशी कांहीं भगभग सुटली होती,—मला अचानक मागच्या वर्षीं एकदां चळवळीच्या निमित्तानें मुंबईहून बोटीनें गोव्याकडे जातांनाची



आठवण झाली. कांहीं कांहीं आठवणी अशा धूमकेतूसारख्या मनांत अकस्मात् कां वरें उगवतात ?

आमच्या वंडाला शस्त्रास्त्रें आम्हांला गोव्यांत जाऊन खरेदी करणें सोपें जाई. वाडी-वेळगांव-कोल्हापूरच्या वाटेनें आम्ही तीं साताऱ्याकडे आणीत अम्.

अशींच एकदां आम्ही बोट्यांतून गोव्याकडे चाललों हेतों खिश्चन गोवेकरांचा वेश घेऊन. मी आणि शेख मिग. आणि अर्ध्या समुद्रांत बोट असतांना वादळ झालें. बोट असे जोराचे हेलकावे खाऊ लागली, त्याच अशा डोंगगाएवढ्या जोरा-जोरानें उसळूं लागल्या आणि बोट्यावर धडाधड आदळूं लागल्या, कीं मला वाटलें, आतां इथेंच आम्हांला जलममाधि मिळणार.

तेव्हां जशी मनाची जोराची धागधूग खवळलेल्या समुद्रांत माझ्या मनांत सुरू होती, तशीच धागधूग आजही सुरू झाली होती. मी शेख मिगच्या गळ्याला मिठी मारून अगतिकतेनें कशीवशी उभी होत्यें. पण आज मात्र शेख मिरा जवळ नव्हता. आज मी एकटीच होत्यें.

खरेंच, कुटुंब असेल वरें शेख ? त्या दिवशीं जी गोव्याच्या हद्दींत त्याची आणि माझी ताटानूट झाली, तो आजवर त्याचा पत्ता नाही. कुटुंब असेल वरें तो ?

त्या वादळांत सापडलेल्या बोट्यासारखी मला माझ्या देशाची कठीण अवस्था अलीकडे दिवसेंदिवस दिसूं लागली होती.

पण इतके दिवस वाटत होतें तें परदुःख शीतल होतें. आज तसें नव्हतें. आम्ही नऊ ऑगस्टच्या आंदोलनांत देशाच्या आणि काँग्रेसच्या-गांधीजींच्या आज्ञेनुसार रणांत उडी घेतली, आणि खडतर वनवास भोगून, वेळीं प्रसंगीं स्वामींचें मन दुखवूनही आमच्या देशाच्या स्वातंत्र्याचा पाया घातला. त्या पायावर भिती उभारल्या. इमारत उभी केली. त्या इमारतींत राहायला मात्र आम्ही चोर काय ?

निवडणुकींच्या ऐन रंगांत एकदां स्वामी मला म्हणाले होते, “शकुंतल ! काँग्रेसचा वनवास आतां संपल्यासारखा आहे. काँग्रेस आतां राज्यकर्ती होणार आहे. आतां हें वनवासाचें वाण कुणाच्या वांड्याला यायचें आहे सांग वरें ?”

मी सहज पण वस्तुस्थितीच्या प्रकाशांत अगदीं दळदळीत सत्य दिसत होतें तें बोलून गेल्यें, “कम्युनिस्टांच्या.”

कारण लढ्याला विरोध कम्युनिस्टांचा होता. शेख मिरासारखे कांहीं अपवाद होते त्यांत. पक्षाचें आज्ञापत्र मोडून लढ्यांत कांहींनीं उडी घेतली आणि सातारा-

कोल्हापूरच्या टा.पूत प्रतिसरकारच्या चळवळींत अधिक जिवंतपणा ओतायला मदत केली तें निराळें. पण एकंदरींत पक्ष म्हणून कम्युनिस्ट लढ्याच्या विरुद्धच होते. त्यांना त्याच्या उदासीनतेचीं फळें भोगावीं लागणार, काँग्रेस अधिकारावर आल्यावर त्यांची मुळींच गय करणार नाही, हें सांगायला कोणी ज्योतिषी नको होता.

म्हणून स्वामींनीं पुढील वनवासाची पाळी कोणावर असें विचारलें तेव्हां मीं कम्युनिस्टांचें नांव घेतलें.

पण स्वामी तेव्हां म्हणाले, “नाहीं.”

“तर कोणावर ?” मला तेव्हां प्रश्न पडला. मीं विचारलें.

“गांधीजींवर.” स्वामी उत्तरले.

“म्हणजे ?” मीं प्रश्न केला. मला कांहीं कळेंनाच.

“म्हणजे, जे कोणी गांधीजींच्या सत्य-अहिंसेच्या शिकवणुकीला निष्ठेनें चिकटून राहतील त्यांच्यावर.” स्वामी पुढें म्हणाले.

दुसरा कोणी तेव्हां बोलला असता, तर मीं त्याला अगदीं वेड्यांत काढला असता. स्वामींच बोलले, म्हणून ऐकून घेतलें.

तरी देखील स्वामींचा शब्द एरवीं जसा मला ब्रह्मवाक्य वाटे, तसा तेव्हां कांहीं तो वाटला नाही.

मी कधीं स्वामींच्या शब्दावर उलट बोलणारी नव्हे. पण तेव्हां विचारलें, “तें कसें काय ?”

“योग्य वेळीं काळ याचें उत्तर देईल तुला शकू !” एवढेंच स्वामी तेव्हां म्हणाले.

ते स्वामींचे उद्गार आज मला आठवले.

आणि दुसऱ्या दिवशीं उजाडतांच पाहायें तो देवानें पाठवल्यासारखें स्वामी माझ्या दारीं दत्त करून उभे.



स्वामींना पाहून मी एकदम चकितच झालें. मनांत म्हटलें, कधीं नव्हेते ते आज स्वामी माझ्या दारीं कसे आले ? ते मला आपल्या मुलीसारखे मानीत आणि मी देखील त्यांच्यावर त्यांच्या उदरीं आलेल्या कन्येसारखी प्रेम करीं. इतकीं आम्हां

दोघांची अंतःकरणे एकमेकांना साक्ष होती. पण आजवरचा माझा परिपाठ असा, की स्वामींना भेटण्यासाठी स्वामींच्या दारी जायचा मान माझा. त्यांना मी आजवर कधीच माझ्या दारी येऊ देऊन मला लाजवायची संधि मिळू दिली नव्हती.

मी स्वामींना पाहून क्षणभर अगदी गोंधळल्यासारखी झाल्ये. पाहत्ये तों स्वामी एकटे नव्हते. गोरी गोरी पान आणि वेळीसारखी नाजुक अशी त्रावीस तेवीस वर्षांची एक सुंदर तरुणी त्यांच्याबरोबर होती. मला पाहतांच त्या तरुणीने लाजाळूच्या पानांसारखा डोकीवरचा पदर आपल्या तोंडावर ओढून घेतला आणि तोंड लपवण्याचा प्रयत्न केला.

पण तिच्या ओझरत्या दर्शनावरूनच चट्कन मला चार वर्षांपूर्वी महिपतवाडीला गेल्या वेळची फार जुनी आठवण आटवली. नऊ ऑगस्टचा लढा तेव्हा पुकारला गेला नव्हता. लढ्याचे चौघडे झड्डे लागले होते. लढ्याची पूर्व तयारी म्हणून जनतेत खेडोपाडी जाऊन आम्ही आगामी लढ्याचे स्वरूप जनतेला समजावून देत होतो. जणू काय मारुतीच्या आदेशाने भारतांत इंग्रजी सत्तेचे लंकादहन चालविले होते आम्ही तेव्हा. वनमाळी आणि मी त्या नगरांत प्रवेश केल्या मात्र, आणि तेथील जनतेच्या उत्साहाचा महासागर हजारों खेडुतांच्या मुखांतून आणि मुद्रेवर आम्हांला खळाळून उफाळतांना दिसला. जरासंधाच्या राज्याप्रमाणेच त्या कोल्हापूरच्या टापूत मनाने बंदिवान असलेल्या जनतेची ती धडाडी पाहून आम्हां दोघांनाही वाटले, की संस्थानी जनता देखील कांहीं अगदीच मेलेल्या मायेचे दूध प्यालेली नसते.

त्या विराट सभेत मी त्या तरुणीला प्रथम पाहिले होते. नखशिखान्त बहुमोल अलंकारांनी उत्सवांतील देवीसारखी ती तेव्हा नटलेली होती. आजच्यासारखी अजून कोमेजू न लागलेली पण लौकरच कोमेजू लागतील अशा पूर्णतेने लावण्याची फुले तिच्या सर्वांगावर तेव्हा अजून पूर्ण फुललेली नव्हती. पहांटाक्या यौवनांतील दहिंवराची संजीवनी पिऊन विकासाच्या वाटेकडे आतुरतेने डोळे लावून बसलेल्या उमळत्या कळ्याच तिचे अठरा वर्षांचे यौवन शोभवीत होत्या.

सभेत आरंभी कांहीं आमचे तिच्याकडे लक्ष गेले नाही. माझे आणि वनमाळीचे देखील.

उलट सभेच्या मर्यादा साभाळून, कस्तूरी वांटावी तशा मोजक्या शब्दांत आणि मोजक्या गनिमी नेत्रविक्षेपांत आम्ही दोघांनी तिचा आमच्या आमच्यांत

उपहासच केला.

सभा मोठी परिणामकारक झाली. सभेत मीही बोललें; वनमाळीही बोलले. ते एवढे प्रभावी वक्ते आहेत, जनतेचीं अंतःकरणें त्यांना इतकीं लीलेनें जिंकून आपलींशीं करतां येतात, हें मला तोंपावेतों माहीत नव्हतें.

त्यांनीं आपल्या भाषणांत भारताच्या अखेरच्या स्वातंत्र्ययुद्धासाठीं साऱ्यांना पाचारण केलें. गरीब, श्रीमंत, विद्वान, अशिक्षित, स्त्रिया, पुरुष, म्हातारे, तरुण—साऱ्यांना त्यांनीं आपल्या प्रभावी भाषेंत पाचारण केलें.

त्या भाषणाचा लोकांवर मांत्रिकानें मंत्र घातल्यासारखा परिणाम झाला. त्या सभेत आपले हजारों रुपये मोलाचे बहुमोल अलंकार देशोद्वाराच्या सत्कार्यांत वेंचण्यासाठीं आपल्या श्रीमंतीतील फूल ना फुलाची पाकळी म्हणून वनमाळींच्या चरणीं वाहणारी तेजस्वी कनकलक्ष्मी मुलगी ती हीच.—मला ओठख पडायला वेळ लागला नाहीं.

आम्हांला तेव्हां त्या मुलीची ती धैर्यशीलता, ती देशभक्तिपर उज्वलता पाहून मोठें नवल वाटलें.

“आपण ह्या तेजस्वी मुलीला लढ्यांत ओढणार.” वनमाळी त्याच दिवशीं सभा आटोपून जातां जातां माझ्यापाशीं म्हणाले होते.

मला कांहीं ती कुणाची कोण हें तेव्हांपावेतों माहीत नव्हतें. पण तेव्हां वनमाळींच्याच मुखानें कळलें कीं ती महिपतवाडीची एक अतिसंपन्न व सुशिक्षित पण स्वच्छंदी तरुणी आहे. कोल्हापूरच्या महात्मा साखर कारखान्यांत तिचा बराच मोठा भाग आहे. कोल्हापूर-सातान्यांत तिची पुष्कळशी शेतवाडीही आहे. पण बाप तिच्या जन्मापूर्वींच संसार सोडून परागंदा झाला. आणि आई देव देव करीत बऱ्याच वर्षांपासून साधुसंतांच्या भजनीं लागली आहे. त्यामुळें साऱ्या दौलतीची व्यवस्था आतां हीच पाहते.

मला तें ऐकून आनंद वाटला. मनांत आलें, अशीं देशांतील सारीं धनवंतांचीं, जमीनदारांचीं, शेतसावकारांचीं, कारखानदारांचीं बायकांमुलें—कुटुंबांचीं कुटुंबे देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यांत स्वयंस्फूर्तीनें सामील होतील, तर देशाचा उद्धार नक्की जवळ आला म्हणायला हरकत नाहीं.

आमच्या आगामी चळवळींतील यशाचे कवडसे मला दिसू लागले. आनंद वाटला.

“तुम्ही हिला लढ्यांत ओढणार ?” मीं तेव्हां वनमाळींना विचारलें.

“होय. आपण तिला लढ्यांत ओढणार. कां ? ती स्वच्छंदी आहे, तिचें जीवन दगाळलेलें आहे, म्हणून तुम्ही शंका घेतां ? तुम्हीं टिळकांची ‘बोंबाबोंब’ कविता वाचली आहे ?”

त्या नादांत त्यांनीं गुलाबाच्या गळलेल्या दोन पाकळ्या गोळा करून त्यांचा सुवास घ्यावा तसे त्या कवितेंतील कुठचे तरी दोन चरण गुणगुणून ध्वनित केले, “चिखल फांसला, कलश घांसला, अधिकाधिक तो उज्वल झाला । पतनावांचुन नच उरथापन, कां मग बोंबाबोंब ?”

तेव्हांपासून आज पांच वर्षांनीं मी त्या मुलीला पाहत होत्यें.

“तीच ही मुलगी अहिल्या” मीं त्या मुलीला पाहून मनांत म्हटलें. “पण ही इतकी ओशाळल्यासारखी कां वागते ? मला तिनें ओळखलें नाहीं का ?”

स्वामी दरवाजांतून आंत येतां येतां त्यांना मीं आदरपूर्वक वंदन करून म्हटलें, “आपण आलांत माझ्या दारीं स्वामी ? मीच आपली भेट घ्यायला येणार होत्यें. कालच्या सभेंत गर्दी होती म्हणून मला भेटतां आलें नाहीं.”

स्वामींनीं त्या बरोबरच्या मुलीला आंत बोलावून माझ्या शेजारीं, माझ्या खाटेवर बसवलें आणि मग माझ्या उद्गारांचें सूत्र घेऊन ते म्हणाले, “कशी काय झाली कालची सभा, शकू ?”

आणि बोलतां बोलतां त्यांच्या चर्येवर नेहमींचें निरागस हास्य फुललें.

मला त्या सभेविषयीं स्वामींपाशीं बोलायचें पुष्कळ होतें. पण समोरासमोर बोलायचा धीर मात्र होईना. अनोळखी नदी-पात्रांतून, महापुराच्या लोंब्यांतून पावले सांभाळीत चालूं लागारें, आणि महापुराच्या राड पाण्यांत पात्राचा तळटाव दिसतो का उगीचच पाहावा, तशी भांबावत्यासारखी माझी अवस्था झाली होती. खरें म्हणजे, कालच्या सभेनें माझ्या मनाला एवढा जोराचा धक्का दिला होता कीं त्याहून धरणीकंपाचाच धक्का देखील पुरवला.

“मागें आपण निवडणुकीच्या प्रचारासाठीं कुलाबा जिल्ह्यांत हिंडत होतां जयंत जोशीकरितां. तेव्हां आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीच्या संभाव्य भवितव्याविषयीं मी एकदां काय बोललों होतों, तुला आठवतें शकू ?” स्वामींनीं विचारलें.

मी आश्चर्यचकित झालें. वाटलें, माझ्या मनांत घोळणारी ती आठवण स्वामींनीं त्रिकालज्ञान्याप्रमाणें अचूक कशी शोधून काढली ?

मी स्तब्ध राहिलेली पाहून स्वामींनीं पुन्हा विचारलें, “आठवतें का ?”

“आटवतें स्वामी !” मी उद्गारल्यें.

“तें नवें पर्व आपल्या चळवळींआ आतां सुरु होत आहे शकू ! अधिकार-ग्रहणापूर्वीची काँग्रेस, आणि आतां अधिकारग्रहणानंतरची काँग्रेस या काँग्रेसच्या दोन अवस्थांमधील अंतर आतां असेंच तुला दिवसेंदिवस जमीनअस्मानासारखें अधिकाधिक रुंदावलेलें दिसून येईल.”

अत्यंत विशाल, हिमालयाहूनही विशाल आणि जगबुडीच्या कल्पनेहूनही गंभीर असा प्रश्न स्वामींच्या त्या उद्गारांनीं माझ्यापुढें उभा केला.

त्या प्रश्नावर स्वामींकडून मी कांहीं मार्गदर्शनाची अपेक्षा करणार, तोंच स्वामी म्हणाले, “ तें राहूं द्या. तशा वेळा आपण आतां दिवसेंदिवस अधिकाधिक आपल्या राजकीय क्षितिजावर उगवलेल्या पाहणार आहों. पण आज मी तुझ्याकडे एका निराळ्या महत्त्वाच्या कामासाठीं आलों आहे.” स्वामी त्या मुलीकडे ओझरता दृष्टिक्षेप करीत पुन्हा माझ्याकडे वळून म्हणाले, “ आज तुझ्यासाठीं मी ही नवी मैत्रीण आणली आहे. माझी आश्रमकन्या आहे ही शकू ! हिला मी पुन्हा माघारा येईपावेतों तूं तुझ्याचरोवर तुझ्या धाकट्या बहिणीसारखा आसरा दिला पाहिजेस. देशील ? वचन दे मला. ”

चक्रव्यूहांत सांपडल्यासारखें मला झालें. स्वामी मला हिची मैत्रीण म्हणतात आणि मग आसरा कसला मागतात ? अशी परकेपणाची, सावधपणाची भाषा कां ?

“ आपण सांगाल ती आज्ञा मी शिरसामान्य करीन स्वामी ! हें घ्या वचन. ” मी दोन्ही हात जोडून म्हणाल्यें आणि त्यांच्या हातावर हात दिला.

“ ये तर जरा आंत ये. ” असें म्हणत स्वामी उटले आणि माझ्या पुढें आंत चालूं लागले.

“ हें काय चाललें आहे ? ” अशा तीव्र जिज्ञासामय आणि विस्मयाच्या अंधारांतून चाचपडत मी स्वामींमागोमाग आंत गेल्यें.

मला हेंच कळेना, कीं स्वामी ह्या मुलीविषयीं असें कोणतें गूढ रहस्य मला सांगणार आहेत, कीं ज्याचा परिस्फोट ह्या मुलीसमोर होणें त्यांना इष्ट वाटत नाही ?

## ३ : सवती-सवती ?



स्वामींनीं सांगितलें आणि मीं ऐकून वेतलें. स्वामींच्या शब्दावर माझा पूर्ण भरंवसा होता. पण वनमाळींबिपरीं ते इतक्या मढानुभूतीनें बोलले, तें मला आवडलें नाहीं.

त्या मुलीचा खरोखर, वनमाळींनीं केंसानें गळा कापला होता. मी म्हणत्यों तिच्या तोंडावरची व एकदर देशावरची कांतीच चहाडी करांत होती, कीं तिला कांहीं दिवस गेले असावे. कुणीं ओढलें तिला या संकटांत ? वनमाळींनींच ना ?

मला कळतें, कीं मनुष्य आहे तिथें वासना आहेत. माणसानें कितीही संयम करायचें ठरविलें तरी साऱ्यांनाच संयम साधतो असें नाहीं. कुणाला पुरता साधतो, कुणाला कमी साधतो, आणि कुणाला साधतही नाहीं. आमच्या देशांतील असे कांहीं महान क्रांतिकारक मला ऐकून माहीत झांटे आहेत कीं ह्या संयमाच्या कसोटीवर जर मी त्यांच्या चारिव्याची आणि जीवितकार्याची कसोटी ठरवूं लागत्यों तर ते अगदीं हिणकम, अगदीं टाकाऊ ठरतील. पण हा जीवनकल्ह आहे. ह्या जीवनकल्हांत इतक्या काटेकोरपणानें रूढ नीतिनियम धर्मशास्त्रातून आणि कादंबरी, कथा, काव्य यांतूनच फक्त पाळलेले आटळून येतील. म्हणून तेवढ्या-साठीं त्या महान क्रांतिकारकांच्या कार्याची किंमत आपणाला अगदीं कमी कशी लेखतां येईल ?

स्वामींच्या तोडून मीं जें ऐकलें त्याचद्वल वनमाळींना दोष द्यायला मी तयार नव्हत्यों. चंद्रावर देखील डाग अमतातच ना ? तसाच देशभक्तांच्या चारिव्यावरील त्या डागांचा सोज्वळ अर्थ आपण कां ध्यानीं घेऊं नये ?

पण मी वनमाळींना अपराधी समजत होत्यों ती एवढ्याचसाठीं, कीं आतां चळवळ संपली आणि आपण राज्यकर्तेपणाच्या उद्योगाला लागलों. फगरी क्रांतिकारक आतां प्रकट झाले तरी त्यांना फांशी देण्याची किंवा तुरुंगांत लोटण्याचीही आपल्या सरकारची आतां छातां नव्हती. महात्मा गांधींनीं तुरुंगांतून मुक्त होतांच साऱ्या घातपाती अत्याचारी क्रांतिकारकांना सरकारी जाचाला न भितां प्रकट व्हायला सांगितलें. शिंगें मोडून वासरांत शिरल्यासारखे वनमाळी, गांधीवाद त्यांना

पटलेला असो वा नसो, गांधीवादी म्हणून जर ते जनतेचें नेतृत्व करीत होते, तर गांधींच्या आज्ञेनुसार त्यांनीं त्या वेळीं प्रकट व्हायला नको होतें का ?

पण ते नाहीं प्रगट झाले. तरी त्याबद्दलही त्यांना मीं दोष दिला नसता. पण कोणत्या तरी योगायोगानें ही अहिल्या जी त्यांना जीवनसाथी लाभली तिच्या मेल्याजिल्याची देखील चौकशी त्यांनीं गेल्या सहा महिन्यांत करू नये ?

स्वामींना वनमाळींचा हा अपराधमा वाटला असला, तरी कदाचित् कुणाविपर्यीही कांहींही सुवानें वाईट बोलायचें नाहीं हा त्यांचा स्वभाव. त्या स्वभावानुसार ते बोलले नसतील. पण म्हणून कांहीं वनमाळींच्या अपराधाची तीव्रता कमी होत नव्हती.

स्वामींनीं जरी अधिक स्पष्ट सांगितलें नाहीं, तरी जें कांहीं सांगितलें त्यावरून त्यांच्या मनांत काय सागायचें संकोचून राहिलें होतें तें मीं ओळखलें. मीं त्याबद्दल अहिल्येला मनांतून मुळींच दोष दिला नाहीं. स्वामींनीं तिला जवळ ठेवून घ्यायला मला सांगितलें आणि मी मनमोकळेपणानें हो म्हटलें.

“पण वनमाळी केव्हां प्रगट होतील स्वामी ?” स्वामी जायला निघाले तेव्हां त्यांना मीं विचारलें.

“भगवान जाणे !” स्वामी आकाशाकडे पाहत दोन्ही हात पसरून उद्गारले, “वनमाळी या जगांत तरी आहे कीं त्यांच्या जीवनाचें देशाच्या सेवेपर्यी सार्थकसोनें झालें आहे, हें मी कसे सांगूं ? तो प्रकट झाला तर आपला, नाहीतर भगवंताचा.”

जातां जातां स्वामींनीं अहिल्येच्या पाठीवरून प्रेमानें हात फिरवून सांगितलें, “अहिल्या ! तूं इथें अगदीं निर्धास्तपणें राहा. कुणी कसलाही त्रास देणार नाहीं इथें तुला यापुढें. कुणी हंसणार नाहीं. शकुंतला तुझी थोरली बहीण आहे असं समज. आणि पुन्हा एकदां तुला सांगतों, देशावरची निष्ठा सोडूं नको. देशभक्त तरुणांविपर्यी मनांत अविश्वासाला थारा देऊं नको. वेळ येतांच तरुंगांत जायची—आत्मयज्ञाची तयारी ठेव. त्यापूर्वीं तुझी आणि वनमाळींची भेट व्हावी असं मलाही वाटतें. पण—ईश्वराची मर्जी !”

स्वामी गेले. अहिल्येचे डोळे अश्रूंनीं डबडबून आले. मी तिला हृदयाशीं घट्ट धरून तिचें शांतवन करूं लागलों. तांच बाहेर मल्लाप्यानें हांक मारली, “ताई !”



यावेळीं दुसऱ्या कोणालाही भेदायची माझी इच्छा नव्हती. पण मल्लाप्पानें हांक मारून वळचणीला साप फिरतो आहे असें सांगितलें, तेव्हां मी दचकून उठून बाहेर गेल्यें.

“कुठें आहे साप?—” मीं विचारलें.

“तो पाहा! तो पाहा—पळतो आहे” मल्लाप्पा वळचणींतून वळवळत सरपटत दिसेनासा होणाऱ्या सापाकडे बोट दाखवून म्हणाला.

“जाऊं दे त्याला. आपणाला तो सापडणार थोडाच आहे?” मीं म्हटलें. आणि माघारीं खोलींत आल्यें. अहिल्याही सापाचें नांव ऐकून दचकून बाहेर आली होती. तीही माझ्या मागोमाग आंत आली.

ती आपणहून मल्लाप्पाशीं कांहींच बोलली नाहीं. पण त्यानेंच आगंतुकपणानें तिला हांक मारून विचारलें, “अहिल्यादेवी! तुम्ही केव्हां आलांत?”

मल्लाप्पाचा तो प्रश्न मीं ऐकला. पण त्या प्रश्नाला अहिल्येच्या तोंडून उत्तर मिळालेलें मात्र ऐकलें नाहीं. मला तें कसेलेंच चमत्कारिक वाटलें. पण एखाद्या गोष्टीविषयीं उतावळेपणानें अकारण मनांत विकल्पाला थारा न देण्याची दक्षता मी अधिक कटाक्षानें वाळगीत असें. मात्र असा अनुभव होता, कीं ह्या चळवळीच्या वाहत्या गंगेंत अनेकांनीं अनेक परींनीं आपले हात धुवून घेतले होते व अनेक जण धुवून घेतही होते. परस्परांविषयींच्या प्रवादांचें पीक अगदीं वेफाट येत असे. अशा वेळीं नुसत्या वरवरच्या पाहिलेल्या अथवा ऐकलेल्या परिस्थितीवर विसंबून माणूस जर निष्कर्ष काढील तर नेमका फसायचा.

मीं मनांत म्हटलें, कीं अहिल्या आपल्याच चिंतेंत चूर असेल. म्हणून तिनें मल्लाप्पाला कांहीं उत्तर दिलें नसेल.

“ताई! मला वाटलें होतें, कीं ही जागा तरी निर्भय असेल. स्वामींच्या आश्रमाच्या वळचणीला कोल्हे, कुत्रे, साप उपद्रव घायला वळवळत असतात तसे इथें नसतील. पण इथें तुमच्या घराच्या वळचणीलाही साप आहेतच.”

अहिल्या बोलली तें कोणत्या अर्थानें बोलली याचा अधिक खोल आणि नाग-मोडा विचार तेव्हां मला करावासाच वाटला नाहीं.

“तुम्ही घायला आणि साप निघायला एक गांठ पडली खरी. पण म्हणून कांहीं तुम्हांला इतकें भ्यायला नको. मायदेशाच्या मंगलासाठीं सर्वस्वावर उदक सोडून बाहेर पडलेल्या मुली आम्ही. इतकें जिवाला जपून कसें चालेल?” मीं म्हटलें.

अहिल्या पदरानें गालावरचे अश्रूचे ओघळ पुशीत म्हणाली, “तशी जिवाला भीत नाही मी ताई ! पण माणसानें सत्कार्यासाठीं झगडतांना धारातीर्थी मृत्यूच्या मांडीवर शय्या करणें वेगळें, आणि वेडकीसारखें उगीच फुकाफुकीं एखाद्या सापाच्या भक्ष्यस्थानीं पडून मरणें वेगळें.”

तिच्या डोक्यांत वनमाळींविषयींच्या विचारानें कांहींतरी भयंकर काहूर माजविलें आहे एवढाच त्याचा अर्थ मीं ध्यानीं घेतला. मग त्या वेळीं मी तिच्याशीं अधिक कांहीं बोलल्यें नाही. बोलायची ती वेळच नव्हती.

पण मन मात्र एकसारखें विचारीत सुटलें होतें, अशी एखाद्या चोरासारखी दक्कत, अडखळत टक्कारलेल्या कानानीं ही का वागते ? ही भूमिगत निराधार बेशुद्ध जखमी स्थितींत महिन्यापूर्वी आपणाला आढळली, हिच्यावर पोलिसांचा वहीम आहे हें माहीत असतांही हिला वरें वाटेपावेतां आपण एका खेडेगांवांत ओळखीच्या घरीं हिला आसरा पाहून दिला, एवढेंच स्वामी ओझरतें बोलले. पण वनमाळींची आणि हिची गांठ कशी पुन्हा त्या महिपतवाडीच्या पहिल्या भेटीनंतर पडली, त्यांची मैत्री कशी वाढत गेली, त्यापूर्वींचे तिचे लागेबांधे, त्यानंतरचे लागेबांधे, कसला म्हणजे कसलाच थांगपत्ता नव्हता मला.

आणि तिची ती श्रीमंती ? पांच वर्षांपूर्वी ती मला प्रथम भेटली तेव्हां कुवेरकन्येसारखी वैभवसंपन्न होती. आणि आज पाहल्यें तों ती लंकेची पार्वती शोभत होती.

चार वर्षांत एवढा बदल ! ह्या पांच वर्षांत कुटें होती ही ? मी तर चार वर्षांत तिचें नांव देखील विसरून गेल्यें होल्यें. तिच्याशीं अधिक कांहीं बोलल्यें नाही. तिचें मन जरा शांत होईतों थांगोंच मला इष्ट वाटलें.

आमचा अनोळखीपणा आणि त्या अनोळखीपणाच्या ओलाव्याच्या आभारानें अहिल्याच्या मनोवृत्तीवर दाटलेली शेवाळी हिरवळ रात्रीपावेतां हळूहळू वाळून गेली. तांपावेतां आम्ही दोघी अनेक अवांतर गोष्टी बोललों. तिच्या आग्रहावरून भाड्याची मोटारगाडी करून त्या गाडींतून शहरांत ठिकठिकाणीं हिंडलों देखील.

सहल करतांना आम्हीं किती तरी प्रसंगप्राप्त मुद्दे विहंगम दृष्टीनें बोलून उलथे-पालथे केले. त्या प्रत्येक वेळीं बहुधा तिचें वनमाळींचें पालुपद असे. मला वाटतें, दहा चारा वेळां तरी तेवढ्यांतल्या तेवढ्यांत तिनें वनमाळींचा नामनिर्देश केला असेल.

पण तो निर्देश असा हातचे राखून तिने करावा की त्या दोघांचा इतका जिऱ्हाळ्याचा संबंध असेल हे माझ्या ध्यानींही येऊं नये.



आमची मोटार शाहुपुरीतून स्टेशनच्या बाजूने चालली होती.

पन्हाळकरांच्या वखारीसमोर मोटार आली. तों समोर पन्हाळकरांची मोटार थांबलेली दिसली.

सहज माझ्या मनांत आले, भानुमती मोटारींत असेल का ? म्हणून मी अंमळ वांकून पाहिलें.

मी पाहायला आणि भानुमतीने हांक मारायला एक गांठ पडली.

“ फार दिवसांनी भेटलां. येतां वर ? ” भानुमती मोटारीचे दार उघडून बाहेर आमच्या मोटारीपार्शीं येऊन म्हणाली.

“ आल्ये असत्ये, पण पाहुण्या आहेत बरोबर. ” माझ्या तोंडून ओघासरसा शब्द निघून गेला. आणि मागाहून दुसऱ्याच क्षणाला चुटपुट लागली की मी हें बोलायला नको होतें. अहिल्या बरोबर असतांना थांबायलाही नको होतें वास्तविक त्या बंगल्यासमोर.

पण आतां त्या विचाराचा काय उपयोग होता !

बाण सुटून गेला होता. तो माघारा थोडाच घेतां येतो !

“ पाहुण्या असेनात कां ? आमचे घर म्हणजे कोणा पोलिस अधिकाऱ्याचे घर नव्हे, कीं कुणा सरकारजमा माणसाचे घर नव्हे. ” भानुमती हंसत हंसत उद्गारली. ती आमच्या मोटारीचा दरवाजा उघडून म्हणाली, “ चला. या कीं वर ! ”

आतां नाहीं म्हणायची सोयच नव्हती. पण पोटांत मात्र भीतीचा गोळा उटला होता. ह्या दोघी समोरासमोर आल्या, आणि एकमेकींची ओळख त्या दोघींना पटली, तर काय परिणाम होईल ?

...कीं त्या दोघी अगोदरपासूनच एकमेकींना ओळखीत असतील ?...मी तसल्या शंक्ति मनाने दोघींच्याही चर्या न्याहाळून पाहिल्या. पण तसा कांहींही मागमूस मला आढळला नाहीं दोघींच्याही चर्यांवर.

पण मला नको होतें तें संकट कांहीं फार वेळ दूर ठेवतां आलें नाहीं.

“ कोण पाहुण्या या ? ” भानुमतीने जिना चढून जातां जातां अहिल्येकडे वळून पाहत विचारलें.

“ आहेत एकजण. ” मी टाळाटाळीच्या भाषेत उत्तरल्यें. काय उत्तर 'द्यावें' हेंच मला सुचेना.

“ तरी पण ? ”

“ सांगेन मग. ”

“ बरें. ” असें म्हणत भानुमतीनें एकवार सभोंवार चौफेर नजर टाकली.

वर दिवाणखान्यांत जाऊन बसेपावेतो ती कांहीं बोलली नाही.

“ कोणी भूमिगत कार्यकर्त्या आहेत ? ” माझ्या शेजारीं अहिल्येला वसायला खुर्ची पुढें सरकवून स्वतः माझ्यासमोर खुर्चीवर बसत ती म्हणाली, “ तसें असलें तर नांव सांगूं नये. ”

“ तसेंच आहे. ” मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन पिडाटाळ केली.

“ बरें, कांहीं थांगपत्ता ? ”

“ थांगपत्ता कांहीं नाही, पण एवढा तुम्ही विश्वास वाळगा भानुमतीबाई ! कीं—”

तें माझ्या तोंडचें वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच अहिल्या समोर थाडकन् शिकली.

असल्या शकुनअपशकुनांवर माझा काहीं भरंवसा नाही. पण मला माहीत होतें, भानुमती बरीच शकुनभोळी होती.

तिची शिकेची शकुनवंती मला माहीत होती. ‘ डावी तारी, उजवी मारी, समोर करी घात; पाठीं उभा जगन्नाथ. ’

आमच्या—विशेषतः या पाहुणीच्या मनाला लागेल म्हणून भानुमती बोलली नाही इतकेंच. पण तिची चिंतातुर चर्या तिचें मन बोलून दाखवीत होती.

टचकन डोळ्यांत पाणी आणून ती म्हणाली, “ मला त्यांच्या सुरक्षितपणाबद्दल शंका येते शकुंतलाबाई ! ”

“ कां ? शंका कां येते तुम्हांला एवढी; कळूं दे मला ! ” मी तिला धीर देण्यासाठीं म्हणाल्यें.

अहिल्येकडे पाहिलें, तो तिचीही चर्या भानुमतीच्या उद्गारांसारशी एकदम गोरीमोरी झाली.

“ तुम्हाला सांगल्यें. पण कुणाला सांगूं नका हं ! ” असें सांगत भानुमती आंत गेली.

मला पेंच पडला, आतां ही आणखी कोणत्या नव्या अरिष्टाची सावली पडू लागली आहे!

मानुमती एक पत्र वेऊन बाहेर आली.

“या आपल्यांतल्याच आहेत.” अहिल्येकडे पाहून उद्गारत तिनें तें पत्र माझ्या हातीं दिलें.

“सात दिवस झाले हें पत्र वेऊन. आजचा आठवा दिवस.” डोळ्यांत पाणी आणून तिनें सांगितलें.

पत्र कसलें ? चिठी होती ती. पाहिली तों ती वनमाळींच्या नांवची होती. टावटिकाणा त्यावर नव्हता. शेवटीं पाहिलें तों सही होती, “फकिरा”.

ती सही वाचतांच माझ्या छातींत धसू झालें.

फ्रॅन्केन्स्टाइनची भीषण मूर्ति फकिराच्या रूपानें माझ्या मनासमोर उभी राहिली.

एवढ्या थोर मनाच्या माणसाचा एवढा भीषण अधःपात झाल्याचें एवढें टळक उदाहरण दुसरें मला माहीत नव्हतें.

फकिरा नऊ ऑगस्टच्या चळवळींत माझ्याबरोबर, माझ्या खांद्याला खांदा भिडवून हनुमानाच्या धडाडीनें काम करणारा. आणि तोच आतां सातारा-कोल्हा-पूरच्या टापूतील अड्डल दरोडेखोर म्हणून गाजत होता.

गेल्या दोन वर्षांत—विशेषतः असेंब्लीच्या निवडणुकींचे नगारे वाजू लागल्या-पासून सातारा जिल्ह्यांत आणि कोल्हापूरच्या टापूंतही अनेक कार्यकर्त्यांचे खून आणि खुनाला खून असे चार पांच अत्याचार झाले होते. काहीं मोठे दरोडे पडले होते. लोक बोळत कीं फकिरा बंदसोडे हा सातार्यांतील पत्रीसरकारचा हस्तक कुप्रसिद्ध दरोडेखोर या सर्व अत्याचारांच्या मुळाशीं आहे.

अगदीं तुटक मोजक्या तोकड्या शब्दांत ती चिठी लिहिली होती:

वनमाळी, अखेरची संधी देतो. एक लाख रुपये ही चिठी पोचल्यापासून सात दिवसांच्या आंत आपल्या नेहमींच्या खुणेच्या जागीं आणून ठेव. जर खुकलास, तर माझ्या पत्री-सरकारच्या कायद्यानें तुला ठार करण्याची सजा सुनावण्यांत येत आहे. तूच एकटा आमच्या पत्रीसरकारचा गुन्हेगार आहेस असें नाहीं. तुझ्या वायका देखील गुन्हेगार आहेत. कारण त्या तुला लपवतात. त्यांनाही बजावून ठेवतो कीं जर वरील मुदतींत

रकमेची भरपाई झाली नाही, तर त्यांच्यावर देखील पत्री-  
सरकारची धाड येईल. फकिरा



ती चिठी वाचून मी भीतीने एक उसासा सोडीत तिची पुन्हा घडी केली; आणि ती भानुमतीपुढे केली.

तो अहिल्या माझ्या हातांतून ती चिठी घेण्यासाठी हात पुढे करात म्हणाली, “ पाहू ! ”

माझ्या मनांतून तिला ती चिठी दाखवायची नव्हती. उगीच कशाला ! पण आतां तिने ती मागितलीच; मग नाही थोडेच म्हणतां येतें !

तिनेही चिठी वाचून एक दीर्घ उसासा सोडीत खुर्चीच्या पाठीवर मान टाकल्यासारखें केलें.

“ असल्या राक्षसांचें आहे तुमचें पत्रीसरकार शकुंतलाबाई ? ” केविलवाणी चर्चा करून मला विचारलें.

मला तशा स्थितीतही भानुमतीचा तो प्रश्न अपमानकारक वाटला.

“ असल्या म्हणजे कसल्या राक्षसांचें ? ” मी विचारलें.

“ ह्या असल्या राक्षसांचें. खुनीदरोडेखोरांचें. ” ती म्हणाली.

मला फारच चीड आली.

“ सोडून द्या तो विषय. आपण दुसरें कांहीं तरी वोलू. ” मी बोलेंच हंसत म्हणाल्यें, “ पोशाखी जगात्रोवर वाहात चाललां आहां तुम्ही. सावकारी वळणावर. सोडून द्या तो विषय. ”

“ सोडून द्या कसा ? गळफांस गळ्याला येऊन भिडला तरी सोडून द्या ? तें कांहीं नाही. मी पोलिसांत वर्दी देणार या गोष्टीची. ”

“ पोलिसांचें भय मला घालतां का तुम्ही हें ? ” आतां मात्र मी खरोखरीच्या रागीत स्वरांत विचारलें. पोलिसांना दे माय धरणी टाय करून थैथया रात्रंदिवस नाचवणाऱ्या क्रांतिकारकाची बायको ही, आणि हिनें आम्हांला पोलिसांचें भय घालवें !

भानुमतीनें तें नीट ऐकून न ऐकल्यासारखें केलें.

“आणि त्या चिटीत काय हो लिहिले आहे तें? ‘तुझ्या बायका’ तो दरोडेखोर लिहितो, त्या बायका कोणत्या आणखी?” तिने विचारले.

तें ऐकून अहिल्येची चर्चा एकदम पांढरी फटक पडली.

पण भानुमतीच्या प्रश्नाचा तो अर्थ नव्हता. मला तिची कोती वृत्ति माहीत होती. तिलाच तिच्या स्वतःच्या नवऱ्याविषयी विश्वास नव्हता. कुणीही कांहींही सांगावें, व तिने तें खरें मानावें.

“तुमचा पत्नीसरकारवर एकूण फार राग आहे भानुमतीचाई!” मी म्हटले.

माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करित ती पुन्हा म्हणाली, “ह्या पत्नीसरकारच्या लोकांच्या बायका कोण कोण आहेत आणखी तें तरी कळूं द्या!”

बोलतांना तिने माझ्याकडे आणि अहिल्येकडे अशा कांहीं चमत्कारिक संशय-ग्रस्त नजरेने पाहिले कीं तसली नजर नजरेला मिडण्यापेक्षां कुणी बुबुळांत सुई भोंसकली असती तरी मला तितक्या वेदना झाल्या नसत्या.

मी पाहिले, आतां या वेळीं तिथें बसण्यांत अर्थ नाही. शब्दावरून शब्द वाढून अधिक घर्षण होणार आणि ठिणग्या पडणार.

“बरें, भानुमतीचाई! येतां आम्ही.” असा मींच आपण होऊन निरोप घेतला आणि निघाल्यें.

“माझ्यावर त्यांचा राग होता का?” मोयारींत चढतां चढतां अहिल्येनें विचारले.

“नाहीं. तुमच्यावर असा तिचा राग नव्हता. त्यांचा राग साऱ्या चळवळीवरच आहे. यांचें जग वेगळें आहे आणि आपलें जग वेगळें आहे अहिल्याचाई!” मी म्हणाल्यें.

“तें कसें काय?” तिनें पुन्हा विचारलें.

तेवढ्यांत मोयार चालू झाली.

“आपण घरीं गेल्यावर फुरसतीनें बोलू त्याविषयी. अशा चवाठ्यावर बोलण्या-जोग्या गोष्टी नव्हेत त्या.” मी म्हणाल्यें. ही मी तिची मुस्कटदाबी करत्यें आहे असें माझे मलाच वाटले.

पण भानुमतीच्या विषारी वाग्नाणांनीं माझे मस्तक भणभणले हेंतें. त्याला थोडी शांतता मिळावी म्हणून मी याहीपेक्षां जबर किंमत द्यायला तयार झाल्यें असतें.

माझ्या कठोर शब्दांचा उहल्येच्या मनाला चांगलाच धक्का बसला असावा. आम्ही त्रिन्हाडीं जाऊन पोहोंचेपावेतो ती खट्टू मनानें मोयारींत गप्प बसली होती.

मोयारीनून आम्ही उतरतो न उतरतो, तो साखरगांवकरांचा शिपाई माझी वाट पाहत गर्चीतच उभा होता.

“काय रे सदाशिव ?” मी त्याला हांक मारून विचारले, “केव्हांसा आलास ?”

सदाशिवने हातांतील कागद माझ्यापुढे करून म्हटले, “आमंत्रण आहे तुम्हांला.”

“कसले आमंत्रण घेऊन आलास ?” असे विचारीत ती आमंत्रणचिठी हार्ती घेतली.

मनांत तर्क केल्या कीं हे बहुधा निवडणुकींत यशस्वी झालेल्या काँग्रेस एम्. एल्. ए. च्या सत्काराचें आमंत्रण असवें.

माझा तर्क खरा टरला.

कोल्हापूर प्रजा परिषदेचे मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या निवडणुकींत यशस्वी झालेले अध्यक्ष दे. भ. वनमाळी यांच्या सत्काराचें आमंत्रण होतें तें.

“किती वाजतां ?” असे विचारीत मी त्या आमंत्रणपत्रिकेवर सही करीत सत्काराची वेळ पाहिली.

तो वेळ उद्यां सकाळची आटांची होती.

“इतक्या तांतडीनें सत्कार ?” मी म्हणाल्यें.

सदाशिव हुकुमाचा बंदा चाकर. तो गालांतल्या गालांत माफक हंसत दुसरीकडे आमंत्रण देण्यासाठीं निघाला.

मला पेंच पडला, आतां कसें करावें ? उद्यां सत्काराला एकटीनें जावें कीं बरोबर अहिल्येला घेऊन जावें ? तिला नांवनिशीवार आमंत्रणचिठी नव्हती खरी.

तसेंच त्या सूत्रक छापलेल्या पत्रिकेवर खालीं ‘कृपा करून प्रवेशद्वारावर पत्रिका दाखवावी’ अशी सूचनाही छापलेली होती.



मला तेव्हांच कल्पना आली कीं हा सत्कारसमारंभ कांहीं केवळ साधा मामुली नसणार. शेट साखरगांवकर म्हणजे—कोणी त्यांना महादेव गोविंद रानडे म्हणत, तर कोणी म्हणत पुण्याच्या चित्रशाळेचे वासूकाका जोशी. महाराष्ट्रांतील त्या टापूंतील राजकारणाचें तें एक आजकालचें महत्त्वाचें मध्यवर्ती केंद्र होतें. सारे



रस्ते दिह्रीला जाऊन मिळतात म्हणतात तसे महाराष्ट्रांतील राजकारणाचे सारे रस्ते एके ठिकाणी मिळण्याचें तें एक ठिकाण होतें.

आज देखील त्या ठिकाणी बहुधा देशाच्या राजकारणाचा निदान महाराष्ट्रा-पुर्ता सखोल खल होणार अशी माझी खात्री होती.

अशा महत्त्वाच्या ठिकाणी मीं अहिल्येसारख्या पाहुण्या मुलीला आमंत्रणा-खेरीज कसें न्यावें? मला विचार पडला.

आम्ही वर पाहून वसतों तोंच अहिल्येनें माझ्या हातची आमंत्रणचिठी आपल्या हातीं घेत मला विचारलें, “कसलें आमंत्रण?”

“तुम्ही येणार का?” मीं तिला म्हटलें.

“नाहीं.” तिनें अंगावर चढलेला पेंगूळ झटकून टाकावा तसा एका झटक्या-सरसा मानेनें आणि तोंडानें एकदम नकार दिला.

मला नवल वाटलें. वनमाळी भेटायची आयती सोन्याची संधि चालून आली असतांना ही पोरगी ती आतताईपणानें गमावते याचा अर्थ काय ?

“कां ? वनमाळींना तुला भेटायचें नाहीं ?” मीं विचारलें.

“नाहीं भेटायचें. आतां अशा स्थितींत त्यांना मला नाहीं भेटायचें.”

“अशा स्थितींत म्हणजे ?” मीं पुन्हा विचारलें. मला तिच्या उत्तरानें बुचकळ्यांत पडल्यासारखें झालें.

“सुंदर हरणाचें मायावी रूप घेऊन कावेचाज दुष्ट राक्षस पुढें आला, त्याच्या रूपाला भाळून सीता फसली.” ती ओठ चावीत उद्गारली. तिच्या रोमरोमांतून संताप उफाळत असल्याचा भास मला झाला.

“पण सीता सत्ययुगांतली कोंवळ्या मनाची स्त्री होती. आजच्या कलियुगांतली सीता त्या सीतेसारख्या दुबळ्या नाहींत, भिऱ्या नाहींत. त्या हरणावर भाळतात, तशीच राक्षसाची शिकार देखील करतात.” रसरसलेल्या निखाऱ्यासारखी संतापानें लाल होऊन अहिल्या बोलत होती. आवेशानें तिचे ओठ थरथरां कांपत होते.

वशिष्टाच्या आश्रमांतून कामधेनूला विश्वामित्राचे गण बळेंच ओढून नेत असतां ती संतापली आणि संतापाच्या ज्वाळांतून भराभर सशस्त्र सैनिक पेरूं लागली, त्या पौराणिक गोष्टींतील कामधेनूसारखी ती मला तेव्हां वाटली.

“फार चिडलां आहां तुम्ही आज. जरा तुमचा राग शांत झाला कीं बोलूं आपण सावकाश.” मी म्हणाल्यें.

“बोलायचें असेल तर हा विषय सोडून बोल. हा विषय पुन्हा इथें काढायचा नाही. नाहीतर मी अशींच्या अशी चालती होईन. मग माझे कांहींही होवो.” घाव घातल्यासारखे शब्द तिच्या मुखांतून बाहेर पडले.

मी ओळखलें कीं हें आपण समजतों तितकें कांहीं उथळ पाणी नाही. या पाण्याला पुष्कळ खोली आहे.

इतक्या खोल पाण्यांत तळाशीं आणखी काय काय असेल नकळे !—असा अहिल्येविषयींचा नवाच धाक मला त्या क्षणापासून वाटूं लागला. मीं तिला अधिक डिवचलें नाही. शांतपणानें एवढेंच म्हणाल्यें, “असें पाहा अहिल्यादेवी ! एवींतिवीं राजकारणांत तुम्हीं उडी घेतलीच आहे—”

पण मला पुरतें बोलूं न देतां ती म्हणाली, “होय. उडी घेतली आहे. पण ती बुडण्यासाठींही नव्हे आणि इतरांना—ज्यांना पोहतां येत नाही त्यांना बुडवण्यासाठींही नव्हे. स्वतः तरायचें आणि इतरांना आपणांबरोबर तारायचें, म्हणून मीं उडी घेतली आहे राजकारणांत ताई !” ती क्षणभर थांबून पुन्हा म्हणाली, “मात्र पहिल्याच उडींत मी बुडत्यें कीं बुडतां बुडतां पोहायला शिकत्यें हेंच माझे मला अजून कळायचें आहे.”

मनाला एकामागून एक धक्के देणारे अहिल्येचे ते बोल ऐकतांना एखाद्या अनोळखी, प्रकाशमय पण आरपार विस्तारलेल्या विशाल क्षेत्रांत ही मला घेऊन चालली आहे असें वाटलें.

“चला. आपणाला सैंपाक करायचा आहे ना ?” असें म्हणत ती उठली. नेसलेलें लुगडें बदलायला आंतल्या खोलींत गेली.

“तुम्हांला करतां येतो सैंपाक ?” मीं तिला कांहीं तरी विचारायचें म्हणून विचारलें. आणि तिनेंही कांहीं तरी उत्तर द्यायचें म्हणून दिलें, “येतो तर ! आज करून दाखवत्यें मी तुम्हांला.”

पण तें तेवढेंच. तिनें सैंपाक केला नाही. माझा सैंपाक आटोपेपावेतो ती आंत आली देखील नाही. जी कपडे बदलण्यासाठीं म्हणून एकदां त्या खोलींत गेली ती दाराला कडी लावून आंतच बसली होती.

अर्धा तास झाला. पानें घेऊन झालीं. तरा अहिल्या बाहेर येईना. अखेर मींच जाऊन तिला हांक मारली. “अहिल्याबाई ! झालें कीं नाहीं तुमचें लुगडें बदलून ? कीं द्रौपदीवस्त्रहरणाची पूर्व खबरदारी चालविली आहे तुम्हीं ही ?”

तिला जरा विरंगुळा व्हावा म्हणून मी तोंडाला आलें तें बोलून गेल्यें खरी. पण लग्नेच दुसऱ्या क्षणाला मला वाटलें, असें वाह्यातपणानें मी बोलायला नको होतें.

“ खबरदारी घ्यायची वेळ आल्यावर खबरदारी घ्यायला नको का ? ” असें विचारीत तिनें खोलीचा दरवाजा उघडला. पाहिलें तों तिच्या अंगावर पूर्वीचें तेंच लुगडें होतें. आणि खोलीतील ब्रेटकीवर मात्र कांहीं कागदपत्रें अस्ताव्यस्त पडलीं होतीं.

“ काय चाललें होतें ? पत्र लिहित होतां ? ” मीं तिला विचारलें. सुतानें स्वर्गाला जाण्याचा माणसाचा स्वभाव चांगला नाही खरा. पण माझा कांहींसा तसा स्वभाव होता. असे सुतानें स्वर्गाला जाऊन लावलेले शोध पुष्कळदां चुकीचे आणि धोक्याचेही ठरतात. अशा टेंचा अनेकवार मलाही लागल्या होत्या. तरी देखील त्या खोलीतील तो पत्रांचा पसारा पाहून मला वाटलें, कीं ही वनमाळींना पत्र लिहित असावी.

जखमेवरील खपली काढावी तसा प्रकार थोड्या वेळापूर्वी भानुमतीच्या घरीं झाला होता. तेव्हांच मीं अहिल्येच्या चर्येवरून अजमावले होतें, कीं हा प्रसंग वादळाच्या पूर्वचिन्हांसारखा ठरणें अगदींच अशक्य नाहीं.

“ नाहीं हो ! जुनीं फार दिवसांचीं पत्रें चाकून पाहात होत्ये. उगीच कशाला हवीं जवळ तीं ? दुसऱ्यांच्या मानेला बांधलेल्या दोऱ्या माझ्या हातीं कशाला ? जाकून टाकावीं झालें. ” अंधारांत डोळे मिटून बेडूट नेम मारल्यासारखी अहिल्या बोलली. बोलता बोलतां चट्कन तिनें चतुराईनें विषय बदलला आणि म्हटलें, “ झाली जेवायची तयारी ? ”

“ झाली कीं ! चला ना ! ” मी म्हणाल्ये. बोलतां बोलतां तिच्या मुद्रेकडे माझी नजर गेली. तेव्हां ती एखाद्या चक्रव्यूहासारखी खोल खोल विचारांत गुरफटलेली मला दिसली.

पण मीं तिला त्याविषयीं कांहीं विचारलें नाहीं. माणसाच्या मनांत कधीं कधीं अशीं कांहीं व्यक्तिगत विवंचनांचीं शक्यें रुतलेलीं असतात, कीं तीं दूर करण्याच्या सद्भावानें कोणी त्यांना हात घातला तरी माणसाला तें नकोसें वाटतें. माझे स्वतःचें पुष्कळदां तसेंच होई.

मनांत म्हटलें, आपणावरून जग पारखावें. अहिल्येशीं मला अजून पुष्कळ बोलायचें होतें. स्वामींनीं तिला माझ्याकडे आणून सोडली खरी. वडील ब्रहिणीच्या नात्यानें तिचा पाठीराखेपणा मीं पत्करला खरा. पण तिच्या असल्या गुंतागुंतीच्या

अंतर्जीवनाची ओळख तरी झाल्याखेरीज मी तिच्या वाचतांत काय करूं शकणार होत्ये ? सुप्त ज्वालामुखीसारखे तिचे जीवन मला आतां भयंकर वाटूं लागलें होतें.

मग आम्ही दोघीजणी जेवायला बसलों.

तों पहिला घांस तोंडाशीं नेलेला तसाच खोळवून अहिल्येनें मला विचारलें, “ खरेंच का हो वनमाळींचें लग्न झालें आहे ताई ? भानुमती ही लग्नाची बायको का त्यांची ? ”

मला माझ्या शंकेची पुरी खूणांत पटली. भानुमतीची भेट झाल्या क्षणापासून हिचें मन वनमाळींविषयींच्या खोल विचारांनीं भारावलें आहे याविषयीं मला आतां शंका उरली नाही.

मात्र मला पेंच पडला, कीं हिला काय उत्तर द्यावें आतां ! पण या थरापावेतों गोष्टी आल्यावर मला खोटे बोलतां येणें शक्यच नव्हतें.

“ होय. खरेंच तुम्हांला माहीत नाही ? कीं तुम्ही माझी परीक्षा पहात आहां ? ” मी म्हणाल्यें.

“ मला माहीत नाही आणि माहीत आहे. ” अहिल्या हंसत हंसत उद्गारली. हें तिचें हसें पेटत्या निखाऱ्यावरील राखाडीसारखें अंतरीच्या दाहाचें द्योतक होतें हें मात्र मला तेव्हांच ओळखतां आलें.

एक दोन मिनिटेंपावेतों ती अगदीं स्तब्ध होती. ती बोलली नाही म्हणून मीही कांहीं बोलल्यें नाही. मधून मधून एकेक घांस उचरून ती जणू स्वतःला भरवीत होती. पण ती भरवीत होती. स्वतः जेवत होती असें कांहीं मला वाटलें नाही.

“ हं ! एकूण तुम्ही उद्यां आमच्या नव्या एम्. एल्. ए. मंडळींच्या सत्कार-समारंभाला जाणार म्हणायच्या तर ? तुम्हांला अजून त्या मंडळींत बाजारभाव आहे म्हणायचा ? ” अहिल्या मध्येच एकदम उद्गारली.

तिच्या तोंडाचा ‘ बाजारभाव ’ हा शब्द माझ्या कानाला कसासाच असंस्कृत लागला.

“ आमच्या देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदु आतां शेतकरी-कामगार जनते-पासून दळून काढा बाजारवाल्या भांडवलदारांच्या हवेल्यांत स्थिरावूं लागला आहे म्हणायचा ! ” असें उद्गारत तिनें एक उसासा सोडला.

ते शब्द माझ्या मनावर जोराचा आघात करून गेले. अहिल्या म्हणाली तें अगदींच खोटे नव्हतें. तिच्या टीकेचा सारा रोख शेट माखरगांवकरांवर होता. त्यांच्याविषयीं असे प्रवाद अनेक होते. आणि ते अगदींच खोटे होते असेंही कुणाला

प्रामाणिकपणाने म्हणतां आले नसतें. पण, तरी देखील इतक्या निष्ठुर, सडेतोड-पणाने कोणी आमच्या काँग्रेसच्या आधारस्तंभावर अशी टीका केलेली मला आवडत नसे.

मी अहित्येला म्हटले, “ तुम्ही अगदीं अतिरेकी स्वभावाच्या आहां, अहित्या-चाई ! जेवायचें तर तुपाशीं नाहीं तर उपाशीं असा एकांगी हेकेखोर स्वभाव दिसतो तुमचा. गांधीवादी माणसाला असला हेकेखोरपणा शोभत नाहीं. तडजोड हा गांधीवादाचा आत्मा आहे ना ? त्या आत्म्याला टार करायला निघालां आहां तुम्ही ! ”

“ पण गाईला आत्मा नसतो म्हणतात. ” ती म्हणाली.

मी तिला विचारलें, “ गांधीवाद तुम्हांला गाईसारखा वाटतो का ? ”

“ तुम्हीं लोकांनीं गांधींना गरीब गाय बनविलें आहे. आज सकाळच्या सभेंत त्या गाईच्या मानेवर सुरी ठेवायला निघालेले कसाई तुम्हीं नाहीं पाहिलेत ? ”

“ तुम्ही त्या सभेला आलां होतां ? ”

“ नाही. मी नव्हतें आल्यें. पण लोकांना बोलतांना ऐकलें मीं. आतांच गांधीवादी भारती स्वामी गांधींच्या नांवावर विक्रणाच्या तुम्हां काँग्रेसवाल्यांना अडगळसे वाटूं लागले काय ? आपण आतां निवडणुकींत विजयी झाल्यापासून कुणीकडे बरें झुकूं लागलों आहोंत ताई ? देशाच्या स्वातंत्र्यासाठीं लढे देण्याचा काळ आतां संपत आला; आतां आपण राज्यकर्ते होणार आहोंत, अशी डोळ्यांवर धुंदी चढल्यासारखे या लोकांचे डोळे तारवटलेले दिसतात मला. राजकारणाचा खल करायला यांना शेटसावकारांच्या आणि भांडवलदारांच्या हवेल्याच सोयीच्या वाटायच्या ! ... ”

## ४ : मुखवटे



मी अधिकच बुचकळ्यांत पडल्यें; कोण माझ्याशीं बोलते आहे ही? सत्ता काबीज करण्याच्या मार्गावर असलेल्या आमच्या काँग्रेसच्या गंगाजमनी दुटप्पी धोरणाची प्रतिक्रिया बोलते आहे? कीं भारताच्या राशीला येऊं पहाणारा कम्युनिझम बोलतो आहे? गांधीवादाचें निष्ठेनें पालन करतां करतां अहिल्या कम्युनिस्ट झाली कीं काय?

“काय—याचा अर्थ तरी काय हो वाई! लाखों लोकांनीं आपलें रक्त आणि अश्रू यांचे पाट वाहून मिळविलेले यश कसें पदरीं पाडून घ्यावें, याच्या योजना ठरवतांना आम्ही आमच्या जामदारखान्याच्या किल्ल्या चोरांच्या हातीं देत आहों, याचा अर्थ काय?” अहिल्येनें पुन्हा प्रश्न केला.

“कोण चोर? आणि कोणत्या चोरांच्या हातीं जामदारखान्याच्या किल्ल्या जात आहेत आपल्या?” मीं विचारलें.

“तें सांगायला पाहिजे मीं? हातचीं कांकणें पाहायला आरसा पाहिजे वाई? देशाच्या स्वातंत्र्यासाठीं रक्त कुणीं सांडलें? आणि पुण्याह्वाचनांत आयते पाटावर बसायला निवडून कोण आले आमच्या कायदेमंडळांत? तुम्हांआम्हांला पिळणारे जमीनदार, शेटसावकार, कारखानदार आणि त्यांचे बगल्वचेच निवडून आले कीं नाहीं? आणि ते देखील तुम्हीं निवडून आणले.”

मला अहिल्येच्या भाषणाचा रांख कळला. ती बोलत होती तें पुष्कळसें कटुसत्य बोलत होती. आम्ही रोज पाहतच होतो. जयवंतरावासारखे अनेक जयवंतराव आज देशाच्या कारभाराची धुरा वाहायला देशांत टिकटिकाणीं प्रांतांप्रांतांतून निवडून आले होते. आम्हीं त्यांना निवडून आणलें होतें. अगदीं खरें.

ही काँग्रेसची पुण्यायी, आणि जगदाळे जहागीरदार, शेट साखरगांवकर, यांचे दक्षिण सातान्याभर खोल पसरलेले जमीनदारी-सावकारीचे धागेदोरे. कितीतरी शेतवाडीवाले शेतकरी नशिवांनें त्या धाग्यादोन्यांत गुरफटलेले होते. कोणी ऋणको म्हणून तर कोणी कुळ म्हणून, पण गुरफटलेले होते. निवडणुकीच्या वेळीं खेडूत मतदारांच्या मताची रोव काँग्रेसकडे लागली, याला काँग्रेसच्या पुण्यायीपेक्षांही ह्या जमीनदार-

कारखानदार धन्यांना काँग्रेसविपर्यां वाटणारी सहानुभूति कारण होती हें कांहीं खोटे नाही. त्यांनीं जरा जोरांत खेडुत शेतकऱ्यांना सांगितलें, त्यांनीं ऐकलें.

पण मला तेव्हां वाटे, त्यांत काय विघडलें ? देशांतला धनिक वर्ग जर आपसुखानें असा काँग्रेसच्या मागें आला, राष्ट्रीय बाण्यानें वागूं लागला, तर काय हरकत आहे ? आपली सारी वैभवसंपदा ही आपल्या कष्टाळू शेतकरी-कामकरी जनतेच्या निदळाच्या घामांतून निर्माण झाली आहे व तिचा जनतेच्या हितासाठींच आपण विश्वस्त म्हणून विनियोग केला पाहिजे हा गांधीजींना मंत्रोपदेश जर त्यांना पटला असला, तर त्यांच्या मदतीवर निवडणुकींत काँग्रेसचे उमेदवार निवडून आले म्हणून काय विघडलें ? किंवा त्यांचे सगोसोयरे निवडून आले म्हणून तरी काय विघडलें ?

मी तर म्हणल्यें, ती आमच्या गांधीवादाची मंगल विजयपताकाच भारतांतील मानवजातीच्या मस्तकावर फडकूं लागली होती. आतां त्यांत डावेंउजवें असायचेंच. एवढ्या विराट देशाच्या दास्यविमोचनाच्या आंदोलनांत असा हातीं सदानकदा धर्मकांटा घेऊन आपला पल्ला कसा येणार ? आणि एका हाताचीं पांचही बोटे सारखींच असावीं असला खुळा दुराग्रह तरी आम्हीं कां धरवा ?

इतकेंही करून अहिल्या केवळ अतिरेकी स्वभावानें बोलत होती असें कांहीं तेव्हां मला वाटलें नाहीं. परंतु हिच्या खोल विचारांची धांव कुठवर आहे तें पाहावें तरी, म्हणून मी तिला तिच्याच सडेतोड सुराला सूर भिडवून उत्तर दिलें, “त्यांना तुम्हीं निवडून आणलें. तुम्हीं जनतेनें त्यांना मते दिलीं आणि निवडून आणलें.”

“ होय. आम्हीं निवडून आणलें. खरें आहे तुम्ही बोलतां ब्राई ! त्यांना आम्हीं निवडून आणलें. आमची मान कापायला तरवार आम्हीं आणून तुमच्या हातीं दिली. ”

असली हिंसावृत्तीनें डागळलेली उग्र भाषा माझ्या कानांना कशीशीच लागे. मी अहिल्येला म्हणाल्यें, “ असले रक्तांत भिजलेले, हिंसेनें रंगलेले कटोर शब्द बोटूं नये आपण. ”

“ तेंच आतां शिकायचें आहे. तरवार टाकून लोकांचा केंसानें गळा कसा कापावा हेंच आतां शिकायचें आहे तुमच्यापामून आम्हांला. ” असें उद्गारत तिनें तिटकारा आल्यासारखी वाजूला मान वळवली.

मी तिच्या वाणींतून इतस्ततः पडणाऱ्या शब्दांच्या टिणग्यांवर टिणग्या पाहून अधिकाधिक चिंतेंत पडल्यें, ह्या मुलीच्या मनांत आहे तरी काय आणि हिच्याशीं वागायचें तरी कसें ?

“मी एक विचारूं तुम्हांला ?” मी तिला म्हणाल्यें.

“काय ?” तिनें वर मान करून किंचित् भुंवया झुकवून माझ्याकडे पाहत विचारलें.

“हें पाहा, मला तुमची फारशी माहिती नाही हो अहिल्याबाई ! तुम्ही दुःखी आहां एवढें कळतें मला. पण—राग नाही ना येणार तुम्हांला विचारलें तर ?”

“राग तुमचा कां म्हणून येईल मला बाई !” ती जरा शांत होऊन म्हणाली.

“तर मग तुमच्या साऱ्या आयुष्याची नीट ओळख करून घ्यायची आहे मला. बोलाल तुम्ही माझ्याशीं अगदीं मोकळ्या मनानें ?” मी म्हणाल्यें.

ती कांहींच बोलना.

“थांबा. आपण जरा आंतल्या बाजूला शांतपणें जाऊन बसूं. म्हणजे मध्येच कोणी यायला नको.” असें म्हणत मीं दार लावून वेतलें. आणि दोघीजणी आंतल्या खोलींत गेलों.

“हं ! सांगा आतां मला. अगदीं मनमोकळेपणानें सांगा.” मी म्हणाल्यें, “आज सकाळपासून पाहत्यें आहे, तुम्ही तुसड्यासारख्या—भडकलेल्या आगीच्या ज्वालेसारख्या दिसतां मला. असें कां ? तुमची वडील बहीण आहे मी असें समजा. आणि सांगा मला.”

“काय सांगूं तुम्हांला ताई !...”

एकदम तिला अंतरींचा दुःखावेग असह्य होऊन भडभडून आलें. माझ्या कुशींत लेकरासारखें डोकें खुपसून ती ओकसावोकशी रडूं लागली.



चांगल्या अर्धा पाऊण तास आम्ही बोलत होतो.

इतर सारे मला खरें वाटलें. पण जगदाळे जहागिरदारांची तिच्यावर पापी नजर असावी, आणि ती वश होईना म्हणून तिला सरकारांत चुगली करून पकडून घायचा दुष्ट डाव त्यांनीं खेळूं पाहावा, यावर विश्वास ठेवतांना मला फारच त्रास पडला.

नखशिखान्त खादी धारण करणारा, चरख्यावर कधीं कधीं सूतही काढणारा, काँग्रेसचा मोठा केवारी, सटळ हातानें देणग्या देणारा, आणि बेचाळीसच्या चळ-



वळीत आमच्या लोकांना निर्भय थारा देणारा हा वरून विशुद्ध मनाचा दिसणारा गोरापान माणूस अंतःकरणाने इतका काळा अगेल, यावर मी विश्वास तरी कसा ठेवावा ?

आणि—तिने जरी तसे स्पष्ट सांगितले नाही, तरी तिच्या आईला जीव द्यायला कारण तो रामदास महाराजच असला पाहिजे हॅही मला अंदाजाने ओळखतां आले. महाराजाच्या शाक्त पंथाला शोभणाऱ्या अघोर लीलांविषयी लोकांना पुष्कळ बोलतांना मी ऐकले होते. भाऊ एकीकडे, आई दुसरीकडे, मुलगी तिसरीकडे, असा त्याच्या संसाराचा उजाड मांडव करून सोडणारा, अशा अनेकांच्या संसाराचें वाटोळें करणारा हा महाराज रामदासांचा आव आणून स्वधर्मस्थापनेचें आणि प्रसाराचें अवडंबर माजवीत होता. मल्लाप्पा, शंकर, अशा तेजस्वी हुपार मुलांचा मेंदू विघडवून त्यांना निकामी बनवून सोडीत होता.

“एकूण स्वामी तुम्हांला देवच भेटले म्हणायचे ?” मी अहिल्येला म्हणाल्ये.

“तर! स्वामी माझ्या मावशीचा आणि माझ्या धाकट्या भावाचा शोध लागला तर पाहणार आहेत. लागेल का हो शोध? मला भेटतील का तीं ?”

“भेटतील की !” मी तिला धीर दिली. तेव्हां उगीचच मनांत कल्पना येऊन गेली.—पण म्हटले, गांवीं गेल्यावर नीट चौकशी केल्याखेरीज बोलूं नये. उगीच विचारीला आशा लावून ठेवूं नये.”

शेवटीं मी अहिल्येची माझ्या परीनें समजूत घालण्याचा प्रयत्न केला, “बरे पण एक एक सांगू तुम्हांला मी ? ह्या झाल्या गेल्या गोष्टी आपण साऱ्या विसरून जायच्या. गेले तें उदक म्हणायचें आणि राहिली ती गंगा म्हणायची. तुम्हीं होरपळून निघालां, तुमचें सारे कुटुंब होरपळून निघाले—”

“निघाले नाही; होरपळून जळून खाक झाले.” मला बोलतां बोलतां अडवून अहिल्या म्हणाली, “बरे; जळून खाक झाले. पण अहिल्याबाई ! तुमच्या साऱ्या कुटुंबाचा बळी पडला तो देशाकारणें पडला ना ? विचार करा तुम्ही; अशीं हजारां लाखों कुटुंबे आजवर देशासाठीं बळी पडलीं नाहींत का ? आपण असें समजायचें कीं आपल्या स्वतंत्र होऊं घातलेल्या भारतमातेच्या मंदिराची पायाभरणी करणाऱ्या दगडांचा मान आपणाला मिळाला. एवढी एकत्र गोष्ट इतिहासांत राहूं दे. वार्काचीं तुमच्या-माझ्यासारख्या असंख्य व्यक्तींच्या खडतर जीवनयातनांनीं भरलेलीं इतिहासाचीं पानें फाडून टाकू आपण.”

“अशानें साराच खरा इतिहास फाडून टाकावा लागेल आपणाला. आणि इंग्रजांनी आपल्या भारतांतील राजवटीचा इतिहास रचला आहे तसा खरोखर न घडलेला इतिहास कल्पनेनें घडवून आपणाला लिहावा लागेल.” ती म्हणाली.

मला त्यावर कांहींच बोलायला सुचेना. शक्य तेवढ्या संयमानें, टाळतां न येणाऱ्या संकोचानें ती माझ्याशीं इतका वेळ अगदीं मोघम-अगदीं त्रोटक बोलली होती खरी. पण तेवढ्या निवेदानानेंच मला लाजवलें होतें. निरुत्तर केलें होतें.

आणि शिवाय मीही आतां बोलण्याच्या मनःस्थितींत नव्हत्यें. सावरगांवचा काल सकाळचा तो अविनाश, त्याची मावशी, वनमाळी, मल्लाप्या, फकिरा, ते जहागिरदार, अहिल्येची वनवासी आई, वैतागून सर्व धनदौलतीवर पाणी सोडून तिच्या जन्मापूर्वीच परागंदा झालेले चंद्रशेखर-तिचे वडील, खुब्या भोळ्या लोकांना माणसासारखा दिसणारा तो महाराज,—अहिल्येच्या जीवनाचा तिच्याच शब्दांत माझ्यापुढें मांडला गेलेला हा प्रसंगपट आणि त्या पटांत गोवळीं गेलेलीं हीं मोहरीं,—कलंकी अवतारासारखें विचित्र, भीषण, विस्मयकारक कांहींतरी माझ्या मनाच्या डोळ्यांपुढें तरळूं लागलें होतें.

मला तें पाहायला तर नको होतें. पण पाहणें तर टळत नव्हतें. जनांतील सृष्टि आपण वेळीं दृष्टीआड करूं शकूं. पण मनांतील सृष्टि अशी दृष्टीआड थोडीच करतां येते !

बराच वेळ गप्प होती अहिल्या; मीही गप्प होत्यें. अशा आम्ही आणखी किती वेळ गप्प बसलों असतां नकळे.

तेवढ्यांत मल्लाप्यानें येऊन खिडकींतून वांकून पाहत सांगितलें, “आज शिवाजी चौकांत पोवाडेगायन आहे. लाल कलापथकाचा ‘आम्ही असें राज्य करणार !’ हा तमाशाही आहे. तुम्ही येणार का त्या कार्यक्रमाला ?”

सकाळचा त्या दोघांच्या ओझरत्या भेटीचा प्रसंग आठवून मात्र वाटलें, कीं अहिल्या याला आतां ताडकन कांहींतरी बोलणार. पण तसें ती कांहींच बोलली नाहीं. उलट ती प्रफुल्ल चर्या करून म्हणाली, “पोवाडेगायन आहे ? आणि तमाशा आहे लाल कलापथकाचा ? तर मग आपणाला जरूर जायला हवें.”

“ताई ! तुम्ही येणार का ?” मल्लाप्यानें मला विचारलें.

मला जायचें नव्हतें. कारण संध्याकाळींच मला जयवंताचा पुन्हा निरोप आला होता, कीं काल टरल्याप्रमाणें रात्रीं नऊ वाजतां आमच्याकडे गप्पा मारायला या.

तिकडे मला जायचें होतें. अहिल्या एकटीच घरांत राहायची, त्यापेक्षां ती पोवाड्यांना गेली तर वरें असें मलाही वाटलें. मीं तिला म्हटलें, “तूं जा. मी नाहीं येत. मला एका ठिकाणीं जायचें आहे.”

तिनेंही मला आपणाबरोबर येण्याचा जास्त आग्रह केला नाही. ती आंचवायला उटतां उटतां मल्लांपाला म्हणाली, “चला. मी येत्ये.”

मला तें ऐकून मात्र कमालीचें आश्चर्य वाटलें. सकाळीं या दोघांचा स्वभाव छत्तिसाच्या आंकड्यासारखा वळणें घेतांना मला दिसल्या. तो आतां एकदम त्रेसष्टा-सारखीं वळणें घेऊं लागला याचा अर्थ काय ? अहिल्या त्या सापाला भारून खेळवणारी मांत्रिक आहे का ? कीं गारुडी आहे ?

तेव्हां माझ्या मनांत आलें देखील, कीं तिला जातां जातां बाजूला घेऊन सावध करावें, “अहिल्या ! साप म्हणालीस ना तूं त्याला सकाळीं ? त्या सापार्शीं खेळशील, आणि मग साप डसला कीं मग तडफडून विव्दळूं लागशील.”

मीं विचारलें असतें तर कदाचित् तिनें तें कबूलही केलें नसतें. पण वनमाळींच्या बाबतींत साप डसल्यासारखीच तिची अवस्था झाली नव्हती का ? त्यानें जर तिला आपलें पूर्वीं लग्न झालेलें न सांगतां काहीं तरी वचनें देऊन फसवलें असलें, तर—

साप सुद्धां नाहीं म्हणतां येणार अशा धोकेचाज माणसांना. साप देखील उगीच कोणी त्याच्या वाटेला गेल्याखेरीज मनांत दावा धरोत नाहीं. धक्का लागल्याखेरीज कुणाला चावत नाहीं. नकळत कां असेना; पण धक्का लागल्याखेरीज कुणाला कधीं साप डसला आहे ?

पण आम्ही माणसें... ?

अहिल्या वनमाळींच्या वाटेला गेलेली मला तरी माहीत नाही. तरी देखील जर तिला त्यानें दगा दिला असला, तर तो सापाहून साप नव्हे का ?



कपडे बदलून अहिल्या मल्लांपाबरोबर पोवाडे ऐकायला जाण्यापूर्वीं सर्व काहीं करीत होती. तिनें लुगडें पालटलें. केंस विंचरले. नव्या हातरूमालावर सुवासिक सेंटचे चार थेंब टाकायलाही ती विसरली नाही. सायंकाळीं फिरायला जातेवेळीं देखील हा शोक तिला आवडला नव्हता.

पण ह्या तिच्या साऱ्या हालचाली मला साऱ्या व स्वाभाविक दिसल्या नाहींत.

“ ही असें कां करते ? ” मी मनांत म्हणत होत्यें.

तोंच मल्लाप्या कपडे करून आला.

“ चला. ” तो अहिल्येला म्हणाला. माझ्याकडे पाहून त्यानें विचारलें,

“ तुम्हांला बहुतेक ह्या कम्युनिस्टांच्या कलापथकाचें वावडें असेल, नाहीं ताई ? ”

त्याचा प्रश्न ऐकून अहिल्या कावरीचावरी होऊन माझ्याकडे पाहूं लागली.

मी गांधीवादी होत्यें. आणि पुष्कळसे कार्यकर्ते मला गांधीवादी म्हणूनच ओळखीत. सातारा—कोल्हापूर—सांगलींत संचार करणाऱ्या ‘पत्री’ सरकारांतील कांहीं लोकांशीं माझे अगदीं जिद्दाळ्याचे संबंध होते खरे. पण ते कांहीं काळ. चळवळीच्या ऐन भरापुरते. भारतांतून इंग्रजांची सत्ता समूळ नष्ट व्हायला आम्हांला हवी होती. त्यासाठीं चळवळीचें रान पेटवून द्यायचें, अराजक झालें तरी देखील निर्माण करायचें, म्हणून जागृति करतां करता प्रतिसरकारची उभारणी जनतेच्या अगदीं खालच्या थरांतून होतांना मला आढळली; आणि मीही त्या उभारणीला वाहून घेतलें.

पण माझा आत्मा त्या प्रतिसरकारात नव्हता. आत्मा काँग्रेसच्या झेंड्याखाली भारतांत गांधीजींच्या शिकवणुकीनुसार रामराज्य स्थापन करण्यांत होता.

कम्युनिस्टांची अत्याचारप्रवण चळवळ आणि चळवळीच्या ऐन वेळेची सरकार-धार्जिणी वृत्ति मला मान्य नाहीं हें ज्या अनेकांना माहीत होतें, त्यांपैकीं मल्लाप्या हा एक होता.

आणि ‘पत्री’ सरकारच्या चळवळीशीं माझे लागेबांधे असलेले ज्यांना वरवर ऐकून माहीत होते, त्यांपैकीं अहिल्या ही एक होती.

मी कांहीं बोलत नाहीं असें पाहून मल्लाप्या पुढें म्हणाला, “ हें पाहा ताई ! कम्युनिस्ट नुसते वाईट म्हणून त्यांच्याकडे पाठ करून बसायचा काळ आतां गेला. कम्युनिस्ट हें आपल्या देशावरचें—मी म्हणतो, देशावरचेंच कां ? साऱ्या जगावरचें मोटें संकट आहे. याला वेळींच आपण आळा घातला नाहीं, तर इतकीं वर्षे अविश्रांत कष्ट करून काँग्रेसनें मिळविलेलें सारें विशुद्ध यश व्यर्थ होईल. म्हणून म्हणतो, कम्युनिस्ट काय करतात, देशांत काँग्रेसच्या महान कार्याला कुठें अशीं भगदाडें पाडतात, यासाठीं आम्हीं डोळ्यांत तेल घालून जपलें पाहिजे. ”

“ म्हणजे काय रे ? ” मीं त्याला म्हटलें, “ तुम्हां लोकांना गांधीवाद मान्य नाहीं; समाजवादही मान्य नाहीं—”

“ गांधीवाद मान्य आहे. गांधीवाद मान्य नाही का ?... ”

“ एक अक्षर देखील बोलू नकोस पुढें. काल सकाळीं स्वामींच्या भाषणावर काय बोलत होतां तुम्ही तावातावानें सभेंतून परत येतांना ? ”

मी सडेतोड विचारलें. मला राहवलें नाहीं.

“ स्वामींना देखील आमचा तसा विरोध नाही. पण त्यांनीं तरी एकदम काँग्रेसच्या चळवळीचे असें मखमाली वाभाडे काढायला नको होते. ”

“ वाभाडे काढले स्वामींनीं ? काय वाभाडे काढले त्यांनीं ? जें गांधीजी बोलतात, तेंच स्वामी बोलले ना ? कीं गांधीजींच्या शिकवणुकीला सोडून कांहीं बोलले, मला सांग ? धोक्याच्या जागा काँग्रेसच्या मार्गांत कोणकोणत्या आहेत तें बोलायचें देखील नाहीं कुणी ? ज्या जनतेसाठीं काँग्रेस आजवर झगडली, त्या जनतेपासून तिला आम्ही लोक दूर दूर ओढून नेत आहों, असें स्वामींना वाटलें. म्हणून ते बोलले. काँग्रेसच्या हिताचेंच बोलले. ”

“ पण कांहीं म्हणा तुम्ही ताई ! स्वामीजींचें कालचें भाषण कुणाला म्हणजे कुणालाच आवडलें नाहीं. त्याचा मुसलमानधार्जिणेपणा ऐकून ध्यायला हिंदुमहासभा, संघ, कोणी—कोणी राजी नाहींत आतां.—”

“ आणि राजी केव्हां होते ? ”

“ काँग्रेसच्या पुष्कळ लोकांना देखील तें आवडलें नाहीं ना ! तुम्हीं पाहिलें का ? जयवंतरावांना जशा टाळ्या पडल्या, तशा काल स्वामींना एकदां तरी पडल्या ? ”

“ याचा अर्थ हाच ना; कीं स्वामी आतां कुणाला नकोत. काँग्रेसला नकोत, हिंदुमहासभेला नकोत, संघाला नकोत, कम्युनिस्टांना नकोत, . . . . . ”

माझें वाक्य तसेंच अर्धवट उचलून मल्लाप्पानें पुरें केलें, “ अस्पृश्यांना नकोत, शीखाना नकोत, आणि मुसलमानांना अगदीं मूळपासून ते नकोच आहेत. स्वामी म्हणजे गांधीजी म्हणतो मी. कारण स्वामीजी तरी गांधीजींचेंच मन बोलून दाखवतात ना ! ”

तोच अहिल्या नीटनेटका पेहराव करून तयारीनें बाहेर आली.

“ झालें तुमचें ? ” मल्लाप्पानें तिला विचारलें.

“ झालें. ” ती उत्तरली.

“ चला तर. ” असें सांगून मल्लाप्पा जिना उतरूं लागला. मीं ओळखलें, तो तिची तयारी होईपावेतो कसातरी वेळ काढीत होता.

दारापावेतों गेलेली अहिल्या पुन्हा मागें आली. जाळण्यासाठी खोलीत बाजूला काढलेल्या पत्रांच्या ढिगांतून एक पुडकें तिने हुडकून बाहेर काढलें, आणि तें माझ्यापुढें टाकित म्हळें, “ ताई ! वडील वहीण ना तुम्ही माझी ? या देशभक्ताची गाठ तुम्हीं मला घालून दिली. त्या देशभक्तीच्या खाचखळण्यांत मी कशी पडल्यें, कशी टेंचाळल्यें, कशी फसल्यें, त्या माझ्या चुका मीं तुमच्यापासून कां म्हणून लपवाव्या ? स्वामींनीं तुम्हांला माझ्याविषयीं कांहीं सांगितलें असेल. ”

“ नाही. कांहीं सांगितलें नाही स्वामींनीं. ” मीं एकदम कानांवर हात ठेवले.

“ तर मग वाचून पाहाच तीं पत्रें. आणि—तेवढेंच तरी कशाला चोरून ठेवूं मी ? ” असें म्हणत ती आपल्या कातडी बॅगेपाशीं गेली. बॅगेंतून तिनें एक घडी केलेला कागद काढला, आणि तो माझ्यापुढें टाकून बाहेर निघून गेली.

मीं तो कागद एवढा महत्त्वाचा आहे तरी कसला, म्हणून मुद्दाम प्रथम उचडला.

तों तें फकिराचें पत्र ! जसें भानुमतीकडे वनमाळींना आलेलें, अगदीं थेट त्याच मजकुराचें पत्र होतें तें.

मीं तें नजरेखालीं घातलें, आणि बाजूला ठेवले. त्या पत्राचा काय उपयोग होता ? वनमाळींचा पत्ता कुठें होता ? त्या दोघींच्या मानेवर मात्र ती उगीचच्या उगीच टांगती तस्वार लटकत होती.

एकदां मनाला वाटलें, वाचूंच नये तीं पत्रें. वाचार्थी कीं न वाचार्थी असें म्हणत मीं त्यांतलीं एक दोन पत्रें ओझरतीं न्याहाळलीं. आणि शितावरून भाताची पारख मला करतां आली.

वनमाळींचीं अहिल्येला आलेलीं प्रेमपत्रें होतीं तीं. तशींच आणखीही अनेकांचीं होतीं. त्यांत महत्त्वाचींही पत्रें होतीं.

प्रेमपत्रें अजाणपणींच्या तरुण वयांत मीं देखील लिहिलीं होतीं. प्रेम हा माणसाला मागुसकीपासून दूर ओढून नेणारा एक उन्नाद आहे असें माझ्या अनुभवानें मला शिकवलें आहे. प्रेमावर माझा विश्वास नाही. मुळींच विश्वास नाही. स्त्री-पुरुषांच्या नात्यांत गुरफटलेल्या प्रेमावर म्हणत्यें मी.

मला खरोखर कुणाचीं प्रेमपत्रें वाचायला नको असतात. कुणाला लिहायलाही नको असतात. कुणाचीं यायलाही नको असतात. कुणी म्हणेल कीं तिशीच्या उमरीला आलेली बाई ही ! हिच्या आयुष्यांत आतां प्रेमाच्या शिळ्या कढीला ऊत कसा येणार ?

तें जाऊं या.

मीं तीं पत्रें एरव्हीं देखील वाचलीं नसतीं. पण अहिल्येनें जातां जातां मखमाली शब्दांत कां होईना परंतु स्वतःच्या आयुष्यांतील अपयशाचें खापर माझ्या माथ्यावर फोडलें, तें कां हें पाहण्यासाठीं म्हटलें, काय आहे पाहावें तरी !



“ देशभक्ति, स्वदेशाभिमान हा एखादा उन्मादक रोग आहे का ? ” या अर्थाचें विशाल प्रश्नचिन्ह, मीं तीं पत्रें वाचून खालीं ठेवलीं आणि माझ्यापुढें उभें राहिलें. मीं सारीं पत्रें वाचलीं नाहीत. वनमाळींचीं अहिल्येला आलेलीं तेवढीं वाचलीं.

एका वाजूला माझ्यापुढें वनमाळींचीं ज्वलज्जहाल देशभक्ति, त्या देशभक्तीपायीं त्यांनीं केलेलीं अचाट साहसें, आज सतत भोगलेल्या अज्ञातवास, यांची मालिका उभी होती. माणसाला शंभरनंवरी देशभक्त टरायला आणखी काय लागतें ?

पण दुसऱ्या वाजूला अहिल्येच्या निवेदनांत प्रकाशांत आलेलें त्यांचें काळेंकुट्ट चारित्र्य उभें होतें. अज्ञातवासांत अथवा अशाच कांहीं अकल्पित कारणानें दोषांची भेट घडली, वासना उफाळून आल्या, प्रीति जडली, जीवनाशीं जीवनाची सांगड जुळली, तर त्याला कांहीं तरां सहानुभूतिपर अर्थ तरी आहे. पण प्रेमाच्या फंदांत पडून माणूस माणसाला फमवील ? मग तें कमलें प्रेम आणि तीं कसलीं माणसें ?

आपलें लग्न झालेलें नाही असें त्या भावड्या मुलीला भासवून तिचें मन आकर्षण करणें, आणि देशसेवेपुढें जन्म, जीवन, धर्म, नीति सारें सारें अगदीं तुच्छ आहे असें तिच्या मनावर मायावी भापेंत विंचवून तिला आपल्या जीवनाच्या कोळ्याच्या जाळ्यांत गुरफटवून घेणें, ही काय देशसेवा करायची रीत ?

खरोखर, जिवावर उदार होऊन माणसानें देशाच्या स्वातंत्र्यासाठीं झटणें हा एक रोगच आहे. मोटमोठे देशभक्त म्हणून गाजलेले जे लोक ह्या रोगानेंच पळाडलेले असतात, त्यांच्याच जीवनाची दुसरी वाजू अशी काळीकुट्ट असते.

अहिल्येचें चारित्र्य, तिची संपत्ति साऱ्या-साऱ्याचा होम झालेला दिसत होता मला वनमाळींच्या जीवनाच्या वेदीवर.

अशा देशभक्तांना क्षमा करणारे खुशाल करोत. मी कधींच क्षमा करायची नाही.

आणि या चाळीस कोटी लोकांचें भवितव्य जर अशांच्या हातीं काँग्रेसनें दिलें तर...अंधार ! अंधार !..

तो माझ्या मनाच्या हळवेपणाचा व दुबळेपणाचा परिणामही कदाचित् असेल. पण सभोंवार असा साग अंधार दिग्मू लागला.

आमच्या त्यागाचें जनता कोडकौतुक करीत होती. आम्हांला फुलांत घाटून जतन करीत होती. आमच्यावरून आपल्या पंचप्राणांची कुरवंडी करायला म्हटल्या क्षणाला तयार होती.

पण जनतेला जर आमचें खरें स्वरूप कळलें, आमचें जें सोज्वळ जीवनस्वरूप त्यागानें आणि कष्टांनीं भरघोस मोहरलेलें दिसतें हें आमचें खरें स्वरूप नसून आम्हीं ते केवळ मुखवटे धारण केलेले आहेत हें जनतेनें ओळखलें,..मला पुढें विचारही करवेना त्या भीषण भवितव्याचा.

इतके दिवस मी म्हणें, माझ्या देशाचें भवितव्य घडवणें मुख्यतः आम्हां बुद्धिवंतांच्या मार्गदर्शनावर अवलंबून आहे. आपली जनता अजून अजाण आहे. निरक्षर आहे. जनतेला सुजाण करून, बरोबर घेऊन आपणाला भारतमातेच्या दास्यविमोचनाचें युद्ध अखेरपावेतो खेळून विजयी व्हायचें आहे. आणि या अभिमानाला साजेसा आम्हीं नऊ ऑगस्टच्या चळवळींत आमचा वाटा उचलला होता की ! चळवळ जनतेची खरी; पण विनीचें निशाण तर आमच्या हातीं होतें !

या वनमाळींच्याच उदाहरणावरून शेख मिराचा आणि माझा एकदां कडाक्याचा वादविवाद झाला होता. इतक्या कडाक्याचा, कीं तेव्हांपासून तो मला भेटला नव्हता. रागावून निघून गेला होता.

जातांना त्यानें मला तावातावानें बजावून सांगून ऐकवलेले उद्गार आतां अचानक आठवले.

“...कोंकरांच्या कळपांत शिकारी कुत्र्यांचीं पिलें आणून पोशीत आहां तुम्ही, तुमचीं कोंकरें कापून खाणाऱ्या निर्दय पुंजीपतींच्या शेतांतील आणि कारखान्यांतील राखणदारीवरून. पण तुम्हांला उद्यां आढळून येईल कीं हीं तुमच्या कळपांतील गरीब कष्टाळू कोंकरें नसून पुंजीपतींचे राखणदार कुत्रे आहेत..”

अजूनही शेख मिराचे ते जळजळीत उद्गार मला पूर्णपणें पटत नव्हते. पण वनमाळींसारखीं उदाहरणें पाहून मात्र मला वाटूं लागलें कीं माझ्या पायाखालील



वाळू हळू हळू सरकत आहे. असहाय प्रवाहपतितेसारखी मी कुणीकडे तरी इच्छे-  
विरुद्ध वहात चालल्ये आहे...

तोच शेजारच्या बंगल्यांतील घड्याळांत नवाचे टोके पडले.

एकदम मला आठवण झाली की मला आज नऊ वाजतां जयवंतांनीं बोलवले  
आहे.

तीं पत्रें तशींच टाकून मी घाईघाईनें निघाल्ये. मस्तकांत तें विचारचक्र गरगर  
फिरतच होतें.

## ५ : माझी कर्मकथा



“या तुमची वाट पहात वसलों आहे मी शकुंतलाबाई ! तुमच्या सिंहाने काढलेलें माणसाचें चित्र मला एकदां पाहायचें आहे. ”

जयवंतरावांनीं आपल्या नेहमींच्या अवखळपणाला जागून मला अंगणांत आलेली पाहतांच हंसत हंसत माझे खोडकर स्वागत केलें. ते माझी वाट पाहतच अंगणांत उभे होते.

मी त्यावर कांहीं बोलल्यें नाहीं. ते जिना चढूं लागले, त्यांच्या मागोमाग मी जिना चढूं लागल्यें.

“एका गोष्टीचढल मी तुमची अगोदरच क्षमा मागतों शकुंतलाबाई ! तुमची आगाऊ परवानगी न घेतां मी एका सद्गृहस्थांची भेट तुम्हांला करून देणार आहे.” दिवाणखान्याच्या दरवाजाजवळ जातां जातां ते मला हळूच म्हणाले, “मित्रकार्य मी करीत आहे. माझा हेतु चांगला आहे, हें ध्यानीं घेऊन तुम्ही मला क्षमा कराव अशी आशा आहे. ”

इतकी लांबलचक प्रस्तावना हे कसली म्हणून करीत आहेत ?—असें मनाशीं म्हणत मी जयवंतरावांचरोबर दिवाणखान्याच्या दरवाजांत जाऊन पोशेंचल्यें. तों आंत दिवाणखान्यांत...

तें स्वागत मला मानवलें नाहीं.

आंत दिवाणखान्यांत जयंत जोशी बसलेले मला आढळले. मी मनांतून पाण्यांत पडलेल्या डेकठासारखी विरघळूं लागल्यें. एकामागून एक प्रश्न माझ्या पुढें उभे राहूं लागले. ते देखील अनेक पूर्वस्मृतींचे भडक साजशिंगार लेवून.

... जयंत आज इथें कशाला आले ?

... माझ्याविषयींची त्यांची अभिलाषा अजून शमली नाहीं का ?

... हिंदु लग्न ही जन्मठेपेची शिक्षा आहे का ? एकदां आम्हीं एकमेकांचीं संसारांत कोणी नव्हे असें ठरल्यावर पुन्हा जयतांनीं, तसल्या विचारांना मनांत थारा तरी कां द्यावा ?

...दयाला हें माहीत असेल ? मला भेटायला जयंत आज आले आहेत हें ? तिला जर माहीत नसलें, आणि मागाहून वळलें, तर काय म्हणेल मनांत ती मला आणि त्यांना ?

असे प्रश्नांमागून प्रश्न तर मला भेडसावीत होते. आणि माझा मलाच राग येऊ लागला होता, कीं मी इतकी मनदुवळी कां ?

जयंत आणि मी एका काळीं पति-पत्नी होतो. त्या आठवणींचा तो परिणाम होता का ?

पण तें आमचें नातें तर मागेंच तुटलें होतें. आणि तें नातें तुटूनही आमच्यांत कडूपणा मुळींच उत्पन्न झाला नव्हता. त्यांच्याही मनांत माझ्याविषयीं कांहीं विकल्प राहिला नव्हता. त्यांनींच मनमोकळेपणानें मला तसें मागेंच बोलूनही दाखविलें होतें.

आपली माझ्याशीं लग्न करण्यांत झालेली चूकही त्यांनीं कबूल केली होती. मीही माझी झालेली चूक त्यांच्यापाशीं कबूल केली होती. त्यानंतर आम्ही समाजांतील दोन भलीं माणसें म्हणून आजवर दिवस कंठीत आलों होतो. ते काँग्रेसचे, मी काँग्रेसची. ते असें वलीला उभे राहिले तेव्हां काँग्रेससाठीं त्यांना निवडून आणण्याकरितां मीं माझ्या जिवाचें रान केले होतें. लोक म्हणत, आणि लोक म्हणत तेंही कांहीं खोटे नाही, कीं—मूळचेच जयंत लोकांच्या विश्वासांतील काँग्रेस कार्यकर्ते; काँग्रेस मंत्रिमंडळांत उपमंत्री असतांनाही बाणेश्वरपणानें वागलेले. त्यांना निवडून यायला फारशी अडचण नव्हती खरी. पण जी थोडीशी अडचण प्रतिपक्षाकडून राजकारणी द्वेषबुद्धीनें पुढें आणली गेली, तिचा निरास मीं केल्या नसता तर झाला नसता. आणि जयंत पुणें जिल्ह्यांत सर्वांत जास्त मतें मिळवून तरी खास निवडून आले नसते.

एक बायको लग्नाची असतांना दुसरी करणारे हे पुरुष. हा काय उभेपणा म्हणून प्रकाशांत आणावा त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनीं ? असल्या वैयक्तिक गोष्टींना सार्वजनिक आयुष्यांत कां म्हणून ओढून आणलें जावें ?

खरें, पाहिलें तर हा अपराध जयंतांचा तरी थोडाच होता ! अपराधच असेल तर तो माझा होता.

आणि त्या अपराधाबद्दल—होय, मी म्हणत्यों, त्या काल्पनिक अपराधाबद्दल जर कुणाचे वाभाडेच निघायला हवे होते, तर ते माझे निघायला हवे होते. जयंतांची आणि माझी तारातूट झाली होती, ती त्यांनीं केली नव्हती, मी केली होती. पण

आमच्या लोकांचें स्त्रीदाक्षिण्य जबरदस्त. माझ्या वाटेला कोणी गेलें नाहीं. निषेधाच्या जाहीर महिला सभा, पत्रके, जी बाय झोड उडाली, ती एकट्या जयंतांविरुद्ध.

आणि तो हल्ला देखील कसा, अगदीं चौफेर.

पुण्यांतील महिलांची जाहीर सभा तुळशीवागेंत झाली. साऱ्या बायका पांढर-पेशा—ब्राह्मणांच्या म्हणाल्यें मी, तर कुणाला राग येईल का ?

आणि त्या देखील गांधीवादविरोधी माजी काँग्रेसभक्तांच्या अथवा आजच्या काँग्रेसविरोधकांच्या बायका.

ज्या गांवच्या बोरी त्याच गांवच्या बामळी. मी देखील अशीच एक ब्राह्मण-कन्या आहे. पुण्यांतच माझी बरीचशीं बॅणें गेलीं आहेत. आम्हां महिलांच्या पुण्या-मुंबईतल्या अथवा इतर ठिकाणच्या असल्या चळवळी आणि निषेधसभा म्हणजे काय हें मला चांगलें माहीत आहे.

केवळ कळसूत्री बाहुल्या असतो आम्ही पांढरपेशा स्त्रिया; आमच्या पुरुष-वर्गाच्या हातच्या. ते सांगतील तसें बोलायचें. ते सांगतील तसें नाचायचें. पहिली बायको असतांना दुसरी केल्याबद्दल निवडणुकींच्या ऐन दंगलींत जी पुण्यांतील स्त्रियांनीं जयंतांविरुद्ध निषेधाची झोड उठवली होती, ती त्यांच्या चुकीमुळें. मी गरीब गाय चिखलांत रुतल्यें होतें म्हणून मुळांच नव्हे. काँग्रेसच्या एका उमेदवाराचे पाय मार्गे ओढायला हें छान निमित्त सांपडलें म्हणून.

पण मी स्वतःच काँग्रेसच्या नांवानें जयंतांसाठीं मतें मिळवायला खेडोपाडीं पायपिठी करूं लागल्यावर विरोधकांच्या त्या विरोधावर आपोआपच विरजण पडलें.

आणि जयंत पहिल्या नंबरानें निवडून आले.

मला माहीत होतें, आणि जयंतांनाही माहीत होतें कीं ते निवडून आले ते कांहीं सदाशिवपेठी पांढरपेशांच्या मतांवर निवडून आले नाहींत. ते गोरगरीब खेडुतांच्या, कष्टालू शेतकऱ्यांच्या, तेल्यातांबोळ्यांहूनही तेल्यातांबोळ्यांच्या मतांवर निवडून आले. आणि ते देखील मी त्यांची पत्नी, मी त्या आमच्या खालच्या थरांतील बहुजन समाजांत खेडोपाडीं कार्य करणारी, माझ्यावर लोकांचा पुष्कळसा विश्वास, म्हणून निवडून आले.

पण नवल माझें मलादेखील वाटतें तें हें कीं नऊ ऑगस्टच्या चळवळीची, नंतरच्या निवडणुकांची, एवढी सृष्टि फिरतां फिरतां आम्ही दोघें कांहीं कुठें एकत्र आलों नाहीं. आम्ही एकमेकांना टाळलें.

ती वेळ नेमकी आज जुळून आली.

आम्ही समोरासमोर आलों तेव्हां जयंत गाड्याकडे पाहू लागले आणि मी त्यांच्याकडे पाहू लागल्यां. पण आम्हांला एकमेकांशी बोलवेना.



जयवंतराव मिनिटभर थांबल्यासारखें करून खादीचा कोट आणि खादीची टोपी चढवून बाहेर निघाले.

“शिवाजी चौकांत पोवाडेगायनाचा कार्यक्रम आहे, तिकडे जरा जाऊन येतो. नाहीतर आमचेच लोक आम्हाला नावें ठेवायचे, कार्यक्रमाला देखील हजर राहिलें नाहीं म्हणून.”

बोलतां बोलतां ते जयंतांकडे आणि माझ्याकडे पाहून मोरपिसानें वारा घातल्यासारखें हंसले.

मी खोडकरपणानें पण सहेतुक अवखळपणाच्या पवित्र्यांत म्हटलें, “तुम्ही केशवकुमारांची ‘चांफा’ कविता वाचली आहे?”

“हो! वाचली आहे ना! तसा हा चांफा उसना साजशिणगार चढवून निघाला आहे, असेंच तुम्हांला म्हणायचें असेल; मी ओळखलें.” ते स्मित हास्य करित मला म्हणाले.

मी त्यावर कांहीं बोलल्यें नाहीं. नुसतें मला ओझरतें हंसूं मात्र आलें.

“ठीक आहे. बचावाच्या भाषणाचा माझा हक्क राखून ठेवून मी बाहेर जाऊन येतो.” असें उद्गारत जयवंतराव बाहेर निघून गेले.

ते जिना उतरून जातात न जातात, तोच जयंत मला म्हणाले, “मीच जयवंतांना पत्र लिहून तुमची आणि माझी भेट घडवून आणायला सुचविलें होतें. तुम्हांला माहीत नसेल शकुंतला!”

मी कांहींच बोलल्यें नाहीं.

जयंत मानसशास्त्रवेत्ते होते. ते संशोधकाच्या सूक्ष्म दृष्टीनें कांहीं वेळ माझ्याकडे टक लावून पाहत होते.

“फार दिवसांनीं आज आपण भेटतो आहों, नाहीं?” जयंत म्हणाले.

“होय.” मी उद्गारल्यें. माझा कंठ दाटून येऊं लागला होता. कांहीं सुचेनासें

झालें होतें. शस्त्रक्रियेपूर्वी रोग्याला भूल देतात ना ? त्या भुलीचा अंमल आपणावर वसू लागला म्हणजे कसे वाटते ? तसें शब्दांनीं वर्णन करतां न येण्याजोगें काहीं तरी मला त्या दिवाणखान्यांत पाऊल टाकल्यापासून वाटू लागलें होतें.

आल्येंच कशाचा गी या ठिकाणीं ?...

“ दयाची फार इच्छा होती. तुम्ही आणि ती—”

तें तांडचें वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच जयंतानीं एक उसासा सोडला. त्यांचें तांडचें वाक्य अपुरेंच राहिलें.

त्या उसाशासरशीं मी एकदम खडबडून जागी झाल्यें. तीक्ष्ण धारेचें शस्त्र काळीज कापीत जात आहे असें मला वाटलें. मन असें बधिर झालें, कीं त्या वेदनाही मनाला जाणवेनात.

“ माझे वैर साधगारी अत्यंत अशुभ वार्ता हे मला सांगणार आहेत का ? ” असें केविलवाणेपणानें स्वतःलाच विचारीत मी अगतिकतेनें त्यांच्याकडे पाहू लागल्यें.

“ दया कुठें आहे ? ” मीं भीत भीत विचारलें. काय ऐकायचें आपल्या कपाळीं येणार आहे नकळे, या भयानें माझ्या अंतःकरणाला कांपरें भरलें होतें.

“ दया देवाच्या घरीं गेली ! ”

“ केव्हां ? ”

“ झाला—त्याला एक महिना होऊन गेला. वाळंतपणांत तिचा शेवट झाला. तुम्हांला मीं कळवले नाहीं. मनांत म्हटलें, आमुष्यांत मीं माझ्या सुखाची भागीदारीण तुम्हांला करूं शकलों नाहीं, तर तुम्हाला दुःखाचा तेंवटाच वांट्या कां उचलायला लावूं मीं ? ”

चटकन माझे डोळे अश्रूंनीं डबडवून आले. असले लागेवांचे जनांत तोडून टाकणें जितकें सोपें असतें, तितकें मनांत तोडून टाकणें सोपें नसतें.

दया म्हणजे एक देवता होती. जयंतांवर तिचें केव्हांपासूनचें प्रेम. पण आमचें लग्न झाल्यावर तिनें जयंतांना कधीं त्या प्रेमाची ओळखही दिली नाहीं. अखेर मीं त्यांचेही तिच्यावर प्रेम आहे हें पाहिलें, आणि मला देखील माझ्या वाटेनें जायचें होतें.—मींच तिला विनवून विनवून जयंतांशीं लग्न करायला तयार केली. म्हणून ती तयार झाली.

खरोखर, माझी आई वारली तेव्हां देखील जितकें दुःख झालें नसेल, तितकें दुःख दयाच्या निधनाची ती दुष्ट बातमी ऐकून मला झालें.

“तीन महिन्यांचा अशोकचा धाकटा तान्हा भाऊ आईविणें पोरका झाला आहे.” जयंत म्हणाले.

“देव त्याचें रक्षण करील.” मी मनांतून दयाच्या लेकराला तरी सुखी ठेव अशी मनांतून देवाची प्रार्थना करीत म्हटलें, “प्रकृतीनें बरा आहे ना बाळ?”

“आहे. पण तान्हे लेंकरूंच तें.—”

“काय नांव ठेवलें आहे त्याचें ?”

“भरत. तुझे आवडतें नांव होतें ना हें ? दयाच मला म्हणाली होती.” जयंत चाचरत उद्गारले.

ते कां चांचरले हें तेव्हांच माझ्या घ्यानीं आलें. पण तिकडे लक्ष जाऊनही मीं लक्ष न दिल्यासारखें केलें. माझ्याशीं बोलतांना ते ‘तुम्ही’ या बहुवचनावरून ‘तूं’ या एकवचनाइतके माझ्या अधिक जवळ बिचकत बिचकत येत होते.

“तुझ्या दुसऱ्या मुलाचें नांव तूं भरत ठेवणार होतीस ना?” त्यांनीं पुन्हा विचारलें.

त्यावर माझ्या तोंडून शब्द उमटेना.

“दया तुझ्या अशोकची आई होती.” अशोकचा चार वर्षांची एक बहीणही आहे. करुणा.”

“अशोक कुठें आहे?”

मीं त्या भ्रमिष्टपणांतून अंग झाडीत जागी होत स्वतःला विचारलें. मनाला त्या संसारी जगाच्या पाशांतून अलिप्त ठेवण्याचा मीं आयोकाट प्रयत्न केला. पण मला तें शक्य झालें नाहीं. पण निदान माझ्या अशोकपुरती तरी मी त्या पाशांत गुरफटल्यें आहे याची खंत मला मुळींच वाटली नाहीं. खंत कसली त्यांत ? मातृ-पदाची खंत स्त्रीला कधीतरी वाटली आहे ? मी आई आहे याचा मला अभिमान वाटूं लागला.

“अशोक कुठें आहे ?” मीं जयंतांना विचारलें.

“अशोक आपल्या घरीं आहे आपल्या आजोबांपाशीं.”

“काय शिकतो तो ?”

“पांचव्या इयत्तेंत आहे. तुला माहीत आहे ? दया आणि मी दोघेही नऊ ऑगस्टच्या आवर्तांत येरवड्याच्या स्वराज्यमंदिरांत होतो. तेव्हांपासून अशोक तिकडेच आहे.”

“ कां ? तिकडे कां टेवलयत त्याला ? ”

माझ्या मुखावाटे ओघासरसे शब्द निघून गेले; आणि मी जीभ चावली. भलतेंच बोद्धून गेल्यें असें मनाला वाटलें.

“ तर कुठें ठेवायचा त्याला शकू ? तूं त्याची त्याच्या जन्मदात्या आईपासून ताटातूट केली होतीस.”

जळते निखारे काळजावर फेंकल्यासारखे जयंतांचे ते शब्द माझ्या अगदीं जिह्वारीं झोंवले. मनाला वाटलें, अपत्याचा त्याग करण्यापुरती स्त्रीजातीला लांछनास्पद गोष्ट कोणती ? जी स्त्री आपल्या उदरीं जन्माला आलेल्या अपत्याला विसरते,—आई म्हणायचें तिला ? कीं लांवसट ?

पण मी लांवसट नव्ह्त्यें. मी तेव्हां जयंतांना गृहदेवतेप्रमाणें परमादरणीय वाटणारी पत्नी नसेन. सासूसासऱ्यांना आवडणारी सून नसेन. आर्य संस्कृतीचा कडवा अभिमान बाळगणाऱ्या समाजांत आपल्या आवर्तीभोवतीं वावरणाऱ्या संस्कृतिसंरक्षक समाजवांधवांना अभिमान वाटण्याजोगी खरी आर्यकन्या मी नसेन. उमलत्या तारुण्याच्या ऐन भरांत कीर्तिमान झालेल्या सुविद्य, संपन्न, देशप्रेमी पतीला सोडून एका कंगाल भिकारड्या मवाल्याच्या नादानें घरांतून निघून जाणारी उनाड स्त्री मी, असेंच माझा समाज मला तेव्हां म्हणाला असेल. पण मी लांवसट नव्ह्त्यें. सुखानें केला का मीं तेव्हां माझ्या सोन्यासारख्या अपत्याचा त्याग ?... माझ्या अशोकचा, आणि त्याबरोबर घरादाराचा—आप्टेष्टांचा—समाजाचा त्याग सुखानें केला मीं ? आई म्हणूनच ना त्याग केला ?

जयंतांनीं माझा पत्नी म्हणून त्या माझ्या ऋणानुबंधी साथीदाराच्या संशयानें उपहास केला, तो मीं मुकाटपणें सहन केला होता; मूग गिळून स्वस्थ वसल्यें होत्यें. सोपाना माझा साथीदार. मीं त्याचा केंसानें गळा कापल्य म्हणून तो माझ्या नांवानें मनांतल्या मनांत तळतळत होता, तेंही मीं शांतपणें सहन केलें. त्याचें त्यांत कांहीं चुकलें नव्हतें; आणि माझेंही चुकलें नव्हतें. पण आई म्हणून मला जयंतांनीं संशयानें आडपड्यानें धिक्कारायला सुरुवात केली, माझ्या अशोकच्या आईला व्यभिचारी मानण्यापावेतो त्यांची मजल गेली, म्हणून तर मला संसारांतील सर्वस्वाची राख करून कपाळाला फांसून गोसावीण वरून खऱ्या अर्थानें घराबाहेर पडावें लागलें.

...माझ्या अशोकसाठीं—जयंतांसाठीं नव्हे, दया संसारसुखाला अंतरत होती म्हणून तिच्यासाठींही नव्हे, माझ्याकारणें सोपानाच्या उभ्या कष्टाळू आयुष्याचा



रखरखीत उजाड सहारा बनल्या होता म्हणून अनुकंपा वाटूनही नव्हे,—उमलत्या तारुण्यातील पहिल्या वहिल्या प्रामाणिक पण स्वैरगामी प्रेमासाठीही नव्हे,— एकट्या माझ्या अशोकासाठी, त्याचें जीवन काळवंडूं नये म्हणून मी घरदार—संसार सारें सारें सोडलें होतें. दयाळ्य मीं सवतीमत्सराची कल्पनाही मनात न आणतां माझ्या संमारावर माझ्या हातानें अभिपेक केल्या तो देखील ती माझ्या अशोकाची माझ्याहूनही प्रेमळ आई होती म्हणून.

मी आई होत्यें, म्हणूनच हें एवढें दिव्य तेव्हां करूं शकल्यें ना ? कीं लांबसट म्हणून ?

... आणि तरीही आज जयंतांनीं मला म्हणावें, तूं त्याची त्याच्या जन्मदात्या आईपासून ताटानूट केली होतीस ! -

“ नाही ! नाही ! जयंत !... ” तळमळून मी उत्तरल्यें.

मला त्या क्षणीं जीवन असह्य वाटूं लागलें. मी खुर्चीवरून उठल्यें, आणि चाजूच्या कोचावर जाऊन टेकून अंग टाकलें. मला बसवेना. कांहीं बोलवेना.

माझ्या टायरीची ‘ आई ’ त्या दोन लेंकगंवरून पंचप्राणांच्या कुरवंड्या ओवाळून टाकायला सतीचा वसा घेऊन पुढें पुढें झेपावत होती.

माझ्या टायरीची मानिनी स्त्री स्वतःच्या आणि स्वतःसारख्याच आमच्या प्रबुद्ध समजल्या जाणाऱ्या समाजांतील प्रत्येक स्त्रीच्या परवशतेबद्दल अधिकाधिक वंडखोर बनूं पाहत होती. ..माणसानें जिभेला हाड नाही म्हणून उचलली जीभ कीं लावली टाळ्याला असें वेजनावदारपणें वाटेल तें बोलवें याचा अर्थ काय ? माझा आणि सोपानाचा पूर्वी—आमच्या लग्नापूर्वी कितीही लोभ असेल. पण म्हणून लग्नानंतर तो लोभ शिवनिर्मात्य मानून समाजाचीं बंधनें न पाळण्याइतकी का मी माणुमकी कोळून प्याल्यें होत्यें ? खुपीनें असो कीं प्राप्त प्रसंगानें असो. पण ‘ धर्में च, अर्थें च, कामें च, मोक्षे च ’ सहजीवनानें एकमेकांशीं विश्वासानें वागण्याची आम्हीं लग्नांत शपथ घेतली होती. आणि तरी देखील अशोक सोपानासारखा दिसतो असें म्हणून जयंत माझी—स्त्रीची कठोरपणानें हकनाहक विटंबना करतात ! बस ! प्राण गेल्या तरी अशा पुरुषाशीं पुन्हा सहवास नको.

... प्रेमळ आईचे पाय मानी स्त्री आवेशानें मार्गें ओढीत होती. आणि आई आपल्या अपत्यासाठीं आपल्या आत्मयज्ञाच्या सांगतेकरितां स्त्रीचे पाय धरून तिला आपणाबरोबर हाताशीं धरून ओढतांना सागत होती, ‘ तूं स्त्री आहेस !... तूं आई आहेस !... ’



आपण सूत तुटेपावेतो ताणीत आलों असें जयतांना वाटलें कीं काय न कळे. त्यांनीं आपल्या बोलण्याचा ओघ वढल्ल्या.

“ आज आपण भेटतो आहों, हा तरी एक योगायोग आहे. असें मला वाटतें. तुज्या वाटतें का ? ” त्यांनीं विचारलें.

मी अंग सावरून वसल्यें. पण त्यावर कांहीं बोलल्यें नाहीं. काय बोलावें हेंच मला सुचेना. मनाला मात्र रुखरुख जाळूं लागली, कीं जीवनाचें जें दालन नकोसैं झालें म्हणून अथवा अपुरें वाटूं लागलें म्हणून ओलांडून मी ह्या विशाल जीवनाच्या दालनांत आल्यें, त्या मला नको असलेल्या दालनांत जयंत मला पुन्हा ओढून नेऊं पाहत आहेत. योगायोगाची भाषा त्यांनीं काढली, त्या भाषेला देखील आमच्या जीवनांत आतां कांहीं अर्थ उरला नव्हता. पण तितक्या निःस्पृहपणानें तें बोलायचा धीर मात्र मला झाला नाहीं.

माझ्याकडून थोडा वेळ प्रतिसादाची अपेक्षा करून मग जयंत म्हणाले, “ मी योगायोगाची गोष्ट काढली म्हणून तूं कोणताही गैरसमज करून घेऊं नकोस शकू ! आज मीं मुद्दाम तुझी भेट घेण्याचा योग साधला. या भेटीला अर्थ आहे. पण तो जळमटलेला जुना अर्थ नव्हे. शुद्ध, सरळ असा नया अर्थ आहे. ”

बोलतां बोलतां त्यांनीं आपली नजर पुन्हा पुन्हा माझ्या नजरेला भिडवून माझ्या अंतरंगाचें संशोधन चालविलें होतें.

थोडा वेळ थांबून त्यांनीं माझ्या मनोगताचा थांगपत्ता लागतो का अशी वाट पाहिली. मी कांहींच बोलत नाहीं असें पाहून ते मला म्हणाले, “ शकू ! आपण बाकीच्या सान्या गोष्टी विसरलों, तरी आज मी जो समाजांत काँग्रेसचा एक यशस्वी कायदेमंडळसभासद म्हणून उभा आहे तो तुझ्या पुण्याईच्या बळावर, ही गोष्ट मला विसरतां येणार नाहीं. ”

पुण्य आणि पाप ह्या कल्पना आतां माझ्या जीवनांत अगदीं शिळ्या, अगदीं टाकाऊ झाल्या होत्या. मीं जयतांना म्हटलें, “ माणसानें आपलें कर्तव्य केलें तर त्यांत पुण्य कसलें ? काँग्रेसची एकनिष्ठ पाईक मी, गांधीजींच्या काँग्रेसचा झेंडा सान्या देशभर विजयानें फडकावा आणि जिकडे तिकडे काँग्रेसचें रामराज्य नांदूं

लगून सर्वत्र शांति-सौख्य-समृद्धीचे, अमृताचे पाट वाहू लागे, म्हणून आपण सारीं जीवापाड झटलो. श्रम आपले, यश अल्म चाळीस कोटी जनतेचें.”

“होय. तूं म्हणतेस तें खरें आहे, शकू ! पण त्या पदरीं पडलेल्या यशाला तरी स्थिरता आणि समृद्धि प्राप्त व्हायला नको का ?”

मी जयंतांचा तो प्रश्न ऐकून गांधळ्यासारखी झाल्यें. ते एक नाणावलेले वाद-विवादकुशल व समयसूचक वकील होते. न्यायालयांत समोरच्या प्रतिपक्ष्याला बोलतां बोलतां शब्दांचा असा वेमालूम पेंच ते टाकीत, कीं तो प्रतिपक्षी त्या शब्दांच्या चक्रव्यूहांत पुरा गुरफटून जाई. आणि मग यांनीं त्याला खिड्डीत गांठून काय पाहिजे तीं उत्तरे आपल्या प्रश्नांना त्यांच्या तोंडून वदवून घ्यावीं.

यशाच्या स्थिरतेची आणि समृद्धीची भाषा त्यांनीं काढली, ती देखील मला तशाच प्रकारची वाटली. पण तसें वाटलें तरी त्या वाटण्यांनून बाहेर पडायला पळवाट मात्र सांपडेना.

“मनुष्य हा सहवासप्रिय प्राणी आहे. खरें ना शकू ?” त्यांनीं कांहीं क्षण थांबून मला विचारलें.

“होय, मग ?” मी प्रश्न केला. मी एका वादविवादकुशल वकिलाशीं बोलयें आहे हें तेव्हां मी विसरूं शकत नव्हल्यें.

“माणसानें आत्मनिष्ठ-व्यक्तिनिष्ठ असावें, कीं वस्तुनिष्ठ असावें ? काय वाटतें तुला ?” त्यांनीं पुढचा प्रश्न केला.

आपली ही भाषा टोकळेवजा झाली याची जाणीव झाल्यामुलें कीं काय, ते लगेच पुढें म्हणाले, “परस्पर सहकारिता आपल्या जीवनाला समृद्ध करायला अवश्य आहे, असें तुला वाटत नाही का, शकू ?”

“कोण म्हणतें नाही वाटत ? परस्पर सहकारितेच्या व्यापक भूमिकेवरून तर आपण आज ह्या विराट समाजांत वागतों आहों...”

माझ्या ओटांवर शब्द आले होते, कीं ‘नाहींतर आतां आपण कुणाचीं कोण ? देशोद्धाराच्या एका उदात्त सूत्रांत आपलीं जीवनें गुंफलीं गेलीं आहेत म्हणून तर आपल्या देशांतील चळवळींचा हा विराट पसारा सुसूत्रपणें चाललेला आहे ...’ पण तें जयंतांच्या मनाला लागेल, म्हणून मीं जीभ आवरली.

थोडा वेळ मग मीही कांहीं बोलल्यें नाहीं.

अंमळशानें पुन्हां ते म्हणाले, “शकू ! पायांनीं गांठी मारीत सुतानें स्वर्ग

गांठण्याचा माझा स्वभाव आहे, असा तुझा माझ्यावर आरोप होता. पण माणसाचा स्वभाव परिस्थितीप्रमाणे बनतो आणि परिस्थितीनुसार पालटतो. आपण दोघेही आज जीवनाच्या अगदी वेगळ्या परिस्थितीत आहोत. आपणां दोघांचेही जीवन शंभरनेवरी सोन्यासारखे मुशीतून वितळून गाळून शुद्ध होऊन निघाले आहे, असे आपण समजू अशा दोन विशुद्ध संवादी जीवनांचे प्रवाह आतां तरी पुन्हा गंगायमुनांसारखे एकरूपाने संगम पावू शकणार नाहीत का ? ”

बोलतां बोलतां जयंत आपल्या नजरेत अंगची होती नव्हती तेवढी बुद्धिमत्ता, कळकळ व सामर्थ्य एकवटून माझ्याकडे पाहात आहेत, असें मला वाटले.

माझे मन तेव्हां एकदम उसळून बंड करण्यासाठी उतावळें होत होतें. तसें पाहिलें तर आतां जयंत माझे कोण आणि मी जयंतांची कोण ? सार्वजनिक जीवनांत अनेक स्त्रीपुरुषे एखाद्या उदात्त ध्येयाने आकर्षिलीं जाऊन एकत्र येतात, एकत्र कार्य करतात. तसें कार्य मीं केले. त्याचा असा विपरीत स्वार्थी अर्थ त्यांनीं तरी कां लावावा ?

कां लावावा ?...

... प्रश्न अगदीं ओठांवर आला. पण तो ओठांवाहेर उमटेंना. मी बंडखोर मनाला आवरले. ‘नको नको’ असें मनाला वाटत असतां मी स्वतःला नकळत प्रवाहपतितासारखी त्या विचारप्रवाहाबरोबर दूरदूर वाहात चालल्यें होत्यें. माझ्या पायांतल्ल्या भूमीचा आधार सुटला होता. मी चालत नव्हल्यें, तरंगत होत्यें. वाहत होत्यें. ‘नको ! नको !’ असें आग्रहाने स्वतःला सावध करतां करतां नको त्या वाटेनेंच मी चालल्यें होत्यें.

“शकु ! जगात नवरा-त्रायको एकमेकांना विसरतील. बापलेक एकमेकांना विसरतील. पण मायलेकरें एकमेकांना विसरूं शकतात का ? ” जयंतांनीं मला जराशानें पुन्हा विचारलें.

नाणावलेल्या वकिलाला शोभण्याजोगा तो प्रश्न होता. ते पुन्हा पूर्वपदावर येत होते.

मी गोंधळांत पडल्यासारखी झाल्यें. कोणत्या तोंडानें त्यांना उत्तर द्यावें हेंच मला कळेना. मला त्यांच्या प्रश्नाचा आशय कळला. माझ्या टांगींचें उदात्त मानृत्व पुन्हा जागृत करून लेकराला पुढें करून त्यांच्या मनांतून मला स्वतःपार्शी अधिक ओढून न्यायचें होतें.

“तू निष्ठुर माता आहेस असें तुला मी मुळींच म्हणत नाहीं शकू ! तू माता निष्ठुर नाहीस. पत्नी निष्ठुर नाहीस. कन्या निष्ठुर नाहीस. मैत्रीण निष्ठुर नाहीस. आजवर तू त्याग केल्यास, व्यक्तिगत जीवन मारून विशाल जीवन जगलीस, या त्यागाचा अर्थ मला कळतो. पण कोणत्याही त्यागाला अधिष्ठानही तसेंच उदात्त लागत असतं नाही ?”

मी ओळखलें; जयंत आपल्या वकिली वाण्यानें हळुहळू कमलाच्या तंतूसारखा शब्दाचा एकेक धागा माझ्या अंतःकरणासभोंवार आंवळीत आहेत.

त्या मायाजालांत गुरफटून जातां कामा नये अशी आपल्या परीनें खबरदारी घेत मी म्हणाल्यें, “जीवन हाच मुळीं महान यज्ञ आहे जयंत ! जीवन हेंच मुळीं त्यागाचें अधिष्ठान आहे. त्यागाला आणखी याहून निराळें कोणतें अधिष्ठान लागतें, मला सांगा ?”

“होय. जीवन हाच मूर्तिमंत यज्ञ आहे खरा शकू ! पण यज्ञ म्हणजे चिता नव्हे. या जीवनाची खांडवनासारखी जाळून राख करायची का आपण ? यज्ञांतून चिरंजीव जीवन ज्वालांच्या प्रकाशाबरोबर उफाळतें. पण चिता नाशवंत वस्तूची रक्षा करते. तुझें माझें जीवन ही अशी नाशवंत वस्तु नाहीं, कीं ज्याची तू आणि मी अशी जाळून जाळून रक्षा करावी.”

“काय ? तुमचें जीवन मी जाळल्यें आहे ? जयंत ! आपल्या अंतरसाक्षी परमेश्वराला स्मरून खरें बोला. तुमचें जीवन मी जाळल्यें आहे ?” असा रोखटोक प्रश्न माझ्या ओटांवर नाचूं लागला. मला तो आरोप सहन झाला नाहीं. असला आरोप आपणावर येऊं नये म्हणून तर मी आरंभापासून अतिशय जपून, मनाचा तोल अतिशय सांभाळून वागत होत्यें.

पण मीविचारायच्या अगोदरच जयंतांनीं माझ्या अंतःकरणाला बसणारे हादरे ओळखले. आपल्या तोंडून जाऊं नये तो शब्द चुकून गेला याची त्यांना जाणीव झाली.

त्यांनीं आपल्या भाषणाचा ओघ बदलून घेतला. “तू माझ्या जीवनाची जाळून रक्षा केली नाहीस शकू ! तू तुझ्या परीनें माझें जीवन समृद्ध केलेंस. पण—”

तोच खालून त्यांना कोणी तरी मोठ्यानें हांक मारलेली ऐकूं आली, “जयंत ! जयंत !”



माझें तिकडे मुळींच लक्ष नव्हतें. रेशमासारखें मऊ पण तोडून तोडतां न तुटणारें अमूर्त ऋगानुबंधाचें जाळें माझ्यासभोवार विणलें जात होतें. त्या ताळ्यांतून मी कशी मुक्त होईनसें मला झालें होतें.

तसें पाहिलें तर मला कुणीं तिथें बांधून ठेवले नव्हतें. ज्या नको असलेल्या जीवनांतून मी सहा वर्षांपूर्वी कष्टक्षानें मुक्त झाल्यें होत्यें, त्या जीवनाची आठवण करून देणाऱ्या त्या जागीं मीं थांबावेंच कां ? मी निवून गेल्यें असत्यें, तर कोण मला नको म्हणणार होतें ?

पण ही सारी अनेक प्रश्नचिन्हांची सेना मात्र जी सरहद्दीचें संरक्षण करणाऱ्या दक्ष शिपायांसारखी माझ्यापुढें उभी राहिली, ती बाजूला हट्टेचना. तीं प्रश्नचिन्हे पुसून काहीं मला पुढें जातां येईना.

कां ?... कां ?... कां ?...

उत्तर कांहीं मिळतेना.

तेव्हां आणि आतां. सहा वर्षांपूर्वी डहाणूला जहांगीरशेट चोटवालांच्या बागेत अशीच जयंतांची आणि माझी गांठ पडली होती. तेव्हां त्यांनीं हाच प्रश्न काढला होता.



सहा वर्षांपूर्वीची त्या बागेतील आमची भेट मला आठवली. त्या भेटीत आमचें झालेलें संसारी जीवनाच्या सीमेवरचें संभाषणही अंतर्निनादानें माझ्या कर्णरंध्रांत घुसूं लागलें :

“ होय शकू ! नातीं नडतात; नातीं तुटतात देखील. ”

“ पण नातीं तुटल्यावर तरी समुद्रांत खडकावर आदळून फुटलेल्या जहाजांतील न पोहतां येणाऱ्या उतारूंसारखी आपली गत होतां कामा नये जयंत ! फुटकी तुटकी मोडकी फळी काय हातीं लागेल त्याचा आधार घेऊन आपणाला किनारा गांठता आला पाहिजे. खरें ना ? ”

“ मग फुटक्या नावेतील पोहूं न येणाऱ्या ह्या उतारूला कोणती फुटकी मोडकी फळी तूं देणार आहेस ? ”

“ आपण दोघेही एकाच फुटक्या नावेतून समुद्रांत कोसळून पडलेलीं नाहीं का ? ”

“ होय. पण—”

“ का ? असे चांचरतां कां ? आपणाला मिळालेले आयुध्य फार तोकडे आहे. त्या मानाने कामाचे आपणासमोर पडलेले डांगर फार प्रचंड आहेत—फार प्रचंड आहेत. नुसत्या विचारांत—नुसत्या शब्दच्छलांत आयुध्य वाया दवडून कसे चालेल ?”

“ म्हणून तू दोन वर्षांपूर्वी कुणाला न सांगतां घर सोडलेस काय ?”

“ आपण उगीचच्या उगीच खोल पाण्यांत शिरत आहोत असें नाही तुम्हांला वाटत ? त्या शिळ्या कढीला ऊत आणण्यांत आतां अर्थ काय ? झाल्या गेल्या गोष्टी होऊन गेल्या. ”

“ गोष्टी होऊन गेल्या. पण त्यांचे परिणाम घडलेले दूर झालेले नाहीत. अंतःकरणांला त्या परिणामांमुळे झालेल्या जखमा—”

“ त्या जखमा आपोआप आज ना उद्यां भरून येतील. काल हें त्यावर फार दिव्य औषध आहे.”

“ नाही. त्या जखमा तशा भरून येणार नाहीत शक् ! हें पाहा, आपण ही आडवळणांची भाषा सोडून देऊं, आणि बोलू. तू गांधीवादी आहेस. मीही गांधीजींचा अनुयायी आहे. भारतमातेच्या सेवेकारणें देह झिजवायची सदृच्छा आपणां दोघांच्याही मनांत वसते आहे.”

“ दोघांच्याही जीवनातील संसारी सद्वासांत ही सदृच्छा दोघांच्याही अंतःकरणांत खुरटून वाया जात आहे असें नाही वाटत तुम्हांला जयंत ? नाही वाटत ? अगदीं आपल्या मनाला साक्ष ठेवून खरेंखरें सांगा. जर ती सदृच्छा खुरटत नसती तर तिला असे डेळेफांटे फुटले असते का ?”

“ हें तुझ्या जीवनांतलें वस्तुस्थितीच्या जलाशयांत उमटलेलें प्रतिबिंब जर तू मला शब्दांनीं चित्रित करून सांगत असशील तर गोष्ट निराळी आहे.”

“ माझ्या शब्दांत तुमच्या अंतःकरणाचें प्रतिबिंब उमटलेलें दिसत नाही तुम्हांला ? नाही दिसत ? नाही दिसत ?...हें पाहा जयंत ! आपण आपल्या आयुष्यांत घडलेला अपघात—पतिपत्नींचें कांहीं काळ जोडलेलें नातें—जरा विसरूं. आणि योगायोगाजें या जीवनांत जवळ आलेलीं प्रामाणिक माणसें या नात्यानें एकमेकांच्या मनाला साक्षी ठेवून बोलूं. अगदीं खरेंखरें बोलूं.”

“आजवर आपण एकमेकांशीं खरें बोललोंच नाहीं का? खरें वागलोंच नाहीं एकमेकांशीं?”

“नाहीं.”

“नाहीं ?”

“नाहीं. आपण पोहलों; पण मृगजळांत.”

“आपला आजवर झालेला संसार हें मृगजळच होतें का?”

“नव्हतें ?”

“मृगजळ होतें तें? आणि आपला अशोक—”

“ते तर मृगजळांत फुललेले कमळ !—चिखलांत उगवलेले कमळ तुम्हींच टरवले आहे ना त्याला ?”

“माणूस चुकत नाहीं शकू ?”

“चुकतात. माणसें चुकतात. पण एकदां झालेली चूक सुधारून त्यापासून जरूर तो बोध घेऊन वागण्यांतच माणसाची माणुसकी दिसून येते.”

“मला माझी चूक सुधारून माणूस व्हायची संधि तूं देणार नाहींस का शकू ?”

“मला माझी चूक सुधारून साधतां आलेली माणुसकी टिकवून धरायची संधि तुम्ही मला देणार नाहीं का ?”

“आजवर तुझे जीवन दुःखी होईल अशा चुका माझ्या हातून झाल्या.”

“त्या चुका पुन्हा हातून होऊं घ्यायच्या नाहीत.”

“नाहींत.”

“त्यांत जीवन वनवासी तुमचेंही होईल आणि माझेंही होईल.”

“होय, म्हणूनच आपण आपला वनवास संपवूं या.”

“संपवूं या. कां म्हणून राहावें आपण हट्टानें सदोदित तापत्या तव्यावर उभें? तुमच्या सदितिष्ठेचें मी स्वागत करत्ये.”



## ६ : प्रकाश ! ....पण सूर्याचा की चितेचा ?



मी तेव्हां जागी होत्ये की झोपीं गेल्ये होत्ये याचें माझे मलाच भान नव्हतें. इतकी मी त्या गतकाळच्या विस्मयजनक स्मृतिवचनांच्या चक्रव्यूहांत स्वतःला द्रवून बसल्ये होत्ये. तेवढ्या वेळांत कोण आलें, कोण गेलें, काय बोललें, कसलें कसलेंही भान मला नव्हतें.

जयवंत तेवढ्यांत बाहेरून माघारे आले.

“ फार वेळ लागला मला बाहेरून यायला, नाहीं शकुंतलाबाई ! ” ते मनगटावरील घड्याळाकडे नजर बळवून पाहत म्हणाले, “ बारा वाजून गेले. ”

मी सभोंवार पाहत्ये तों जयंत तिथें नव्हते.

“ हें काय ? जयंत कुठें गेले ? ” मीं विचारलें.

“ म्हणजे ? मला माहीत नाहीं. ते तुम्हांला सांगून नाहीं गेले ? ”

“ नाही ! ”

“ गेले असतील तर मग पोवाड्यांच्या कार्यक्रमाला. येतील थोड्या वेळानें. ” जयवंत म्हणाले.

आपल्या अनुपस्थितींतील आम्हां दोघांमधील एकंदर परिस्थितीचा कसा आराखडा त्यांनीं आपल्या मनांत रेखाटला असेल तो त्यांचा त्यांना माहीत.

“ तुम्हांला भेटले ? ” मीं विचारलें, “ तुम्ही गेलां होतां ना पोवाडे ऐकायला ? ”

तेवढ्यांत इंदिरादेवी आंतल्या जिऱ्यानें वर आल्या. त्यांनीं दरवाजावरचा सरकपडदा बाजूला सारला, सुवास देऊन श्रमलेल्या उमळत्या फुलासारख्या त्या जयवंतरावांकडे पाहून गालांतल्या गालांत गूढार्थानें हंसतांना मला दिसल्या. मीही स्वतःचीं दुःखें विसरून खेळीमेळीनें वागूं लागल्ये. लोकांसमोर आपल्या दुःखाचें प्रदर्शन करून लोक तें थोडेंच हलकें करणार आहेत !

“ मी गेलों नाहीं पोवाडे ऐकायला. खालींच आम्ही गप्पा मारीत बसलों होतो. ” जयवंत म्हणाले.

मी त्याचा अर्थ काय ओळखायचा तो ओळखला. आणि नुसती शिष्टाचाराला शोभेसें हंसल्यें.

मी कां हंसल्यें, हें त्या दोघांनींही मनोमन ओळखलें.

“ बसणार का मग तुम्ही जयंत माघारे येईपावेतों ? ” जयवंत म्हणाले.

“ बसा ना ! शकुंतलाबाई ! मी देखील तुम्ही आलेल्या ऐकून तुमच्यासारखीच यांच्याशीं वाद घालायला आल्यें आहे. यांच्या कालच्या भाषणाबद्दल तुमचें माझे अगदीं एकमत आहे. ” असा नव्या वादविनोदाचा पूर्वपक्ष करीत इंदिरादेवी कोचावर माझ्या शेजारीं बसल्या.

“ बाकी, यांच्या तोंडापुरतें म्हणून मी बोलत नाहीं; पण—जयवंत ! कालचें तुमचें भाषण मला मुळींच नाहीं आवडलें. ”

“ नाहीं आवडलें ? तुम्हां दोघींनाही नाहीं आवडलें तर ? मग आश्चर्य आहे म्हणायचें ! इतर साऱ्या लोकांना आवडलें. ” जयंत आम्हां दोघींकडे पाहतां पाहतां म्हणाले.

“ लोकांना आवडलें असेल. कारण लोकांच्या पथ्यावर पडणारें होतें तें. पण आम्हां घरच्या माणसांना नाहीं आवडलें. ” इंदिरादेवी म्हणाल्या.

पण जयवंतांनीं तिकडे लक्ष दिलें न दिलेसें केलें. मला त्यांत कांहीं नवल वाटलें नाहीं. त्यांची ती नेहमींचीच संवय होती. इंदिरादेवी राजकारणांत अथवा समाजकारणांत सराईतपणें पोहणाऱ्या नव्हत्या हें एक. आणि शिवाय साऱ्याच स्त्रीवर्गाविषयींच्या जयवंतरावांच्या कल्पना बहुतांशीं मध्ययुगीन होत्या. स्त्रियांच्या कैवाराची पोपटपंची ते पुष्कळदां करीत. आणि स्त्रियांचे कैवारी ते होतेही. पण स्त्रीसमाजाकडे अतिरिक्त मध्ययुगीन सरंजामशाही अहंगंडानें पळाडलेल्या पुरुषी दृष्टीनें पाहणारे ते होते.

इंदिरादेवींना आपल्या पतिराजांचा स्वभाव चांगला माहीत होता. त्या जयवंतांचा एकंदर रागरंग पाहून श्वासाच्या धक्यानें देखील पातें मिळून घेणाऱ्या लाजाळू-सारख्या ओशाळून निमूट बसल्या.

मला मनांतून जयवंतांचा राग आला. पण मी त्या नवरात्रायक्रोच्या नाजूक प्रश्नांत मन घालणें शोभलें नसतें. उगाच कांट्याचा नायटाही झाला असता एखाद वेळीं. अनेकदां असे कडू अनुभव मीं घेतले होते.

“ सांगा ना ! शकुंतलाबाई ! कालच्या माझ्या भाषणांत तुम्हांला वावगें काय

वाटलें ?” जयवंतांनीं पुन्हा आस्थापूर्वक विचारलें.

“वावगें कांहींच वाटलें नाहीं. जनता काँग्रेसपासून ज्या अपेक्षा करीत आहे त्या वावग्या आहेत एवढें मला वाटलें. गांधीजींच्या नांवाचा उपयोग करून आपण निवडणुका जिंकल्या. पण आमचीं—काँग्रेसचीं जीं पावलें दिवसेंदिवस पडत आहेत, तीं आपल्या देशांत रामराज्य आणणार नसून रावणराज्य आणणार अशीं अशुभ लक्षणें लोकांना स्पष्ट दिसत आहेत.” मी म्हणाल्यें.

माझे शब्द मनाला झोंवण्यासारखेच होते. पण त्याला माझा इलाज नव्हता.

जयवंतांच्या मनाला ते शब्द झोंवले असले पाहिजेत. पण तसें चेहऱ्यावर न दाखवतां वर देखल्या शांत गंभीर वृत्तीनें ते म्हणाले, “तुमची ही टीका इतकी जहरी आहे आणि इतकी व्यापक आहे—”

“जहर पेरलें कीं जहरच पिकायचें, नाहीं का ?”

“जहर पेरलें ? कोणीं जहर पेरलें ?”

“तुमचें कदाचित् तें अमृत असेल. पण रावणाच्या जनतेला हैराण करणारें तें जहर आहे.”

“हें पहा शकुंतलाबाई ! अशा लक्षणें आणि उपरोधानें बोलूं नका. स्पष्ट बोला. अशी गगनाला गवसणी घाळूं नका. सुद्धावर येऊन माझ्याशीं बोला. काय चुकलें माझे ?”

“केवळ एकट्या तुमच्याविषयीच मी नाहीं बोलत.”

“साऱ्या काँग्रेसविषयीं बोलतां ? बोला. काँग्रेसविषयीं बोला. काय चुकलें काँग्रेसचें ?”

“काँग्रेस चुकत नाहीं. तुम्ही आमचे नेते—”

“बरें; नेते. आम्हांला नेते म्हणा, अनुयायी म्हणा, कार्यकर्ते म्हणा, कांहींही म्हणा. काय चुकत आहे आमचें ? सांगा.”

“मला सांगा जयवंत ! काँग्रेस आजवर कुणाच्या जिवावर इंग्रजांशीं झगडली ? आपल्या कोटमाप गोरगरीब कष्टाळू रयतेच्या जिवावरच ना ?”

“तुम्हांला आतां कम्युनिस्टांचें वारें लागूं लागलेलें दिसतें शकुंतलाबाई ! तुम्ही बोलतां ही भाषा सत्य-अहिंसेच्या सात्त्विक बळावर वर्गसमन्वय साधणारी गांधी-वाद्यांची सर्वोदयकारक भाषा नव्हे. ही वर्गसंघर्षाची आग चेतवणारी कम्युनिस्टांची भाषा आहे.”

मला अत्यंत चीड आली जयवंतांचे ते उद्गार ऐकून. मी कम्युनिस्ट मुळींच नव्हत्ये. त्यांनाही तें माहीत होतें. कम्युनिस्ट हे कोणी देशद्रोही पंचमदळे आहेत, ते राक्षस आहेत, भयंकर हिंसक आहेत, असें मी मुळींच समजत नव्हत्ये. इतकेंच काय पण गांधीवाद आणि कम्युनिझम यांत फारसें अंतर आहे असेंही मला मुळींच वाटत नसे. अलीकडे तर पुष्कळां मला वाटे देखील, कीं कम्युनिस्टांसारखी ज्वलंत जनतानिष्ठा आणि स्वतःच्या मतप्रणालीविषयीं जाज्वल्य अभिमान आम्हां गांधीनिष्ठांच्या टायीं कां नाही येत ?..पण मला जयवंतांची चीड आली, ती कम्युनिस्ट हा शब्द शिवीच्या अमंगळ अर्थानें उच्चारायची खोड त्यांना आजकाल जडली होती त्याची.

“कालपरवांपावेतोंचे निष्ठावंत काँग्रेसभक्त आज तुम्हांला कम्युनिस्ट वाटूं लागले, म्हणून त्यांना अनुल्लेखानें मागयचा विडा उचलला आहे वाटतें तुम्हीं ? नऊ ऑगस्ट चळवळींत खरा प्राण कोणी ओतला ? जनतेनेंच ना ? त्या जनतेला अत्याचारी, हिंसक म्हणून नरकांत लोटायला आज तुम्ही तयार आहां. आपले लोक ते, असें म्हणून त्यांचें फुकटचें कौतुकदेखील करवत नाहीं तुम्हांला. आणि खादीचा पायघोळ अभ्रा पांघरून त्या पांघरुणाखालीं शेतकरी कुळांना पिळणारे जमीनदार, कामगारांना परोपरीनें नाडणारे कारखानदार, राजरोस काळा बाजार करून जनतेचें रक्तशोषण करणारे व्यापारी शेतसावकार मात्र तुम्हांला खरे देशभक्तसे वाटतात !”

“बोला ! बोला ! आज बोलून घ्यायचे तुमचे दिवस आले आहेत.” मला जयवंत हंसतमुखानें बोलून बोलवूं लागले.

“नाहींतरी नुसतें बोलण्यापेक्षां आणखी काय हातीं ठेवलें आहे आतां तुम्हीं आमच्या ? आम्हीं तुम्हांला निवडून दिले; आमच्या मानेला दोरी बांधून मान विश्वासानें तुमच्या हातीं दिली. आतां तुम्ही दरवेशी आणि आम्ही जनता तुमच्या हुकमतीला भिऊन तुमच्या मर्जांप्रमाणें नाचणारीं अस्वले !” मी म्हणाल्ये.

“तुम्ही फार संतापलां आहां आज शकुंतलाबाई ! तुमच्याशीं बोलण्याची सोयच नाही आज. मला तुमची फार भीति वाटते.” पुन्हा त्यांची पूर्वीचीच बोलवणीची भाषा सुरू झाली.

“असें हंशावारी नेऊं नका जयवंत ! मी म्हणत्ये तें काहींतरी बडबडत्ये असें समजूं नका. आमच्या अडचणी ध्यानीं घ्या. उद्यां तुम्ही जमणार आहां ना तुमच्या देशभक्त शेत-सावकारांच्या घरीं ? काँग्रेसच्या चळवळीचा-नव्हे, चुकल्ये

मी. चळवळ आतां संपली—आम्हां रयतेवर काँग्रेसनें राज्य कसें करावें हें ठरवायला तुम्ही उद्यां जमणार आहां ना ?”

“अं ? ही बातमी तुम्हांला कशी कळली ?” जयवंत म्हणाले.

जयवंतांना मोठें नवल वाटलें. कारण आजकाल मी त्या मंडळाच्या पूर्वी-इतकी विश्वासांत नव्हत्यें. भरपूर पाणी—तें सुद्धां दुधांत पाणी नाही, तर पाण्यांत दूध मिसळून—विकायला ठेवावें तसला बहुतेक दरोबस्त काँग्रेसश्रेष्ठींचा आणि जयवंत, जयवंत यांसारख्या त्यांच्या चेत्यांचा वनावट गांधीवाद मला सुळींच पटत नव्हता.

जयवंत आणि असेच बरेचसे काँग्रेस पुढारी यांच्याशीं या वाचर्तीत अनेकवार माझा खारट तुरट सडेतोड वादविवादही झाला होता. मी आणि स्वामी—आम्ही दोघे एका वाजूला, आणि बाकीची सारी मंडळी दुसऱ्या वाजूला, अशा मतभेदाच्या उघड उघड दोन फळ्या दिसून यायचे प्रसंग अलीकडे तर वरच्यावर येऊं लागले होते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणजे काँग्रेसच्या गोटांतील अशा आपुलकीच्या कार्यक्रमांत मला कधीं सहसा आमंत्रण नसे.

आणि स्वामी तर काय, स्वतः आपण होऊनच काँग्रेसच्या क्रियाशील राज्यकारभारापासून दूर अमत.

“कशी कळली ! पण कळली खरी. राजकारणाची चर्चा करायला जमणार असें माझ्यापाशीं तुम्ही कबूल करूं नका पाहिजे तर. पण जे कोणी काँग्रेसश्रेष्ठी उद्यां भेट देतील तिथें तुम्हाला कानमंत्र द्यायला, त्यांना सांगा...”

“काय सांगूं ?”

“त्यांना सांगा कीं काँग्रेस ज्या शिडीनें गांधीजींच्या हाताचा आधार घेऊन इतकी वर चढली, सिंहासनापावेतो जाऊन पोहोचते आहे, ते हात आणि ती शिडी वेदरकारपणानें धुडकावूं नका. नाहीतर पाहाल तुम्ही, पस्तावायची पाळी येईल.”

“नाहीं. तसें नाहीं होणार.”

“काय ? काय नाहीं होणार ? पस्तावायची पाळी येणार नाहीं ? तुम्हांला काय वाटतें जयवंत ! जनता इतकी मेलेली आहे ? मेलेल्या मायेचें दूध प्यालेले आहेत सारे चाळीस कोटी लोक !—”

“हा भावनेच्या आहारीं जाऊन अर्थाचा अनर्थ करित आहां तुम्ही शकुंतलाबाई ! माझें एका—”

“ काय ऐका ? आजवर पुष्कळदां ऐकलें आहे. आणि तुम्हीं माझेंही ऐकलें आहे. तुम्हांला काय वाटतें ? हे तुमचे नवे सहकारी तुम्हांला तुमचे बूड अधिकारावर स्थिरावूं देतील ? ”

“ कोणते सहकारी ? कोणते नवे सहकारी आमचे ? ”

“ हिंदु-मुसलमानांच्या एकीवर विश्वास न ठेवणारे. गांधीजींना आणि काँग्रेसला मुसलमानधार्जिणेपणाचा कांटेरां सुकूट अर्पण करणारे. देशांतील जमीनदार-भांडवलदारांनीं ज्यांना पाठीशीं—”

“ ही तुमची नेहमींचीच तक्रार ऐकतों आहें मी आजकाल शकुंतलाबाई ! म्हणूनच मी मघां म्हणालों तेंच पुन्हा म्हणतों कीं तुम्हांला दिवसेंदिवस कम्युनिस्टांचें वारें लागूं लागलें आहे. स्वऱ्या प्रामाणिक गांधीवाद्याच्या तोंडून असे शब्द कधींच निघणार नाहीत. गांधीजी देखील देशांतील काटेमाप दरिद्रीनारायणांचा कैवार घेताना देशांतील जमीनदारांचें आणि भांडवलदारांचें अशुभ कधीं चिंतीत नाहीत. मला सांगा तुम्ही, काँग्रेसला आजवर भरल्या सुटींनीं कोठ्यावधि रुपयांचें गुप्तदान कुणी केलें ? या धनवान वर्गांनंच ना ? ते सारे लोक जर तुम्ही म्हणतां तसे टाकाऊ—अराष्ट्रीय असते, देशद्रोही असते, तर ते कधीं आमच्या भूमिगत चळवळीला मदत करते असते का ? तुम्हांला कधीं आसरा आणि अन्नपाणी देते असते का ? ”

तें ऐकून मीं मनांत म्हटलें, उगीच या गृहस्थांशीं मी एवढी डोकेफोड केली. जयवंतांचा पवित्रा इतका बदलला असेल, सार्वजनिक जीवनांत या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून दाखविणारे ते इतके निर्ढावलेले बहुरूपी संधिसाधु असतील या थरापावेतों याची मला कल्पना नव्हती.

जरा थांबून ते पुढें म्हणाले, “ आपणाला देशांत गरीबही सुखानें राह्यला हवे आहेत, तसेच श्रीमंतही. एकाचें जीवन प्रकाशमान आणि एकाचें अंधारें, एक हंसतो आहे आणि एक रडतो आहे, असली मानवतेच्या तोंडाला काळिमा ल्यावणारी विपमता घातपाती उग्र कम्युनिझमला मानवते; पण गांधीवादाचें तें ध्येय नाही. हां ! ह्या धनिकांनीं गरिबांची पिळवणूक मात्र करतां कामा नये. आपण गरिबांच्या निदळाच्या घामांतून निर्माण झालेल्या संपदेचे विश्वस्त आहों. ती संपदा गरिबांकारणेंच खर्च करण्याचें नैतिक बंधन आपणांवर आहे. . . ”

अगदीं नकोनकोशीं होऊन गेली मला ती कटकट. संधिसाधु अप्रामाणिक माणसें अशीं उदात्त तत्त्वज्ञानाच्या उंच उंच मानभावी भराच्या मारूं लागलीं कीं सरोवराच्या कांटीं मासे पकडायला टपून वसलेल्या व्रकध्यानासारखीं मला तीं भयंकर दिसतात. त्यांच्या अंतःकरणाचा कावेचाज काळेपणा त्यांच्या गोऱ्या पंखांखालीं झांकलेला स्पष्ट दिसूं लागतो. पाताळाचा थांग लागेल पण यांच्या अंतःकरणाचा थांग लागायचा नाहीं असा नेहमींचाच जयवंतांचा सावध, खोल, पाताळयंत्री स्वभाव. हाच माणूस काल वेचाळीसच्या चळवळींत जमीनदार-शेटसावकारांविरुद्ध पत्रीसरकारचा रांगडा कटोर हल्ला पड्यामागून चालविणारा एक सूत्रधार. मतलबाला साधेल तेव्हां श्रीमंतांविरुद्ध गरिवांचा कैवार ध्यायचा. मतलबाला साधेल तेव्हां जमीनदारांविरुद्ध उठाव करायला कुळांना चिथवायचा. गुजर-मारवाडी शेटसावकारांविरुद्ध ऋणको कुळाच्या कानांत काँग्रेसच्या नांवांनं विष ओतायचा. मतलबाला साधेल तेव्हां ब्राह्मणांविरुद्ध ब्राह्मणोतरांचा कैवार ध्यायचा. आणि वरून पुन्हा शुद्ध खादीधारी. कुणाच्या अध्यांत नाहीं कीं मध्यांत नाहीं असा सोज्वळ दिसायचा. वकील म्हणून कुळांचे खटले चालवायचीही तयारी, आणि कुळांविरुद्ध खटले चालवायलाही तयारी.

मनांतून अशी चीड आली,—अशी चीड आली मला त्याच्या त्या तांत्रिक-पणाची, तिथें बसूं देखील नयेसें वाटूं लागलें. असले समाजाचे गुन्हेगार पाहिले, त्यांचे गुन्हे कानांना, डोळ्यांना आणि मनाला सहन होईनासे झाले, कीं वाटूं लागतें, यांना शासन होईल तितकें थोडें. पण यांना शासन करायला आपण असमर्थ आहों अशी आपल्याच दुबळेपणाची जाणीव आपणाला होते, तेव्हां मनाला फार यातना होतात. त्या ज्यानें भोगल्या असतील त्याला कळतील.

मी वळेंच विपर्यांतर करीत म्हणाल्यें, “ वरें तें राहूं दे. मी गरीब माणूस. दर्याला पल्याण घालायचा आव कशाला आणावा मीं ! पण एक मला सांगा, तुमच्या मोठेपणाचा लाभ तुमच्या आणि तुमच्या मेहुण्यांच्या शेतीवाडीवर हाडें शिजवून जगणाऱ्या तुमच्या शेतकऱ्यांना मिळणार कीं नाहीं ? ”

“ कां नाहीं मिळणार ? अवश्य मिळेल. मात्र एक ध्यानीं ठेवायला हवें त्यांनीं. भलत्याच लोकांच्या नादानें संप करूं म्हणतील, मोर्चे काढूं म्हणतील, अडवणुकीचें धोरण जेव्हां तेव्हां पत्करतील, तर मात्र मी त्यांचा नव्हे. माझ्या कानीं अशा कांहीं गोष्टी आल्या आहेत कीं—फकिरासारखा अट्टल दरोडेखोर खुनी गुंड पोलिसांच्या

हातीं कांहीं केल्या सांपडत नाहीं. याला कारण आमचे हे लोक आहेत. कम्युनिस्टांचा बालेकिल्ला आमच्या शेजारीच आहे हें मला माहीत आहे. शेख,मिरा व त्याचे लाल हस्तक त्या टापूंत फकिराला हाताशी धरून भुरटेगिरीनें आगलावेपणा करीत बसले आहेत.

“ हा मात्र तुमचा वृथा आरोप आहे जयवंत ! कम्युनिस्टांची ती लपायची जागा असेल. पण माणसानें कम्युनिस्ट असणें हा कांहीं आज तरी आपल्या कायद्यानें गुन्हा टरलेला नाहीं. आणि ते आगलावेपणा करतात हें देखील खरें नाहीं. उगीच साप साप म्हणून दोरी धोपटीत आहां तुम्ही ही..”

मला रहावेना म्हणून मी बोलल्यें. पण लगेच जीभ आवरली. मनांत आलें होतें सांगायचें, कीं चळवळींत हाच फकिरा आणि शेख मिरा खेडोपाडींच्या शेतकऱ्यांचीं मार्थां भडकवण्यासाठीं तुम्हांला हवा होता. तेव्हां ते देशभक्त होते. आणि आज मात्र ते गुंड झाले !..

“ तर मग आजवर कालपरवांपावेतो कधींच धन्यांविरुद्ध कसलीच कुरकुर न करणारा आमचा भोळा सांव शेतकरी आतांच कसा हो खळगळ करूं लागला ? तेल मिळेना, न्या मोर्चा. कापड मिळेना, न्या मोर्चा. साखर मिळेना, न्या मोर्चा. पीक पडलें, न्या मोर्चा. जमीनदारांना मी केवळ सज्जन समजतो असें नाहीं. पण—”

“ म्हणून का तुम्ही त्या शेतकऱ्यांना वारगळलेले कम्युनिस्ट म्हणणार ? ”

“ आणि तुम्ही नाहीं म्हणणार ? ”

“ वा: ! हा खासा न्याय ! माणसानें पोटासाठीं घड अन्न मिळेना म्हणून अन्न मागितलें कीं तो झाला कम्युनिस्ट. नेसायला वस्त्र मिळेना म्हणून वस्त्रें मागितलें कीं तो झाला कम्युनिस्ट. शेत पिकलें नाहीं म्हणून खंडांत सूटसांड मागायला आला धन्यापाशीं कीं तो झाला कम्युनिस्ट, याला जर तुम्ही कम्युनिझम म्हणूं लागलां, माणसानें मरमर कष्ट करून तरी सुखानें जगायला मिळावें म्हणून घडपड करणें हा देखील जर तुमच्या मतानें कम्युनिझम असेल, एवढी विश्वग्रासी भयंकर सांथ जर ही असेल, तर या सांथीपासून तुम्हां आम्हांला कोण हो वांचवणार जयवंत ? ”

बोलतां बोलतां मीं घड्याळाकडे पाहिलें.

“ अकरा वाजून गेले. जयंत कांहीं अजून आले नाहींत. ” जयवंत जसें कांहीं इतका वेळ आम्ही बोललों त्या गांवचेच आपण नाहीं अशा त्रयस्थ वृत्तीनें संथपणें उद्गारले.



“ ते नसतील येणार आतां. पण मी आतां जायें..”

‘अहिल्या खोलीवर येईल. आणि दरवाजाची किल्ली तर माझ्यापाशी आहे’ हे शब्द जिभेवर आलेले मीं आळेंबळें गिळून टाकले. मला आतां जयवंतांचा विश्वास वाटेनासा झाला होता. न जाणो ! आतां ‘सरकार’ झाल्यांत जमा होते ते. जळीं, स्थळीं, काष्ठीं, पाषाणीं त्यांना जिकडे तिकडे कम्युनिस्टांच्या लाल छाया भेडसावूं लागल्या होत्या.

फकिराला तर त्यांनीं कम्युनिस्ट टरवलेंच होतें. त्यांच्या कम्युनिस्टांच्या व्याख्येनुसार अहिल्या तर तेव्हांच कम्युनिस्ट टरली असती. कारण ती दलितांची कैवारी होती. तिचा टावठिकाणा यांना कळणें मला सुरक्षित वाटलें नाहीं.

मी बाहेर पडणार, तोंच मल्लापा धापा टाकीत घाईघाईनें जिना चढून वर येतांना मला आढळला. मीं त्याला पाहिलें. पण त्याचें माझ्याकडे लक्ष गेलें नसावें.

“ ताई ! शकुंतलाताई इथें आहेत का ? ” जिन्याच्या तोंडीं उभा राहून तो विचारूं लागला.

“ काय हो ? ” मीं पुढें जाऊन विचारलें.

जयवंतही बाहेर आले.

“ डॉक्टरांनीं तुम्हांला आतांच्या आतां सरकारी इस्पितळांत बोलावेलें आहे. ”

“ कां ? ” मीं एकदम दचकून विचारलें.

“ जयंत जोशीची तुम्हांला भेटायची इच्छा आहे. उशीर करूं नका. ”

“ म्हणजे ? जयंत इस्पितळांत आहेत ? ” जयवंतांनीं विचारलें, “ कां ? ”

“ पोवाड्यांचा शिवाजी चौकांतील कार्यक्रम भयंकर मारामारी होऊन उधळला गेला. जयंत जोशी कम्युनिस्टांच्या काँग्रेसविरोधी प्रलापांनीं चिडून उभे राहिले आणि विरोधी भाषण करूं लागले, आणि लोक खवळूं लागले. त्यांच्या मागून अहिल्या-देवींनीं त्यांच्यावर आणि काँग्रेसवर भयंकर आग पाखडली. त्यामुळें तर आगीत तेल ओतल्यासारखें झालें. लोक फारच भडकले. तेवढ्यांत अहिल्यादेवींना पकडायला पोलीस आले. लोक तर त्या कार्यक्रमाच्या बैठकीवर धरपकड होऊं द्यायला तयार नव्हते. ”

“ आणि मग ? ”

“ जयंत जोशी सरकारी कामांत लोकांनीं अडथळा करूं नये म्हणून लोकांची समजूत करूं लागले. पोलिसांनाही शांत राहायला सांगूं लागले. आणि अहिल्या-

देवीना शांतपणे पोलिसांच्या स्वाधीन होण्याची विनंति करू लागले.—”

“जयंतांचें हें चुकलें. शुद्ध पंचमदळ्यासारखे वागले जयंत इथें.” माझ्या तोंडून ओघासरमे शब्द बाहेर पडले.

बोलतां बोलतां माझी नजर जयवंतांकडे गेली. त्यांना माझ्या शब्दांचा राग आलासें मला त्यांच्या चर्येवरून दिसलें. पण ते कांहीं बोलले नाहींत.

“आणि अहिल्यादेवी पकडल्या गेल्या?” मी विचारलें.

“नाहीं. लोक जयंतांवर आणि पोलिसांवर इतके चिडले कीं एकदम चोर्ही-कडून आरडाओरड आणि दगडफेंक, मारामारी सुरू झाली. पोलिसांनीं लाठीमार केला. तेवढ्यांत कसे नकळे, एकदम त्या भागांतील सारे विजेचे दिवे मालवले गेले. लोकांची पांगापांग झाली. थोड्या वेळानें दिवे आले. तों अहिल्यादेवी कुठें दिसेनाशा झाल्या होत्या. पोलीस त्यांचा माग काढीत आहेत. जयंत मात्र पोलिसांची लाठी लागून कीं कुणाचा दगड लागून नकळे, पण वेशुद्ध स्थितींत रक्तत्रवाळ होऊन पडलेले आमहांला आढळले. आम्हीं आणि पोलिसांनीं लगेच मोटारींतून त्यांना सरकारी इस्पितळांत नेऊन पोचविलें. मग ते जरा शुद्धीवर आले. पण डॉक्टरांना त्यांच्या प्रकृतीविषयीं फार चिंता वाटते.”

“मला कुणीं डॉक्टरांनीं बोलावले ?” मी विचारलें.

“होय. पण जयंतांनीं बोलवायला डॉक्टरांना सांगितलें.”

माणसाचें मन हें एक अजब गहन गूढ आहे. वादळांत सांपडलेल्या नौके-सारखें तें माझ्या व जयंतांच्या दरम्यानच्या व्यक्तिगत स्मृतींच्या उसळत्या सागरांत हेलकावूं लागलें होतें. मला जयंतांनीं न बोलावतां डॉक्टरांनीं बोलावले असतें, तर म्हणजे मी गेल्यें नसतें, अशांतली गोष्ट नाहीं.

मध्यरात्र उलटून गेली होती. पण ती वार्ता ऐकून माझी झोप पार उडाली.

त्याच पावलीं मी इस्पितळाकडे जायला निघाल्यें. जयवंतही माझ्याबरोबर निघाले.

“तुम्ही पुढें चला. मी विन्हाडीं जाऊन याच पावलीं तिकडे येत्ये. अहिल्या-देवी जर आल्या असल्या...”

ते शब्द कानीं पडतांच चमत्कारिक भेदक नजरेनें त्यांनीं माझ्याकडे पाहिलें.

त्यांनीं तसें कां पाहिले तें माझ्या ध्यानीं आलें. पण मी तिकडे लक्ष दिलें नाहीं. लक्ष देण्याच्या मनःस्थितींत मी नव्हत्येंच. आपण कुठें चाललों आहों, कां चाललों आहों, याचा विचार करण्याइतकी स्थिरता माझ्या मनाला मुळींच नव्हती.

मन चिंती तें वैरी न चिंती म्हणतात तें खोटें नव्हे. निकटच्या भविष्य-काळाच्या उदरांतील एकाहून एक भयाण देखावे मनांत आभाळासारखे तरळूं लागले होते. मी तशीन कशीतरी कुठेंतरी चालल्यें होत्यें.

“कुठें चालली आहेस तूं? ज्या भयाण अरण्यांतून, तिथें माणुसकीचा ओलावा सांपडेना म्हणून तूं माणसांना शोधित वणवण करित एकटीच वाहेर पडलीस, त्याच अरण्याकडे तूं पुन्हा चालली आहेस शकू! मागें फीर! मागें फीर!...”

ही हांक मला अंतगळांतून कुठून तरी ऐकूं येऊं लागली. भांबावल्यासारखी मी अर्ध्या वाटेत उभी राहून मागें पुढें पाहूं लागल्यें. पण मला कांहीं सुचेना. अंधार! अंधार! सभोंवारचें जग मला अगदीं भकास-अगदीं उजाड अंधाराहून काळें दिसूं लागलें. माझें मलाच कांहीं कळेना. ‘कुठें चालल्यें आहे मी?’ मी मलाच विचारीत त्या अंधारांतून चांचपडत चालल्यें होत्यें.

सभोंवार, खालीं, वर, सगळीकडे अंधार दिसत होता. त्या अंधारांतून अंतगळांतून मला पुन्हा पुन्हा ती हांक मात्र आकाशवाणीसारखी दाही दिशा घुमवीत ऐकूं येत होती. “मागें फीर! मागें फीर! कुठें चालली आहेस तूं? मागें फीर!”

## ७ : माझा पुनर्जन्म



आणि जागी होत्ये, तों माझ्या कानीं शब्द पडले, “कुठें चालली आहेस तूं? मागें फीर! मागें फीर!”

मी एकदम भांत्रावल्यासारखी कान वासून ऐकू लागल्ये. डोळे वासून पाहू लागल्ये. तों माझ्या कर्धीं ध्यानीं मनीं नसलेल्या पण ओळखीच्या नव्याच जगांत मी येऊन पडल्ये होत्ये.

ती शृंगारलेली खोली, त्या भिंतीवरच्या सुंदर सुंदर तसव्निरी, तीं कोचे, त्या खुर्च्या...नव्या नव्हे, जुन्या जगांत मी येऊन पडल्ये होत्ये. माणुसकीचा शोध करीत जें जग सात वर्षांपूर्वी सोडलें, त्या जुन्या जगांत मी येऊन पडल्ये होत्ये.

माझे मलाच कळेना, असें कसें झालें ?

तोंच पुन्हा तेच शब्द : “कुठें चालली आहेस तूं? मागें फीर! मागें फीर!”

खोलीच्या खिडकीवाहेरून ते शब्द कानीं पडत होते; मी ऐकू लागल्ये तेव्हां मला भास झाला.

मी झटकन उठून खिडकीपाशीं गेल्ये. तों बागेंत मुलें खेळत होतीं.

“ए वेड्या ! काय सांगतो ऐकलें नाहींस ? मागें फीर अगोदर !” एका आठ नऊ वर्षांच्या मुलानें त्या लहानग्या दुडुदुडु रांगत्या लेकराला दुरून दटावलें.

पण त्या नेणत्या लेकराला त्याचें काय ? तो तसाच दुडुदुडु रांगत बागेंतल्या हिरवळीवर बागडूं लागला.

“वेडाच आहे भरत ! अगदीं अक्कलशून्य जडभरत आहे.”

“काय ? भरत ?”

ओघासरसे शब्द माझ्या मुखावाटे निघाले. नजर तिकडे वळली. मी खोलींत खिडकींत उभी होत्ये. पण नजर आणि नजरेच्या वारूवर आरूढ होऊन मन तिकडे ओढ घेऊं लागलें. धावतां धावतां एकसारखें आसुसून विचारूं लागलें, “भरत ? भरत हा ? दयाचा भरत हा ?...”

“हें रे काय दादा ? त्याला रे काय कळतें ? लहान बाळांना कांहीं कळतें का ?

मी येऊं का खेळायला वेडीवेडीचा खेळ ?” हे बाळमुखांतील कोमल, कांहीसे बोवडे शब्द तेवढ्यांत माझ्या कार्नी पडले. त्या जराशी नजर तिकडे वळली.

“ ये ना ! ” त्या गोजिन्या नऊ वर्षांच्या मुलानें त्या मुलीच्या हाताला धरून तिला आपणाबरोबर चालवीत म्हटलें, “ पण ए करुणा ! जरा कुटें हात लावला कीं कालच्यासारखें रडायचें नाहीं बरें का ? नाहींतर देईन ठेवून अशी एक...”

“ करुणा ? ”

कान ऐकत होते आणि डोळे पाहत होते. बालावतार घेतल्यासारखी मूर्तिमंत दयाच दिसली ती मला.

“ असें रे काय दादा ? मी तुझी आई ना ? आईला असें मारायचें ? ”

“ अग ! पण आई असलीस तरी माझी वेडी आई आहेस तूं ! आणि शिवाय वेढ्यांच्या इस्पितळांत आहेस तूं ! ए आई !...” तो मुलगा म्हणाला.

“ अशोक का हा माझा ? ”

मी जिवाच्या ओटीनें पाहूं लागल्यें. आईला लेकराची ओळख पटली नाहीं असें कधीं झालें आहे ?

पण मला त्या लेकरांच्या खेळाचा अर्थच कळेना. ही कोण वेडी आई याची ? हा कसला खेळ खेळत आहेत हीं मुलें ?

त्या पांखरांची किलबिल सुरूच होती.

“ पण आतां मी वेढ्यांच्या इस्पितळांत नाहीं बरें का ? आपल्या बंगल्यांत आहे मी आतां पलंगावर झोंपलेली. आतां वेडी आई नाहीं म्हणायचें मला. शहाणी आई आहे मी आतां तुझी.”

“ मग शहाणी आई असलीस तर पलंगावरून उठून नीट चालत ये पाहूं माझ्याबरोबर ! चल ! ”

मी खिडकींत उभी होत्यों. माझ्याच्यानें राहावेना. मी हांक मारली, “ अशोक ! ”

त्या हांकेसरसें त्या लेकरांनीं किलकिल्या बाळनजरेनें एकदां खिडकीकडे पाहिलें मात्र, आणि घारीला भिऊन पळणाऱ्या पक्षिणीच्या पिलांसारखीं भयभीत होऊन दूर पळालीं.

मला या मुलांनीं इतकें कां भ्यावें ?

अर्थच कळेना मला त्याचा.

अधिकच बुचकळ्यांत पडल्यासारखी होऊन मी सभोंवतीं पाहूं लागल्यें.

“अहो ! कां अशीं पळतां कां ?” असें त्या लेकरांशीं बोलत एक म्हातारा बागेंतून पळत पळत रस्त्याकडे जातांना मला खिडकींतून दिसला.

“सोमनाथ हा ?” माझ्या मनांत नवी आठवण अंकुरली.

दुडुदुडु रांगत रस्त्यावर गेलेल्या भरताला उचलून कडेवर घेऊन तो म्हातारा माघारा आला. तो त्या दोघां लेकरांनीं कावऱ्याबावऱ्या नजरेनें फिरून फिरून मी उभी होत्ये त्या खिडकीकडे पाहत न पाहत त्याला हळू हळू सांगितले, “अरे सोमा ! वेडी आई उठून बाहेर चालली की ! ती बघ !”

“वेडी आहे ? वेडी आहे मी ?”

माझा मलाच प्रश्न पडला.

“ओं !” म्हातारा आश्चर्यचकित मुद्रेनें शोध घेतल्यासारखा पाहत पाहत खिडकीपाशीं आला. टक लावून माझ्याकडे पाहू लागला.

“सोमनाथ !” मी हांक मारली. मी त्याला नीट ओळखले.

हंसतमुखानें सोमनाथानें विचारले, “मला तुम्हीं ओळखले बाईसाहेब ?”

“ओळखले.” मी उत्तरल्ये.

“मग कोण कुठचा मी सांगा ?”

“परीक्षा पाहतो आहेस तू माझी ?”

“सांगा तर खरें मी कोण कुठचा तो ?” असें विचारीत सोमनाथ माझ्या खोलीच्या दरवाजापाशीं येऊन बसला.

मुलें चोरासारखीं भीत भीत त्याच्या पाठीशीं येऊन बिलगलीं. अशोकला काय वाटलें न कळे. तो हंसत टाळ्या पिटीत फुलपांखरासारखा बाहेर पळाला.

अशोक पळत गेला तसा पळत आला. खोलीच्या दरवाजापाशीं हंसरे बाळओठ मुडपून हरणाच्या पाडसासारखा किलकिल्या नजरेनें पाहू लागला. क्षणांत माझ्याकडे पाही; क्षणांत बागेकडे पाही.

“बाळ ! इकडे ये ना ! असें भिऊं नये आपल्या आईला बाळ ! ये ना !” मी माझ्या लेकराला हाक मारली.

पण तो आला नाही. अधिकच विचकला.

“असें काय बरें करावें बाळ ! तुझी आई नको तुला ?” त्या फुलपांखराला आईच्या हातांनीं धरण्यासाठीं मी पुढें गेल्ये.

तो हांक ऐकली, “शकुंतलाताई !”

कानांना हांकेची ओळख पटल्यासारखी वाटली. पण हांक मारणारी व्यक्ति चटकन् ध्यानीं येईना. स्थलांतराच्या आणि कालांतराच्या घडामोडींत अगदी परिचयाच्या आठवणी आणि ओळखी यांची मनांत अडगळीसारखी उलथापालथ झाली होती.

पण डोळ्यांनी व्यक्ति पाहिल्यावर ओळख पटली. तो मल्लाप्या होता. आणि त्याच्याबरोबर मदन करकरे होता.

“या !” मी म्हणाल्यें.

“ओळखलें तुम्हीं आम्हांला !” मल्लाप्यानें विचारलें.

“ओळखलें कीं !” मी म्हणाल्यें. पण मनांत मात्र विचार करित होत्यें, हे कोल्हापूर सोडून इकडे कशाला आले ?

“मग सांगा पाहूं आमचीं नांवे ?” मदन करकरे म्हणाला.

माझ्या ध्यानीं आलें, मी खरोखरच शुद्धीवर आल्यें आहे कीं वेडाच्या भरांतच हें सारें चाललें आहे, याची त्यांना खात्री करून घ्यायची होती.

मला त्यांच्या विचारण्याचा राग आला नाही. मी त्यांचीं नांवे सांगितलीं. आणि वर शांतपणानें म्हणाल्यें, “आणखी काय सांगूं ?”

मल्लाप्या हातांतील वर्तमानपत्र वाचण्यांत रंगला होता.

“कुठें आहां तुम्ही ? सांगा.” मदन मला म्हणाला.

“पुण्यांत सदाशिव पेटेंत. रावसाहेब जोशींच्या बंगल्यांत. आणखी कांहीं ?” मीं पूर्ववत् हंसत हंसत विचारलें.

तोंच पांखरांच्या किलबिलीसारखी लेकरांची किलबिल आंतल्या दिवाणखान्यांतून कानीं येऊं लागली.

“कोण बोललें सांग ! आई ! आई बोलली. कोण बोललें ?”

“आऽऽईऽऽ !”

“अरे गुलामा ! तुला आई कळते कीं !”

किती प्रसन्न वाटलें ते बाळबोल ऐकून मनाला ! मी तशीच त्याच पावलीं उठून आंत गेल्यें, आणि भरताला उचलून कडेवर घेतलें. क्षणभर अशोक आणि करुणा यांनीं घाबरल्यासारखें केलें. नोकरमाणसेंही बुजल्यासारखीं आवतींभोवतीं रेंगाळत होतीं. मुलांना, मोठ्या माणसांना, सर्वांना माझ्याकडे पाहून पहिल्या क्षणीं भय वाटलें असेल, वेडाच्या भरांत बाई मुलाला कुठें फेंकून बिकून देतात कीं काय ? कीं त्याचा गळ दाबतात ? कीं काय करतात !...

पण मौज अशी की सारी भय-भीति मोठ्या मुलांना आणि मोठ्या माणसांना. चिमुरड्या भरताला त्यांतले काहीं नाही. मी त्याला हातीं घेतले, झेलले, त्याचे पापे घेतले, तरी तो आपला हंसत खिदळत होता.

वाटले, आतां तरी मला पाहून माझी परीक्षा करायला आलेल्या माझ्या मित्रांची, ही आतां वेडी नाही, पूर्ण शुद्धीवर आली आहे अशी, खात्री पटेल. म्हणून तशीच भरताला घेऊन बाहेर गेल्यें.

महात्मा वर्तमानपत्रांतील मजकूर आपल्या मित्राला वाचून दाखवित होता.

...महात्मा गांधी देखील भारताची अशी चिरफाड करून आपल्या पूज्य भारतमातेचें शीर धडावेगळें झालेलें पाहायला अगदीं विरुद्ध होते. हरिजनच्या ता. १ जूनच्या अंकांत त्यांनीं याबद्दल तीव्र व स्पष्ट शब्दांत आपली पाकिस्तानच्या अशुभ व अनर्थकारक योजनेला निर्धारपूर्वक नापसंती दाखविली आहे. ते म्हणतात, 'प्रांतांप्रांतांची विभागणी करून मागणें म्हणजे पाकिस्तानच्या मागणीसमोर मान नमविणेंच होय. नाहीपेक्षां पाकिस्तान वेगळें अस्तित्वांत येणार असेल तर बंगाल व पंजाब यांची ही विभागणी त्याच मापानें झाली पाहिजे अशी मागणी करण्याऐवजीं निर्धारानें घोषित करायला पाहिजे होतें कीं नाही. माझा भारत अखंड आहे आणि अखंडच राहिल. या जगांतील कोणतीही शक्ति भारताचीं शकलें करूं शकणार नाही.'

तोच अमान्यतादर्शक मान हेल्यावित मदन करकरे म्हणाला, "तरी देखील तूं म्हणतोस त्यावर मी विश्वास ठेवायला तयार नाही. कारण एक जूनच्या आपल्या उद्गारांचे ध्वनि प्रतिध्वनि हवेंत हेल्लकावे खात असतांनाच काँग्रेसनें पाकिस्तानचा भस्मासुर निर्माण होण्यासाठीं संमतीचा शुभाशीर्वाद दिला; व महात्मा गांधींनीं आमच्या भारतमातेचा असा दिवसादवळ्या जाहीरपणें खून करणाऱ्या खुनींना खुनाच्या घोर पातकाबद्दल मौनसंमतीनें अभय दिलें. भारतमातेचा आतां परवां पंधरा ऑगस्टच्या दिवशीं काँग्रेस आणि मुसलमान असे दोन क्रूरकर्मे मारेकरी समारंभानें खून करणार आहेत, तिचें शीर धडावेगळें करणार आहेत, म्हणून



दुःखातिरेकानें आपलें नेहमींचें आवडतें प्राणांतिक उपोषणाचें शस्त्र गांधींनीं बरें उगारलें नाहीं ! तें काहीं नाहीं. मी तर म्हणून कों माझ्या पूज्य भारतमातेचा असा निर्दयपणें खून करणाऱ्या खुनी अपराध्यांत गांधी हा पहिल्या क्रमांकाचा अपराधी आहे. हें ओळखून परमेश्वरानें त्या अपराध्याला प्रथम व कठोरांत कठोर शासन केले पाहिजे..”

पूज्य गांधीजींविषयीं इतकें जळजळीत बोलणें ऐकून माझ्या अंतःकरणाला वेदना होऊं लागल्या. पण मला त्याचा अर्थच कळेंना ! पाकिस्तानची मागणी पुढें केव्हां आली ? मान्य केव्हां झाली ? आणि काँग्रेस मंत्रिमंडळें तरी केव्हां अस्तित्वांत आलीं ? ...”

मी आज आहे तरी कोणत्या काळांत हें अजमावून पाहण्यासाठीं मीं बाजूला मेजावर पडलेल्या वृत्तपत्राचा तारीख वार पाहिल्ल—तों **तारीख एक ऑगस्ट एकोणीसशें सत्तेचाळीस !**

आणि मुंबई सरकारचे मंत्री नामदार जयवंत निर्वाण व नामदार जयंत जोशी यांचीं शनवारवाड्यापुढील भव्य पटांगणांत टिळक पुण्यतिथीनिमित्त ‘आज लोकमान्य टिळक आपले नेते असते तर...’ या विषयावर जाहीर भाषणें होणार होतीं.

केवढा दीर्घ काल जगांत जिवंत असून मेल्यासारखी होत्यें मी ही !

“ह्या दीड दोन वर्षांत काळ खूप पालटला आहे नाहीं ?” मी त्या माझ्या दोघां मित्रांना म्हणाल्यें.

“पालटला आहे तर ! मायभूमीचीं शकलें करणारे, अखंड भारताचा द्विखंड भारत करणारे निगरगट्ट धुवट देशद्रोही आज राज्यकर्ते म्हणून देशाच्या बोकांडीं बसले आहेत. आणि अखंड भारताचे—आपल्या पूज्य राष्ट्राचे—पूज्य भारती हिंदु-धर्माचे आणि पूज्य भारतीय संस्कृतीचे कट्टे कैवारी आज देशांतल्या देशांत वनवासी आहेत. सिंह झोंपीं गेला आहे असें पाहून कोल्ह्यांनीं कोल्हेकुई चालविली आहे. ”

आम्ही आंत याप्रमाणें बोलत बसलों आहों, तों बाहेर हर्षभरित झालेल्या सोमनाथाची आणि इतर नोकरांची साहेबांना फोन करा, पेढे आणवा, अशी मारे तारांयळ चालली होती.

“बरें आम्ही घेतों रजा आतां शकुंतलाबाई ! आज प्रथमच तुम्ही या नव्या जगांत येत आहां, म्हणून अधिक बोलून तुम्हांला त्रास देत नाहीं. क्षमा करा हं !

अशोकने धावत येऊन सांगितलें म्हणून आनंदानें पाहायला आलों. गैरसमज करून घेऊं नका.”

असा त्या भेटीचा समारोप करून ते दोघेही बाहेर पडले. मी एकटीच.

आणि तेवढ्यांत नामदार जयंत जोशी यांची मोटार येऊन रस्त्यावर उभी राहिली.

कशी भेटूं आतां यांना मी ?

काय बोलूं ?

कोणत्या नात्यानें बोलूं ?

पतीची पत्नी म्हणून ?

मुलांची आई म्हणून ?

—ह्या स्वतःच्या प्रश्नांना स्वतःकडून उत्तरे मिळण्यापूर्वीच जयंत मोटारीतून उतरले ते माझा कुशल समाचार घेत हंसतमुखानें आंत आले.

कोणत्या नात्यानें नकळे; पण मीही स्वाभाविकपणेंच हंसतमुखानें त्यांचें स्वागत केलें.



दिवसांमागून दिवस जाऊं लागले. वेडी आई मुलांना आवडूं लागली; व आईलाहि मुलांचें नवें वेड लागलें. मुलांचा सहवास आणि फुलांचा सहवास कुणाला नकोसा असेल ! तो जितका व्हावा त्याहून अधिक हवासा वाटतो.

आणि तशांतून एक परीनें वाऱ्यावर पडल्यासारखी आईविणें पोरकीं मुलें. तीं माझ्यांत रंगलीं होतीं; मी त्यांच्यात रंगल्यें होत्यें.

वेडाच्या प्राणसंकटांतून मी चांगली बरी झाल्यें असें माझें मला पहिल्याच दिवसापासून वाटत होतें. पण जयंतांची आणि इतरांची खात्री पटत नव्हती. सर्व वैद्यकीय तपासण्या झाल्या. डॉक्टरांनीं वेडाचें अथवा आजाराचें मूळ हरळीच्या मुळीसारखें शरीरांत कुठें खोल रुतून बसलें आहे का आपल्या शास्त्रीय ज्ञानाच्या दिव्यावार्तींनीं शोधून पाहिलें.

दहा बारा दिवस ही चिकित्सा चालली होती.

अखेर त्या दिवशीं सर्व डॉक्टरांनीं मिळून एकमतानें निर्णय जाहीर केला.

माझी प्रकृति अगदीं निर्दोष आहे असा निर्णय ज्या दिवशीं लागला, त्या दिवशीं

ती आनंदाची वार्ता मला कळवून आपल्या कचेरीकडे जातां जातां जयंत मला म्हणाले, “शकु! मातृपदाला, शोभण्याइतकी तुझी प्रकृति आतां निर्दोष झाली.”

ते शब्द ऐकून मी मनांतल्या मनांत ओशाळल्यें. अशिष्ट असें काहीं जयंत झोलले नाहींत खरें. पण तें त्यांच्या जगांतील शिष्टपणाला शोभणारें असलें तरी माझ्या जगांतील शिष्टपणाला शोभेना. स्त्री-पुरुषांनीं एकमेकांकडे केवळ नर आणि मादी याच दृष्टीनें पाहावें का? आपल्या जीवनाला याहून उजळ, याहून निर्मळ असें दुसरें अंगच नाहीं का?

माझी अपेक्षा होती कीं जयंतांनींच काय पण साऱ्याच लोकांनीं माझ्याकडे निराळ्या विशाल दृष्टीनें पाहावें. स्त्री असो कीं पुरुष असो, माणसानें माणसाला माणूस म्हणून ओळखावें. आदर माणसानें माणसाविषयीं बाळगावा. नाहीं तरी पति-पत्नी आम्ही एकदां होतोच. तो पाश तरी मीं केवळ माणुसकीच्या लोभानेंच तोडला होता ना?

जयंतांच्या तें ध्यानींमनींही नसेल, आणि मीही तें कधीं कुणाला सांगत नसें. सांगण्याची इच्छाही नसे माझी. पण मी जयंतांबरोबरचें संसारी जीवन कांहींशा निष्ठुरपणानें खंडित करून घराबाहेर गेल्यें, सोपानाच्या संगतींत राहिल्यें, ती सोपाना केवळ प्रियकर म्हणून नव्हे, केवळ पुरुष म्हणून नव्हे, आणि केवळ नर म्हणून तर नव्हेच नव्हे. माणुसकीचा ठेवा मला त्यांच्या ठायीं गवसला होता, म्हणून मी त्यांच्यासाठीं एवढा जीव सांडला होता.

जयंतांनींही जर थोर मनानें मला सहकारी माणूस म्हणून आपल्या जीवनांत आसरा देऊं केला असता, तर त्यांत भूषण त्यांनाही होतें; मलाही होतें.

आमच्यापुढें कार्याचे विशाल पर्वत पडले होते. हे पर्वत आतां पूर्वींच्याहून प्रचंड वाढले होते. इतकेंच नव्हे तर त्यांवर आणि सभोवार निब्रिड अरण्ये वाढलीं होतीं. त्या अरण्यांतून परोपरीच्या हिंस्र पशूंसारख्या उग्र प्रवृत्ति आपल्या पाशवी शक्तीचें हिंसामय अधिराज्य स्थापूं पहात होत्या.

आपण एकमनानें एकजिवानें भारतमातेच्या भाग्याचे शिल्पकार होऊं या, तिच्या प्रगतीचा कांट्याखुंट्यांनीं ओरवाडलेला अवघड मार्ग बेणा करूं या, असें कां नये येऊं त्यांच्या मनांत? गांधीजींच्या सत्याग्रही सैनिकांतले सैनिक आम्ही ना? आम्हांला सत्याचा आग्रह सोडतां येतो?

बाकी, तो स्वयंसैनिकी बाणा आणि ती निष्ठा आतां आमच्यांत फारशी कुठें

द्विसेनाशी झाली होती. ज्याला त्याला वाटू लागलें होतें कीं आपलें युद्ध संपलें. भारतमाता आतां स्वतंत्र झाल्यासारखीच आहे. सरकार आतां आपलेंच आहे.

परवां पंधरा ऑगस्ट १९४७ उजाडणार !

भारतमाता स्वतंत्र होणार !

आपण भारतमातेचा जयजयकार करणार !

“ छे ! अशी आपण आपली आणि आपणाबरोबर जयंतांची फसवणूक करतां कामा नये. शक्य तितक्या लवकर आपण या कोंडवाड्यांतून बाहेर पडावें; आणि आपल्या सावरगांवाला निघून जावें. आपली कर्मभूमि ती. ” त्या दिवशीं मीं मनाचा निश्चय केला.

विचार केला, कीं माझा तो निश्चय अगदीं प्रथम मीं जिव्हाळ्यानें सोमनाथपार्शीं बोलून दाखवावा. माणसाला आपल्या मनांतील गोष्टी कुणातरी विश्वासांतल्या, जवळच्या माणसापार्शीं बोलून हृदयावरचा भार हलका करतां आला तर करायला हवा असतो.

सोमनाथ हा एवढाच एक मला वडिलांहूनही पूज्य आणि प्रेमळ असा जिव्हाळ्याचा माणूस तिथें होता. ह्या गेल्या अकरा बारा दिवसांत मी कुणापार्शीं सुखदुःखाच्या गोष्टी बोलल्याशा वाटल्याच तर त्याच्यापार्शीं काय त्या बोलल्या. पण तो मात्र माझ्याशीं फार बोलत नसे. माझ्या आयुष्यांतील सारे काळेगोरे टप्पे त्याला चांगले माहीत होते. मला त्याच्यापार्शीं मनांतलें कांहींही बोलायला संकोच वाटत नसे.

पण त्याला मात्र माझ्याशीं बोलायला संकोच वाटायचा.

मी गेल्या दहा अकरा दिवसांत कितीतरी परींनीं त्याला बोलता करायचा प्रयत्न करीं. पण तोच बोलयचा नाहीं.



त्या दिवशीं बंगल्यांत मी आणि सोमनाथ यांच्याखेरीज कोणीही नव्हतें. मुलेंही पलीकडच्या बंगल्यांत खेळायला गेलीं होतीं.

अशोक शालेंत गेला होता.

सोमनाथ बागेंतील हातानें शेवंतीचा वाफा साफ करीत तोंडानें आपल्या त्या कोणा इष्टमित्राशीं गोष्टी करीत होता.

सहज माझे तिकडे लक्ष गेलें. मनाची नजर घारीसारखी असते. जगदाळे जहागीरदारांचें नांव त्या माणसाच्या तोंडून निघालेलें ऐकूं आलें, त्याबरोबर मला न विचारतांच माझे कान टवकारून ऐकूं लागले.

“लोक म्हणतात कीं महाराज हा रामदास आणि जहागीरदार हा शिवाजी.”

“खरेंच असें म्हणतात लोक ?”

“महाराजाचे हस्तक खुळ्या भोळ्या शेतकऱ्यांच्या डोक्यांत भरवून देतात; मग पुष्कळांना तें खरेंच वाटतें.”

“आणि खरें वाटलें नाहीं तरी खरें मानावें लागत असेल.”

“तर ! न मानून काय करणार ? मानणार नाहींत त्यांचा कांटा काढायला गांव-दादासारखे गांवगुंड आहेत आणि महाराजाचे चेले आहेत. आणि काय वाटेल तें केलें, वाटेल ते सारे अपराध केले, चोन्यामाऱ्या केल्या, खूनदरोडे घातले, लोकांच्या बायकापोरी पळवल्या, नको असलेल्या लोकांचीं उभीं पिकें जाळलीं, घरे गोठे जाळले, तरी मंत्री घरचाच असल्यावर दाद कसली लागते !”

“पण काय रे ! इतके खुळेवेडे आहेत लोक ?”

“लोक खुळेवेडे नाहींत. लोक अगदीं सरळ, साधे, प्रामाणिक आहेत. पण त्यांच्या सरळपणाचा भलताच फायदा महाराजासारख्या धूर्त कावेराज माणसाला आणि त्याच्या हस्तकांना अचूक घेतां येतो. आतां आणखी हें पाकिस्तानाचें जळतें कोलीत महाराजाच्या हातीं मिळालें आहे. त्या कोलितानें तर तो लटक्या हिंदु धर्माभिमानाची चूड पेटवून त्या चुडीनें तिकडच्या हिंदु-मुसलमानांत तेढीच्या आगी लावीत सुटला आहे. आतां तूं तिकडे जाऊन पाहा ! पूर्वीं जसे हिंदु-मुसलमान एकमेकांच्या गळ्यांत गळा घालून गुण्यागोविंदानें तिथें वागत असत, तसे आतां वागत नाहींत. आतां एकमेकांना पाण्यांत पाहतात.”

“आणि आपल्या भारती स्वामींवर त्यांचा दांत आहे म्हणतात. तें खरें ?”

“खरें म्हणजे ? आतां त्या टापूंत स्वामींविषयीं पूर्वींसारखा आदर मुळींच राहिला नाहीं रे सोमनाथ !”

“हें मात्र मी खरें नाहीं मानायचा. मला माहीत आहेत त्या लोकांचे सारे गांवगुंडी आडाखे आणि तडाखे. बेचाळीस सालापासून तीन वर्षे एकसारखी रात्रंदिवस पायांना भिंगरी बांधल्यासारखी पायपिठी केली आहे ना आम्हीं पत्री सरकारच्या राज्यांत. तुमची स्वारी तेव्हां यात्रा करीत हिंडत होती. आज काशीला

तर उद्यां रामेश्वरला तर परवां पंढरपूरला. असें आहे, तुम्ही शहाणीं सुरतीं माणसें ना ? तुम्हांला चांगलें लिहितां वाचतां बोलतां येतें ना ? म्हणून आम्हां अत्रोल अडाणी लोकांच्या नांवावर तुम्हीं वाटेल तें बोलवें. आणि टोकून घावें कीं साऱ्या स्यतेचें हें मत आहे..”

“बाकी, सरकारला हाताशीं धरून या लोकांनीं कम्युनिस्टांचा मात्र चांगलाच कांटा काढला त्या टापूंत.”

“अरे, त्या टापूंत कां म्हणतोस ? साऱ्या देशांत. तेवढ्यापुरते मात्र हिंदु, मुसलमान, पांढरी टोपीवाले, काळी टोपीवाले, भगवी टोपीवाले, सारे एक.”

“चुकतोस तूं. सारे एक नाहीत.”

“शेख मिरा सांगतो तसें ? जमीनदार कारखानदार शेतसावकार तेवढे एक ?”

“तर ? कारण हे बेटे कम्युनिस्ट हिंदु ओळखीत नाहीत कीं मुसलमान ओळखीत नाहीत. ते म्हणतात पुंजीपति तेवढे सारे एक.”

“म्हणूनच सारे हिंदु-मुसलमान जमीनदार कम्युनिस्टांना चेचून काढण्यापुरते गट्टीनें वागतात. तुला एक गंमत सांगूं यांची ? परवां मला कळली.—त्या वनमाळीं-बरोबरच्या पोरगीची. तिची खूप मोठी इस्टेट आहे म्हणे. पुष्कळ जमीनजुमला आहे, लाख पन्नास हजारांचें सोनें नाणें आहे, साखरेच्या गिरणींत भागीदारी आहे, तिला आपल्या पंखांखालीं ओढायची तो जगदाळे जहागीरदार आणि त्याच्याच शेजारचा तो इसुफखान देसाई इनामदार यांची चोरटी चढाओढ लागली आहे. आणि तें प्रकरण इतक्या थराला गेलें आहे म्हणतात—इकडे कान कर म्हणजे सांगतो..”

“..असें ? आणि इतकें करून सवरून पुन्हा आमचे दिवाण आपले नामानिराळे. मेहुण्याच्या आणि सासऱ्याच्या पोटांत यांचें पोट असेल का ?”

“तें कांहीं विचारूं नकोस.”

“बरें येतों आतां.—खरें सोमनाथ ! तुला एक गोष्ट शेख मिरानें मुद्दाम सांगितलेली सांगायची राहिली. तुझें तें येरवड्यांतलें कोणचेंसें काँग्रेसचें झाड ?”

“बरें मग ?”

“तें शेवटीं तुझ्या काँग्रेस सरकारनेंच तोडवलें, असें तुला मुद्दाम सांगायला शेख मिरानें सांगितलें आहे.”

“होय ? खरेंच तोडलें ?”

“ तर रे ! अगदी पोकळ झाले होते. किती किती साप विंचू घर करून राहायचे त्यांत. आणि माणसांना डसायचे. त्या दिवशीं ज़र म्हणे तिथें कुणी काँग्रेस दिवाण तुरंग पहायला आला होता, त्याच्यावरच एक साप झाडांतून फुसफुसला. तसाच एकदां जेलरचा पाय त्या झाडाखालीं एका सापाच्या शेपटीवर पडला. साप लगेच काँग्रेसच्या झाडाच्या टोलींत जाऊन गडप झाला. तो साप तरी असला जहरी दावेदार—दोन दिवसांनीं जेलरसाहेब पुन्हा तिन्हीसांजांना त्या झाडाखालून निघाला तेव्हां एकदम झाडातळीं असलेल्या बिळांतून फुत्कारत आला जेलरसाहेबाला डसायला. . . ”

“ डसला ? ”

“ डसला नाही. थोडे चुकले. त्याची झेप चुकली. नाहीतर डसायचाच. बरोबर दोन वाडेर होते जेलरसाहेबाच्या. त्यांनीं हातांतल्या दांडक्यांनीं चेंचून ठार मारलें मग त्या सापाला. ”

“ नाही तरी फारच पोकळ झाले होते झाड. वटूं लागले होते अलीकडे तें म्हणे ? ”

“ होय. म्हणूनच परवां शेख मिरा भेटला तो म्हणाला मला, आतां सोमनाथ भेटला कीं त्याला विचार, आतां तरी तुझे काँग्रेसचें झाड तोडायला हवें होतें कीं नको होतें ? ”

“ नको होतें कसें ? तोडायला हवेंच होतें. ”

“ पण शेख मिरा सांगत होता, कीं तूच तुरंगांत होतास तेव्हां तें झाड तोडूं द्यायच्या विरुद्ध होतास. गेल्या दहा वर्षांत चार कैदी साप चावून मेले त्या आबारांत. तें पाप सोमाच्या कपाळीं आहे असें शेख मिरा हंसत हंसत म्हणाला. ”

तोच मी बागेंत आलेली पाहून सोमनाथचा दोस्त वाऱ्यासारखा पळाला.

तो मला पाहून इतका भिऊन कां पळाला असेल हें मीं तेव्हांच अंदाजानें ओळखलें. भूमिगत असलेल्या व त्यांना पकडून देण्यासाठीं नुक्तींच आट दिवसांपूर्वीं काँग्रेस सरकारनें ब्रिक्सिं जाहीर केलेल्या भूमिगत चळवळ्यांपैकीं शेख मिरा एक होता. अशा भूमिगत लोकांशीं जानपळान ठेवणारा माणूस त्यांतलाच असणार हें उघड होतें.

आणि हा काँग्रेससरकारच्या एका मंत्र्याचा बंगला होता !

त्या झाडाची कहाणी ऐकून आमचा सदतीस सालचा तुरंगवास मला आठवला. जयंत जोशीही तेव्हां येरवड्याच्या तुरंगांत होते. कष्टे गांधीवादी काँग्रेसनिष्ठ तरुण पुढारी म्हणून ते ओळखले जात होते.

आणि सोमनाथही गांधींचा कट्टा अभिमानी होता. आपण ज्या तरुण देश-भक्तांच्या पायांपाशीं तुरुंगांत गांधीजींच्या काँग्रेसची शिकवण घेतली, जो देशभक्त उद्यां काँग्रेसचें राज्य झाल्यावर आपणां सर्वांचें दैन्य लयाला नेईल असा सोमनाथां-सारख्यांचा ज्याच्या टार्यां अढळ विश्वास, त्याच्याच आवारांत त्यांना आपल्या दुःखांना वाचा फोडायचा धीर होत नव्हता !

इतका काळ बदलला होता.

सत्तालोलुप काँग्रेस इतकी जनतेपासून दूर गेली होती.

मी, खरें म्हणजे मनांतून शरमून आपण जणू त्या गांवचीच नाहीं, आपण कांहीं जणू ऐकलेच नाहीं, असें दर्शवीत पुढें गेल्यें.



## ८ : ऋणानुबंधाच्या भेटीगांठी



सोमनाथ पुन्हा बागेंतील शेवंतीचा वाफा साफसूफ करूं लागला.

“सोमनाथ बाबा!” मीं हांक मारली.

“काय बाईसाहेब?” सोमनाथनें हातांतील खुरपें खालीं ठेवीत विचारलें.

“मी जाणार.” मी म्हणाल्यें.

तें ऐकून तो माझ्याकडे काम थोपवून टकमक पाहूं लागला.

“खरेंच जाणार मी सोमनाथ! तुल्ल खोटें वाटतें का?”

“जाणार?”

“होय.”

“कुठें जाणार?”

“माझ्या घरीं.”

“तुमच्या घरीं?”

“होय. माझ्या घरीं.”

“म्हणजे कुठें?”

“सावरगांवला! तुल्ल नाहीं सांगितली आमच्या सावरगांवची गोष्ट?”

“खरेंच जाणार?”

“तर! नको जायला का रे? तूंच सांगत होतास ना, तो टापू पार विघडला आहे आजकाल म्हणून? माणसें माणसांना खायला उठल्यासारखीं वाटतात तिकडे, तूंच तर परवां सांगत होतास!”

“होय सांगत होतो. खरेंच तें. पण माणसें माणसांना खायला आज कुठें उठलेलीं दिसत नाहींत; मला सांगा! बाईसाहेब! इतके दिवस मी बोललों नाहीं तुमच्याशीं इतक्या मोकळेपणानें. म्हटलें, कुणाला आवडेल तर कुणाला आवडणार नाहीं. आमच्या साहेबांचा आहे आमच्या मंडळीवर राग.”

“तुमच्या मंडळीवर?”

“होय. बोलणार नाहीं तुम्ही साहेबांपाशीं? तर सांगतो.”

“नाहीं बोलणार.”

“माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हांला.”

“तुझ्या गळ्याची शपथ नाही बोलणार. सांग मला. कुणावर आहे साहेबांचा राग ?”

“साहेबांचा एकट्याचाच नाही. सरकार हे यंत्राच्या चाकासारखे असते ना हो बाई ?” सोमनाथ माझ्या मनांतील आशय माझ्या मुद्रेवरून अजमावीत म्हणाला, “साहेबांच्या मनांत असेलही दयाभाया आमच्या लोकांविषयी. पण सरकारच्या मनांत नाही ना ! हे जरा चमत्कारिकच नाही का हो दिसत बाई ! पारा सोन्याला खातो, तसा सरकारीपणा माणसांतल्या माणसाला खातो का ?”

सोमनाथ अशिक्षित शेतकरी खरा. पण स्वतःला नकळत अतिशय सुजाणपणाने बोले. अशा सुजाण व केल्या सवरल्या पण सामान्यतः धुल्लक गणत्या जाणाऱ्या लोकांची मनोगते म्हणजे जनतेच्या अंतःकरणाचे कवडसेच होत.

सोमनाथच्या मनांत काय डांचत होते त्याचा मला अंदाज होता. तरी देखील एकवार त्याच्या अंतरंगाची खोली अजमावून पाहावी या हेतूने मी म्हणाल्ये, “कां रे चिडला आहेस सरकारवर एवढा तू आज सोमनाथ ?”

गडी सहसा कुणाशी अचावचा खुल्या मनाने बोलायचा नाही. पण एकदां बोलू लागला की मध्ये कसला म्हणजे कसलाच आडपडदा ठेवायचा नाही. मग उगीच कुणाचे भय भीति, मुर्वत—ऊं: हूं: ! कांहीं म्हणजे कांहीं नाही.

“असत्या कारभाराने आमच्या सरकारचा नाही पल्ला येणार बाई ! नाही पल्ला येणार. लोकांचे सरकार म्हणतां आणि लोकांच्या मुड्या मुरगळणाऱ्यांना डोकीवर घेऊन नाचतां. आणि आमच्या लोकांनी एवढी चळवळ पेटवली, एवढे इंग्रजाला सळो की पळो करून सोडले, सातान्याच्या टापूत तर इंग्रजी राज्य होते की नव्हतेसे करून टाकले, ते आमचे लोक आज गुन्हेगार चोर दरोडेखोर खुनी झाले काय ?”

“अरे पण मंत्रिमंडळांत आहेत ना आपलेच जयवंतराव निर्वाण ? कां नाही तुम्ही लोक तुमची गाऱ्हाणी त्यांच्या कानांपावेतो नेत ?” मी म्हणाल्ये.

सातान्यांतील व सातान्याबाहेरील भूमिगत असलेल्या प्रबळ चळवळ्या गटांच्या पुढाऱ्यांना प्रसन्न करण्यासाठी जयवंतरावांना मंत्रिमंडळांत घेण्यांत आले हे अलिखित सत्य अनेकांना माहित होते.

“अगदी नांव काढू नका त्यांचे माझ्यापार्शी. मी ओळखतो त्यांना चांगला.

तेल ओतून हिलाल पेटवावा तसा फकिराचा हिलाल कुणी पेटवला ? सांगा बाई ? कुणी पेटवला ? त्याच्या ऐन चळवळींत शंभर शंभर ब्रैलांच्या गाडींतून खेडोपाडीं मिरवणुका काढायला कुणी लावल्या ? जाईच्या पायांतळची धूळ देवीचा अंगारा म्हणून खेड्यांतल्या लोकांच्या ब्रैटकींत जाईला चांगभले करणारा माणूस हा ! आणि तोच आतां दिवाण झाल्याबरोबर हत्यारबंद पोलिसांचे लांडगे त्यांची शिकार करायला सोडतो. ”

“ काय ? जाईच्या देखील पाळतीवर आहेत पोलीस ? ”

“ सांगतो काय तर ! हे पोलीस लांडगे जाईला धरायला टपले आहेत, फकिराला धरायला टपले आहेत, शेख मिराला धरायला टपले आहेत, अहिल्याला धरायला टपले आहेत. धुमाकूळ चालवला आहे त्यांनी सातारा-सांगली-कोल्हापूरच्या भागांत. माझा एक दोस्त सांगत होता, यांची कुणी नुसती पाळत सांगितली तरी बक्षीस पंचवीस रुपये काय पन्नास काय ! ”

“ अस्तें ! आणि तूच तेवढा बरा सुटलास रे ? ” मी विचारलें.

सोमनाथ अगदीं जवळ येऊन वांकून माझ्या कानाशीं तोंड नेऊन म्हणाला, “ तेवढ्यासाठीं तर चोराच्या घरांत बिऱ्हाड केले आहे. या घरचाच मी नोकर असल्यावर मला पकडायची कुणाची छाती आहे ! पण साहेब काहीं केल्या जाई-वरचें पकड वारंट मात्र मागें घ्यायला तयार नाहीत. मी म्हणतो, तिला एकदांची गोळ्या घालून टार करतील तरी बरें. पण तिला कुठें अन्न मिळूं नये, पाणी मिळूं नये, घर दार आसरा मिळूं नये, असली ही काय माणसांची शिकार चालवली आहे काँग्रेसच्या पोलिसांनीं ? ”

थोडा वेळ तो तसाच लेकीच्या छळाविषयींच्या दुःखानें आणि संतापानें आंतल्या आंत धुमसत होता.

मी मुकाटपणें जवळच उभी होत्यें. सोमनाथनें सावरगांवकडची जी हकीकत सांगितली, ती ऐकून शंभर इंगळ्या डसल्यासारख्या वेदना माझ्या मनाला होत होत्या.

बिचारी गरीब साधीभोळी शेतकरी रयत ! कुणाकडे दाद मागावी तिनें ? आमच्या शब्दांवर विश्वासून शेतकऱ्यांनीं काँग्रेसच्या चळवळीसाठीं तोंडचा घांस काढून दिला. पोटचीं मुलें देशासाठीं धारातीर्थीं बळी द्यायला दिलीं. सरकार आम्हां कार्यकर्त्यांच्या नरडीचा घोट घ्यायला टपलें होतें तेव्हां आम्हांला आपल्या झोंपड्यांतून आसरा दिला. अन्नपाणी आच्छादन दिलें. त्या माझ्या शेतकऱ्यांची

शुभ्र खादीचा अभ्रा पांघरून काँग्रेसनिष्ठ देशभक्त म्हणून मिरविणाऱ्या जगदाळे जहागिरदारांसारख्या राक्षसांना साळसूदपणाने ससेहोलपट करू देऊं मी !

बराच वेळ सोमनाथ त्या एकुलत्या एका लेकीच्या आठवणीने कष्टी होता. दोन्ही हातांनी त्याने आपले मस्तक घट्ट दाबून धरले होते.

“तू देखील अगदीं वीस सालापासून फार फार यातना भोगल्यास देशासाठीं, नाहीं रे सोमनाथ ?” माझ्या तोंडून ओघासरसे उद्गार निघाले.

“होय. पण अळवावर पाणी पडल्यागत वाया गेल्या त्या साऱ्या यातना.” तो हायसा एक उसासा सोडीत म्हणाला, “बरें; बाई ! तुम्ही खरोखरच जाणार का मग ?”

“खरोखरच जाणार मी सोमनाथ ! हे घरसें मला वाटत नाहीं रे ! त्याला मी तरी काय करूं बरें !”

“बाई !”

सोमनाथ ऊर दाटून आल्यासारखा घोगऱ्या स्वरान्त मला हाक मारीत उठला. आणि दोन्ही हात जोडल्यासारखे करीत पुढेंपुढें येऊं लागला.

मीं मनांत म्हटले, कसल्या विचाराने भारावले आहे मन याचें ?

तोंच—

“तुम्ही कधीं भटाब्राह्मणांच्याशा आम्हांला वाटलां नाहीं बाई ! आमच्यांतल्याच एकशा वाटत आलां.” माझ्या पायांकडे दुरूनच मस्तक वळवीत तो म्हणाला.

पण मीं त्याला माझ्या पायांना स्पर्श करूं दिला नाहीं. वरच्यावर त्याचे हात पकडून त्याला हळुवार हातांनीं दोन पावले दूर करीत म्हटले, “हे काय रे हे असें सोमनाथ ! तुझी जाई, तशी मी तुला.”

“होय. बाई ! माझी जाई तशा तुम्ही मला. म्हणूनच लेकीजवळ म्हणून काळीज उघडें करून बोलतां. आम्ही गरीब भिकारी माणसें. तुम्हां थोरांमोठ्यांच्या पार्यांच्या तुटक्या पायतणाखालच्या धुरळ्यांतले कण. तुम्हां लोकांचा पाय पडेल तिथें पायतणाला चिकटायचें. तुम्ही पाय पुसून झटकाल तिथें पडायचें. त्यांतून आम्ही पडलों म्हार मांग. एकल्या गांधींखेरीज कोऽणी आमचा तारणारा नाहीं हो, कोऽऽणी तारणारा नाहीं आमचा. एवढी आशा होती तुमच्या आणि—लोक सांगतात म्हणून पण खरेंच तें—त्या स्वामींच्या पायांपाशीं घोटाळत. एण तुमची ही अशी दैना बघतां आहे. आणि—हे काय हो रान पेटतें आहे जिकडे तिकडे आमच्या

गांधीबाबांविरुद्ध आणि आमच्या स्वामींविरुद्ध? आम्ही अडाणी माणसें. आम्हांला कांहीं कळत नाही. पण मी म्हणतो, असें कां? ज्या गाइचीच्या दुधावर काँग्रेस पोसली, वाढली, देश धडकड्डा झाला,—एवढा मोठा बळी माजलेला इंग्रज, त्याला देखील पाणी पाजले आम्ही, त्या गोमातेच्या दुधावर पोसलेल्या आम्ही लोकांनीं, त्याच गोमातेच्या कासेखालून उठून तिच्या मानेवर सुरी ठेवायला लोकांना शिकवावे? काय याचा अर्थ तरी काय बाई?”

म्हातारा बोलूं लागला कीं अगदीं तळमळून बोलायचा, काळीज पिळवटून. अलीकडे बऱ्याच वर्षांत त्याला माझ्याशीं अशी मनमोकळेपणानें बोलायला संधि मिळाली नव्हती. ती आज अचानक मिळाली. तशी मुखांतून पवित्र गंगा अवतरली. अशिक्षित माणसें हीं; आपलीं दुःखें बोलून दाखवायला यांना वाचा नाही. यांचीं तोंडें आम्हीं समाजांतील वरच्या थरांतील लोकांनीं पायाखालच्या चिखलांत आमच्या टांचेखालीं मुर्गळून दाबून बंद करून ठेवलीं आहेत.

सोमनाथला उत्तर मी कोणत्या तोंडानें देऊं !

“ आणि हें खरें का हो बाई ! गांधीबाबा, स्वामी, देशभर आमचे गळे कापणाऱ्या मुसलमानांत धार्जिणे आहेत म्हणतात हें खरें का ? बाकी, मुसलमानदेखील अगदीं पिसाळलेल्या लांडग्यांसारखे वागूं लागले आहेत नाहीं आजकाल ? फार फार जुलूम चालवला आहे त्यांनीं तिकडे पंजाबांत, बंगालांत, खालीं निजामाच्या राज्यांत, सगळीकडे. मला कांहीं कळत नाहीं कांहीं त्यांत. पण शेख मिरा भेटला कीं असें कांहीं कांहीं सांगतो.”

“ काय सांगतो ? ”

“ तो मुळीं हिंदु आणि मुसलमान अशी भाषाच बोलूं देत नाही. तो सांगूं लागला कीं असें सांगतो,—असें कांहीं अचाट सांगतो, कीं तेवढ्यापुरतें तरी खरेंच वाटूं लागतें तें. तो सांगतो कीं मतलबसाधू मूटभर दुष्ट लोकांचा डाव आहे हा सगळा...ह्या रानच्या लांडग्यांना आयत्या राखीव कुरणांतले गुरां-ढोरां-मेंढरां-बकऱ्यांचे कळप आयते पिळून खायला हवे आहेत...कधीं दूधदुभतें खायला, कधीं मारून सागोती करून खायला.—आणि वर सांगतो कसा, कीं आपल्या देशांतल्या हिंदु लांडग्यांचा, मुसलमान लांडग्यांचा, आणि त्यांना तुमच्यावर सोडणाऱ्या इंग्रज बकासुराचा पोटांतला कावा ओळखायला हवा आपण सान्या लोकांनीं...आपण लोकांनीं डोक्यांत राख घालून हे सांगतात तशी दुष्टी लोकांलोकांत मुळींच पडूं

देतां कामा नये. एकजुटीने वागायल हवें...”

“मग ? नको का रे वागायल असें एकजुटीने आपण सोमा ? शेजारीशेजारीं राहायचें, आणि हाडवैन्यांसारखी भाऊवंदकी माजवायची का आपण ?” मी म्हणाल्ये.

“पण भाऊवंदकी कोण आम्ही माजवतो ? मुसलमानच माजवतात की ! तिकडे कलकत्याकडे काय-काय वनवास भोगावा लागतो आहे ! आणि पंजावांत ? निजामांत ? कसें सहन करायचें आम्हीं लोकांनीं हें सगळें जिवंत मुडद्यांसारखें ? कसें राहायचें एकजुटीने आमच्या डोळ्यांदेखत आमच्या बायकापोरींची, आमच्या मुलांबाळांची, आमच्या देवाधर्माची, आमच्या घरादाराची नासाडी-नासाडी करणाऱ्या ह्या राक्षसांबरोबर ? हां ! आतां शेख मिरासारखा—आणि मध्यें माझ्या जाईनें त्या सुलेमान शिपायाशीं नव्हती दोस्ती केली ?—”

“केव्हां रे ?” मीं विचारलें. मला तें माहीत नव्हतें.

“अहो, आपल्या ह्या बेचाळीसच्या लढ्याच्या अगोदर ? आणि तो सुलेमान मग लढ्यांत लोकांच्या बाजूनें लढतां लढतां मेल नाही ? मुंबईत केवढी मोठी सभा झाली काँग्रेसवाल्यांची ! किती लोक ! किती हारतुरे !—असा एखादा मुसलमान असला तर त्याला दूर कोण लोटील हो ? मी तर आतां जाई भेटली तर तिला देखील सांगणार आहे, कीं फकिरा वाटगा मुसलमान असो नाहीतर त्याहूनहि 'कोणी असो... सगळ्या रयतेसाठीं स्वतःचें मुंडकें तळहातावर घेऊन लढणारा मर्द वीर आहे तो... त्याच्याशीं हेवादावा सारा सोडून दे, आणि मूळच्यासारखी फिरून संसार करूं लाग त्याच्याशीं. शेख मिरापाशीं देखील हेंच सांगितलें आहे मीं. आणि फिरून तुमच्यापाशीं सांगून ठेवतों बाई ! जाई माझी कधीं जिवंत भेटली तुम्हांला, तर तिला सांगा. बाकी, मला कांहीं आशा वाटत नाही ती म्हणजे मला या जन्मीं जिवंत भेटेलशी. आमच्यांत देखील मात्रागमनी हारामखोर लोक कांहीं थोडे नाहीत. बक्षिसाच्या लालचीनें तिला मुसक्या वांधून पकडून घायलाही कमी करायचे नाहीत. आणि तिच्याबरोबर फकिरालाही...”

एक दीर्घ उसासा सोडून म्हाताऱ्यानें बाजूला मान वळविली.

मीही मग तिथें थांबल्यें नाहीं. तें भाषण ऐकून गडबड पण पवित्र गंगाप्रवाहांत स्नान केल्याचें किंचितसें समाधान मला वाटलें.

ह्या पवित्र लोकगंगेंत असें विष ओतलें जात आहे; चिखल कालवून ही गंगा अशी गडबड केली जाते आहे, हें उघड्या डोळ्यांनीं पाहून मी सहन करूं ? कशी

सहन करू ? तो प्रवाह निर्मळ केलाच पाहिजे. त्यासाठी कितीही यातना भोगाव्या लागल्या, कोणत्याही आपत्ति आकाशच्या कुऱ्हाडीसारख्या शिरावर कोसळल्या, तरी चालतील. तो चिखल काढतां काढतां त्या चिखलांतील मगरींनीं फाडून खाल्लें अथवा चिखलांत रुतून मरण आलें तरी चालेल. तें मरण देखील आयुष्याचें सोनें करील. तें मला पत्करेल. पण इथें शेणकिड्यासारखें संसारी सुखोपभोगांत हुंबत अंगच्या माणुसकीला मारून मेलेलें शिळें जगणें नको. . . अशी कांटेच्या घनदाट गुलाबवनांतून सर्वांग ओरवाडून निघत असतांना त्या सुगंधाच्या गोड मोहिर्नीत त्या ओरवाड-ण्याच्या वेदनांचा विसर पडावा, तशी माझ्या मनाची गत तेव्हां झाली होती.

त्या कांटेच्या वनांत मी अशीच आणखी किती वेळ फिरत राहिल्यें असत्यें कोण जाणे ! पण तेवढ्यांत करुणा भरताला घेऊन आई आई करीत आली.

अंमळशानें अशोक हा शालेंतून आला.

आणि 'आई' त्या लेकरांच्या निगेंत रंगून गेली. त्यांचें मधल्या वेळचें खाणें-पिणें करायच्या आवडत्या उद्योगाला लागली.

पण मी त्या आईला त्या अपत्यप्रेमाच्या लोंढ्याबरोबर वाहत जाऊ दिलें नाहीं. ती वाहून जात होती. पण मी तिला हाताचा आधार देऊन किनाऱ्याकडे चालविलें.

थोड्या वेळानें सोमनाथ मला हांक मारून म्हणाला, "बाई ! तुमच्याकडे कोण आलीं आहेत पाहा जरा."

तोच आल्यागेल्याची विचारपूस करणारा आमचा पट्टेवाला आंत येऊन म्हणाला, "एक मुलगा आणि एक बाई आली आहे."

'कोण मुलगा ? आणि कोण बाई आली आहे ? ...' असें स्वतःशीच विचारीत मी पट्टेवाल्याला म्हटलें, "मग त्यांना आंत घेऊन ये ना !"



"मी अविनाश. सावरगांवला तुम्हांला मी भेटलें होतों. आम्ही आतां सावरगांवला नसतो. किल्लोस्करवाडीला असतो. आमचें आजोळ आहे तिथें. माझ्या आईचें माहेर. ही माझी मावशी. मुद्दाम तुम्हांला भेटायला आली आहे." तो मुलगा पट्टेवाल्यापाठोपाठ भीत भीत जपून पावलें टाकीत जोडल्या हातांनीं दरवाजांच्या आंत प्रवेश करीत म्हणाला.

त्यानें जर आपली ओळख करून दिली नसती, तर हाच तो अविनाश असें मी कांहीं त्याला ओळखूं शकल्यें नसल्यें. फार म्हणजे फारच दिवसांपूर्वी मीं त्याला एका पहाटेला सावरगांवांत पाहिलें होतें. काँग्रेस एम्. एल्. ए. जयवंत निर्वाण यांच्या सत्कारसाठीं कोल्हापूरला होणाऱ्या नागरिकांच्या जाहीर सभेंत गांवकऱ्यांच्या वतीनें मीं त्यांना हार घालावा, असें मुचवायला तिथल्या जयवंतांच्या विश्वासांतील गांवमामाला घेऊन गांवकरी भल्या पहाटेला माझ्या झोंपडीकडे आले होते. त्यांच्याबरोबर हा अविनाशही आला होता. पण त्या पहाटेच्या निमकाळोख्या रात्रीं तेव्हां मला त्याचा तोंडवळाही नीटसा दिसला नव्हता.

अविनाश आंत आला.

“या ब्रसा.” मी त्याला म्हणाल्यें.

पण मावशी वाहेरच, त्या वंगल्याच्या मोठ्या नांवाच्या भाराखालीं वांकून कीं काय, दाराआड उभ्या होत्या.

“मावशींना आंत या म्हणावें ना !” मी अविनाशला मुचवीत स्वतः उठून दारापाशीं गेल्यें. त्यांना हांक मारली, “मावशी ! या ना आंत.”

“आईचें माहेर. आणि तुझ्या मावशीचें माहेर नव्हे का रे तें ?” असें सौम्य स्वरांत अविनाशला विचारीत मावशी आंत आल्या. किती संकोचून वागत होती माउली ! त्यांच्या अंगावरचें विरून फाटूं लागलेलें पण खादीचें पातळ मीं पाहिलें, अविनाशच्या अंगावरदेखील विरू लागलेले पण खादीचे कपडे पाहिले, आणि मनाला बरें वाटलें. निसर्गदेवतेनें सुगंध पाजून रानावनांत जन्माला घातलेल्या, गाईंम्हशींच्या, गुरांढोरांच्या आणि हत्थारी निर्दय शिकान्यांच्या पायांखालीं तुडवून घेतां घेतां वाहून फुललेल्या ह्या रानवेलीवरील रानफुलांचा आनंददायक सुगंध माझ्या झोंपडींत दरवळूं लागला.

मीं मावशींना कोवावर माझ्या शेजारीं बसवून घेतलें. अविनाशही जवळच खुर्चीवर बसला.

“आपणाला भेटायची फार फार इच्छा होती. आपणही त्या दिवशीं गांवाहून परत आल्यावर मला भेटिला घेऊन दायला या मुलाला सांगितलें होतें.” मावशी अविनाशकडे पाहून बोलत होत्या.

“होय. पण मी येऊं शकल्येंच नाहीं तेव्हांपासून गांवीं. आल्यें असल्यें, तर नक्की भेटल्याखेरीज राहिल्यें नसल्यें मी तुम्हांला.” मी म्हणाल्यें.



त्या म्हणाल्या, “गांवचा रस्ता आपण सावरगांवकरांनीं करायचा, अशा आणखी वन्याच गोष्टी आपल्या आपण करायच्या, प्रत्येक म्हणजे शक्य तितक्या सर्व बाबतींत आपला गांव हें एक स्वयंपूर्ण असें ग्रामराज्य बनवायचें, अशीं आपलीं गोड गोड स्वप्नें माझ्या परिचयाचीं झालीं होतीं. मी देखील आपणासारखीच एक छांदिष्ट स्वप्नाळू स्त्री आहे. मला वाटलें, आपली थोरली बहीण म्हणून मी आपणा-बरोबर काम करूं शकेन.”

“होय. म्हणूनच मला तेव्हां मोठी आशा वाटूं लागली होती कीं आपणाला गांवांत रामराज्यासाठीं मनापासून रावणारी मनाजोगी जोडीदारीण मिळाली, आतां आपण कितीतरी झपाट्यानें काम करूं. पण तेव्हां योगायोग नव्हता तसा.—असेंच म्हणायला हवें आतां. नाही ? पण कांहीं हरकत नाही. आपण आतां पुन्हा जाऊं—”

“नाहीं.” माझ्या तोंडचें वाक्य पुरें होण्यापूर्वीच मावशी म्हणाल्या, “मला त्या गांवांत आतां थारा मिळणार नाही बाई ! मला तिकडे पुन्हा येतां येणार नाही.” बोलतां बोलतां त्यांची चर्या आरक्त झाली. डोळे पाण्यानें भरून आले.

“कां हो !” मीं सहज विचारलें.

कितीतरी भयानक कल्पना तेव्हां माझ्या मनांत आल्या.

रूपानें मावशी दिसायला अगदीं सुंदर जरी नव्हत्या, तरी त्यांच्या रूपांत एक प्रकारचें शब्दांत न सामावणारें आकर्षण आणि मोहकता होती. बरें, वयानेही त्या तशा झालेल्या दिसत नव्हत्या. माझ्यापेक्षांही दिसायला लहान दिसत होत्या. त्याच बोटून गेल्या, म्हणून मी त्यांना वयानें माझी थोरली बहीण मानायचें. नाहीपेक्षां कुर्णा पाहाणारानें मलाच त्यांची थोरली बहीण म्हटलें असतें.

इतकी रूपवान तरुण स्त्री; आणि गांवमामासारखे गांवगुंड गांवांत. शिवाय स्नातकाश्रमाचें मायावी जाल्लें पसरून रामदास महाराजासारखा भगवी कफनीधारी भगवा राक्षस तिथें आतां पुन्हा उजळ माथ्यानें राजरोस संचार करूं लागलेला.

अमंगळ कल्पना चपळ विषारी नागिणीसारखी माझ्या मनांतून वळवळत गेली—महाराजाचा ब्रह्मराक्षस तर यांना गिळायला टपलेला नव्हता ना ?

मावशी पदरानें आपल्या गालावरचे अश्रूंचे ओघळ पुशीत हुंदके गिळीत मला म्हणाल्या, “कां तें मला आपण मला विचारूं नका बाई ! आणि आपणही आतां एका थोर मंत्र्याच्या महाराणी आहां म्हणून गोष्ट निराळी. नाही तर मीं आपणाला देखील हात जोडून सांगितलें असतें कीं माझे आई ! त्या यमपुरीत, त्या

नरकांत पुन्हा पाऊल टाकू नका. तुमचा पल्ला यापुढे यायचा नाही तिथें.”

मला मावशींचे ते उद्गार ऐकून मनांतल्या मनांत हंसू येऊं लागलें. त्यांचा समज झाला तो बरोबर. कारण, जगाला दिसायला मी त्या बंगल्यांत आतां एक महाराणीच शोभत होत्यें. माझ्या जीवनाचें अगदीं मूळपासून कसें भीषण हसें चाललें आहे, याची त्यांना काय कल्पना !

पण त्या इतक्या तळतळून बोलत होत्या, त्या अर्थी तसाच कांहीं तरी भीषण अनुभव त्या गांवीं यांना आला असला पाहिजे अशी अटकळ मला करतां आली.

तसें जर असलें, तर अशीं कोणतीं संकटें त्या गांवीं येऊन आमच्यावर हल्ला करायला दबा धरून टपून बसलीं आहेत, याची माहिती असायला नको ?

अशोक तेवढ्यांत कवाइतीचा पोशाख करून आपली छोटी लाठी घेऊन परस्पर बाहेरच्या बाहेर आपल्या मित्रांबरोबर जाऊं लागला वाटतें. करुणा भरताला घेऊन फिरायला जायच्या तयारीनें बागेंतील झोपाळ्यावर मोटारीची वाट पाहत बसली होती, ती बाहेरून हाक मारून ओरडून सांगू लागली, “आई ग ! अशोकदादा शाखेवर चालला ग आपल्या मित्रांबरोबर.”

मी तशीच उठत्यें आणि खिडकींतूनच हाक मारली, “अशोक !”

तेवढ्यांत मीं तिकडे पाहिलें, हाक मारली म्हणून वरें. अशोक करुणाच्या गालावर हाणण्यासाठीं आवेशानें उगारलेला डब्या हाताचा टोसा माझ्या भयानें मागें वेत मित्रांबरोबर चालला.

“अशोक ! मागें फिर.” मीं त्याला दटावून हांक मारली.

पण तें लेकरू कांहीं आईची हांक जुमानायला तयार नव्हतें. माझ्याकडे मागें वळून हुंकून देखील न पाहतां जातां जातां त्यानें माझ्या सादाच्याच स्वरान्त पण दुष्पट जोरानें प्रतिसाद दिला, “मी जाणार !”

“आपले चिरंजीव का ?” मावशींनीं विचारलें.

“होय.” मी ओशाळून खालीं मान घालून उत्तरल्यें.

मला लाज वाटली. अविनाश खिडकीकडे वळून पाहत होता. काँग्रेसच्या एका नामवंत दिवाणाचा मुलगा—आणि गांधीजींच्या शिकवणुकीला निष्ठेनें वाहून वेतलेल्या एका महेश्वर काँग्रेस कार्यकर्तींचा ! आणि तो भगवी टोपी घालतो, शाखेंत जातो, हें कसें काय ? ... कदाचित् तसें त्याच्या मनांत आलें नसेलही. पण माझ्या मात्र मनांत आलें.

आणि शेख मिरा आवेशांत आला कीं जे वाग्वाण सोडी, त्या वाग्वाणांच्या जखमा माझ्या काळजाला झालेल्या आज एकाएकीं जाणवल्या. दुरवूं लागल्या.

शेख मिरा म्हणे, “तुम्ही पांढरपेशे बुद्धिवान मोठे बोलके, हिकमती, आणि फार चमत्कारिक आहां. तुम्ही केव्हां काय कराल याचा नियम नाही. एकाच झाडाच्या फांद्या. पण पाहावें तो एकीला गोड वासानें भरलेलीं फुलें फुलतील. दुसरीला विखानें भरलेलीं फुलें धरतील. तिसरीला जीव घेणारे कांटे फुटलेले दिसतील. तुमच्या एकाच कुटुंबांतला एक माणूस असेल खादीभक्त काँग्रेसवाला. दुसरा असेल हिंदु महासभेचा पुढारी. तिसरा संघान्ना कार्यकर्ता. बाप असेल काळ्या-बाजारवाल्यांना, चोरलुटारुंना कायद्याच्या धर्मकांड्यानें तोळून शिक्षा टोटावणारा लढ पगाराचा न्यायाधीश, तर मुल्ला अशा गुन्हेगारांना पोतेंभर रुपये घेऊन कायद्याच्या कसरतीवर निर्दोषी ठरवून सोडवणारा. सभेंत आणि वर्तमानपत्रांत तुम्ही हिंदु-मुसलमान तावातावानें भांडाल. नोआखलीसारखा, पंजाब-काश्मीरसारखा बांका प्रसंग आला कीं कसायापेशां कसाई होऊन एकमेकांचीं नरडीं कापायलाही कमी करायचे नाही. पण मोटमोठ्या व्यापारी कंपन्यांत तुम्ही हेच हिंदु-मुसलमान डायरेक्टर लोकांना पिळून चक्रवृत्त गरगरीत नफा लाटतांना जसे कांहीं राम-लक्ष्मण प्रेमळ भाऊ भाऊ!...”

आमच्याकडे पाहून शेख मिरा जर माझ्या तोंडावर उघड उघड आमचें नांव घेऊन अशीं नांवें ठेवूं लागता, तर कोणत्या तोंडानें त्याला नांव ठेवलें असतें मीं!

“आपणाला आतां बाहेर जायचें असेल!” मुलांना न्यायला मोटार आलेली पाहून मावशींनीं विचारलें.

“नाहीं. मला नाहीं जायचें. मुलें जातील. आपण बसूं ना जरा सुखदुःखाच्या गोष्टी बोलत. मला भरपूर वेळ आहे.” मी म्हणाल्यें.

“अविनाश! तुला जरा हिंडून यायचें असलें तर जाऊन ये ना!” त्या अविनाशला म्हणाल्या.

तोच ड्रायव्हरनें येऊन वर्दी दिली, “साहेब आज तांतडीनें दिल्लीला जात आहेत विमानानें. दोन दिवसांनीं येतील.”

“होय? मग त्यांना त्यांची प्रवासाची बॅग हवी असेल?”

“होय.”

मीं लगेच सोमनाथला हांक मारून कपाटावरची बॅग काढून द्यायला सांगितलें.

डायव्हर बॅग घेऊन गेला.

“ पंधरा ऑगस्ट आली ना आतां तीन दिवसांवर. ” मावशी म्हणाल्या.

“ होय तर ! ” मीं बागेपार होऊं लागलेल्या अविनाशला हांक मारून म्हटलें,  
“ बरें का रे अविनाश ! आज मावशी इथेंच राहतील. सकाळीं येतील विन्हाडी. ”  
मावशींना संकोचल्यासारखें झालें. पण माझा शब्द त्यांना मोडवला नाही.

## ९ : चक्रव्यूहांत



मध्यरात्र होईपावेतो आग्ही दोघी एकमेकींचें सुखदुःख बोलत होतां. तेव्हां मलय समजून आलें, कीं माझें दुःख जवाएवढें आहे, मावशींचें पर्वताएवढें आहे. ती सारी रात्र मला झोंप आली नाही.

चितेंत निखार झोंपीं जावा ना, तशी मावशींना देखील मध्यरात्र उलटल्यानंतर जरा झोंप लागली. पण मी मात्र आंथरुणावर समुद्रतीराच्या वाळूंत कोळ्याच्या हातून पडलेल्या मासोळीसारखी तळमळत होलें.

पुन्हा पुन्हा छातींत धडकी भरल्यासारखी होई, आणि त्या माउलीवर त्या आश्रमांत—त्या राक्षसांच्या गुहेंत ओढवलेल्या प्रसंगांचें चित्र नजरेसमोर तरळू लागे...

आपला आवडता पट्टशिष्य म्हणून त्याच्या देखत—प्रत्यक्ष नवऱ्यासमोर त्याच्या पत्नीशीं बीभत्स—पशूंनाही लाज वाटावी असल्या बीभत्स शृंगारचेष्टा करणारा, आणि त्या शांतपणें निर्विकार मनानें पाहण्याइतकी स्थितप्रज्ञता आपल्या शिष्याच्या टायीं आहे कीं नाही याची परीक्षा करणारा नराधम मनुष्यकोटींत जन्माला तरी कसा येतो ? कसा वाढतो ? कसा वळी माततो ? देव आणि धर्म त्याचे साह्यकारी कसे होतात ? लोक—चांगले विचारी शहाणे सुरते समंजस लोकही असे कमे असल्या थोतांडी धर्मगुरूंच्या नादीं लागतात ? आणि देशाच्या उद्धारासाठीं त्याच्या थोतांडी उपदेशाची गटारगंगा पिऊन साधना करतात ?

कर्मभूमि, कर्मभूमि म्हणून मी ज्या माझ्या पूर्वीच्या क्षेत्रांत माझें आवडतें जीवनकार्य करायला जाणार, तें क्षेत्र असें पूर्वीच्याहून भयंकर अरण्यमय झालेलें दिसत होतें. जिकडे तिकडे अशा प्रवृत्तीची काटेरी विपारी जंगलझाडी माजून राहिली होती. त्या जंगलांत कोल्हे, कुत्रे, वाघ, लांडगे, साप असे इतस्ततः आपापलें बस्तान बसवण्यासाठीं पराकोटीच्या सावधपणाच्या स्वार्थानें जागोजागी दया धरून बसले होते. माणसांना—सरळ साध्या, कष्ट करून पोट भरणाऱ्या प्रामाणिक निरुपद्रवी माणसांना तिथें राहायची सोय नव्हती.

मावशींना त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या अनेक भोळ्याबापड्या स्त्रियांच्या अडूची देवा-धर्माच्या नांवावर राजरोस लूट करणारा आणि पुन्हा शिरजोर प्रतिष्ठितपणाने समर्थीचा आव आणून देशभर हिंदूंची हिंदवी राजवट स्थापन करण्याचें थोतांड उभारणारा एकच रामदास महाराज दिसला. पण असे रामदास, देवदास, मुद्दल, मौलवी, अवलिया, फकीर कोणत्या ना कोणत्या सोज्वळ रूपाने देशांत आतां धर्मवीर उघडपणें संचारूं लागलेले मी आतांशा पाहत होयें. देशासाठीं—देवासाठीं—धर्मासाठीं आक्रंदन करणारे आणि संकटांत सांपडलेल्या देशाला—देवाला—धर्माला प्राणपणाने राखण्यासाठीं संघटनेची हांक देणारे साधुसंत सज्जनही सभोंवारच्या समाजांत मी पाहत होयें. माझ्या मनांत ह्या लोकांच्या मतप्रणालीबद्दल नाही तरी देशहिताच्या त्यांच्या प्रामाणिक तळमळीविषयीं आदर होता. जो तो आपापल्या परीनें भारतमातेला दास्यमुक्त करावचें कार्य करीत आहे, करूं द्या. भारतमातेच्या दास्यविमोचनाला सर्वांचा हातभार लागूं द्या—मला वाटे. पण मावशींची कर्मकथा ऐकल्यापासून माझे डोके उघडूं लागले. वाटूं लागले, हे सारेच कांहीं देशभक्त नव्हेत, धर्मभक्त नव्हेत, देवभक्तही नव्हेत. भक्तीच्या कळकळीचें हरणाचें कातडें पांघरून समाजांत दत्रा धरून हिंडणारे, सत्तेला, मुखोपभोगाला, ऐहिक वैभवाला—असल्या शिकारीला लालचावलेले क्रूर, हिंसक, जनतेच्या रक्ताला तहानलेले वाघ-सिंह-कोल्हे-फुत्रे-लांडगे आहेत हे !

विचार करकरून मस्तक अगदीं मुन्न होऊन गेलें होतें. समोर तर मरण वाटून ठेवलेले दिसत होतें. भयाण जंगलांतून आपणाला वाट काढावी लागणार आहे, मावशींसारखे अन्य विस्मयकारक प्रसंग आपणावरही येणें अगदीं शक्य आहे, असलीं अनेक दिव्यें आपणाला आपल्या संकल्पित कर्मभूमींत करावीं लागणार आहेत, हे सारे धोके माझा मार्ग अडवून टार्यां टार्यां खाऊं कीं गिळूं करणाऱ्या हिंस्र पशूंसारखे उभे असलेले डोळ्यांपुढें दिसत होते.

तरी देखील माझा विश्वास टळला नाही. तो उलट अधिक बळकट झाला. संकटांची मला म्हणजे आवड होती अशांतली गोष्ट नाही. पण संकटें अशीं भेडसावूं लागलीं कीं मला वाटे, दुप्पट—दसपट—शतपट—सहस्रपट वेगानें त्या संकटांना न जुमानतां निर्भयपणें पुढें जावें. अंतरीचा सद्भाव जागा ठेवावा. मग कांहीं का होईना !

पहाटेचा गार वारा सुटूं लागला होता. त्याच्या शीतल लहरी खिडकींतून येऊन माझ्याशीं वागडूं लागल्या. मुलें पलीकडे आपापल्या बिछान्यावर झोंपलीं होतीं. थंडी

वाजू लागली म्हणून ती झोंपेंतच अंगावरची सरकलेली पांघरुणे सावरण्यासाठी हातापायांचे चाळे करू लागली.

मी मुलांना नीट पांघरुणे घातलीं. घराच वेळ टक लावून त्या माझ्या 'आई'च्या वैभवाकडे मी पाहत होत्यां. आई लेकरासाठी जीव सांडते अशी आईपणाची अलोट थोरवी मी आजवर सतत अवीटपणे गात होत्यां, ऐकत होत्यां.

“पण हें आईचें वैभव असेंच सोडून मला आतां अरण्यवास पत्करायचा आहे. माझ्या मनांत आलें.

पण विषाद मात्र वाटला नाहीं. कारण मी डबकें सोडून सरोवराकडे चालल्यां होत्यां. भारतमातेच्या रंजल्या गांजल्या लेकरांचें आईपण मी पत्करित होत्यां. कांत टाकून तरुण होत होत्यां. लहान आईची मोठी आई होत होत्यां.

“ब्रस ! जयंत माघारे येण्यापूर्वीच मला तें घर सोडलें पाहिजे. हे सारे पाश तोडून घराबाहेर पडलें पाहिजे . . .” हा विचार करतां करतां माझा थंडगार वाऱ्याच्या झुलुकांत रमतां रमतां जरा डोळा लागतो न लागतो, तोंच मावशी जाग्या झाल्या.

“बाई !” त्यांनीं हांक मारली.

मी जागी झाल्यां. अगोदर आंत जाऊन महाराजाळ्य मावशींसाठीं चहा ठेवायला सांगितला.

“मी येत्यां.” मावशी चहा घेतल्यावर जातांना म्हणाल्या, “माझी एक विनंति तेवढी ध्यानीं ठेवा. स्वामींना सांगून पहा. त्यांच्या शब्दांला मोल आहे. त्यांच्या आशीर्वादानें तरी पोरांना जगांत सुखानें जगायचा मार्ग सांपडला तर सांपडूं दे. आणि हें पाहा . . .”

बोल्ता बोल्तां त्यांनीं दचकून सभोवार पाहिलें आणि भीत भीत मला सांगितलें, “मी अहिल्येची आई आहे आणि अविनाश माझा मुलगा आहे, असें कुणाला—स्वामींना देखील सांगूं नका. त्या लेकरांना माझ्या जन्माच्या विटंबनेचे वारस करूं नका. मी मावशीच आहे त्या लेकरांची. हें कृपा करून ध्यानीं ठेवा. आणि आलां कधीं वाडीला तर माझ्या गरिबाच्या झोंपडींत पायधूल झाडा.”

मी होय म्हणाल्यां. साधेल तेव्हां एकदां वाडीला यायचें कवूल केलें. मावशींच्या पायांवर मस्तक ठेवून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्या निघाल्या. त्यांना चार पावलें पोचवायला मी त्यांच्याबरोबर वंगल्याबाहेर पडल्यां. तोंच कोंबडा आरवला.

तो सारा दिवस मला अगदी खाल्या आल्यासारखा भकास कंटाळवाणा गेला. मावशींच्या पाषाणालाही पाझर फोडणाऱ्या भीषण करुणकहाणीच्या आठवणींचे पेटत्या निखाऱ्यांसारखे चटके एकसारखे माझ्या मनाला बसत होते. आपलेपणाने बोलायला सोमनाथही घरी नव्हता. तो एक दिवसाची रजा घेऊन सकाळीच कुणा दोस्तांना भेटायला गेला होता.

असें मन उदास. आणि त्यांत अशोकच्या, माझ्या मनाला न पटणाऱ्या विचित्र वर्तनाची भर.

हा माझा मुआा, असा दुरभिमान मी वाळगीत नव्हत्ये. पण आईचा अभिमान तरी होताच की नाही ! एवढ्या वाणेदारपणाने मी सारा संसार शिवनिर्माल्य मानून सुखावर, संसारावर, घरादारावर पाणी सोडून जन्माची परागंदा झाल्ये होत्ये, ती त्या लेकराच्या कारणाने. इतर त्यापेक्षाही बलवत्तर कारणे होती. पण तें विष मी जयंतांशीं लग्न झाल्या दिवसापासून सेवीत होत्ये आणि पचवीतही होत्ये. तें विपपान न टाळतां येणाऱ्या वहिवाटीनें माझ्या अंगवळणीं पडले होते. सोपानासाठीं मी तशीच जन्मभर अंतःकरणांत मुकाटपणे रडत कढत बसत्ये असत्ये, आणि वरून हंसत खेळत संसार केला असता.

नाही तरी आम्हां हिंदु शायकांचे संसार हे असेच. त्यांनीं ते मनाला मारून जगावे. मी तशीच जगल्ये असत्ये. पण जयंतांनीं मनांत माझ्या अशोकच्या आईविषयीं अगदीं खोटी—अगदीं खोटी आणि तरी देखील कोणत्याही शब्दांनीं, कोणत्याही प्रमाणांनीं कधींही न निवारण होणारी शंका घेतली; म्हणून मला तें घर नकोसें झालें.

इतका ज्याच्यासाठीं माझा आईचा जीव हळवा, तितकाच तो आशावादी कसा नसेल ? माझा अशोक महात्मा गांधीसारखाच जगांतील कोठ्यावधी दरिद्रीनारायणांचा सेवक व्हावा, सुविद्य पांढरपेशा ब्राह्मण घराण्यांत जन्माला आल्यासारखा आपल्या कर्तव्याला जागावा, सर्वांचा उद्धारकर्ता व्हावा, केवळ बहुजनसमाजासाठींच त्याग, सेवा आणि श्रम यांनीं समृद्ध जीवन जगून चिरंजीव होऊन राहिलेल्या थोर प्राचीन पूर्वजांचें नांव त्यानें राखावें, चिरंजीव व्हावें, असें मला वाटे.

पण पाहल्ये तें तो अगदींच निराळ्या चुकीच्या अनर्थकारक मार्गाने भूतकाल्याच्या भयंकर खोल दरींत स्वतःला नकळत मोठ्या वयाच्या तरुणांमागून स्वतःच्या पायांनीं चालला होता. इतकी खोल, इतकी अंधारमय ती दरी मला दिसत होती की त्या दरींत नकळत जाऊन पडलेल्या माणसाला वर यायची आशाच नको.



पण विस्मय वाटे तो हाच कीं ह्या अंधारांत च आपल्या अति प्राचीन पूर्वजांपासूनची नीतीची, धर्माची, संस्कृतीची कुवेर संपदा सांचवलेली आहे अशा प्रामाणिक समजुतीने त्या अंधारांत उड्या घेणारे धीरोदात्त, कर्तव्यक्षम पण अजाण तरुण आमच्या वरच्या पांढरपेशांतच कसे सांपडतात ? अशोक तर काय नेणतें लेकरूं. घरच्या वडील माणसांनीं वाखाणायचें, शिकवायचें, मदनसारख्या मुजाण तरुणांनीं शिकायचें, स्वतः शिकलेलें मग मुलांना शिकवायचें, आणि पुढच्यां-सारखे मागचे होत जायचे. ह्या सांखळीला अंतच नाहीं.

तशांत आमच्या घरांत शेख मिरा म्हणे तशा परो. अशोकचे वडील काँग्रेसचे तर आजोबा टिळकांच्या वेळचे राष्ट्रीय-जहाल म्हणजे आजचे हिंदुसमाजाले. आणि आमच्या तरुण पिढीला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचें आकर्षण एवढें दांडगें कीं आई, बाप, बहीण, भाऊ, स्वतःचें जीवन देखील त्यांना संघापुढें तुच्छ !

माझें कोणी ऐकणार नाहीं, अशोकला देखील आपण या चुकीच्या मार्गापासून परावृत्त करूं शकणार नाहीं, अशीं लक्षणें मला स्पष्ट दिसत होतीं.

तरी देखील त्या दिवशीं मला राहवलें नाहीं. मदन एरव्हीं मुजाण होता. आतां एम्. ए. ला बसणारा तरतरीत हुपार, नेहमीं पहिल्या वर्गांत उत्तीर्ण होणारा विद्यार्थी तो. स्वतःला काय वाटतें तें एकदां त्याच्यापाशीं बोलून दाखवावेंच असें वाटे.

दुपारच्या वेळीं अशोकची चौकशी करायला म्हणून मल्लापा आणि मदन आले.

मला माहीत होतें, मदन हा रामदास महाराजांच्या स्नातकाश्रमापैकीं एक स्नातक होता. आणि आतां पुण्यांत तो संघाचा एक जबाबदार शाखाप्रमुख होता.

मीं अगदीं मोकळ्या मनानें कांहीं देखील आडपडदा न ठेवतां मावशींना त्या आश्रमांत गेल्यामुळें जन्मभर कसा छळ सोसावा लागत आहे हें अगदीं उघड उघड सांगितलें.

दोघेही अगदीं शांतपणें ऐकून घेत होते. पण अनुकूल अथवा प्रतिकूल एक अक्षरही बोलनात. मला मोटें नवल वाटलें कीं हे कांहींच कसे बोलत नाहीत !

“आणि तुम्ही कधींपासून संघांत आलांत ? सेवादलांत होतां ना ?” मीं मल्लाप्पाला विचारलें.

“होय होतों. पण गांधीजींच्या शिकवणुकीवरचा माझा विश्वास आतां पार उडाला आहे. गांधी आमच्या राष्ट्राचा घात करणारे महाभयंकर पुरुष आहेत, आणि काँग्रेस ही गांधींची बटीक आहे, अशी माझी खात्री झाली आहे.” मल्लाप्पा उत्तरला.

“मग काँग्रेस ही राष्ट्रचा घात करणारी महाभयंकर संस्था आहे असेंच म्हणा की सरळ!” मी जरा रागांतच उद्गारल्यें. काल मेले आणि आज पितर झाले अशा एवढ्याशा तरुणांनीं गांधीजींविषयीं आणि काँग्रेसविषयीं असे आदरशून्य वेफाट उद्गार काढलेले मला सहन होत नसत.

“होय. आहे. भारताच्या चिरफाडीला मान्यता देऊन काँग्रेसनें आणि गांधींनीं आपलें राष्ट्रघातकी देशद्रोही धर्मद्रोही हिंडीस स्वरूप स्वतः होऊनच उजेडांत आणलें आहे. अशा स्थितींत काँग्रेसवर आणि गांधींवर देशद्रोही, धर्मद्रोही व मूर्ख लोकच विश्वास ठेवूं शकतील.” मल्लाप्या उद्गारला. बोलतां बोलतां त्याची चर्या संतापानें आरक्त होऊ लागलेली मी पाहत होत्यें.

“भारताची फाळणी होणार ही अतिशय दुःखदायक गोष्ट तर खरीच. पण ह्या दुदेंधी घटनेबद्दल तुम्ही कळून सवरून अजून देखील गांधीजींनाच जबाबदार धरतां ?” मी म्हणाल्यें.

मदन पुढें सरसावून म्हणाला, “पुष्कळदां ओटीं एक आणि पोटीं एक असे गांधी दुटप्पी वागतात. ते मुसलमानधार्जिणे आहेत. जेव्हां केव्हां मुसलमानांची बाजू घेऊन बोलतात. गांधींना भारताची फाळणी व्हायला नको होती ही नुसती धूळफेंक आहे. नोआखलींत आमची हिंदूची मुसलमानांनीं इतकी निर्दय लांडगे-तोड केली—”

“आणि बिहारांत आपण हिंदूंनीं नोआखलींतील मुसलमानांपेक्षां काय बरें कमी केले ?” मीं विचारले.

“जशास तसें वागावें, टोशाला टोसा द्यावा, हा महान गुरुमंत्र आम्हांला आमच्या लोकमान्यांनीं शिकवला आहे. कुणीं एका थोबाडींत मारली तर दुसरा गाल पुढें करावा, असला भागूचाई नेभळटपण आम्हांला नको. असली ही अहिंसेची शिकवण राष्ट्राला नपुंसक बनविणारी आहे. भारत हें नपुंसकांचें राष्ट्र नाही. हें राम-कृष्णांचें, पांडवांचें, शूर राजपुतांचें, राणा प्रतापांचें, छत्रपति शिवाजी महाराजांच्या शूर मराठ्यांचें—मर्दांचें राष्ट्र आहे. . . .”

जणूं काय आपल्या मित्रानें वस्तुस्थितीवर पाडलेला प्रकाश अपुरा झाला, म्हणून मल्लाप्या मध्येच म्हणाला, “बिहारच्या बाबतींत देखील गांधी किती मुसलमान-धार्जिणेपणानें वागले पाहा ! बिहारमधल्या मुसलमानांची नुकसान-भरपाई करून द्यायला, जळक्या मोडक्या पडक्या घरांतला केरकचरा आणि मातीचे टिगारे उचलून

साफसफाई करून मुसलमानांना पायां पडून घरीं राहायला बोलवायला गांधी सांगतात ! आणि मुसलमानाळलेले नेहरू विहारांतल्या मुसलमानांचा कैवार घेऊन आम्हां हिंदूंनाच हवेतून लष्कराकडून त्रॉबगोळे टाकून टार करायची धमकी देतात. सत्य-अहिंसावाले ना काँग्रेसवाले तुम्ही ? गोळीबार, त्रॉबफेक करायची नेहरू म्हणतात तशी, हेच तुमचे सत्य-अहिंसेचे प्रयोग ना ?”

“होय. पण ती मात्र हिंदूपुरती. विहारांत किंवा जिथें जिथें आत्मरक्षणासाठीं हिंदु जशास तसें या न्यायानें झगडतील, तिथें तिथें फक्त हा काँग्रेसचा सत्य-अहिंसेचा वटहुकूम लागू करायचा. पण गांधींना, नेहरूंना म्हणावें कीं आमचा तरुण भारत असल्या देशद्रोही, मुसलमानधार्जिण्या काँग्रेसच्या मार्गें लागण्याइतका आतां दुबळा आणि नेभळा राहणार नाही. हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, धिंग्रा-भगतसिंगांचा, चाफेकर-कान्हेरे-राजगुरूंचा, सुभाषबाबूंचा तरुण भारत आहे.”

“हा तुमचा तरुण भारत म्हणजे धनिकांचा, राजेरजवाड्यांचा पाठीराखा पांढर-पेशा बुद्धिजीवी वर्गाच्या कोंडीतलाच तरुण भारत ना ? मग सभोवार विराट महासागर पसरला आहे, त्याचें काय ?” मी म्हणाल्यें.

“हें पाहा, तुम्ही आपल्या नेहमींच्या पालपदावर आलां.” सापाच्या शोपटी-वर पाय पडल्यावर साप चिडून फणा उभारून फुत्कारत डसायला यावा, तसा मदन एकदम माझ्यावर खळवळून म्हणाला, “तुमचा श्रमजीवी शेतकरी कामकरी तुम्हांला पुढें करायचा आहे, मी जाणतो. त्या वर्गाच्या बहुसंख्येचा धाक तुम्ही आम्हांला घालणार असाल.”

“धाक नाही घालायचा मला. पण त्या शेंकडा पंचाणव टक्के लोकांचा कांहीं विचार येतो का ध्यानीं तुमच्या कधीं ? त्यांनीं कष्ट केले नाहीत, अन्न वस्त्र निर्माण केले नाही, तर तुम्हीं आम्हीं बुद्धिवंतांनीं खायचें काय, नेसायचें काय, आणि राहायचें कुठें ? समाजाच्या धारणपोषणाला अवश्य असलेलें अर्थसाधन आणि अर्थनियोजन कसें होईल याचा विचार तुम्हां बुद्धिवंतांच्या ध्यानीं कधीं येतो का ?” मीं म्हटलें.

“हें पाहा शकुंतलाबाई ! माणसाच्या शरीराला अन्न लागतें तसेंच मनालाहि अन्न लागतें. त्या अन्नाची निपज आणि पुरवटा भारताला ह्या आर्यांच्या बुद्धि-जीवी वर्गानेंच आजवर अनादिकालापासून केल्या आहे. ह्या पूज्य भारतांत आपण आर्य व आपली विश्वव्यापी आर्यसंस्कृति आजवर कोणत्याही परिस्थितींत समाज-

धारणा संरक्षित आम्ही आहे. गांधी हे कांहीं सन्नगोलंकार करणारे पहिलेच पाखंडी नाहीत. असे पाखंडवाद्यांचे लोढे आपल्या आर्यसंस्कृतीवर किती आले. बुद्ध आला आणि गेला. इस्लाम आला, त्यालाहि आम्ही घालवून देऊं. आणि गांधी देखील आला तसा जाईल. हा हिंदुस्थान हिंदूंचा आहे. हें आर्यांचें महान आर्यस्थान आहे. आमच्या मातृभूमीचे मालक आम्ही आहों. आमचें राष्ट्र, आमचा धर्म, आमची संस्कृति यांचें आम्ही प्राणपणानें रक्षण केलें पाहिजे आणि करूं—”

“आपण आर्य आहों, आणि मुसलमान आर्य नाहीत ? सारे मुसलमान अनार्यच आहेत ? आणि आर्य आर्य म्हणजे कोण हो ?...”

तोच मध्येच मल्लाप्या म्हणाला, “जाऊं द्या ! काय करायचें आहे हा वाद घालून ? आपण पुन्हा वरूं केव्हां तरी याची चर्चा करायला.” मल्लाप्या मदनचा हात धरून उठवीत म्हणाला, “चल.”

मी ओळखलें, मल्लाप्याला कुठून तरी चर्चा टाळायची होती. संघांतील पुष्कळ तरुण विद्यार्थ्यांचें पाहिलें आहे मीं. त्यांना चर्चा करायला नको असते. आपलें राष्ट्र, आपला धर्म, आपली संस्कृति, आणि या सान्याचें आविष्करण करणारा आपला पूज्य नेता, याबाहेरच्या कशावरच विश्वास ठेवायला, बाहेरच्याचा विचारही करायला ते तयार नसतात.

भविष्यकाळांतील सर्व मंगल उज्वलतेचा जीवाभावानें शोध करणारी, त्यासाठीं वेळ आली तर सर्वस्वाचें वलिदानही करायला हंसतमुखानें पुढें येणारी ही आमची बुद्धियंत मध्यमवर्गीयांची प्रामाणिक व तेजस्वी तरुण पिढी भूतकाळाचीं अंधारी गिरिकंदरें घुंडाळीत चालली होती !

आणि माझा अशोक ह्याच मालिकेंत उभा होता. त्या कधीही अंत न लग्णान्या अंधान्या भुयारांत खोल खोल जाणार, त्या अंधारांत जात अखेर स्वतःला हरवून बसणार !—हें पाहून त्या सान्या दिवस-रात्रभर मला चैन कसें तें पडलें नाहीं. झोंप कशी ती लागली नाहीं.

अशी अंतःकरणांला सर्व बाजूनीं लागलेली आग विझवीत विझवीत मी मोठ्या पहांटेला शहरांतील रस्त्यांतून भटक भटक भटक होतें.

## १० : चक्रव्यूहाबाहेर



“पाहुण्या गेल्या ?”

मी भटकून भटकून भडकलेले मस्तक जरा शांत झाल्यावर मावारी आव्ये; तीं बागेचे फाटक लावून घेण्यासाठी की काय, आंत फाटकाजवळ उभा असलेल्या सोमनाथने विचारले.

“गेल्या. पण तू रे केव्हां आलास ?” मी विचारले.

“मी हा आताच आलों. — पण स्वामींची घरधनीण का हो त्या ?”

एकदम हा विचित्र प्रश्न विचारायचे धाडस सोमनाथने केलेले मला आवडले नाही. पण मी कांहीं बोलू नव्यां नाही.

“लोक सांगत होणे. आणि तो बरोबर असलेला स्वामींचा मुलगा का ? त्यांच्याच-सारखा दिसतो, नाही ?” सोमनाथ जरा थांबून पुन्हा म्हणाला.

“स्वामींचे लग्न तरी झालेले आहे का रे सोमनाथ ?” मी म्हटले, “उगीच पुरी माहिती असत्याखेरीज कुणाविषयी बोलू नये असें कांहीं.”

“स्वामींचे लग्न झालेले नाही ?”

“मी तरी कधी ऐकले नाही.”

“मग त्या माणसाचा कांहीं तरी चुकीचा समज झाला असेल त्या दोघांना पाहून. तो तर सांगत होता की आपण त्यांना चांगले ओळखले, आणि त्यांच्या मुलालाही.”

“बरे; आतां स्वामी भेटले म्हणजे आपण त्यांना विचारूं बरे ! कोण माणूस सांगत होता तुला ?”

“सांगत होता एक माणूस. मग सांगेन.”

“बरे पण तू इतक्या पहाटेला थंडीवाऱ्याचा कशाला रे उठलास ? आजारी होतास ना तू ? तबबेतील जप की जरा. गार वारा कोण सुटला आहे. थंडी वाजत नाही तुला ? चहा तरी घेतलास का ?”

“नाहीं.”

“मग चल मी करून द्यायला सांगल्यें.”

“नको. थंडीवाऱ्याचें कशाला उटवायचें नोकरचाकरांना ? त्यांचा तरी जीवच कीं नाही ?”

“अरे पण !—मग मी करून देत्यों. मग तर कांहीं हरकत नाही ना ?”

“पण नकोच. मनाला शांतपणा नाही वाटत बाई !”

“कां रे ?”

“आग—आग पेटल्यासारखी झाली आहे डोक्यांत. तुम्ही फार थंड डोक्याच्या. फार शांत. फार सोशीक. मला नाही इतकें शांत रहायचें जमत. रात्री शोप लागली तुम्हांला ?”

“नाहीं लागली. कां ?”

“माझे तर डोकें कालपासून असें फिरून गेल्यासारखें झालें आहे.—वाटतें कीं असेंच्या असें जावें, आणि त्या सैतानाला त्याच्या मटांत कांडून दगडांनीं ठेंचून उभा जाळून टार करावा.”

मला विचार पडला, हा कुणावर इतका चिडून बोलतो आहे ? मावशींना बोलताना तर त्यानें ऐकलें नसेल ?

“कुणावर चिडला आहेस तूं इतका ?” मीं विचारलें.

“असाच—असाच तो फत्तराच्या काळजाचा खवीस मावशींसारख्या गरीब देवभोळ्या बायका पाहून त्यांच्या जन्माचें मातेरें करतो.” सोमनाथ आपल्याच संतापाच्या तंद्रींत हातवारे करून बोलत होता. मी काय बोलत्यों आहे इकडे त्याचें चित्तच नव्हतें.

“अरे पण असा गारख्यांत किती वेळ उभा राहणार तूं ? चल. आपण आंत तरी बसूं.” मी म्हणाल्यें.

“नको. उगीच नोकरचाकर, मुलेंवाळें जागीं व्हायचीं; त्यांनीं ऐकूं नये तें ऐकायचें.”

“अरे, मग बाहेरच्या कमानीखालच्या व्हरांड्यांत तरी बसूं.” असें म्हणत मी तिकडे चालल्यें.

“कुठें गेल्या मावशी आतां ? त्या परत गोव्यांत जाणार ?” तो व्हरांड्यांत मी बसल्यें त्या खालच्या पायरीवर बसतां बसतां म्हणाऊ, “त्यांना सांगायला हवें. फिरून भेटल्या कीं गोव्यांत जातील आणि उगीच फासांत पडतील. तो स्वामी

गोव्यांत नाही आतां. कुठें परागंदा झाला आहे म्हणे. कुठच्या तरी परदेशाला गेला असावा म्हणतात लोक. मावशीचा भाऊ नव्हे का तो? मला कोणी सांगत होतें कीं तो स्वामी आतां गोव्यांतून माघारा येऊन कुठें तरी ह्या रामदास महाराजा-सारखाच मट करून राहातो आहे. दिल्लीजवळ अलवार कीं कायसें राज्य आहे ना; तिथें तो असतो म्हणतात. ”

एकदम माझ्या डोक्यांत थोडा थोडा प्रकाश पडूं लागला. अलवार म्हणतांच मीं ओळखलें कीं हा मावशीचा भाऊ विद्यासागर स्वामी देखील गांधीवादाची कांत टाकून काँग्रेसचा तिरंगी झेंडा फेंकून देऊन हिंदुमहासभेचा भगवा झेंडा मिरवूं लागला म्हणायचा ! अलवारांत नागपूरचे डॉक्टर खरे राजाचे दिवाण होते. ते एका काळचे गांधीजींचे आवडते शिष्य. नागपूर प्रांतांतील काँग्रेसचे पहिले मुख्य मंत्री. काँग्रेसचा, गांधीजींचा त्यांच्यावर कोण भरंवसा ! डॉ. खरे म्हणजे भारतांत तेव्हांची काँग्रेसची एक जागती ज्योत. पण काँग्रेसमध्ये पटेनासें होऊन त्यांना बाहेर निघावें लागलें; तेव्हांपासून ते एकदम दुसऱ्या टोकाला गेले होते. ते दुसऱ्या टोकाला म्हणजे किती ! जमिनींतून अस्मानांत ! काँग्रेसमधून हिंदुमहासभेंत !

अलवारांत तिथले मेओ मुसलमान शेतकरी बंडे करीत होते. सरकार बंडें भोडीत होतें. कोणी कांहीं सांगत तर कोणी कांहीं सांगत. कम्युनिस्टांनीं सांगावें कीं अलवारचें हिंदु राजाचें सरकार तिथल्या गरीब मेओ शेतकऱ्यांना ते पाकिस्तानच्या चळवळीचे पाठीराखे आहेत असा आरोप ठेवून भरडून टाकत आहे, नाहीसे करीत आहे. कारण ते चळकळ करतात. काँग्रेसच्या पत्रांनीं बोलावें तर तसेंच कांहीं बोलावें, नाहीतर दुरून मौज पाहत गप्प बसावें. हिंदुमहासभेच्या आणि संघाच्या पत्रांनीं राजाची वाजू उचलून धरावी. देशावर येऊं घातलेलें पाकिस्तानचें संकट भारतांत ठिकठिकाणीं दांतओढ खात पुढें चालून येऊं लागलें आहे, अलवारांतील लक्षावधि मुसलमान शेतकरी पाकिस्तानला सामील असून अलवारांत हिंदु राजाला उखडून टाकून तिथें हिरवी पाकिस्तानी राजवट सुरू करायचे त्यांचे डाव आहेत, असें सांगून तीं हिंदू पत्रें हिंदूंना खडबडून जागें करीत होतीं. आपल्या हिंदु राज्यावर—आपल्या हिंदु धर्मावर—आपल्या हिंदु संस्कृतीवर ओढवणाऱ्या ह्या अक्राळविक्राळ संकटाला तोंड द्यायला कंवरा कमा, अशा ‘हर हर महादेव’च्या रणघोषणेच्या भाषेखेरीज दुसरी भाषा त्यांच्या तोंडीं नव्हती. याच्या उलट पाकिस्तानी प्रचार करणारीं मुसलमानांचीं पत्रें तर याच्या अगदीं दुसऱ्या

टोकाला जाणारीं. तीं भडकून जळजळीत आगलाव्या चिथावणीखोर भायेंत इस्लामच्या नांवावर मुसलमानांना जिहाद-धर्मयुद्ध करायला चिथवीत होतीं. असें अलवार पेटत धुमसत होतें. तेंच बंगलांत. तेंच पंजाबांत. तेंच सिंधमध्ये. आणि निजाम हैदराबादेंतही तेंच. युद्धाची-एकमेकांचे गळे कापायची भाषा !

मावशी तर कालच म्हणाल्या होत्या कीं आपले भाऊ काँग्रेसचे व गांधीजींचे कट्टे अनुयायी. मोठे चळवळीचे. सरकारची त्यांच्यावर वक्रदृष्टि. त्यांना पकडून तुरुंगांत डावून ठेवायचा सरकारचा डाव होता. म्हणून तर ते गोव्याच्या हद्दींत पळून गेले. तिथें त्यांनीं खादीआश्रम चालविला होता.

तेच स्वामी आतां जातीय परस्पर-विद्वेषानें भारलेल्या अलवारांत ?

काँग्रेस सरकारनें त्यांच्यावरची बंदी उठवताक्षणीं एवढें यांचें मतपरिवर्तन कां व्हांवें ?

मी सोमनाथशीं हें तेव्हां बोलल्यें नाहीं. त्याच्याशीं बोलून काय करायचें ! आम्ही शहाणीं माणसें अशी आपसांत यादवी माजवीत होतीं, ह्या यादवींतल्या तो एक शूर शिपाई होता. पण तो कांहीं सेनापति नव्हता. गांधीजींनीं सांगितलें होतें, करा किंवा मरा. सोमनाथ करणारा किंवा करतां करतां मरणारा देवाचा शूर शिपाई होता. त्याच्या टायीं वरणाच्या निष्ठेच्या पवित्र गंगाजलांत मीं हा चिखल कां कालवावा ?

पण मला दुग्धा पडली, याला इतकी अगदीं कांटेकोर निस्तंत्रातमी कशी ?

मीं विचारलें, “तुला रे काय माहीत ? तूं ऐकलेस वाटतें आम्हांला बोलतांना रात्रीं ?”

“नाहीं बाई !”

“मग तुला कसें माहीत हें सारें ?”

पुढें वांकून माझ्या कानापाशीं तोंड नेऊन हळूहळू तो म्हणाला, “आमचे लोक तिकडे होते ना ! वनमाळी देखील होता. ते लोक आले इकडे. रात्रीं भेटले मला. स्वामींचा आणि तिकडच्या सरकारी हालचालींचा पत्ता काढायला काल आले होते. खरेंच, स्वामी कुठें आहेत हो आपले बाई ? फार दिवसांत दर्शन नाहीं झालें त्यांचें.”

मला तें सारेंच अद्भुत आणि चमत्कारिक वाटूं लागलें. तें खरेंच वाटेना. मीं विचारलें, “ते लोक आले होते ? आणि वनमाळी देखील आले होते त्यांच्याबरोबर ?”



“होय.” अगदी माझ्या कानांत तोंड घादून बोलल्यासारखा हळू आवाजांत सोमनाथ बोलत होता, “हं कुटं बोलायचें नाहीं. वनमाळीच स्वतः आले होते. ते काल रात्री इथेंच झोंपले होते माझ्या खोर्लींत. आतां मावशी गेल्या ना; त्यांच्या पुढेंच तर ते गेले मला पोंचवून. बाकी, बाई! आपलेच ओंठ आणि आपलेच दांत, म्हणून बोलायचें नाहीं इतकेंच. पण मी म्हणतो हीं सारीं तडे गेलेलीं कर्ची मडकीं. बदबद वाजतात. वनमाळी तरी काय कमी लबाड आणि मतलबी आहे! फकिरा आणि ती त्याच्या नादीं लागलेली पोरगी! काय नांव तिचें—विसरलों मी. ती तर म्हणे फकीराच्या हाताशीं धरून केव्हांची त्याचा खून करायला टपून बसली आहे! वनमाळीला वाटतें, मी मोटा वाजता गाजता देशभक्त क्रांतिकारक आहे, लोक मला भजतात. पण लोकदेखील असले वस्ताद आणि पाताळयंत्री आहेत कीं ते त्यांचीं मुंडकीं चिरून त्यांचीं हाडे गांवडडीच्या कुन्यांपुढें केव्हां कुटें कशीं चघळायला टाकतील याचा कुणाला पत्ता देखील लागायचा नाहीं. वाळवें खोऱ्यांतले लोक आहेत ते. आपसाआपसांत रात्रींच इथें वर्दळीवर आले होते. मनांत म्हटले, इथेंच एकमेकांचे खून पाडतात कीं काय!...”

सोमनाथ काय बोलतो आहे इकडे माझें नीटसे लक्ष नव्हतें. वनमाळींच्या आणि त्या भूमिगत लोकांच्या वार्तेनें नव्या अनाहूत टारुण चिंता माझ्या मनांत उभ्या केल्या होत्या. त्यानेंच सोमनाथ म्हणाला ती मावशीची आणि महाराजांची माहिती सांगितली तर नसेल? वनमाळी!—काय या लोकांचा विचार तरी काय आहे? वनमाळीला हाताशीं धरून हे देशांत आणखी बखेडे माजवणार काय? यानें त्याला लुबाडावें, त्यानें याला लुबाडावें, यानें त्याचा खून करायला निघावें, त्यानें त्याचा गळा कापायला निघावें, यापेक्षां दुसऱ्या वार्ताच येऊं नयेत कानीं?

“दुर्दशा—सारी वाताहात चालवली आहे या साऱ्या लोकांनीं बाई! आपल्या देशाची. आपण साऱ्या लोकांनीं ताकदीपरी ताकद दिली, पैशापरी पैसा दिला, माणसांपरी माणसें दिलीं, जीवापरी जीव दिला, आणि आमच्या गांधीबाबानें हें किंर ओसाड रान आमच्याद्वारेवर राबून, खपून उपजडाला आणलें. त्यांत पहिलें जित्राप उगवतें न उगवतें तों त्या शेतांत आज गुरेंदोरें शेळ्यामंढ्या चरूं लागलीं आहेत. आणि वाघ, सिंह, कोल्हे, कुत्रे, लांडगे जिभल्या चाटीत आजूबाजूला फेऱ्या घालूं लागले आहेत.”

बोलतां बोलतां सोमनाथ मध्येच खोळंबला. मी पाहिलें, त्याचा श्वासोच्छ्वास

भाता फुंकावा तसा जोराजोरानें वाहत होता. कसलें तरी भयंकर दृश्य समोर पाहावें तशी भकास भेदरलेली नजर खिडकींतून बाहेर आकाशाकडे लावून तो सुन्न होऊन बसला होता.

“कां रे सोमनाथ !” मीं हटकलें.

पण माझ्या बोलण्याकडे त्याचें मुळींच लक्ष नव्हतें. तें दूर दूर जणूं कुठच्या तरी अंधान्या अंतरिक्षांत हरवल्यासारखें झालें होतें.

“मला हीं एकंदर लक्षणें कांहीं ठीक नाहींत दिसत वाई ! आमचे लोक सांगतात त्यावरून. मला भय वाटतें,—परवां आपण स्वतंत्र होणार ना ? पंधरा आगष्टला ?” त्यानें मध्येंच एकदम विचारलें.

“होय.” मी म्हणाल्यें.

“आणि मुसलमानांना पाकिस्तान मिळणार !”

“होय. मिळणार.”

“आमचे आम्ही स्वतंत्र आणि त्यांचे ते स्वतंत्र !”

“होय.”

“आणि मग एकमेकांच्या माना कापूं लागणार आम्ही ! पाकिस्तानांत मुसलमानांनीं आमची कत्तल करायची, आणि इकडे आम्हीं मुसलमानांची कत्तल करायची. आणि अशी कापाकाप करतां करतां आमच्या देशाचा—आमच्या मोठ्या पांढरीचा जयजयकार करायचा ! अशी यादवी माजवायची आम्हीं आपसांत कोण कसे चिथवतील तशी. यांत मरणार कोण आणि तरणार कोण ?”

“विचारी गोरगरीब कष्टकरी रयत फुकट मरायची !” मी म्हणाल्यें.

“नाहीं मरायची ! रयत नाहीं मरायची. रयत कधीं मरतां आम्ही ! धरती-मातेचीं लेकरें कधीं अशीं फुकट मरतील ? मेलीं आहेत कधीं अशीं फुकट ? रयत कधीं मरत नाहीं. रयत लढते. लढतां लढतां दमली भागली कीं बसते. हार खावी लागली तर पड खाते. पुन्हा ताजीतवानी होते आणि लढायला उभी राहते. लोक आम्हांला मारतील. आजपावेतों गोऱ्यांनीं आम्हांला मारलें, आतां आमचे लोक आम्हांला मारतील. कारण राजेपणाचा गोऱ्यांचा वारसा त्यांच्याकडे आला आहे ना आतां रयतेला छळायचा, पिळायचा, नाडायचा. पण... पाहूं ! ये बी दिन जायेंगे !”

त्या निग्रही शब्दांरोबर सोमनाथची मान अशा निग्रही पवित्र्यांत डोलली, कीं मी त्याचा तो रुद्रावतार पाहून विस्मयचकित झाल्यें. असली आव्हानाची भाषा

आजवर त्याच्या तोंडून मी कधीच ऐकली नव्हती.

मनांत म्हटलें, रात्री याचे ते कोणी भूमिगत मित्र याला भेटून गेले, वनमाळी भेटून गेले, त्यांनीं हा नवा प्रकाश याच्या डोक्यांत पाडला असेल का ?



“बरें तुम्ही जाणार ?” मध्येच एकदम सोमनाथनें अंगांत वारें आल्यासारखा अनपेक्षित प्रश्न केला.

“होय. कां रे ?”

“नाहीं; उगाच विचारलें. मी मात्र जाणार.”

“कुठें रे ?”

“माझ्या लोकांत. स्वामी एकदां भेटतील मला ? त्यांना मी आणभाक दिली आहे. मला मोकळें व्हायचें आहे त्यांच्या आणभाकेंतून आणि त्यांना विचारायचें आहे. ...”

“तुझ्या लोकांची ओळख मला करून देशील का रे तूं ?” मीं विचारलें. मला भीति वाटूं लागली. ठिणग्या फुलूं लागल्या होत्या. आमच्याच कालच्या जिव्हाळ्याच्या विश्वासू साथीदारांत दारुण निराशा वाढीला लागली होती. त्या फुलल्या ठिणग्यांचा वणवा केव्हां कसा भडकेल याचा काय नेम ? त्यांना जर समजुतीच्या दोन गोष्टी सांगतां आल्या तर सांगून पाहाव्या, माझा प्रभाव त्यांच्यावर पडला नाहीं तर स्वामींचा तरी प्रभाव पडेल, अशी आशा मला होती. बाकी, असल्या आशा पुष्कळदां खुळ्याच ठरतात.

कधीं नव्हत्याच्या कणखर आवाजांत तो मला म्हणाला, “आमच्या लोकांची ओळख करून देऊं मी तुम्हांला ? पण केंसानें गळा कापायला तयार होणार नाहीं ना तुम्ही आमचा ? मोठीं तेवढीं सारीं खोटीं असतात म्हणतात. आमच्या लोकांना तुम्ही पकडून नाहीं ना देणार ?”

सोमनाथचे ते शब्द माझें काळीज कापीत आंत घुसले. इतका भयंकर अविश्वास यानें कां बरें दाखवावा माझ्याविषयीं ? हा इतका कां पिसाळल्यासारखा व्हावा आज ? मला कळेचना.

“तुम्ही तशा नाहीं; मला माहित आहे. पण—राग नका मानूं बाई ! पण फकिराचा, अहिल्यादेवीचा, जाईचा गळा कापायला जे कालचे आपलेच लोक

टपले आहेत, त्या लोकांशीं तुम्ही भ्रामच्याकरितां कडू व्हाल ? त्यांनीं तुम्हांला भीड घातली, किंवा पेंचांत पकडलें, तर—पण या तुम्ही येणार तर माझ्याबरोबर. तेवढा माझा तुमच्यावर विश्वास आहे. आमच्या लोकांचाही आहे. तुम्ही आणि स्वामी. दोनच माणसें तुम्ही आम्हांला अशीं सच्च्या दिल्याचीं भेटल्यां आहां, कीं अजून तरी तुमच्या मांडीवर डोकी टेंकून आम्ही खुशाल झोंपूं. वरें तर. केव्हां निघायचें ? ”

“तूं सांगशील तेव्हां.”

“आतां निघायचें. मला आतां इथें राहायचें नाहीं.”

“मलाही राहायचें नाहीं.”

“आणि मुलेंवाळें ? ”

“देव सांभाळील त्यांना. ”

“मग, चलायचें ? ”

“हो ! चलायचें. ”

“अशाच ? ”

“हो ? अशीच. चार ओळींचें पत्र तेवढें लिहून ठेवत्यें साहेबांना. न सांगतां निघून गेली असें म्हणायला नको त्यांनीं मागाहून. जा तूं तुझी काय करायची ती आवराआवर कर. अर्ध्या तासाच्या आंत निघूं आपण पायांखालीं दिखूं लागायच्या आंत. ”

“वरें तर. ” असें म्हणून सोमनाथ आपल्या खोलीकडे गेला.

दोन ओळींची निरोपाची चिठी तेवढी लिहून ठेवली. जास्त कांहीं लिहिण्याजोगें नव्हतेंच. मला कांहींच तयारी करायची नव्हती. त्या बंगल्यांत माझें असें कांहींच नव्हतें आणि मला कांहीं बरोबर ध्यायचेंही नव्हतें. रोजचे दोन कपडे तेवढे पिशवींत घेतले. वाटरवर्चापुरते पैसे जवळ होते. अन्न—पाणी—आसरा—आजवर लोकांनीं मला कधींच कांहीं कर्मी पडूं दिलें नव्हतें. स्वामींसारखी करतां येईल ती लोकांची सेवा करायची आणि गरजेपुरतें अन्नाच्छादन लोकांपासून मागून ध्यायचें, असेंच यापुढें सारें जीवन कंठायचें मीं ठरविलें होतें.

मुलें गाढ झोंपीं गेलीं होतीं. दुरूनच त्यांना मीं डोळाभर पाहून घेतलें. आणि दोन्ही हात जोडून देवाची प्रार्थना केली, “प्रभु ! या लेकरांचा वाली तूं आहेस.”

तेवढ्यांत अशोक उठला. चटपट स्नानगृहांतून मुखमार्जन आटोपून आला. तसाच कवाडतीचा गणवेश करून आपली छोटी लाठी घेऊन बाहेर निघाला.

त्याने मला विचारलें नाहीं; मीही त्याला कुठें चाललास म्हणून विचारलें नाहीं.

“अशोक !” तेवढ्यांत राहेरून हांक ऐकूं आली.

मदन करकऱ्यांची ती हांक होती. मी ओळखली.

“आलों रे !” असें जरा मोठ्याने ओरडून सागत अशोक बाहेर पडला.

मला त्यांत वाईट एवढेंच वाटलें, कीं आमची नवी—आम्हां बुद्धिजीवी गरीब मध्यमवर्गीयांची पिढी आम्हांला सोडून आपल्या मार्ग चोखाळीत चालली आहे. पण ती चुकीच्या मार्गांनिं चालली आहे, असें बोलायला बळ आमच्या वाणींत आतां कुठें उरलें होतें ?

आमच्यावरचा आमच्या तरुणांचा विश्वास उडाला होता. आम्ही त्यांना मार्गदर्शन करूं शकत नव्हतां. त्यांचा मार्ग ते चोखाळीत होते. आम्ही नको म्हणून आमचें ते थोडेच ऐकणार होते !

खिडकींतून सहज बाहेर पाहिलें; तों दिशा फांकू लागल्या होत्या.

कुणाला जाग मिळूं नये आणि उगीच बोभाटा होऊं नये म्हणून मींच माझी पिशवी घेतली, जातां जातां पुन्हा एकवार मुलांकडे पाहिलें, आणि त्यांना ईश्वराच्या स्वाधीन करून बाहेर पडलें.

तों सोमनाथ मलाच हांक मारायला येत होता.

“चला. ” तो म्हणाला.

“चल. ” मी म्हणाल्यें. त्याच्याबरोबर चालूं लागल्यें.

“आणखी अंमळशानें चांगलें उजाडेल; नाहीं सोमनाथ ?” मीं पूर्वेकडून तेजाळत येणाऱ्या उगयत्या संधिप्रकाशाकडे पाहून म्हटलें.

सोमनाथ कधीं कधीं मोठें मार्मिक झाले.

माझ्या शब्दांवर मार्मिकपणें तो उत्तरला, “आपण घराबाहेर पडलों ना; आतां उजाडणारच. ”

“वेळ झाली तर जातांना आपण किलोस्करवाडीला उतरूं रे !” मी चालतां चालतां मावर्शाची आटवण झाली म्हणून सहज म्हटलें.

झटकन सोमनाथ चालायचा थांबला.

“तुम्हांला माहीत आहे तर सारें. आम्हीं रात्रीं बोलतांना ऐकलेंत वाटतें तुम्ही. कुणापाशीं बोललां नाहीं ना ? नाहीं तर पोलिसांना धाड घालायला आयती संधि मिळायची. ” तो म्हणाला, “आपणाला आतां प्रथम तिकडेच जायचें आहे.

स्वामी देखील तिथेंच आपणाला भेटतील बहुतेक. ”

मला मोठें नवल वाटलें. नेमकी फुलाबोलाला गांठ पडते ती अशी. मी बोलत होवें मावशींविषयीं. आणि सोमनाथ बोलत होता त्याच्या त्या कोणा भूमिगत मित्रांविषयीं.

पण तो जर इतक्या खोल मनाचा, तर मी तरी माझ्या मनांतली गोष्ट इतक्यांतच त्याला कां म्हणून सांगूं !

बोलत चालत आम्ही बोललों होतो.

“चला लौकर चला बाई !” सोमनाथची एकसारखी बाई चालू होती.

प्रथम तो म्हणाला, “आपण मोटारीनें जाऊं.”

“बरे; चल.” मी म्हणाल्यें.

सदाशिव पेठेंतील पेरूच्या गेटाजवळच्या रस्त्यानें आम्ही चाललों होतो.

“गेटांत पोलीस जागे आहेत !” गेटाच्या अलीकडे पंचवीस पावलांवर मध्येंच रस्त्यांत थक्कून तो म्हणाला.

“अरे, गेटावर पोलीस जागे असायचेच. जागता पहारा करायचा नाही, तर मग ते पोलीस कशाला म्हणायचे ?” मी म्हणाल्यें.

“कुणालाही वाटेल त्याला पकडतात पोलीस वहिमावरून ? काहीं मुद्देमाल पुरावा सांपडला नाही तरी देखील ?” किंचित् गोंधळल्यासारखा तो इतक्या दुरून कानोसा घेण्याचा प्रयत्न करीत म्हणाला, “काय कुजबुजत आहेत पोलीस ?...”

चार पावले रेंगाळत चालल्यासारखें करून तो पुन्हा थक्कला.

म्हणाला, “आपण गाडीनेंच जाऊं बाई ! थेट मिरजेला. मध्यें वाडीला देखील उतरायचें नाही. मोटारींत उगीच कोणी ओळखीचीं माणसें भेटायचीं; आणि मग उगीच वैदा. चला आपण गाडीनेंच जाऊं.”

“चल.” मी म्हणाल्यें.

मीं ओळखले कीं पोलिमांना मिऊन याच्या मनांत ही कालवाकालव होत आहे. पण असें कां ? याला आज एकाएकीं इतकें पोलिसांचें भय वाटायचें कारण काय ? हाही भूमिगतच असेल का ? पोलीस याच्या पाठीवर असतील ?

गेटावरच्या तळावर एक टांगा उभा दिसला. मीं त्याला हांक मारून सांगितलें, “स्टेशन.”

“बसा बाई !” टांगेवाला म्हणाला.

“मी मागें बसतो. मला जरा कळमळ्यासारखें वाटतें.” टांगेवाल्याच्या चेहऱ्याकडे दुरून न्याहाळून पाहिल्यासारखें करीत तो म्हणाला.

माझ्या तें ध्यानीं आलें. मला पुढें बसायला सांगून आपण मागें बसायला धजण्याइतका सोमनाथ उद्धट मुळींच नव्हता. मग असें कां ?

“काय रे ? आज फार चढली वाटतें !” टांगेवाल्यानें आम्ही टांग्यांत बसायच्या अगोदर आपल्या बैठकीवरून हटकलें, “बाई माणसें बरोबर असतांना तरी इतकी पिऊन बसूं नये रे !”

“अरे ! तो पिणारा नाही. बरें वाटत नसेल त्याला. मागें बसूं दे त्याला.” मी म्हणाल्यें. अगदीं मनांत येऊं नये ती कल्पना माझ्या मनांत आली; आणि ती देखील अगदीं खोडसाळ शब्दांचा काळा बुरखा घेऊन.

“लॉडेलगाट करतो आहे हा टांगेवाला माझ्याकडे पाहून.” मला वाटलें. तो टांगेवाला मुसलमान होता.

आमच्या मागाहून माणसें येत होतीं. सोमनाथाचें आमच्याकडे लक्षच नव्हतें. त्या माणसांकडे लक्ष होतें. तो कावराबावरा होऊन सभोंवार पाहत म्हणाला, “मी मागें जातो बाई ! तुम्ही पुढें जा. मला बरें नाही वाटत.”

बोलतां बोलतां तो रस्त्याच्या अगदीं कडेकडेनें चालूं लागला. मला वाटलें, पोलीस पाळतीवर असल्याचा तर संशय याला आला नाही !

“अरे, मी येऊं पोंचवायला तुला सोमनाथ ?” मीं टांग्यांत चढतां चढतां थवकून विचारलें.

“नको. काहीं नको. मी जाईन. तुम्ही जा.” तो मागें वळून न पाहतां पुट-पुटल्यासारखा बोलत जवळच्या बोळांत शिरला. दोन शब्द बोलायचाही अवसर मिळूं दिला नाही त्यानें मला.

मी तशीच टांग्यांत बसल्यें. माझा तर्क खरा होता. आमच्या मागाहून येणारे ते पोलीसच होते. पोलिसांना भिऊनच सोमनाथ मला सोडून पसार झाला असें आतां मला खरें वाटूं लागलें.

पण त्यानें तरी पोलिसांना इतकें कां भ्यावें ? त्याच्यावर वहीम होता म्हणून का ? मी अधिक विचार करीत थांबल्यें नाही. टांगेवाल्याला म्हटलें, “चल स्टेशनवर.”

“साला आतां सांपडणार पोलिसांच्या हातीं.” असें पोलीसांना त्या बोळांत शिरलेले पाहून स्वतःशींच पुटपुट टांगेवाल्यानें टांगा हांकलला.

“अहो ! मोठ्यांच्या नांवाखालीं झालीं तरी अखलीं कुलंगडों सदाच साधतात का? मिनिष्टराचा माळी झाला म्हणजे कांहीं अस्मानाची ×× फाडून आला नाही...च् च् च्...”

मी ओळखलें, तोंडून निघूं नये तो वाईट शब्द आपल्या तोंडून निघाला म्हणून तो चुटपुटला. मीं तें एकलें न एकलेंसें केलें. जनाची आणि मनाची इतकी लाज हे खालच्या थरांतील लोक देखील वाळगतात. आणि आम्ही?—आम्ही काय करतो?

“तूं ओळखतोस वाटतें त्याला?” मी टांगेवाल्याला म्हणाल्यें.

“होय तर बाई ! ओळखतो मी त्याला. तो नसेल मला ओळखीत कदाचित्. त्याला ओळख असती तर हाक मारायला चुकला नसता.” टांगेवाला म्हणाला.

“कुठची रे ओळख तुमची?” मीं उगीचच कुतूहलानें स्टेशनवर जाऊन पोहोंचेपावेतो वेळ काढण्यासाठीं पाह्लाळाची पोथी सोडली.

“एक कमी चाळीस सालापासूनची ओळख आहे आमची जेलांतली. आणि त्यानंतरची आमची ओळख...” आजूबाजूला कोणी ऐकत नाही अशी खात्री करून घेण्यासाठीं चौफेर नजर फेकीत तो हळूच म्हणाला, “आमच्या नाना पाटलाच्या पत्नी सरकारांतली...”

जग संथपणें टांगा चालवीत तो गोष्टी सांगूं लागला.

मीही नाना पाटलाचें नांव ऐकतांच कान टंक्कारून ऐकूं लागल्यें.



पुणें स्टेशन आलें. इतक्या लवकर कां स्टेशन आलें अशी चुटपुट मनाला लागून राहिली. इतकी मी आमच्या गप्पागोष्टींत रंगून गेल्यें होयें. तो शिल्लो-प्याचा पाह्लाळ नव्हता. महाराष्ट्रापुरती कां होईना, पण आपल्या लोकांनीं आपल्या अश्रूंनीं आणि रक्तानें लिहिलेली आमच्या चळवळीची उजेडांत न येणारी बखर होती ती.

आणि तो टांगेवालाही देशभक्तांच्या नांवरशीतला होता. बेचाळीसच्या चळवळींत मुंबईत कामगारांवर गोळीबार करण्याचा हुकूम नाकारून नोकरी गमावून तुरुंगांत गेलेला, पत्नीसरकारच्या रांगड्या कल्पकांबरोबर येरवड्यांतून त्या रात्री पळालेला, आणि चळवळींत गनिमी काव्यानें लढतां लढतां मुंबईत धारातीर्थी



पडलेला, आणि मुंबईच्या कामगार मैदानावर निघावंत काँग्रेस भक्तांनी आम्ही सर्वांनी ज्याची मुक्तकंठाने स्तुति केली, फुलें वाहिली, त्या सुलेमान पोलिस जमादाराचा थोरला भाऊ होता तो—बादशहा. मी कोणी चळवळींतली स्त्री आहे असें माझ्या खादी कपड्यांवरून आणि सोमनाथवरून हेरून त्यानें मोठ्या विशुद्ध अभिमानाने आपली ओळख मला करून दिली होती.

मी मात्र मनातल्या मनात शरमेनें खालीं मान घाटून माझी ओळख करून घ्यायची टाळली.

“हें घे बादशहा !” असें म्हणून मी त्याचें टांगाभाडें बारा आणे देऊं केलें. पण त्यानें तें घेतलें नाहीं.

“आमच्या गांधींच्या लोकांकडून मी भाडें घेत नसतों बाई ! मला आणखी काहीं मदत आमच्या लोकांना करता येत नाहीं. पण एवढेंही आम्ही करायला नको ?” असें बोलत त्यानें ते पैसे परत केलें.

“नाना पाटलाला आणि आपल्या साऱ्या लोकांना या सुलेमानाच्या भावाचा सलाम सांगा.” असें सांगतां सांगतां तो टांगा जवळच पलीकडे टांगारुडवर उभा करण्यासाठीं वेऊन निघून गेला.

मी मनांत म्हटलें, अशीं उघड्या नागड्या, ओघडघोघट, खडखडीत, रांकट व रांगड्या पण खऱ्या संकल्पित लोकराज्याचीं पाळेंमुळें जनतेच्या मनांत खोल खोल रुजली आहेत. तीं निर्मळ सत्य-अहिंसेच्या दहीदुधाच्या चिखलांत रुजलेलीं नसतील. अश्रूंच्या आणि रक्तमांसाच्या चिखलांत रुजलेलीं असतील. म्हणून काय तीं अगदीं अपवित्र टरवून खणून काढायचीं ? कीं तीं जोपासायचीं ?

आणि खणून काढायचीं आम्हीं म्हटलें, तरी तीं अगदीं खालच्या थरात जनतेच्या हृदयाला—सप्तपाताळांत शेपाच्या मस्तकाला जाऊन भिडलेलीं पाळेंमुळें आम्हांला खणून काढतां येतील ?

मी तिफिट काढलें. गाडींत जाऊन बसल्यें. गाडींत गर्दी बरीच होती. पण ती आमच्याच लोकांची गर्दी. त्या गर्दीत बसायला मला मुळींच संकोच वाटला नाहीं.

गाडी मुद्यायची शिटी झाली. माझें सहज प्लॅटफॉर्मवरच्या रेल्वेच्या मोठ्या घड्याळाकडे लक्ष गेलें. जवळ जवळ अर्धा तास मी उभ्या गाडींत बसल्यें होत्यों. पण तो दोन मिनिटांचा वेळ गेलासा मला वाटला. बादशहानें एखाद्या हजारांच्या चलनी नोटेचे कपटे गोळा करून आणावे तशा शेख मिरा, वनमाळी, जाई,

अहिल्या, सोमनाथ वगैरे अनेक भूमिगतांच्या ज्या गनिमी काव्याच्या तुटक तुटक युद्धकथा मला ऐकवल्या, ते कपटे जुळवून त्यांची हजारांची चलनी नोट तयार करण्यांत मी रंगून गेल्यें होत्यें. एक दाढीवाला काळा चष्मावाला तरुण गाडी सुटायच्या ऐन वेळेपावेतां प्लेटफॉर्मवर वर्तमानपत्र वाचीत रेंगाळत होता. तो मधून मधून माझ्याकडे पाहत होता. तरी देखील तिकडे माझें लक्ष नव्हतें.

गाडी सुटली. तो तरुण चटकन चपळीनें चालत्या गाडींत आमच्याच डब्यांत शिरला. डबा बहुतेक मोकळाच होता. सारीं आणखी पाच सात माणसें होतीं डब्यांत. तरी देखील तो तरुण माझ्या शेजारीं वाकावर रिकाम्या जागीं येऊन बसला.

मनापुढें प्रश्न उभा राहिला, “ कोण हा ? ”

अंमळशानें तो माणूस सिगारेट ओढायला उठून जरा दूर दाराच्या खिडकींत गेला. जातांना त्यानें आपला वर्तमानपत्राचा घडी केलेला अंक तिथें ठेवला होता. मला अगोदर सोमनाथच्या, आणि नंतर ब्रादशहाच्या गप्पांच्या गर्दींत ताजें वर्तमानपत्र विकत घ्यायला फावेलें नव्हतें. तें आयतें वाचायला मिळालें.

मीं तें हातीं घेऊन त्यावर नजर टाकली. तों प्रथमदर्शनींच ठसठशीत ठशांत छापलें होतें—

### ‘ पत्री सरकार ’चा प्रख्यात दरोडेखोर फकिरा याचा खून !

कन्हाड, ता. १२ ऑगस्ट. साताऱ्यांतील ‘ पत्री सरकार ’ या कुप्रसिद्ध चळवळींतील एका काळ्या पडद्यामागील एक प्रमुख सूत्रधार व प्रख्यात दरोडेखोर फकिरा बंदसोडे याचा बहेबोरगांवशेजारच्या जंगलांत अमानुषपणें खून झाल्याचें आढळून आलें आहे.

दरोडेखोर फकिरा हा अस्पृश्य होता. तो प्रथम मुंबईला कम्युनिस्टांच्या कच्छपीं लागलेल्या चळवळ्या कामगार होता. त्यापूर्वी सन १९३४ सालीं पुणें येथें नगरपालिकेचें मानपत्र स्वीकारण्याला महात्मा गांधी गेले असतां त्यानेच त्यांच्यावर बॉब टाकून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता म्हणतात. त्यानंतर तो मुसलमान झाला होता. त्यावरून त्याचें आणि त्याची बायको जाई इचें पटेनासें झालें होतें.

या खुनाच्या मुळाशीं प्रेमप्रकरण व सवतीमत्सर असावा. एका प्रख्यात भूमिगत ‘ बेचाळीस ’ चळवळ्याची तरुण धनाढ्य भूमिगत प्रेयसी अहिल्या-देवी ही आपल्या प्रियकराशीं भांडून फकिराशीं मैत्री जोडून राहत असे.

त्यामुळे फकिराची बायको जाई या भूमिगत चळवळ्या तरुण स्त्रीने चिडून फकिराचा खून केला, व स्वतः पोलीस ठाण्यावर जाऊन खुनाची कबुली दिली. जाई सध्या पोलिसांच्या अटकेंत आहे. अधिक तपास चालू आहे.

अहिल्यादेवी फरारी आहे.

या खटल्यांत 'पत्री सरकार'चीं आणखी अनेक कार्ळीवेरीं कुलंगडीं प्रकाशांत येण्याचा संभव आहे.

मुंबईचा एक कम्युनिस्ट कामगार पुढारी शेख मिर्ग याचा या प्रकरणी खोलवर हात असावा असा पोलिसांना संशय असून ते त्याच्या तपासात आहेत. शेख मिर्ग फार दिवसांपासून भूमिगत असून 'पत्री सरकार' गुन्हेगारीच्या बाबतींत तो पोलिसांना हवा आहे.

## ११ : भारतमाता की जय !



...ती भयंकर वातमी वाचतां वाचतां माझ्या डोळ्यांपुढें अंधारी येऊं लागली. अंतःकरणाला भयंकर धक्का बसला. किती वेळ मी तशी सुन्न होऊन बसत्यें होत्यें न कळे. तो माझा शेजारी प्रवासी तरुण माझ्या शेजारीं केव्हां आपल्या जागेवर येऊन बसला हें देखील माझ्या ध्यानीं आलें नाहीं. आमची घेचाळीसची चळवळ, त्या चळवळींत हिरारीनें भाग घेणारी ही मंडळी, एकमेकांच्या जिवाला म्हटल्या क्षणीं जीव देण्याइतकी एकी आणि आपुलकी तेव्हां त्यांच्यांत होती. तें सारें कुठें गेलें ?

मला एकदम जुनी आठवण झाली, फार्किसाच्या त्या कळकळीच्या उद्गारांची. “भारतमातेच्या मंदिरासमोवार आम्ही सर्वांच्या सुखासमाधानाचें, एकीचें, प्रेमाचें, जिद्दाळ्याचें नंदनवन उटवीत आहों, वाई ! त्यासाठीं हें तण काढून अगोदर जागा वेणी करात आहां. जागा वेणी करतां करतां आम्हीच बाग लावणार. आम्हीच मेहनत मशागत करणार. आम्हीच ती बाग उफाळ्याला आणणार. आम्ही आमच्या रक्तानें झाली तरी ती बाग शिंपणार; फुलांफळांच्या बाजाला आणणार. आमचा बाग, आमचें मंदिर. आपणें स्वाामीमहाराज तुरुंगानून सुटून येतील तेव्हां त्यांच्या पायांवर लोटांगण घालून आम्ही सांगणार कीं स्वामीजी ! ही आपल्या भारतमातेची बाग आणि हें त्या बागेतलें भारतमानेचें मंदिर ! काहीं चुकत्यामाकन्याची आम्हाला क्षमा करा. तुमच्या हातानें त्या मंदिरावर ‘भले दानाम !’चा सोन्याचा कळस चढवा. आणि आमच्या गांधीबाबांना जाऊन सांगा कीं तुमचा ‘करा किंवा मग’ हुकूम आम्हीं अगदीं इमानानें पाळला. आम्हीं तुमच्या हुकुमावरहुकुम केलें तरी, किंवा करतां करतां मेलें तरी. —आणि मग जेव्हां आमचा देश स्वतंत्र होईल, त्याचा मोठा उत्सव होईल, आमच्या काँग्रेसचा तिरंगी झेंडा दिल्ली राजधानीवर डौलानें फडकू लागेल, आमची फत्ते झाल्याचे चौथडे झड्डें लागतील, तेव्हां आम्ही सारे आमच्या भारतमातेचे परतीस कोटी बाळगोपाळ आमच्या सात लाख खेड्यांत आनंदीआनंदानें नाचत बागडत ललकारूं, ‘भारत माता! की जय ! महात्मा गांधी की जय !...’ जे जगतील वांचतील ते तो सोहळा पाहतील.”

हे तेव्हांचे फकीराचे उद्गार होते. पोलिसांच्या पाठपुराव्याचा कहर झाला. गावेंचीं गावें वेदून, नाकेबंदी करून, घरोघर धुंडून ते फकिरा आणि वनमाळी यांची शिकार साधण्यासाठी त्रेचाळीस सालीं पत्रीसरकारच्या ऐन दराऱ्यांत धडपडू लागले. तेव्हां तो वनमाळींबरोबर जेजुरीच्या रानाकडे जाते वेळीं आमचा निरोप घेतांना गर्हितरून बोलला होता.

मी तेव्हां त्याला म्हणाल्यें होत्यें, “जे जगतील वांचतील ते तो सोहळा पाहतील असें रे कां म्हणतोस ? आपण सारींजणें तो सोहळा पाहायला जगणार आहों.”

“जगलों तर कुणाला नको आहे बाई ! जगलों वांचलों तर भेटूंच आम्ही पुन्हा. पण नाहीं जगलों; पोलीस शिकारी कुत्र्यांसारखे पाठीवर आहेत, त्यांनीं गांठलें एखाद्या जंगलांत, घातली गोळी आणि मेलें. तर ?..”

ते त्याचे अखेरचे शब्द आठवणी आठवणीनें माझ्या कानांत घुमूं लागले.

“अखेर भारतमाता स्वतंत्र झालेली पाहायला कांहीं जगला नाहीं विचारा !” हे दुःखाच्या उमाळ्यासरसे शब्द तें वर्तमानपत्र शेजारच्या माणसाच्या हातीं देतां देतां माझ्या मुखावाटे बाहेर पडले.

“कुणाचा खून झाला ? फकिराचा ?” माझ्या शेजारीं जरा पलीकडे बसलेल्या एका उतारून विचारलें.

“होय.” मी उत्तरल्यें.

“कुणीं केला ?—त्यानें प्रश्न केला.

“जाईनें.” मी जीभ चोरून उत्तरल्यें. त्या दोघांचें नवरात्राचोचें नातें बोलून दाखविण्याचें धैर्य मला होईना.

पण त्या माणसाला तें माहित होतें वाटतें. त्यानें वर्तमानपत्राकडे नजर टाकीत विचारलें, “जाई म्हणजे त्याची ही बायको का ?”

“होय वाटतें.” मी उत्तरल्यें.

“बाकी, तोही एक माथेफिरू होता; आणि तीही एक माथेफिरू होती. दोघेही अगदीं एकसारखीं. आणि हा खून प्रेमाच्या लफड्यांत झाला असेल ! तुम्हांला माहित आहे ती अहिल्यादेवी ?”

“नाहीं.” मी खोटेंच उत्तरल्यें.

“आम्हांला तरी काय; लोक बोलतात म्हणून माहित. तुम्ही ओळखतां त्या फकिराला ?”

मी पुन्हा खोटेच उत्तरल्यें, “नाहीं.”

“आणि भारतीस्वामींना तरी ?”

मी त्याही प्रश्नाला मानेनें नकार दिला. मला त्या ओळखीदेखीच्या जंजाळांत गुरफटून जायचें नव्हतें. जरा पलीकडे एक माणूस मधून मधून लक्ष लावून माझ्याकडे पाहत होता. तिकडे माझें लक्ष असूनही मी लक्ष नाहीसें दाखवीत होत्यें.

“अहो ! हा भारतीस्वामी म्हणजे रामदास महाराजाच्या आश्रमांतील भंगलेला देव. माहीत आहे तुम्हांला ?”

मला त्या माणसानें भारती स्वामींचा ब्रदरायण संबंध रामदास महाराजाशीं लावलेला ऐकून राग आला. ती स्वामींची ब्रदनामी आहे असें मला वाटलें. मी जरा रागांतच विचारलें, “तुम्हांला हें कुणी सांगितलें ? मोठ्या माणसाविषयीं आपण असें उचलली जीभ कीं लावली टाळ्याला करून भलतेंच काहीं बोट्टं नये.”

“भलतेंच नाही बोलत मी हें ब्राई ! मी सांगतो हें खरेंच आहे.” तो माणूस माझ्या नापसंतीच्या उद्गारांनीं जरादेखील हिरमुष्टी न होतां उलट वाटल्या आत्म-विश्वासानें बोलत होता.

“स्वामी काय अगदीं नवे आले आपल्या प्रांतांत ?” मी म्हणाल्यें, “इतकीं वर्षें झालीं स्वामींना येऊन—”

“पण स्वामी आले तरी रामदास महाराज तेव्हां नव्हता ना आपल्या आश्रमांत ! आश्रम बरींच वर्षें सरकारजमा होता. आणि महाराज उत्तर हिंदुस्थानांत कुठेंतरी संचार करीत होता.”

“तुम्हांला हें कुणी सांगितलें ?”

“माझीच नव्हे, स्वामींच्या कुटुंबाचीदेखील तशीच खात्री पटली आहे की !”

“कुटुंब ? स्वामींचें कुटुंब ?”

“होय. स्वामींना कुटुंब आहे, मुलगा आहे, मोठी मुलगी आहे. ब्राई ! तुम्ही सावरगांवांत दोन वर्षांपूर्वीं आश्रम घालून होतां ना ? खरें सांगा.”

आतां खोटे सांगावची सोयच नव्हती. मी म्हणाल्यें, “होय. मग पुढें ?”

“तेव्हां एक विधवा ब्राई येऊन गांवांत एका बाजूला एका झोंपडींत राहिली होती. बरोबर एक दहा अकरा वर्षांचा मुलगा होता. मायलेकरें आम्हांला पुष्कळ चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवायचीं. चरख्यावर सूत काढायला, टकळीवर सूत काढायला, हातमाग चालवायला, असें कितीतरी चांगले चांगले शिकवायचीं तीं

आम्हांला. तीच स्वामींची मंडळी. मावशी आणि अविनाश. ”

पहाटेला सोमनाथ झोडला, आणि आतां पुन्हा हा माणूस बोलत होता. तीच गोष्ट. अगदीं तीच. पण अधिक खात्रीनें बोलत होता. त्यावर विश्वास ठेवावा तरी कसा, व न ठेवावा तरी कसा ?

“ तुम्ही सावरगांवचे का ? ” मी त्या गृहस्थाला विचारलें.

“ होय. तुम्ही मला ओळखलें नाहीं बाई ! पण मी तुम्हांला ओळखलें. ”

तरी देखील मला ओळख पटेना. आठवण होईना. मधल्या दीर्घकालीन आजारांत जुन्या आठवणींची वाळवीनें खाल्लेल्या अडगळींतल्या पेटींतील वस्त्रां-सारखी माझ्या आठवणींची अवस्था झाली होती. पूर्वीच्या पुष्कळशा गोष्टी आठवतच नसत.

मला अजून आठवण पटत नाहीं असें पाहून तो माणूस म्हणाला, “ बाई ! त्या दिवशीं तुम्ही कोव्हापूरला गेल्यां होतां समेला. आमच्या जयवंतराव निर्वाणांना हार घालायला. आम्हीं गावांनें तुम्हांला पाठवले होते. तेव्हां पहाटेला तुम्हांला आम्हीं येऊन नाहीं उठवले ? मी आणि गांवमामाने ? ”

“ तुम्ही भगवान चौगुले ? ”

“ होय. आतां कशी ओळख पटली ? तरी मी केव्हांचा तुम्ही गाडींत चढल्या वेळेपासून वाट बघत होतां. म्हटलें, पाहूं बाई मला ओळखतात का. मीच होतां तुम्हांला सांगितलें तेव्हां. आणि आमचा गांवमामाही होता. आठवतें ? ”

“ आठवतें. ” मला बोलता बोलतां हसूं येऊं लागलें. अशासाठीं कीं, इतक्या घरोब्यानें माझ्याशीं सावरगांवांत वागणाऱ्या माणसालाही मी कशी अशी विसरल्यें ! मला आतां तेव्हाच्या एकेक गोष्टी आठवूं लागल्या. भगवान चौगुले माझ्या सावलीसारख्या नेहमीं माझ्याबरोबर हरएक कामांत असायचा. अगदीं जन्मदात्या वडिलांसारखा माझ्यावर वडीलकीच्या मायेची पाखरछाया धरून. गांवात असें आहे, असें नाहीं, सारे मला नीट समजावून सांगायचा. मी कोणतेही काम हातीं घेतलें कीं हा आपला पुढें आहेच.

“ माझ्याच शेजारीं झोंपडींत राहात होत्या त्या बाई तेव्हां. माउली इतकी थोर, इतकी सज्जन, कीं रोज उटावें आणि तिच्या पायांचें तीनत्रिकाळ तीर्थ घेऊन पावन व्हावें. ” भगवान मावशींविषयीं सांगूं लागला.

“ पण मावशी ना रे त्या त्या मुलाच्या भगवान ? ” मी विचारलें.

“ होय. मला देखील त्या ब्राईनीं तसेंच सांगितलें होतें. मला वाटे, मी स्वामींच्या आश्रमांत त्यांना पाहिलें आहे केव्हां तरी. सदानंदबुवा म्हणजे आमचे फार फार आवडते. फार फार देवमाणूस. हें नवरात्राकोचें जोडपें गांवांत आपल्या लोकांच्या झोंपड्यांपुढें, गोठ्यांत, आम्हांला शिकवण्यासाठीं स्वतः आमच्या घराची घाण उपशीत रावूं लागलें ना, कीं आम्हांला वाटायचें, हें साक्षात् लक्ष्मी-नारायणाचें जोडपें आमचा उद्धार करायला अवतार घेऊन आलें आहे. तेव्हां आम्हांला कल्पनाही आली नाही कीं स्वामींचा आणि या मावशींचा असा संबंध असेल म्हणून. स्वामीही तेव्हां दुसऱ्या प्रांतांत संचार करीत होते. ”

“ आणि त्या सदानंदबुवांचें काय झालें ? ”

“ बुवा जे ह्या गल्लेष्ट बोक्याच्या खुनशी बंदकैली बुवावाजीला विटून आश्रम सोडून गेले, ते तिकडेच वारले. कोणी म्हणत, त्यांनीं ह्या सैतानाच्या सैतानी चाळ्यांना विटून जीव दिला. कोणी म्हणत, ह्या बुवाच्या कोणा गुरुभोळ्या मारे-करी चेल्यांनीं त्यांना ठार मारलें. मावशींपाशीं गोष्ट काढली, तर त्या बोलायचें टाळीत त्या मुद्द्यावर. तोंच एके दिवशीं स्वामी त्या टापूंत संचार करूं लागले, आणि मावशी एकाएकीं निघाल्या गांव सोडून. आम्हीं विचारलें त्यांना. तुम्ही इतक्या आमच्या गांवावर रुसलांत कां? तर त्याला उत्तर म्हणजे डोळ्यांतून घळघळ पसाभर पाणी!—तुम्ही तेव्हां आजारी होतां. कोल्हापूरला गेलों त्या आमच्या कम-नशिबानें माघान्या आमच्या गांवीं आलांच नाहीं—आणि मावशींचें तें कोडें काल उलगडलें, मावशी अचानक मला लकडी पुलापलीकडे पुण्यांत भेटल्या तेव्हां. ”

मी एकेक एकत होयें तें नवलच ! मला काहीं सुचेना. मन अगदीं सैरभैर होऊं लागलें. डब्यांतली मंडळी देखील चमकल्यासारखी करून आमच्याकडे पाहत होती.

“ आणि तें उलगडलें देखील अशा चमत्कारिक रीतीनें कीं—” बोलतां बोलतां भगवान एकदम थांबला.

“ कसें उलगडलें ? ” मी विचारलें. मला तें रहस्य जाणण्याची आतां विलक्षण उत्सुकता लागून राहिली होती.

“ आम्ही आपल्या आमच्या जिल्ह्यांतल्या गोष्टी बोलत चाललों होतो आमच्या लोकांच्या नेहमींच्या भानगडीच्या ! त्यांत विषय निघतां निघतां अहिल्यादेवीचा निघाला. ”



माझ्या ब्रिन्हाडून कोल्हापुरांत अहिल्या जी लाल पथकाचे पोवाडे ऐकायला म्हणून गेली, ती पुन्हा कांहीं आजवर मला दिमली नव्हती. तिचा टावठिकाणाही नव्हता. आणि आतांच वर्तमानपत्रांत रातमी वाचली ती कांहींतरीच. डोळ्यांनी वाचून नये आणि कानांनी ऐकून नये अशी. मनांत मी म्हणत होय, भलेपणाच्या शिखरावर असलेलीं माणसेंदेखील एकदां पाऊल चुकून शिखरावरून घसरलीं कीं थेट अगदीं सप्तपाताळांत घरंगळत जातात तीं अशीं.



मीं भगवानला विचारलें, “अहिल्यादेवी कुठें आहे तुम्हांला माहीत आहे ?”  
“माहीत आहे. पण ती बेपत्ता काळोखांत कुठेंतरी आहे एवढें माहीत आहे.”

भगवान म्हणाला.

“म्हणजे काय ?” मी म्हणाल्यें. मला तो काय म्हणाला त्याचा अर्थच कळेंना.

“ती गेले चार आठ दिवस बेपत्ता आहे म्हणतात. कोणी कुठचा कुठचा पत्ता सांगतात. पण तो काळोखांतला.”

मला काळोखाचा अर्थच कळेंना. मीं विचारलें, “अगदीं स्पष्ट सांगा ना मला ! काळोख म्हणजे कुठचा काळोख ?”

“तुम्ही आमच्या धनीसाहेबांना ओळखतां ना ?”

“जहागिरदारसाहेबांना ?”

“होय.”

“ओळखल्यें.”

“आणि त्यांच्या कारभाराला ओळखतां ?”

“कोण जयवंत निर्वाण ?”

“ते कसे आतां कारभारी ? आतां फार थोर माणूस झाले आहेत ना ते ? आपले मंत्री आहेत ते. ते कसे आतां कारभार पाहतील ? आतां त्यांचा कारभारी, तो जहागीरदारांचा कारभारी झाला आहे. गांवमामा. तुम्ही त्याला ओळखतां ?”

“हो ! चांगली ओळखल्यें.”

“त्या गांवमामाचा दरास फार वाढला आहे आतां. तो आतां साधा माणूस राहिला नाहीं. मोठा पुढारी झाला आहे तो आतां. आणि जहागीरदार तर काय,

मोटे देशभक्त बनले आहेत. आतां पाहाल तुम्ही त्यांना, तर पांढरे शुभ्र खादीचे कपडे. मोटार खादीची मिळत नाही तिथें इलाज नाही. नाहीपेक्षां आवडत्या कुत्र्याच्या अंगावरची झूल देखील खादीच्या रेशमाची आहे.”

मला भगवानची खोंचक मर्मभेदी वाक्चतुरता माहीत होती. दुसऱ्याला शब्दांचा मुका मार कसा द्यावा, अस्वलासारख्या शब्दांनी गुदगुल्या करून एखाद्याला अगर्दी हंसवून हंसवून हैराण करून टार कसें करावे, या बाबतींत त्याचा हात धरणाऱा कोणी नव्हता. तो उपराधानें काय काय मर्मभेदक शब्द बोलतो ते मी लक्षपूर्वक ऐकत होतें.

सावकारीचे, जमीनजुमल्याच्या गहाण—खरेदी—विक्रीचे, दरखास्ती—हुकुमनामे—कैफियती असे दरोबस्त कागद आतां आमच्या जहागीरदारांच्या कचेरींत तुम्हांला खादीच्या रुमालांत बांधलेले आढळतील...”

“पण सयतांवरचा जुटूम पूर्वीसारखाच चालला आहे ?”

“पूर्वीपेक्षां वाढला आहे. पूर्वी तुम्ही आमच्या भागांत काम करीत होतां ना, आणि स्वामी काम करीत होते ? तेव्हां एकट्या तिरंगी झेंड्याला मान होता आमच्या गांवांत. पण आतां तिरंगी झेंड्याइतकें अथवा त्याहूनही अधिक महत्त्व भगव्या झेंड्याला आहे.”

“भगवा झेंडा म्हणजे कुणाचा ? शिवाजीचा की सावरकरांचा ?”

“दोघांचाही म्हणा ना ? दोघांनींही त्याला आपला म्हणावें. पण हा झेंडा थोडक्यांत सांगातचें तर सावरकरांचाही नव्हे आणि शिवाजीमहाराजांचाही नव्हे. शिवाजी महाराजांचा काय आणि सावरकरांचा काय, भगवा झेंडा त्यागाचा होता. आमचा हा भगवा झेंडा भोगाचा आहे. कुंभार अत्रव्दार स्त्रियांच्या अत्रव्दार देवाच्या, देशाच्या आणि धर्माच्या नांवावर दरोडे घालणारा आहे हा आमच्याकडचा भगवा झेंडा ब्राई ! ध्यानीं आलें तुमच्या मी काय म्हणतो तें ?”

मी तें ऐकून आश्चर्यांत बुडून गेल्यें. मला त्या बोलण्याचा अर्थच कळेंना. कोणी मोठा विद्वान नव्हे, वक्ता नव्हे, गाजलेला देशभक्तही नव्हे, असा हा सामान्य माणूस इतकें जहरी पण अंतःकरणाच्या तळमळीनें बोलत होता. तें खोटें नसणार असें तर वाटे; आणि तें खरें नसावें असेंही वाटे.

भगवान बोलतां बोलतां जरा थांबला. त्याची चर्या पहिली तों ती रागानें लाल होत होती. त्याच्या अंतःकरणांतील दाह त्याच्या चर्येवर स्पष्ट उमटलेला दिखूं लागला होता.

“आज रामदास महाराजाचें राज्य पुन्हा सुरू झालें आहे आमच्यावर बाई ! आणि आतां आमच्याकडे लहान मोठे किती तरी शिवाजी पावसाळ्यांतल्या कुत्र्यांच्या छत्र्यांसारखे उमटूं लागले आहेत. आमचे जहागीरदार मोठे शिवाजी. आमचा गांवमामा गांवठी शिवाजी. रामदास आणि हे शिवाजी यांची एकी होऊन तिरंगी झेंड्याच्या अभयारखालीं अशी त्या रामदास महाराजाच्या भगव्या झेंड्याची आमदानी आमच्याकडे पुन्हा सुरू होऊं लागली आहे. आतां तुम्हांला कुणी विचारणार नाही. स्वामींना कुणी विचारणार नाही. तुमचा आमचा तो जुना जमाना झाला आतां. मार्गे पडला. आतां आमचे मोठे शिवाजी मोठे काँग्रेसवाले झाले आहेत. जितकी इंग्रजांवर त्यांची निष्ठा होती, तितकीच आतां—”

“गांधींवर आहे ?”

“नाहीं. चुकतां. निष्ठा गांधींवर नाही; काँग्रेसवर आहे. राज्य करायला पुढें सरसावलेल्या थोर लोकांच्या बऱ्यावाईट कृत्याचा वेळीं अवेळीं पाठपुरावा करणाऱ्या, बटकीप्रमाणें रावणाऱ्या गांधींवर काँग्रेसवर त्यांची निष्ठा आहे. आरंभीं ‘महात्मा गांधी की जय’ म्हणायचें, शेवटीं ‘महात्मा गांधी की जय’ म्हणायचें, आणि गांधीजींना असे साक्ष ठेवून सारें करायचें. काळ्या बाजारांत, तसेंच कुळांच्या, कामगारांच्या, कारकून, मास्तर अशा तुमच्या आमच्यासारख्या गरीब बुद्धिवान लोकांच्या पिळगुकीनें देश संकटांत आहे म्हणून त्याच्या पोटावर पाय आणायचे; नांव गांधीजींचें ध्यायचें आणि रान पुंजीवाल्यांना पोळांना चरायला मोक्यात मोकळें सोडायचें. असला मामला चालला आहे आजकाल. तुम्ही आता येणार आहां आमच्या गांधीं पुन्हा ?”

“होय.” मी उतरल्यें.

“या तर. आणि पाहा आम्हीं तुमचें, स्वामींचें, ग्रामराज्य कसें मूळपासून नांगरीत आहों तें. उद्यांच या. उद्यां तुमची पंधरा आगस्ट ना ? उद्यां आपला भारत स्वतंत्र होणार ना ? तो गांवचा सोहळा पाहायला या. म्हणजे तुम्हांला तिथें नवा नवा घटोल्काचा बाजार दिसून येईल. तुमच्या आणि स्वामींच्या आश्रमांत आतां ओसाडी उगवूं लागली आहे. तुमच्या चरख्यांना आतां सरपणाच्या महागाई-मुळे बरा भाव येतो. रामदास महाराजाचा आश्रम पूर्वींसारखा कां, पण पूर्वींपेक्षांही अधिक फोफावला आहे. उद्यांचें गांवचें मुहूर्ताचें झेंडावंदन आमच्या खादी पांघरणाऱ्या शिवाजीच्या हातून मोठ्या थायामाटांत होणार आहे. आणि त्याला

महाराज शिवाजीच्या डोक्यावर आपल्या हातच्या भगव्या झेंड्याची सावली धरून आशीर्वाद देणार आहे.”

बोलतां बोलतां भगवान एकदम मनस्तापाच्या अतिरेकाचा एक उसासा टाकून उठला. स्टेशन आले होते. तो खाली उतरतां उतरतां म्हणाला, “असें कांहीं आहे बाई ! आतां मी जातो. माझे दोस्त गाडीत कुठें बसले आहेत तें पाहातो. राजकारण ह्या आतां झाल्या आहेत अशा शिळोप्याच्या गप्पा. धंदेवाले लोक आम्ही. आमचा व्यापारधंदा अगोदर पाहिला पाहिजे. पाहातो इतका आल्यासारखा कुणी काय व्यापार केला तो. येतो मी.”

भगवान मला नमस्कार करून खाली उतरला.

भगवानमागोमाग डब्यांतील बाकीचे चार लोकही खाली उतरले. आतां डब्यांत फक्त मी, तो काळा चष्मावाला नवा प्रवासी, व पलीकडच्या बांकावर दोन बाया झोंपलेल्या होत्या.

गाडी सुटली. आमच्या डब्यांत कोणी नवे उतारू शिरले नाहीत. मी खिन्न मनानें स्वतःशीच भगवाननें माहिती सांगितली त्या प्रकाशांत भूतकाळाकडे न्याहाळून पाहत विचार करीत होत्ये. आम्ही आमच्या ग्रामराज्यांत रामराज्याचें नंदनवन फुलवूं पाहत होतो, मी आणि स्वामी ! त्या आमच्या अर्ध्यामुर्ध्या रामराज्यांत अशी रावणशाही माजली आहे एकूण ! जहागीरदारांसारखे लोक काँग्रेसपुढारी म्हणून पुढें येऊ लागले, कीं लांडगेच शेळ्यामेंढ्यांचे कळप राखणारे रखवालदार झाले म्हणायचे ! आणि स्वामींविषयीं इतकें भगवान बोलला—खरें असेल तें ? ...मनाला कांहींच उमज पडेना. ते सदानंदबुवा म्हणजे—



“तुमच्या माहितीचा होता हा फकीरा ?” तेवढ्यांत त्या शेजारच्या तरुणानें वर्तमानपत्र कोटाच्या खिशांत ठेवीत मला विचारलें.

“होय. होता माहितीचा. कां ?” मी त्याच्या चेहऱ्यावर आणि आवाजांत माझ्या कांहीं आठवणी सांपडतात का न्याहाळीत विचारलें.

“नाहीं; उगीच मला तसें वाटलें. तुम्हांला कुठें जायचें आहे ?” त्या तरुणानें प्रश्न केला.

मला अधिक ओळख पटूं लागली. पण डोळे कांहीं त्याचे त्या काळ्या चष्म्यांतून दिसेनात.

“मी चाल्ल्यें किल्लोस्करवाडीला. कां ?” मी म्हणाल्यें.

तेवढ्यांत त्यानें आजूजाजुला पाहत हातरुमाल खिशांतून काढला. चष्मा काढून तो हातरुमाल्यानें तोंड पुसूं लागला.

तेव्हां मात्र मला त्याची ओळख पडली. तो शेख मिरा होता. पण मी त्याला हांक मात्र मारली नाहीं. कारण पोलिसांच्या पकड वारंटाची, बक्षिसाच्या लालुचीचें विघाचें पाणी पाजलेली मृत्यूची तरवार त्याच्या मानेवर लटकतांना मला दिसत होती. मी ब्रोलवें आणि कोणी चोरून ऐकावें. तो गुतपोलीस असला तर ?

“तुम्हांला कुठें जायचें ब्राई ?” मी पलीकडच्या बांकावरील दोघी बायांना विचारलें.

त्या दोघीही माझ्या तोंडाकडे पाहूं लागल्या.

“तुम्हांला जायचें कुठें ?” मी पुन्हा विचारलें.

त्या बाया कांहीं तरी मला न कळणाऱ्या भाषेंत पुटपुटल्या. मला त्यांची भाषाही कळेना आणि त्या काय म्हणतात तेंही कळेना.

पण शेख मिराला त्यांची भाषा कळली. तो एकदोन वाक्यें त्यांच्याशीं त्या भाषेंत ब्रोलला. मी आपली शुभासारखी ऐकत होत्यें.

“तेलगू बाया आहेत त्या. भिकारणी आहेत. फार दूर जायचें आहे त्यांना निजाम हैद्राबादेकडे. त्यांना मराठी येत नाहीं.”

“नाहीं ?”

“नाहीं. पुढींच येत नाहीं. आपणाला निर्धास्तपणें ब्रोलतां येईल. बरें कुठें चाल्लां तुम्ही आतां ?”

“मला जायचें आहे माझ्या सावरगांवाला. मध्यें उतरल्यें तर किल्लोस्करवाडीला उतरणार आहे.”

“नका. उतरूं नका. धोका आहे. आतां वर्तमानपत्रांत वाचलेंत ना ? रान पेटलें आहे. आपले शेलके भूमिगत चळवळे तिथल्या जगलांत जमणार आहेत असा पोलिसांना सुगावा लागला आहे. पोलीस धाड घालायला चुकायचे नाहींत. आणि तुम्ही मात्र हकनाहक त्यांत सांपडाल. आज सोमनाथ आतांच पकडला गेला.”

“सोमनाथ पकडला गेला ?”

“ होय. तुमच्याबरोबर येणार होता वाटते तो ? ”

“ होय. पण तो कां बरें पकडला जावा ? ”

“ कां म्हणजे ? आजकाल आमच्या लाम्याबांध्याचा माणूस म्हटल्या कीं पोलीस त्याच्या सावलीलाही त्रिचकतात. इतके दिवस पोलिसांना माहीत नव्हतें तो आमचा माणूस आहे असें. पण फकिराच्या खुनानें त्याला उघडकीला आणलें. पोलिसांना संशय आहे कीं ती खुनी जाई याची लेकर. असल्या कारस्थानांचे आणखी धागेदोरे शोधून पाहतां आले तर पाहण्यासाठीं पकडलें असेल त्याला. या गोष्टींना कांहीं इत्यज नाहीं आतां. वाळल्या गवतावर आगीच्या ठिणग्या पडल्या, कीं आग अशीच भडकत जायची. ”

“ पण शेख मिरा ! लोकांत ही अपप्रवृत्ति वाढील लागणें चांगलें का ? ”

“ चांगलें कोण म्हणेल याला ? ”

“ मग लोकांनीं ही अपप्रवृत्ति टाकून सद्भावानें, स्वतंत्र भारताचे खरे नागरिक कां शोभूं नये ? भारत हा आपणां सर्वांचा मायदेश आहे. आपण सारीं एकाच भारतमातेचीं लेकरें आहों. सख्या प्रेमळ बहीणभावंडांसारखीं आपण सर्वांनीं प्रेमानें, गुण्यागोविंदानें कां नांदूं नये ? आपले स्वामी तरी आपणाला दुसरें काय सांगतात ? गांधीजी तरी हेंच सांगतात ना ? ”

“ पण गांधीजींचें सांगणें कधीं कुणीं प्रामाणिकपणें मानलें का ? आज गांधी-जींना खऱ्या अर्थानें कोणी मानतात तरी का ? आजचीं आमचीं काँग्रेस सरकारें पाहा. काय बूज राखली आहे आम्हीं आमच्या सरकारी कारभारांत गांधीजींच्या शिकवणुकीची. गांधीजींना भारताची चिरफाड व्हायला नको होती. आमच्या सरकारांनीं आणि काँग्रेसनें भारताचा शब्द मानला का ? पंजाब आणि बंगाल यांचीं खांडोळीं करायच्या गांधीजी विरुद्ध होते. पण दोघां भांडखोर भावांनीं दुष्टबुद्धीनें गोळ्यांतली कामधेनु आपापल्या वांट्याची कापून घ्यावी, तशीं त्या दोन प्रांतांचीं खांडोळीं केलींच ना ? गांधीजींची सत्य-अहिंसा तरी आपण व्यवहारांत कितीशी पाळली ? आणि आज कितीशी पाळीत आहों ? गांधीजींना बळवंतांकडून दुर्बळांची मिळकत व्हायला नको आहे. आपण आपल्या काँग्रेसच्या राज्यांत ही पिळणूक थांबवली आहे का ? जमीनदारी जुलुमापासून शेतकरी सुटला आहे ? कारखानदारी पिळणुकींतून कामगार सुटला आहे ? सावकारी पिळणुकींतून गरीब ऋणको सुटला आहे ! ... ”

तोंच घोरपडी स्टेशन आलें. आमच्या गोष्टी थांबल्या. मध्येच सांखळी तुटली. शेख मिश्रा चटकन उठून काळा चप्पा लावून दरवाजांत जाऊन उभा राहिला. तोंडाने शीळ घालीत तो इकडे तिकडे न्याहाळीत होता. सुदैवाने कोणी कांहीं हटकले नाही.

गाडी सुटली. तसा तो पुन्हा येऊन माझ्या शेजारी बसला. आगखी कोणी नवें माणूस आमच्या डब्यांत चढले नाही.

“नाहीं; आमची पांखरे कुणी जाळ्यांत अडकून फसायला जातात की काय पाहात होतो. बरे झालें. कोणी आले नाहीत गाडींत चढायला.” तो म्हणाला.

“बेचाळीसचा चळवळीचा काळ आजच्यापेक्षा चांगला होता, नाही रे? आजच्यापेक्षा अधिक उजळ माथ्याने, अधिक निर्भयपणाने वागतां येत होतें आपणा मंडळीला. तसें आज नाही. लोकमत हें खळाळून वाहत्या पाण्यासारखें चंचल आहे. त्यावेळीं गरीब, श्रीमंत, जमीनदार, व्यापारी, शेतसावकार, पोलिसांपासून अगदीं कांहीं कांहीं वरचे पोलिस अधिकारीदेखील चळवळीच्या एकाच मंत्राने भारलेले होते. आम्ही सत्कार्य करीत आहो असा त्यांचा आमच्या चळवळीवर भरंवसा होता. तसा आतां नाही.”

“होय. असें कांहींसें दिसतें खरें. पण—”

“याला कारण काय असावें बरें? लोकांचा काय, कुणाचा काय, विश्वास घड कुणावरच उरलेला दिसत नाही. काँग्रेसवर नाही, गांधीजींवर नाही, तुमच्यासारख्यांच्या चळवळीवर नाही, कम्युनिस्टांवर नाही—वाटतें की आपल्या पायाखालची—सर्वांच्या पायाखालची वाळू झपाट्याने सरकते आहे. ज्याची खोली माहीत नाही, ज्याचा आदि अंत माहीत नाही, अशा जगबुडीच्या उमळत्या प्रवाहाच्या किनाऱ्यावर उजाड वाळवंटांत येऊन पडल्यासारखें वाटतें मला तरी.”

“नाहीं. तसें नाही ताई! तसें नाही.”

“नाहीं काय? आज राष्ट्राला कोणी नेता उरला आहे का सारें राष्ट्र-भारताची काटेमाप रयत ज्याचा शब्द विश्वासाने मानील असा? गांधीजींचा देखील शब्द मानायला आज राष्ट्र तयार नाही.”

“तसें नाही. गांधीजींच्या मार्गे आज मागच्यासारखें सारें राष्ट्र उभें नाही हें मला तुमचें तितकेसें पटत नाही.”

“पटत नाही कसें? आज राष्ट्र गांधीजींच्या मार्गे आहे? जनमताचा वारा आज कोणत्या दिशेने वाहतो आहे आपण पाहतो ना? हिंदुमहासभेची चळवळ, संघाची

चळवळ या चळवळी किती जोगने फोफावत आहेत पाहा बरें ! लोकमताचा लोंढा महापुरासारखा वाढत विस्तारत त्या चळवळींमागें धो धो वाहत खळाळत चाललेला दिसत नाही आपणाला ? आणि अशा स्थितीत तुमचें म्हणणें काय, कीं लोकांच्या गाव्हाण्यांचे प्रश्न एकदम मिटवावे. म्हणजे लोकमत पालटूं लागेल. पण आजच्या स्थितीत कोणत्या तरी सरकारला शक्य आहे हें ?”

“सरकारनें शक्य करायचें मनांत आणलें तरच सारें शक्य आहे.”

“मग तुला काय वाटतें, असें लोकांचें कल्याण करायला आमच्या काँग्रेस सरकारलाच मनापासून नको आहे का ?”

“ज्या लोकांचें सरकार आहे, त्या लोकांचें कल्याण काँग्रेस करील.”

“काँग्रेस सरकार साऱ्या जनतेचें आहे.”

“हें पाहा, मी पूर्वीही स्पष्ट बोलें आणि आजही बोलतां. पूर्वी सिद्धांतानें बोलत होतो, आज प्रत्यक्ष प्रमाणांनीं बोलतो. गोष्ट कबूल. काँग्रेस सरकार जनतेचें आहे. कारण आम्हीं जनतेनेंच मते देऊन अथवा जनतेचीं मते मिळवून हें सरकार अस्तित्वांत आलें आहे. आधीं मुळीं जनतेत मतदानाचा हक्क किती थोड्या लोकांना आहे पाहा बरें ! इतका कोता मताधिकार. ज्यांना मत आहे, मन आहे, माणुसकी आहे, पण तरीदेखील तुमच्या आमच्या सरकारच्या कायद्याप्रमाणें ज्यांना मताधिकार नाही—”

“म्हणून काय त्या उणीवेबद्दल चोराला सोडून संन्याशाला मुळीं देणार तुम्ही ? सध्याचे कायदे वाईट असतील—”

“नुसते वाईटच नाहीत; जुलमी आहेत. माणसांना माणसांसारखें जगू देणारे कायदे नव्हेत हे.”

“कबूल ! अगदीं कबूल ! पुढें ?”

“जनतेच्या पिळणुकीवर आधारलेले सैतानी जुलमी सरकार टिकवून धरण्यासाठीं ‘सरकार’ पदावर आरूढ झालेल्या पिळणूकदारांच्या हितरक्षकांनीं सत्तेच्या जोरावर केलेले हे कायदे; जनतेच्या पिळणुकीला नीतिनियमांचें सोज्वळ फसवें स्वरूप देऊन तयार केलेले. त्या जुन्या कायद्यांवर प्रस्थापित झालेले आमचें काँग्रेसचें सरकार. त्या जुन्या कायद्यांनींच चालणारें. त्या कायद्यांनींच बळकट स्वरूपांत दंडेलीनें अस्तित्वांत आलेले—”

“काँग्रेस सरकार काय दंडेलीनें अस्तित्वांत आलें आहे ?”



“नाहीं. पण पूर्वीचें दंडेलीवर, दडपशाहीवर आधारलेलें इंग्रज सरकार आणि आजचें काँग्रेस सरकार यांच्या राज्यांत तत्त्वतः असा काय मोटासा फरक आहे मला सांगा ! फरक असला तर एवढाच कीं पूर्वी आम्हांला गोरे धनकुबेर पिळीत होते; त्यांएवजीं आतां तो आम्हांला पिळायचा अधिकार काढ्या—देशी धनकुबेरांना मिळाला आहे. आमचें सरकार कायद्यांनीं परदेशी व्यापाराला देशांत आळा घालील. घालतें. पण त्यांत फायदा कारखानदार—जमीनदारांचा. गोरगरिबांचा नव्हे.”

“स्वदेशांत स्वदेशी व्यापारधंदा वाढला, उद्योग वाढले, मोठमोठे कारखाने उभे राहिले, भारताचा माल देशाला पुरून दूर देशीं जाऊं लागला, जगांतील बाजारपेठा आम्हांला मिळाल्या, आमची राष्ट्रीय संपदा अशी राष्ट्रांतच राहिली, आणि भारत ही प्राचीन काळासारखी पुन्हा वैभवसंपन्न सुवर्णभूमि शोभूं लागली, तर ती तुम्हां आम्हांला अभिमान वाटण्याजोगी गोष्ट नाही का ? ”

शेख मिरा माझें ऐकून गालांतल्या गालांत हंसत माझ्याकडे पाहूं लागला. त्याच्या त्या हास्यांत विषाद होता. तिरस्कार होता. निराशा होती. आणि काढ्या ढगांनीं व्यापलेल्या आकाशांत एखाद्या काढ्या ढगाला रूपेरी किनार शोभावी तशी काळे खडक फोडून खळखळ वाहणाऱ्या निर्झरासारखी हिंमतही होती.

तो गप्प राहिलेला पाहून मी त्याला म्हणाल्यें, “का रे ? ” तरीदेखील तो काहीं बोलेंना. अंमळशानें तो म्हणाला, “तो अभिमान तुम्हांला नाही वाटणार.”

“अजूनही तुम्ही आणि आम्ही दोन आहों ? ” मी म्हणाल्यें.

“तुम्ही आमच्यापासून दूर चाललां आहां.”

“तीं कशीं ? ”

“तुम्ही काँग्रेसचे कैवारी आहां. आणि काँग्रेस आतां देशांतील जमीनदार—भांडवलदार अशा जनतेची पिळणूक करून जनतेचें रक्त शोषण करणाऱ्या वर्गाची कैवारी झाली आहे. तिचे तुम्ही कैवारी.”

“ही काँग्रेसची बदनामी आहे. काँग्रेस रक्तशोषकांची कैवारी नाही.”

“काळाबाजार करून जनतेला जिवंत राहायला अवश्य असलेल्या अन्नवस्त्रां-सारख्या वस्तूंचीदेखील दुर्मिळता—कृत्रिम दुर्मिळता स्वतःच्या नफेबाजीसाठीं निर्माण करणाऱ्या सामाजिक गुन्हेगार व्यापाऱ्यांना फांशीची शिक्षा द्यायला हवी अशी गर्जना आमचा एक भोळ्यांत मोठा काँग्रेस पुढारी करतो, तर दुसरा तसलाच मोठा पुढारी ह्या काळाबाजारवाल्या गुन्हेगारांवर नुसताच रागावतो. आई

लेकरावर रागावते तसा. हेच पुढारी मग काँग्रेस सरकार बनतात. राजांचेही राजे होतात. काँग्रेसचें एकच राज्य चालवितात. राज्यही चालतें; काळाबाजारही चालतो. असें राज्य आम्ही करतो! कुणासाठी हें राज्य करतो आम्ही? मला सांगा! हेच ना आमचें गांधीजींचें रामराज्य? हें राज्य पुंजीपतींसाठी चाललें आहे. जगांतील पुंजीशाही राजवटींशीं हातमिळवणी करीत आम्ही राज्य करीत आहों. आणि वर आम्ही लोकांना सांगतां, कीं आम्ही रामराज्य स्थापन करीत आहों. पण जनता तुमचें पुंजीपतींभ्राजिणें सरकार समजतें तशी भोळी नाही. जनतेची निष्ठा गांधींवर होती. सत्यअहिंसेची शपथ गांधींनीं घातली म्हणून जनतेनें ती आजवर पाळली. निष्ठेनें पाळली. पण जनतेची ही आम्ही फसवणूक करीत आहों. जनता आतां ओळखून चुकली आहे कीं गांधीजींची सत्य-अहिंसा आमचें सरकार पुराणांतलीं वांगीं मानतें. शब्दांनीं नाही पण कृतीनें. तुम्हां गांधीवाद्यांचे दिवस आतां संपत आले आहेत. शकुंतलाताई! तुम्ही म्हणतां ना, कीं गांधीवाद हा शुद्ध स्वरूपाचा कम्युनिझम आहे म्हणून? त्या गांधीवादाचा काळ आता संपला आहे—”

गांधीवादाविषयी कोणी कडू अथवा तीव्र बोललेले मला सहन होत नसे. शेख मिरा जें बोलत होता, तें पुष्कळसें कटुसत्य आहेसें मनाला वाटे. पटे. पण ते तसें मान्य करण्याइतकें मनोधैर्य माझ्या ठायीं नव्हतें. माझ्या डोळ्यापुढें नजर न टरण्याइतक्या वेगानें उत्पातांवर उत्पान होत असल्याचा भास मला होत होता.

“फार तर असें म्हणू आपण, कीं गांधीवादाचा गांधीसमाजाचा काळ अजून यायचा आहे.” मीं म्हटलें.

“तसें म्हणा. नुसत्या शब्दांत काय आहे? आज आम्ही पांढऱ्या शुभ्र खादी अभ्याखादी आणि सत्य-अहिंसेच्या नांवाखाली झांकून आणलेल्या कोरत्याही मालव्य आणि माणसाला गांधींच्या थोर नांवावरून नाही ओळखीत? तसेंच आणखी ओळखू. ‘महात्मा गांधी की जय!’ म्हणून आम्हीं आजवर गेल्या पाव दशकांहून अधिक काळात काळोखाच्या तोंडावारी काळोखी फसणारी काय थोडी थोडकीं कृत्ये करीं? तशीं आणखी करूं. ही गांधींची शेळी म्हणून शिकारी चित्तें तुम्ही आभ्याच्यावर सोडूं त्यागतं तर आम्ही त्याला तुमच्या समाधानामाटीं, तुमच्या राजवटींत राहायचें म्हणून फार तर गांधींची शेळी म्हणूं. पण प्रत्यक्ष वागण्यांना त्याला चित्तें म्हणूनच वागवूं.”

“खरेंच का रे शेख ! तुला असें वाटेतें ? गांधीवादाचा काळ संपला का ?”

“होय. संपला.”

“आणि आतां—ही आज सगळीकडे माजते आहे, अशीच अंदाधुंदी माजणार का ? जगाचा प्रळयकाळ इतका जवळ आला का ?”

“नाहीं. जगाचा प्रळयकाळ जवळ आला नाही, आणि तुम्ही भितां तसा प्रळय जगांत कधी व्हायचाही नाही. जगाचा जीवनक्रम नागमोड्या सरळ वाटेनें चालतो ताई ! माघार, मार्गे पाऊल आम्हां जगांतील जनतेला माहीत नाही. जग नेहमीं झगडत, टेंचाळत, मरत, मारीत पुढेंच जात आहे व जाईल.”

“पण आपणाला पुढें मार्गच मोकळा कुठें आहे आतां ? आमच्या वाटा बंद होत आहेत. जनता आमच्यापासून दूर दूर चालली आहे. गांधीजींच्या शिकवणुकीला दिवसेंदिवस विचारवंतांत खग थाराच नाहीसा होत आहे...”

शेख मिरा कांहीं क्षण विचार करून उजव्या हाताची मूठ आवळून लाल सलामाच्या पवित्र्यांत कांहीं बोलणार, तेवढ्यांत निरा स्टेशन आल्याची चाहूल लागली. शेख मिरा सावधपणानें सरसावूं लागला.

हा आतां उतरणारसें मला वाटूं लागलें.

“बरे पण आमच्या अहिल्येची कांहीं खबर ? लोक तिच्याविषयीं कोणी कांहीं बोलतात तर कोणी कांहीं बोलतात. त्याचा अर्थ काय ?” मी त्याला म्हणाल्यें.

“त्याचा अर्थ ? ताई ! इतक्या खोल्यांत तुम्हां शिरू नये. रावणाची आणि मंदोदरीची गोष्ट सांगतात ती तुम्हांला माहीत आहे ना ? लग्नानंतर मंदोदरीनें कौतुकानें रावणाचा जामदारखाना उघडून पाहिला; आणि त्यांतलें जें दालन उघडून पाहूं नको असें रावणानें तिला मागितलें होतें तें अधिक उत्सुकतेनें पहिल्या-प्रथम उघडून पाहिलें. त्या दालनांत निरपराधी लोकांना कंठस्नान घालून रावणानें त्यांचीं हाडें आणि कवठ्या भरून ठेवलेल्या सापडल्या. म्हणून तुम्हांला माझी विनंति आहे कीं तें दालन तुम्ही उघडून पाहूं नका. अहिल्यादेवी ताळ्यावर आली, आणि जिवंत सांपडली, तर आपली.”

“असें कां म्हणतां ? तिच्याही जिवाला धोका आहे ?”

“राखतां न येण्याजोगी अफाट संपत्ति अहिल्यादेवीच्या वाग्शाची आहे. मला ऐकून माहीत आहे कीं ती सारी दौलत सदानंदांची होती.”

“होय ?”

“ होय. सदानंदांच्या जन्माचे आणि संसाराचे तीन तेरा नऊ अठरा कसे झाले, त्याची वाताहत कशी उडाली, हे तुम्हीं मघाशीच नाही का ऐकलें ? मलादेखील तें पूर्वी माहीत नव्हतें. सर्वांचाच समज होता की सदानंदांनी रामदास महाराजाच्या पाशवी वृत्तीला विट्टून देह ठेवला. आणि त्यांची पत्नीही जी महाराजाच्या कच्चाटीतून सुटली, ती तिनेंही कुठें तरी जाऊन आत्महत्या केली असावी, असेंच सारेजण मानीत होते. अहिल्यादेवी ही सदानंदांच्या दौलतीची कायदेशीर वारस आहे; म्हणून तिची ती सर्व दौलत कागदोपत्री आपल्या घशांत घालायच्या कारवाया शेट साखरगांवर आणि जगदाळे जहागीरदार यांच्या एकमेकांच्या संगनमतानें चालल्या आहेत. आणि—त्याचा काय नेम सांगावा ? अहिल्यादेवी जर या पडद्यामागच्या भानगडीपुढें नमल्या नाहीत तर त्यांचें नखदेखील पुन्हा तुम्हांआम्हांला दिसायची पंचाईत आहे..”

गाडी थांबली. तसा आमचा वादविवादही थांबला. शेख मिरा पुन्हा आपला काळा चष्मा डोळ्यांवर चढवून दरवाजांत जाऊन उभा राहिला.

तेवढ्यांत त्याचा कोण साथीदार त्याला भेटला नकळे. काय त्यांना एवढी महत्त्वाची खलबतें करायची होती कोण जाणे. तो एकाएकी आपली पिशवी घेऊन घाईघाईनें खाली उतरला.

“ बरें ताई ! नमस्ते ! मी इथेंच उतरतां. ” असें वाऱ्यावर शब्द फेकल्यासारखें बोलत तो त्या गर्दीत दिसेनासा झाला. आमच्या डब्यापुढेंही हवेंत दग तरंगावे तशी लोकांची गर्दी रेंगाळत होती. कांहीं उतारू गाडींत चढले. कांहीं गाडीच्या दारांत उभे राहून डोकावून पाहत होते. कांहीं दारापाशीं घोळका करून इकडे तिकडे पाहत होते. पण मी शेख मिरानें रंगविलेल्या भडक पंक्कर परिस्थितीचें शब्दचित्र पाहून मनांत उसळणाऱ्या विचारांत इतकी गुरफटलेली होत्ये की, माझें तिकडे मुळींच लक्ष गेलें नाहीं.

तेवढ्यांत गाडीची शिटी झाली. डब्याच्या दरवाजांतली मंडळी भराभर पांगली. कांहीं आमच्या डब्यांत घुसले; कांहीं आजूबाजूच्या डब्यांत घुसायला पळत गेले.

गाडी चालली. त्यासरसा सारा फ्रॅटफॉर्म एकदम गरजला, “महात्मा गांधी की जय !”

मी एकदम भानावर येऊन उठून दरवाजांत जाऊन पाहूं लागल्यें. तों गर्दीत कांहींच नीट दिसेना. कांहीं पोलिसांना वेढल्यासारखा लोकांचा घोळका स्टेशनच्या पाटकाकडे चाललेला मात्र आढळला.

गाडी वादल्या वेगानें चालूं लागलीं.

“ पकडला वाटतें त्याला. ” एक जण म्हणाला.

त्यासरशी एकदम अमंगळ शंका मनांत आली; शेख मिरा तर पकडला गेला नाही ?

मीं त्या माणसाला विचारलें, “ कुणाला पकडलें. ? ”

“ तो आतां या डब्यांतून उतरला तो; काळा चष्मेवाला. तो कोणी पत्रीसरकारचा माणूस आहे म्हणतात. ” तो माणूस उत्तरला.

“ त्याचा हात होता त्या फकिराच्या खुनांत ? ” दुसऱ्यानें विचारलें.

त्या खुनांत नसला तर दुसऱ्या एखाद्या खुनांत किंवा दरोड्यांत हात असेल याचा काय नेम ? ” पहिला म्हणाला.

“ बाकी ही तरी एक अजबच गोष्ट आहे नाहीं कारे ? एकच गोष्ट. पण परवां परवां ती या लोकांनीं केली तर त्यांना कुणी त्याचदल नांवें ठेवलीं नाहींत. पत्री सरकारनें चळवळींत काय थोडे खून केले असतील ? ”

“ मग ? केले असतील. पत्र्या टोकल्या असतील; खूनही केले असतील. पण हें खुनी दरोडेखोरांचें पत्रीसरकार किती परोपकारी होतें, गोरगरीब रयतेची किती काळजी वाहणारें होतें, माहीत आहे ? पत्रीसरकारच्या लोकांनीं शिक्षा कुणाला केल्या ? जे लोकांचे खरेखरे गुन्हेगार होते, पण माजलेले होते; ज्यांचे गुन्हे लांच-खाऊ पोलीस आणि वरचे अधिकारी उजेडांत येऊं देत नव्हते, इंग्रजांचा कायदा देखील ज्यांच्या अरेरावीपुढें नांगी टाकीत होता, अशांचें पत्रीसरकार कर्दनकाळ होतें. त्यानें रंजल्या गांजल्या कैक गोरगरीबांना न्याय दिला. ज्यांची गुन्हेगारी अशी पत्रीसरकारांत उजेडांत येते, आणि त्या गुन्हेगारीचदल शासन होतें, त्यांनीं पत्रीसरकारविषयीं ओरड करावी. . . ”

हा कोणीतरी पत्रीसरकारचा कैवारी बोलत होता. पण माझें चित्त त्यांत नव्हतें. शेख मिरा जें बोलला, त्यामुळें दुःखी झालेल्या मनावर शेख मिराच्या कैदेच्या बातमीनें पेटते निखारे ओतल्यासारखें झालें होतें.



स्टेशन आलें केव्हां याची मला कांहीं दाद म्हत्ती. विचारांनीं भयंकर शीण आला होता. तशांत गार वारा आपल्या झुळुकांच्या प्रेमळ हलक्या हातांनीं मला थोपटूं लागला. त्यांतच केव्हां नकळे, माझा अंमळ डोळा लागला होता.

गाडी हलली. त्या हादऱ्यासरशी मी दचकून जागी होत सभोवार पाहत विचारलें, “ कोणतें स्टेशन ?.. ”

आणि ते शब्द ओठांतल्या ओठांत घुटमळले.

मावशी माझ्या शेजारी बसल्या होत्या.

अविनाश आणि स्वामी समोरच्या वांकावर बसले होते.

“ जागी झालीस तूं शक ! हें किलोस्करवाडी स्टेशन. ” स्वामी म्हणाले.

“ आपण इकडे कुठें ? ” मावशींनीं विचारलें.

मला कांहींच बोलायला सुचेना. इतकी बावरून गेल्यें. मावशींच्या, स्वामींच्या अविनाशच्याही कपाळावर कुंकूवाचे मंगल टिळे होते. ताज्या फुलांचे हार अविनाश कवटाळून बसला होता. त्या फुलांच्या वासानें सारा डबा दरवळत होता.

हळदकुंकु माखलेला खण-नारळ मावशींच्या हातीं होता.

“ आई ! त्यांना माहीत नसेल. त्यांना सांग ना ! ” अविनाश चौदा वर्षांच्या प्रौढ मुलाला सहसा न शोभणाऱ्या भावडेपणानें म्हणाला.

कमलांत झांकलेल्या लक्ष्मीसारखी मावशींची प्रसन्न चर्चा पाहून मी ओळखलें. सोमनाथ पहांटेला जें ऐकींवा माहितीवरून बोलला, तें खरेंच होतें. सदानंद म्हणजेच स्वामी !

“ याला म्हणतात ऋणानुबंधाच्या भेटीगांठी शकुंतल ! ” स्वामी शांत सागराच्या प्रसन्न गंभीरतेनें उद्गारले.

मी लगेच उठून त्या दोघांनाही नमस्कार केला.

“ देशाच्या सेवेसाठीं चिरायु हो ! ” स्वामींनीं माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेवून मला आशीर्वाद दिले. मग कितीतरी वेळ आम्ही आमच्या आणि देशाच्या सुखदुःखाच्या वातांचें मंथन करीत होतो.

“ पण आतां आपणाला कुठें जायचें ? ” मी स्वामींना विचारलें.

“ तुला कुठें जायचें ? ” त्यांनीं मला विचारलें.

“ तुम्ही न्याल तिकडे. ” मी उत्तरल्यें.

“ होय ना; तर चल. आपण आपल्या कर्मभूमीत जाऊं. आपणाला आतां

हे दोन हक्काचे मदतनीस मिळाले आहेत. आपण आतां पुन्हा कामाला लागू.”

“आपणाला तिथें स्थान आहे आतां ?”

“तू भित्तेस ?”

“भीत नाही मी. नाही तरी मी देखील तुम्ही म्हणतां तेंच मनांत योजून आज मनाचा निर्धार करून बाहेर पाऊल टाकलें आहे. पण मनाला राहून राहून उगीचच वाटतें, कीं त्या आपल्या आत्मयज्ञांतून कांहीं मंगल निष्पन्न होणार आहे का ?”

“मंगलांतून नेहमीं मंगलच अवतरतें शकू ! सोन्याच्या मातींतून सोनेंच निघतें. आपण जीवन जगतों तें सत्य, मंगल असेल, तर त्यांतून असत्य, अमंगल कसें निर्माण होईल ?”

“मग काय, आतांपावेतों महात्मा गांधींच्या सत्यअहिंसेवर निष्ठा ठेवून आपण साऱ्यांनीं चळवळ केली, ती असत्य अमंगल होती ?”

“मुळींच नव्हती. अशा संशयानें आणि निराशेनें मलिन झालेल्या दृष्टीनें भूतकालाकडे आपण पाहतां कामा नये शकू !”

“मग भगव्या झेंड्याकडे तरी आम्हीं कोणत्या आशावादानें पाहावें ? आपला तेजस्वी तरुण वर्ग आपल्या राष्ट्राच्या तिरंगी झेंड्याला सोडून भगव्या झेंड्याखालीं गोळा होऊं लागला आहे. गांधीजींच्या सत्य-अहिंसेकडे तो तिरस्कारानें, आवेशानें मुठी आवळून पाहत आहे. ज्या तरुणांच्या कार्यक्षमतेवर आपल्या राष्ट्राची सारी मदार, ते तरुणच असे रोज रोज अधिकाधिक संख्येनें विथरतांना दिसत आहेत. जातीयता सत्त्वाच्या नागिणीसारखी जिकडे तिकडे द्वेषाचे महाविपारी फूत्कार सोडून सारें वातावरण दूषित करीत आहे. आपल्या भारतमातेच्या कोणत्या मंगल आशा सांठवलेल्या आहेत यांत ?”

“आहेत. त्यांतही मंगल आशा सांठवलेल्या आहेत शकू ! मंगल अंतःकरणानें, विशाल आशावादी मंगल दृष्टीनें आपण आपल्या तरुण पिढीकडे पाहायला हवें. आपण आजवर त्यांना योग्य मार्गदर्शन करूं शकलों नाहीं, आपली काँग्रेस राष्ट्राच्या भवितव्याचे अष्टवसूंमारखे आधारस्तंभ ह्या आपल्या तेजस्वी तरुणांच्या चळवळींकडे विशाल सर्वगामी दृष्टीनें पाहूं शकत नाहीं; अशा स्थितींत स्वतःचें व भारतमातेचें भवितव्य उज्वल करण्यासाठीं तरुण वर्ग नवे मार्ग चोखाळूं लागला,

तर त्याबद्दल आपण त्याला कोणत्या तोंडाने दोष द्यावा बरे? आपण त्यांचे मार्गदर्शन करू शकत नाही. गांधीजींची शिकवण आपण आचरणांत आणून तरुण वर्गापुढे आपला आदर्श ठेवू शकत नाही. राष्ट्राच्या तीव्रतर जीवनकलहांतील जीवनमरणाच्या मोलाच्या गंभीर समस्या सोडवून तरुण वर्गाच्या अंतःकरणांत विश्वास व आदर निर्माण करायला आपण असमर्थ ठरत आहो. ”

“ म्हणून काय राष्ट्राला त्यांनी आपणामागून विनाशाच्या गतेंत ओढून न्यावे ! ”

“ हीच-हीच भयंकर चूक आपण करित आहो शक ! राष्ट्राच्या उद्धाराचा ताम्रपट केवळ आम्हांलाच मिळाला आहे अशा अहंकाराने वागून आम्ही राष्ट्रांतील इतर प्रभावी सुप्त शक्तींची उपेक्षा व अवहेलना करित आलों ही चूक आपण आजवर करित आलों; आणि आजही हीच चूक पुन्हा पुन्हा करित आहो. आपला तरुणवर्ग असा उपमर्द सहन करायला तयार नाही; यांतच मी म्हणतो त्याच्या वर्धिष्णु पुरुषार्थाची बीजे आहेत. ती बीजे वाढू द्या. ऊन, पाऊस, आघात सहन करित, जीवनाची जमीन तुडवीत व जीवनार्थकलहांतील आघात सहन करित त्यांच्या वृक्षवेली व्हरू द्या. उद्यांचा भारत त्यांचा आहे. त्यांना त्याची स्वतःला मानवेल तशी घडण करू द्या. आपण त्यांच्यावर एवढा विश्वास बाळगू की ते भारताचे तेजस्वी सुपुत्र आहेत. भारतमातेच्या उद्धारासाठी सर्वस्व पणाला लावून अखेरपावेतो झगडणारे तेच आहेत. ते राष्ट्राचा नाश कधीच करणार नाहीत-चिंतिणारही नाहीत. ”

“ तर मग गांधीजींनी आपल्या राष्ट्राला दिलेली सत्य अहिंसेची शिकवण व्यर्थच होणार काय ? ”

“ नाही. ती शिकवण कशी व कां व्यर्थ होईल? सत्य कधी तरी नाश पावेल? आकाशांत अग्ने आलों की सूर्य-चंद्र झकले जातील. म्हणून काय ते आकाशांतून नष्ट होतील? गांधीजींची शिकवणच शेवटीं विजयी होईल. ”

“ पण कधी? या जन्मी? ” मी कांहींसे चिडून स्वतःला विचारले.

काय असेल तें असो, मला कांहीं खात्रीने स्वामींचा उपदेश आकलन झाला नाही. परोपरीने ते मला समजावून सांगत होते. पण त्यांच्या उपदेशांत मला प्रकाश दिसेना. अंतरंगांत आकाश अगदीं दगांनीं आणि धुक्यानें भरून गेले होते.

ते दग आणि धुकें दूर होणार होतें का ?

ती दग-धुक्याची सावट उगवत्या सकाळची होती, कीं मावळत्या सायंकाळची



होती ? त्यांतून माध्यान्हीचा सूर्य उगवणार होता की रात्रीच्या काळोखाचा पडदा दिसेल अगणार होता ?

आणि रात्र असली तरी देखील ती उगवत्या चंद्राची चांदणी रात्र होती की मावळत्या चंद्राची काळोखी रात्र होती ?

त्या अंधारांतच आमची गाडी ठरल्या वेळीं दिवसाउजेडीं मिरजेला आली. आम्ही खालीं उतरून जवळच पलीकडे उभ्या असलेल्या कोल्हांपूरच्या गाडींत जाऊन बसलों. जयसिंगपूरला उतरून आम्हांला मोटारीनें सावरगांवला जायचें होतें.



आम्ही सावरगांवला जाऊन पोहोचलों आणि सूर्य मावळला.

गावांत प्रवेश करतांना मला स्वामी उपदेश करित होते, “शक्! आपण या रात्रीच्या वेळीं ज्योत मालवलेली पणती हातीं घेऊन या कर्मभूमींत आलों आहां. आपणाला लोक विसरले असतील. ते आपणाला ओखळणार नाहींत. पण लोकांनीं ओळखलें नाहीं म्हणून चिडूं नकोस. निराश होऊं नकोस. आपल्या सेवाव्रतापासून दळूं नकोस. दिवा लाव. प्रकाश कर. त्या प्रकाशांत तूंही चाल आणि लोकांनाही त्या प्रकाशाच्या आधारानें चालूं दे.”

मध्यरात्रीला लक्षणेनें संकल्पित तारीख पंधरा ऑगस्ट एक्रोणीसरीं सत्तेचाळीस उदयाला येतांच आमच्या स्वतंत्र भारताचा शुभावतार व्हायचा. त्या समारंभासाठीं सारें गाव ध्वजपताकांनीं, दीपमालांनीं चांगलें शृंगारलेलें होतें.

त्या सुश्रुत मार्गांतून जरी आम्ही गुढ्यातोरणांखालून दीपज्योतींच्या लखलखाटांतून चाललों होतो, तरी माझ्या अंतरंगांतील अंधारी रात्र अजून संपली नव्हती. स्वामींच्या उपदेशानें मला आशावादी बनविलें होतें. हा अंधार उजाडण्यापूर्वीच्या काळोख्या रात्रीचा आहे अशी माझ्या मनाची मी समजूत घालीत होत्यें.

पण भगवान आणि शेख मिरा यांनीं सांगितलें, त्यावरून तर तो अंधार आणखी घनदाट काळाकुड्ड झाला होता.

आणि त्या रात्रीतच आम्ही संकल्पित वेळीं आमचा देश स्वतंत्र झाल्याचें मंगल वाद्यांच्या जयघोषांत घोषित करून ‘भारतमाता की जय’ म्हणून भारतमातेचा जयजयकार केला.

जहागीरदार त्या समारंभाच्या अव्यक्षस्थानी होते; व रामदास महाराज ह्या स्वतंत्र भारताला आशीर्वाद द्यायला सभास्थानी सर्वोच्च आसनावर अधिष्ठित होते.

व्यासपीठावर तिरंगी झेंडा व भगवा झेंडा असे दोन झेंडे फडकत होते. वारा त्या दिशेने वाहत होता, त्यामुळे की काय, भगवा झेंडा हवेत जोरांत फडकत होता.

## ल०भ असावा ही विनंति

“ ग. पा. परचुरे प्रकाशन मन्दिर ” या प्रकाशन संस्थेची स्थापना झाली तेव्हां सुरवातीलाच ही “ कादंबरीमय आंग्लशाही ” माला प्रसिद्ध करावी अशी माझी इच्छा होती. परंतु इच्छा आणि पूर्ति यांमध्ये नेहमीच अन्तर असते, आणि तें तुटून इच्छापूर्ति होण्याला कांहीं काळ जावा लागतो. त्याप्रमाणें या कामीही तो गेला. उशिरानें कां होईना पण संकल्पिलेलें एक कार्य आज तडीस गेलें. ही संकल्पसिद्धि साधण्याची संधि सुप्रसिद्ध कादंबरीकार श्री. वि. वा. हडप यांनीं मला दिली याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे.

तसेंच “ कादंबरीमय आंग्लशाही ” या मालेला—प्रकृति अंतरुणावर पडून राहण्याइतकी विघडलेली असतांही प्रस्तावना लिहून माझ्या “ ग. पां. परचुरे प्रकाशन मन्दिर ” या संस्थेला सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. वि. स. खांडेकर यांनीं जो आशीर्वाद दिला त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो.

“ कादंबरीमय आंग्लशाही ” संपूर्ण प्रसिद्ध करण्याची माझी इच्छा मी व्यक्त करतांच—मुंबईच्या पुस्तकविक्रेत्यांतील अग्रणी **पॉप्युलर बुक डेपोचे** धनी माननीय श्री. गणपतराव भटकळ यांनीं मला आवश्यक तें सहकार्य देण्याचें आश्वासन दिलें नि त्यांच्या सहकार्यामुळेच एवढें मोटें काम मी पार पाडूं शकलों. प्रस्तुत गोष्टीचा येथें उल्लेख करणें श्री. गणपतराव भटकळ यांचे मन्म स्वभावाला आवडणार नाही हें माहीत असूनही—असा सादर उल्लेख करणें माझें कर्तव्य आहे असें मी समजतो.

कोल्हापूरला असूनही मुंबईपुण्याइतकी उत्कृष्ट छपाई करण्यांत ख्यातनाम असलेले कोल्हापूरच्या “ **श्री ज्ञानेश्वर प्रिंटिंग प्रेस** ”चे धनी श्री. भाऊसाहेब सहस्त्रबुद्धे या वर्षी त्यांची माझी गांठ पडेपर्यंत एकमेकांना पाहिलें नसतांही “ ग. पां. परचुरे प्रकाशन मन्दिर ” या संस्थेकडे संस्थेच्या स्थापनेपासूनच आपुलकीनें पाहात आले आहेत. या मालेंतील पांच कादंबऱ्या त्यांचेच मुद्रणालयांत छापल्या गेल्या आहेत. श्री. भाऊसाहेब माझ्याविषयीं जी आपुलकी दाखवितात तीबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. अगदीं ऐनवेळीं सांगून ही शेवटची कादंबरी वेळेवर छापून देण्यांत “ **मौज प्रिंटिंग ब्यूरो** ”नें जी तत्परता नि कार्यक्षमता दाखविली ती भागवतबंधू नि त्यांचा कामगार वर्ग यांचे पूर्वकर्तृत्वाला साजेशीच आहे.

पुस्तक छापून सिद्ध झाल्यावर तें ग्राहकांपर्यंत पोहेंचविण्यासाठीं ग्रंथविक्रेत्यांच्या

मदतीची आवश्यकता असते. ही मदत महाराष्ट्रातील ग्रंथविक्रेते आजपावेतो मला मोठ्या आपुलकीने देत आले आहेत, नि यापुढेही देतील असा मला विश्वास वाटतो.

“कादंबरीमय आंग्लशाही” या मालेचे विक्रीचे काम “बाँबे बुक डेपो” या आपल्या संस्थेकडे घेऊन श्री. सदानंदशेट भटकळ, श्री. पांडुरंगशेट कुमठा नि श्री. भट यांनी मला उपकृत केले आहे. त्यांचे सहकार्याने अशीच आणखी मोठी कामे मी पार पाडू शकेन अशी उमेद मला वाटते.

लेखक, प्रकाशक नि विक्रेते यांप्रमाणेच वृत्तपत्रांचे सहकार्यही ग्रंथप्रसाराचे दृष्टीने अत्यावश्यक आहे. मला लिहिण्याला आनंद नि अभिमान वाटतो की मराठी वृत्तपत्रांनी माझे प्रकाशनांना वेळोवेळी निरनिराळ्या प्रकारांनी प्रसिद्धि देऊन “ग. पां. परचुरे प्रकाशन मन्दिर” ही संस्था ख्यातनाम करण्याला मोठे साहाय्य केले आहे. मराठी वृत्तपत्रकारांनी अशीच कृपादृष्टि निरंतर ठेवावी अशी नम्र प्रार्थना.

कागदाची दुर्मिळता नि महर्गता, छपाईचे वाढलेले दर, सार्वजनिक आर्थिक अडचण यांमुळे नि पुस्तक ही वस्तु जीवनांत नडीव नसत्यामुळे पुस्तकांचे खपाल मोठा पायबंद बसला असून पुस्तकविक्रीची परिस्थिति युद्धपूर्व काळाभितकी कठीण होऊन बसली आहे. असे असताही सवलतीची योजना प्रसिद्ध करतां ज्या संस्थांनी नि सज्जनांनी आगाऊ पैसे पाठवून “ग. पां. परचुरे प्रकाशन मन्दिर” या संस्थेवद्दल विश्वास प्रकट केला नि मी अंगिकारिलेल्या कामाला सक्रिय पाठवळ दिले त्यांचा मी अत्यंत आभारी आहे.

कादंबऱ्यांचे लेखन चालू असतांनाच कादंबरीकार हडप रेल्वेच्या तारेंत पाय अडकून पडले नि त्यांचा उजवा हात मोडला. टरल्या अवधीत कादंबऱ्या पुण्या होतात की नाही अशी चिंता उत्पन्न झाली. परंतु हाताला होत असलेले म्लेश तसेच सहन करतां करतां तांडाने दुसऱ्याला मजकूर सांगून त्यांनी माला पुरी लिहून दिली. परंतु स्वतः लिहिणे व दुसऱ्याकडून लिहून घेणे यांत संवयीनुसार अंतर पडते. या आपत्तीमुळे पहिल्या दोन कादंबऱ्यापेक्षा पुढील कादंबऱ्या कांहींशा लहान झाल्या तरी त्यावद्दल वाचकांनी लेखक-प्रकाशकांना क्षमा करावी.

आहे अशीच कृपादृष्टि सर्वांनी कायम ठेविली तर यापुढे मोठमोठ्या योजना हाती घेण्याची माझी इच्छा आहे.

गोरेगांवकरांची चाळ क्र. २  
गिरगांव, मुंबई ४ }

सर्वांचा नम्र  
ग. पां. परचुरे













